

**TEXT FLY
WITHIN THE
BOOK ONLY**

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_196114

UNIVERSAL
LIBRARY

न व भा र त ग्रंथ मा ला

१६

भगवान् कुद्ध
(पूर्वार्ध)

नवभारत ग्रंथमालेची

लवकरच प्रसिद्ध होणारी पुस्तके

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

आचार्य धर्मानन्द कोसम्भी

हा उत्तरार्ध पूर्वार्धप्रिमाणेच, किंवा काकणभर अधिकच बोधप्रद व विचारप्रवर्तक आहे. आत्मवाद, कर्मयोग, जातिभेद, यज्ञयाग, अहिंसा, मांसाहार, इत्यादि हजारो वर्षे आपल्या समाजाला जिन्हाळथाच्या वाटणाऱ्या विषयांवरील बुद्ध भगवन्ताचा उपदेश या भागात चित्ताकर्षक रीतीने ग्रथित केला आहे. भगवन्ताची दिनचर्या व त्याचा आहार-विहार इत्यादिकांचे मनोरम वर्णनही या भागात आले असल्यामुळे त्याच्या चित्तवेषकपणांत भर पडली आहे.

भाषाशास्त्र

प्रा. श्रीनिवास नारायण बनहटी

भाषा हे मानवी सुधारणेचे एक प्रमुख साधन आहे. तिच्या स्वरूपाचा अभ्यास केल्याने मानवी मनाच्या व संस्कृतीच्या अनेक अंगावर उत्कृष्ट प्रकाश पडतो. हा अभ्यास शास्त्रशुद्ध रीतीने केल्यास जितका मनोरंजक तितकाच उद्बोधक होऊ शकतो. अशा तंहेचा ग्रंथ प्रस्तुत विषयावर मराठीत अद्याप झालेला नाही. दीर्घकालीन व्यासंगाचे फल असलेला व अद्यावत् सिद्धान्ताचे विवरण करणारा हा ग्रंथ मराठीत सर्वांसच अपूर्व बाटेल.

भगवान् बुद्ध (पूर्वार्ध)

लेखक :

धर्मानन्द कोसम्बी

सुविचार प्रकाशन मंडळ, लिमिटेड,
नागपूर व पुणे

शके १८६२]

किंमत दीड रुपया

[सन १९४०

मालेतील पुस्तकांचे पुनर्मुद्रण

अभ्यासू गृहस्थास स्वभाषेतून ज्ञान मिळविण्याचे साधन निर्माण करून ते सदोदित उपलब्ध अवस्थेत ठेवावयाचे, हे 'नवभाग' ग्रंथमाले'चे प्रारभापासूनचेच ध्येय आहे. ज्या पुस्तकाच्या प्रती सपल्या असतील त्याचे पुनर्मुद्रण करून वाचकास ती उपलब्ध करून देणे, हे अर्थात् मालेच्या चालकांचे महत्वाचे कर्तव्य ठरते तदनुसार

शेक्षणियर व तत्कालीन इंग्रजी रंगभूमि

या पुस्तकाची दुसरी आवृत्ति सुमारे दोन वर्षीपूर्वीच चालकानी प्रसिद्ध केली असून आता

ज्ञानोपासना व भारतीयांचे कर्तव्य

1951 पुस्तकाच्या पुनर्मुद्रणास सुरवात झाली आहे. सर्वतोमुखी वाखाणला गेलेला हा ग्रथ गेली किंत्येक वर्षे मिळत नव्हता. त्याची पुनरावृत्ति नोवेबरपर्यंत प्रसिद्ध होईल. सध्याच्या बिकट परिस्थिती-मुळे प्रती फारच थोड्या काढण्यात येत असल्यामुळे ग्राहकांनी आगाऊ नावे नोंदविण्याची त्वरा करावी.

मुद्रक व प्रकाशक:-पांडुरंग नारायण बनहट्टी, बी. एस.सी.,
व्यवस्थापक, नारायण मुद्रणालय, घनतोली, नागपूर.

आणि

डायरेक्टर, सुविचार प्रकाशन मंडळ, लिंग
घनतोली, नागपूर.

प्रस्तावना

पालि वाञ्छनात निपिटक (त्रिपिटक) नावाचा ग्रंथसमुदाय प्रमुख आहे. त्याचे सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक असे तीन भेद आहेत. सुत्तपिटकात बुद्धाच्या आणि त्याच्या अग्रशिष्याच्या उपदेशाचा प्रामुख्याने संग्रह केला आहे. विनयपिटकात मिथूनी कसे वागवे यासंवधाने बुद्धाने केलेले नियम, ते करण्याची कारणे, वेळोवेळी त्यात केलेले प्रैक्फार आणि त्याच्यावर केलेली टीका, याचा संग्रह केला आहे. अभिधम्मपिटकात सात प्रकरणे आहेत. त्यात बुद्धाच्या उपदेशात आलेल्या किंवक मुद्द्याचा ऊहापोह करण्यात आला आहे.

दीघनिकाय, मज्जिमनिकाय, सयुत्तनिकाय, अंगुत्तरनिकाय आणि खुदकनिकाय असे सुत्तपिटकाचे मोठे पाच विभाग आहेत. दीघनिकायात मोठमोठाल्या चौतीस सुत्ताचा संग्रह करण्यात आला आहे. दीर्घ म्हणजे मोठी (मुत्ते). त्याचा यात संग्रह असल्यामुळे याला दीघनिकाय म्हणतात.

मज्जिमनिकायात मध्यम प्रमाणाची मुत्ते संगृहीत केली आहेत, म्हगून त्याला मज्जिम-(मध्यम)-निकाय हे नाव देण्यात आले. सयुत्तनिकायात गाथामिश्रित सुत्त पहिल्या भागात आर्ली आहेत आणि नंतरच्या भागात निरनिराळ्या विषयावरील लहानमोठी मुत्ते संगृहीत केलीं आहेत. यामुळे याला सयुत्तनिकाय, म्हणजे मित्रनिकाय, असे नाव देण्यात आले. अंगुत्तर म्हणजे ज्यात एका एका अगाची वाढ होत गेली तो. त्यात एकक निपातापासून एकादसक निपातापर्यंत अकरा निपाताचा संग्रह आहे. एकक निपात म्हणजे एकाच वस्तूसंबंधाने बुद्धाने उपदेशिलेलीं मुत्ते ज्यात आहेत तो. त्याचप्रमाणे दुक-तिक-निपात वगैरे जाणावे.

खुदकनिकाय म्हणजे लहान प्रकरणाचा संग्रह. त्यात पुढील पंधरा प्रकरणे येतात—खुदकपाठ, धम्पद, उदान, इतिवृत्तक, सुत्त-

निपात, विमानवत्थु, पेतवत्थु, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निदेस, पटिसंभिदामग्ग, अपदान, बुद्धवंस व चरियापिटक. हा सुत्तपिटकाचा विस्तार. विनयपिटकाचे पाराजिका, पानित्तियादि, महावग्ग, चुल्लवग्ग व परिवारपाठ असे पाच विभाग आहेत.

तिसों अभिधम्मपिटक. याचीं धम्मसंगणि, विभंग, धातुकथा, पुगलपञ्चति, कथावत्थु, यमक व पढान अशीं सात प्रकरणे आहेत.

बुद्धघोषाच्या समकाळीं म्हणजे इसवी सनाच्या सरासरी चौथ्या शतकात या सर्व ग्रंथसमुदायातील वाक्याना किंवा उतान्याना पालि म्हणत असत. बुद्धघोषाच्या ग्रंथात तिपिटकातील वचनाचा निर्देश ‘अयमेत्थ पालि (ही येथे पालि)’ किंवा ‘पालियं बुत्तं (पालीत म्हटले आहे)’ अशा शब्दांनी केला आहे. पाणिनि जसा ‘छंदसि’ या शब्दाने वेदाचा आणि ‘भाषायाम्’ या शब्दाने स्वसमकालीन संस्कृत भाषेचा उल्लेख करतो, तसाच बुद्धघोषाचार्य ‘पालियं’ या शब्दाने तिपिटकातील वचनाचा आणि ‘अडकथायं’ या वचनाने त्या काळीं सिंहली भाषेत प्रचलित असलेल्या ‘अडकथा’तील वाक्याचा उल्लेख करतो.

अडकथा म्हणजे अर्थासहित कथा. त्रिपिटकातील वाक्याचा अर्थ सांगावयाचा व जरूर असेल तेथे एखादी गोष्ट आवयाची असा परिपाठ सिंहलद्वीपात होता. कालातराने ह्या अडकथा लिहून ठेवण्यात आल्या. पण त्यात बरेच पुनरुक्तिदोष होते; आणि पुन्हा त्या सिंहल-द्वीपाबाहेरील लोकाना फारशा उपयोगी पडण्याजोग्या नव्हत्या. यास्तव बुद्धघोषाचार्याने त्यांपैकी प्रमुख अडकथांचे संक्षिप्त रूपान्तर त्रिपिटकाच्या भाषेत केले. तें इतके चांगले बठले की, त्याचा मान त्रिपिटक ग्रंथाइत-काच होऊ लागला. (‘पालि विय तमगग्हुं’). अर्थात् त्या अडकथांना देखील पालिच म्हणू लागले. स्वरै म्हटले तर ‘पालि’ हें भाषेचे नावच नव्हे. या भाषेचे मूळचे नांव मागधी असे आहे; आणि हें नवे नांव अशा रीतीने तिला मिळाले.

वर सांगितलेले त्रिपिटकाचे विभाग राजगृह येथे भरलेल्या पहिल्या सभेत ठरविण्यात आले, असें बुद्धघोषाचार्यांचे म्हणणे आहे. भगवान् बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर भिक्षु शोकाकुल झाले. तेव्हा एक सुभद्र नावाचा वृद्ध भिक्षु म्हणाला, “आमचा शास्ता परिनिर्वाण पावला, हे वरें झाले. तुम्ही अमुक केले पाहिजे आणि तमुक करता कामा नये, अशा प्रकारे तो आम्हास सतत वंधनात ठेवीत होता. आता वाटेल तसें वागण्यास मोकळीक झाली.” हें ऐकून महाकाश्यपाने विचार केला की, नर धर्मविनयाचा संग्रह केला नाही, तर सुभद्रासारख्या भिक्षुंना स्वैराचार करण्यास मुभा मिळेल, म्हणून तावडतोव भिक्षुसंघाची सभा बोलावून धर्म आणि विनय याचा संग्रह करून टेवला पाहिजे. त्याप्रमाणे महाकाश्यपाने राजगृह येथे त्या चातुर्मासात पाचशे भिक्षुंना गोळा केले; आणि त्या सभेत प्रथमतः उपालीला विचारून विनयाचा संग्रह करण्यात आला; आणि नंतर आनंदाला प्रश्न करून सुत आणि अभिधम्म या दोन पिटकाचा संग्रह करण्यात आला. कित्येकाच्या मतें खुदकनिकायाचा अंतर्भाव अभिधम्मपिटकातच केला गेला होता. पण इतर म्हणत की, त्याचा अंतर्भाव मुत्तपिटकातच करावयास पाहिजे.

हा सुमंगलविलासिनीच्या निदानकथेत आलेल्या मजकुराचा साराश आहे. हाच मजकूर समन्तपासादिका नावाच्या विनय अडकथेच्या निदानकथेतही सापडतो. पण त्याला तिपिटक ग्रंथात कोटेच आधार नाही. बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर राजगृहात भिक्षु-संघाची पहिली सभा झाली असेल; पण तींत सध्याचे पिटकाचे विभाग किंवा पिटक हें नाव देखील आले असेल असें दिसत नाही. अशोक-कालापर्यंत बुद्धाच्या उपदेशाचे धर्म आणि विनय असे दोन विभाग करण्यात येत असत; पैकी धर्माचीं नऊ अंगे समजलीं जात असत, तीं अर्थीः—सुत, गेय्य, वेय्याकरण, गाथा, उदान, इतिवृत्तक, जातक, अब्मुतधम्म आणि वेदल्ल. या अंगांचा उल्लेख मज्जिमनिकायांतील

अलगदूपमसुत्तांत, आणि अंगुत्तरनिकायात सात ठिकार्णी सापडतो.

सुत्त हा पालि शब्द सूक्त किंवा सूत्र या दोनही संस्कृत शब्दां-बदल असू शकेल. वेदात जशीं सूक्तें आहेत, तर्शीच हीं पालि सूक्तें होत, असें कित्येकाचें म्हणणे. परंतु महायानसंप्रदायाच्या ग्रंथात याना सूत्रे म्हटले आहे; आणि तोच अर्थ वरोवर असावा. अलीकडे सूत्रे म्हटली म्हणजे पाणिनीचीं आणि तशाच प्रकारची इतर सूत्रे समजलीं जातात. पण आश्वलायन गृह्यसूत्र वैरे सूत्रे या संक्षिप्त सूत्राहून थोडीशीं विस्तृत आहेत; आणि तशाच अर्थाने पालि भाषेतील सूत्रे आरंभी रचलीं गेलीं असावी. त्या सूत्रावरून आश्वलायनादिकानी आपल्या सूत्राची रचना केली किंवा बौद्धानी त्याच्या सूत्राना अनुसरून आपल्या सूत्राची रचना केली, या वादात शिरण्याची आवश्यकता नाही. एवढे खरें की, अशोककालापूर्वी जीं बुद्धाचीं उपदेशपर वचने असत त्याना सुतें म्हणत; आणि तीं फार मोर्यीं नव्हतीं.

गाथायुक्त सूत्राना गेय्य म्हणतात, असें अलगदसुत्ताच्या अड-कथेत म्हटलें आहे आणि उदाहरणादावल संयुतनिकायाचा पहिला विभाग देण्यात आला आहे. परंतु जेवढ्या म्हणून गाथा आहेत त्या सर्वोच्चा गेय्यामध्ये संग्रह होतो; तेव्हा गाथा नावाचा निराळा विभाग कां पाडण्यांत आला हें सागता येत नाही. गेय्य म्हणजे अमुकच प्रकार-च्या गाथा अशी समजूत असल्यास नकळे.

वेय्याकरण म्हणजे व्याख्या. एखादें सूत्र वेऊन त्याचा थोड-क्यांत किंवा विस्तारपूर्वक अर्थ सागणे याला वेय्याकरण म्हणतात. (अर्थात् या शब्दाचा संस्कृत व्याकरणाशीं कांही संवंध नाही.)

धम्मपद, थेरगाथा आणि थेरीगाथा हे तीन ग्रंथ गाथा सदराखाली येतात, असें बुद्धघोषाचार्याचें म्हणणे आहे. परंतु थेर आणि थेरी गाथा बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर तीन चार शतके अस्तित्वात असतील असें वाटत नाही; आणि धम्मपद तर अगदीच लहानसा ग्रंथ. तेव्हा

गाथा म्हणजे तो एकच ग्रंथ होता किंवा दुसऱ्या कांही गाथांचा या विभागात समावेश होत असे हें सागणे कठीण आहे.

वर दिलेल्या खुद्धकनिकायाच्या यादींत उदानाचा उल्लेख आलाच आहे. त्यातील उदाने व तशाच प्रकारचीं सुत्तप्तिकात इतर ठिकाणी आलेलीं वचने याना उदान म्हणत असत, असे बुद्धघोषाचार्याचैं म्हणणे आहे. परंतु त्यापैकी अशोकसमकालीं किती उदाने अस्तित्वात होतीं, हें सागता येणे शक्य नाही. मागाहून त्याच्यात भर पडत गेली यात शंका नाही.

इतिवुत्तक प्रकरणात ११२ इतिवुत्तकाचा संग्रह आहे. त्यापैकी काही इतिवुत्तके अशोककालीं किंवा त्यानंतर एखाद्या शतकात अस्तित्वात होती; मागाहून त्याची सख्या वाढत गेली असावी.

जातक नावाच्या कथा सुप्रसिद्ध आहेत; आणि त्यापैकी काही कथातील देखावे साची आणि वर्हुत येथील स्तूपाच्या आजूबाजूला कोरलेले आढळतात. यावरून अशोकसमकालीं जातकाच्या वन्याच कथाचा बौद्धवाद्यात प्रवेश झाला होता, असे अनुमान करता येते.

अब्भुतधर्म म्हणजे अद्भुत चमत्कार. बुद्धभगवंताने आणि त्याच्या प्रमुख श्रावकानी केलेल्या अद्भुत चमत्काराचैं ज्यात वर्णन होतें असा एखादा ग्रंथ त्या काढीं अस्तित्वात होता असें दिसते. परंतु आता या अद्भुत धर्मांचा मागमूस राहिला नाही. त्यातले सर्व भाग सऱ्याच्या सुत्तप्तिकात मिसळून गेले असावेत. बुद्धघोषाचार्याला देखील अद्भुतधर्म काय होता, हें सागणे कठीण पडले. तो म्हणतो, “चत्तारोमे भिक्खवे अच्छरिया अब्भुता धर्मा आनन्दे ति आदिनयपवत्ता सब्बे पि अच्छरियब्भुतधर्मपटिसंयुता सुत्तन्ता अब्भुतधर्मं ति वेदितव्बा।” (‘भिक्षुहो, हे चार आश्चर्य अद्भुतधर्म आनन्दामध्ये वास करतात, इत्यादि प्रकारे अद्भुतधर्माने सुरु झालेलीं आश्चर्य-अद्भुत-धर्मांनी युक्त असलेलीं सर्व सूत्रे अब्भुतधर्म समजावी.’) पण या अद्भुत-धर्मांचा आणि मूळच्या अब्भुतधर्म ग्रंथाचा कांही संबंध दिसत नाही.

महावेदल्ल व चूळवेदल्ल अशीं दोन सूत्रे मजिज्ञमनिकायात आहेत. त्यावरून वेदल्ल हें प्रकरण कसें होते याचें अनुमान करतां येते. त्यापैकी पहिल्या सुत्तात महाकोट्ठित सारिपुत्राला प्रश्न विचारतो आणि सारिपुत्र त्या प्रश्नांचीं यथायोग्य उत्तरे देतो. दुष्प्रयात धम्मदिना मिक्खुणी आणि तिचा पूर्वाश्रमातील पति विशाख या दोघाचा तशाच प्रकारे प्रश्नोत्तर-रूपाने संवाद आहे. हीं दोन्ही सुत्ते बुद्धभाषित नव्हत. परंतु तशाच रीतीच्या संवादाना वेदल्ल म्हणत असत. श्रमण, ब्राह्मण आणि इतर लोकावरोवर बुद्ध भगवंताचे जे संवाद ज्ञाले असतील, त्याचा एक निराळा संग्रह करण्यात आला होता व त्याला वेदल्ल हें नाव देण्यात आले होते, असें दिसते.

हीं नऊ अंगे अस्तित्वांत येण्यापूर्वी सुत्त आणि गेय्य द्या दोनच अंगांत बाकीच्या अंगाचा समावेश करण्यांत येत होता असें महासुञ्जतासुत्तांतील खालील मजकुरावरून दिगून येतेः—बुद्ध भगवान आनंदाला म्हणतो, “न खो आनन्द अरहति सावको सत्थारं अनुवन्धितुं यदिदं सुत्तं गेय्यं वेय्याकरणस्स हेतु । तं किस्स हेतु । दीघरत्त हि चो आनन्द धम्मा सुता धाता वचसा परिचिता...” [‘हे आनन्द, सुत्त आणि गेय्य याच्या वेय्याकरणासाठी (स्पष्टीकरणासाठी) श्रावकाने शास्त्र्या (गुरुच्या) वरोवर किऱें योग्य नाही. का की, तुम्ही या गोष्टी ऐकस्याच आहेत; आणि तुम्हाला त्या परिचित आहेत.’] म्हणजे सुत्त आणि गेय्य एवढयांतच बुद्धोपदेश होता आणि वेय्याकरण किंवा स्पष्टीकरण श्रावकांवर सोपविष्ण्यात आले होते. होता होता त्यांत आणखी सहा अंगांची भर पडली, आणि पुढे त्यांतील कांही अंगाची भेसळ करून सध्याचीं वरींच सुत्ते बनविष्ण्यांत आलीं. त्यात बुद्धाचा खरा उपदेश कोणता व बनावट कोणता हें सांगणे जरी कठीण जातें, तरी अशोकाच्या भाग्रा किंवा भाब्रू शिलालेखाच्या आधारे पिटकांतील प्राचीन भाग कोणते असावेत याचें अनुमान करतां येणे शक्य आहे.

अशोकाच्या भाबू शिलालेखांत खालील सात बुद्धोपदेश मिळूनी, भिक्षुणींनी, उपासकानी आणि उपासिकानी वारंवार ऐकावे व पाठ करावे अशी सूचना केली आहे. ते उपदेश असे:—

(१) विनयसमुक्से, (२) अलियवसानि, (३) अनागतभयानि, (४) मुनिगाथा, (५) मोनेयसूते, (६) उपतिसपसिने, (७) लाम्बुलोवादे मुसावादं अधिगिच्य भगवता बुद्धेन भासिते.

या सातापैकी नंवर ७ मजिज्ञमनिपातातील राहुलोवाद सुत्त (नं. ६१) आहे अमें ओल्डेनवर्ग आणि सेनार या दोन पाश्चात्य विद्वानानी दाखवून दिलें. वाकीच्याची माहिती देण्याचा प्रयत्न प्रो. निहस डेविड्स यानी केला. पण सुत्तनिपातातील मुनिसुत्त याच्याशिवाय त्यानी जीं दुसरीं मुर्ते दर्शविलीं तीं सर्व चुकीचीं होतीं. नंवर २, ३, ५ आणि ६ हीं चार मुर्ते कोणतीं असावांत याचा ऊहापोह मी १९१२ सालच्या फेब्रुवारीच्या ‘इडियन अटिक्वेरी’च्या अंकात केला आहे. त्यात दर्शविलेलीं सुत्ते आता सर्वत्र ग्राह्य झालीं आहेत. फक्त पहिल्या सुत्ताचा मला त्या वेळीं थाग लागला नव्हता. ‘विनयसमुक्से (विनयसमुक्षषे)’ याचा विनयग्रंथार्थीं काही तरी संवध असला पाहिजे असे वाटले आणि तशा तऱ्हेचा उपदेश कोठेच न सापडल्यामुळे तें सूत्र कोणते हें मला सागता आले नाही.

परतु विनयगब्दाचा अर्थ विनयग्रंथ करण्याचें काही कारण नाही. ‘अहं खो केसि पुरिसदम्मं सण्हेन पि विनेमि फरुसेन पि विनेमि।’ (अंगुत्तर चतुर्कनिपात, सुत्त नं. १११); ‘तमेनं तथागतो उत्तरिं विनेति।’ (मजिज्ञम, सुत्त नं. १०७) ‘यन्नूनाहं राहुलं उत्तरिं आसवानं खये विनेत्यं ति।’ (मजिज्ञम, सुत्त नं. १४७). इत्यादि ठिकार्णीं विष्वेक नी धातूचा अर्थ शिकविणे असा आहे; आणि त्याच्यावरूनच नंतर विनयाच्या नियमाना विनयपिटक म्हणण्यात येऊ लागले. बुद्धाने ज्या वेळीं भिक्षु गोळा करण्यास आरंभ केला, त्या वेळीं विनयग्रंथाचें अस्तित्व मुळीच नव्हते. जी कांही शिकवणूक होती ती सुत्ताच्या रूपानेच. पहिल्याप्रथम पञ्चवर्गीय

भिक्षुंना बुद्धाने आपले शिष्य केले ते ‘धम्मचक्र पवत्तन-सुन्त’ उपदेशून. तेव्हा विनय शब्दाचा मूळचा अर्थ शिकवणूक असाच घेतला पाहिजे, आणि त्या विनयाचा समुक्तपै म्हणजे बुद्धाचा उत्कृष्ट धर्मोपदेश. ‘समुक्कंस’ हा शब्द जरी पालि वाञ्छयात बुद्धोपदेशवाचक आढळत नाही, तथापि ‘सामुक्कंसिका धम्मदेसना’ हें वाक्य अनेक ठिकार्णी सापडते. उदाहरणार्थ, दीघनिकायातील अम्बद्दसुत्ताच्या शेवटी आलेला हा मजकूर पहा,—“यदा भगवा अञ्जासि ब्राह्मणं पोक्खरसाति कल्लचित्तं मुदुचित्तं विनीवरणचित्तं उदग्गचित्तं पसन्नचित्तं, अथ या बुद्धानं सामुक्कंसिका धम्मदेसना तं पकासेसि दुक्खं समुदयं निरोधं मग्ग।” (‘जेव्हा भगवताने जाणले की पौष्ट्रकरसादि ब्राह्मणाचे चित्त प्रसगाला उचित, मृदु, आवरणापासून विमुक्त, उदग्र आणि प्रसन्न झाले आहे, तेव्हा बुद्धाची जी सामुक्तपैकी धर्मदेशना ती त्याने प्रगट केली. ती कोणती? तर दुःख, दुःखसमुदय, दुःखनिरोध आणि दुःखनिरोधाचा मार्ग.’)

याच मुत्तात नव्हे, तर मज्जिमनिकायातील उपालिमुत्तासारख्या दुसऱ्या मुत्तात, आणि विनयपिटकात अनेक ठिकार्णी हेच वाक्य आले आहे. फरक एवढाच की येथे हें पोक्खरसाति ब्राह्मणाला उदेशून आहे आणि तेथे उपालि वगैरे गृहस्थाना उदेशून आहे. यावरून विनय-समुक्तपै याचा अर्थ असा होतो की, विनय म्हणजे उपदेश आणि त्याचा समुक्तपै म्हणजे ही सामुक्तपैका धर्मदेशना. एका काढी ह्या चार आर्यसत्याच्या उपदेशाला विनयसमुक्कंस म्हणत असत, यात शंका राहत नाही. ‘धम्मचक्र-पवत्तन-सुन्त’ हें नाव अगोकानंतर बन्याच काळाने प्रचारात आले असावै. चक्रवर्ती राजाच्या कथा लोकप्रिय झाल्यानंतर बुद्धाच्या ह्या उपदेशाला असे भपकेदार नाव देण्यांत आले.

‘विनयसमुक्से’ हेच धम्मचक्रपवत्तनसुन्त आहे असें गृहीत धरलें, तर भाबू शिळालेखांत निर्देशिलेले सात उपदेश बौद्ध वाञ्छयांत सापडतात, ते येणेप्रमाणे:—

- (१) विनयसमुक्से = धर्मचक्रपवत्तनसुत्त
- (२) अलियवसानि = अरियवसा (अंगुत्तर चतुक्कनिपात)
- (३) अनागतभयानि = अनागतभयानि (अंगुत्तर पञ्चकनिपात)
- (४) मुनिगाथा = मुनिसुत्त (सुत्तनिपात)
- (५) मोनेयसूते = नाळकसुत्त (सुत्तनिपात)
- (६) उपतिसपसिने = सारिपुत्तसुत्त (सुत्तनिपात)
- (७) लाघुलोवाद = राहुलोवाद (मज्जिम, सुत्त नं. ६१)

या सातापैकी धर्मचक्रपवत्तन जिकडे तिकडे सापडते. तेव्हा त्याचें महत्त्व विशेष आहे हें सागावयालाच नको; आणि त्याप्रमाणे तें अशोकाने अग्रभारीं दिले आहे. वाकीच्यापैकी तीन एका लहानशा सुत्तनिपातात आहेत. त्यावरून सुत्तनिपाताचे प्राचीनत्व सिद्ध होते. त्याच्या शेवटल्या दोन वगावर व खगविसाणसुत्तावर निहेस नावाची विस्तृत टीका असून तिचा समावेश ह्याच खुदकनिकायात करण्यात आला आहे. सुत्तनिपाताचे हे भाग निहेसापूर्वी एकदोन शतके तरी अस्तित्वात होते असे समजले पाहिजे, आणि त्यावरून देखील सुत्तनिपाताचे प्राचीनत्व सिद्ध होते. त्यात सर्वच सुत्ते अतिप्राचीन असतील असे नव्हे. तथापि त्यातील वहुतेक सुत्ते निःसशय फार जुर्नीं आहेत. प्रस्तुत ग्रंथात बुद्धचरित्रासवधाने किंवा मुद्दाच्या उपदेशासंबंधाने जी चर्चा करण्यात आली आहे ती अशाच प्राचीन सुत्ताच्या आधाराने.

आता आपण खास बुद्धचरित्राकडे वळू. त्रिपिटकात एकाच ठिकाऱीं सबंध बुद्धचरित्र नाही. तें जातकठकथेच्या निदानकथेत सापडते. ही अठकथा बुद्धघोषाच्या समकालीं म्हणजे पाचव्या शतकात लिहिली असली पाहिजे. त्याच्यापूर्वी ज्या सिहली अठकथा होत्या त्यातील बराच मजकूर ह्या अठकथेत आला आहे. हें बुद्धचरित्र मुख्यत्वे ललितविस्तराच्या आधारे लिहिले आहे. ललितविस्तर इसवीसनाच्या पहिल्या शतकात किंवा त्यापूर्वी काही वर्षे लिहिला असावा. तो

महायानाचा ग्रंथ आहे; आणि त्यावरूनच जातकठकथाकाराने आपली बुद्धचरित्राची कथा रचली आहे. ललितविस्तर देखील दीघनिकायातील महापदानसुत्ताच्या आधारे रचला आहे. त्या सुत्तात विपस्सी बुद्धाचें चरित्र फार विस्ताराने दिले आहे; आणि त्या चरित्रावरून ललितविस्तरकाराने आपले पुराण रचले. अशा रीतीने गोतम बुद्धाच्या चरित्रांत भलत्याच गोष्टी शिरल्या.

महापदानसुत्तांतील कांही भाग निराळे काढून ते गोतमबुद्धाच्या चरित्राला सुत्तपिटकातच लागू केलेले दिसून येतात. उदाहरणार्थ, तीन प्रासादांची गोष्ट घ्या. विपस्सी राजकुमाराला राहण्यासाठी तीन राजवाडे होते, ह्या कथेवरून गोतमबुद्धाला राहण्यासाठी तसेच प्रासाद असले पाहिजेत, अशी कल्पना करून गोतमबुद्धाच्या तोंडींच असा मजकूर घातला आहे की, त्याला राहण्याला तीन प्रासाद होते; आणि तो त्या प्रासादात अल्यंत चैनीने राहत असे. ह्या कथेची असभवनीयता मी दाखवून दिलीच आहे (पृष्ठ १०४). परंतु ती कथा अंगुत्तरनिकायात आली आहे, आणि त्याच निकायात अशोकाच्या भान्नू शिलालेखातील दोन सुतें येतात. तेव्हा मला ती कथा एके काळीं ऐतिहासिक भासली. पण विचारान्तीं असें दिसून आले की ह्या अंगुत्तरनिकायात पुष्कळ भाग मागाहून घातले आहेत. ● तीन वस्तूंसवधाने ज्या गोष्टी असतील त्यांचा तिकनिपातात संग्रह केला. त्यात अर्वाचीनतेचा आणि प्राचीनतेचा विचार करण्यात आलेला दिसत नाही.*

अशा कथातून बुद्धचरित्रासंबंधाने विश्वसनीय गोष्टी कशा काढतां येतील, हें दाखविण्याच्या उद्देशानेच मी हें पुस्तक लिहिलें आहे. अशा कांही उपयुक्त गोष्टी माझ्या दृष्टोत्पत्तीला आल्या नसतील;

* महापदान सुत्तांतील विपस्सी बुद्धाच्या दन्तकथा गोतमबुद्धाच्या चरित्रांत खण्डशः कशा शिरल्या व त्यांपैकी सुत्तपिटकांत कोणत्या सापडतात, हें दुसऱ्या खंडाच्या शेवटी पहिल्या परिशिष्टांत पाहावें.

आणि ज्या काही गोष्टींना महत्त्व देऊ नये त्यांना माझ्याकडून महत्त्व दिलें गेले असेल. पण संशोधन करण्याच्या पद्धतींत माझी चूक असेल, असें मला वाटत नाही. ह्या पद्धतीचा अवलंब केल्यास बुद्धचरित्रावर आणि त्या काळच्या इतिहासावर विशेष प्रकाश पडेल, असा मला भरवसा वाटतो; आणि त्याच उद्देशाने मी हें पुस्तक लिहिले आहे. यातील काही लेख काही वर्षीमागे ‘पुरातत्त्व’ नांवाच्या त्रैमासिकात आणि ‘विविधज्ञानविस्तारा’त छापले होते. पण ते जशाचे तसे या पुस्तकात घेतले नाहीत. त्यात पुष्कळच फेरफार केला आहे. त्यातला वराच मजकूर या पुस्तकात दाखल केला असला, तरी हें पुस्तक अगदी स्वतंत्र आहे, असें म्हणण्यास हरकत नाही.

प्रस्तुत ग्रंथाचें हस्तलिखित नवभारत ग्रंथमालेच्या संपादकानी वाचून पाहिले, तेव्हा ग्रंथामध्ये ज्याचे विशेष विवेचन आलेले नाही असे काही मुद्रे माझ्या नजरेस आणण्याचा प्रयत्न त्यानी केला. त्याचा येथेच थोडक्यात विचार करणे योग्य होईल असें वाटल्यावरून तसें करीत आहें.

(१) बुद्धाच्या जन्मतिथीसंबंधाने निरनिराक्रया मताचा उपन्यास करून साधकबाधक प्रमाणानिशीं ऊहापोह प्रस्तुत ग्रंथात करावयास नको होता काय! आपल्या प्राचीन अथवा मध्ययुगीन इतिहासातील राज्यकर्ते, धर्मगुरु, ग्रंथकार, इत्यादिकाचें चरित्र वर्णन करावयाच्या अगोदर त्याचा काल ठरविण्यासाठी विद्वानांना पुष्कळच मजकूर खर्चीं घालावा लागतो, तसें या ग्रंथात केलेले दिसत नाही.

या मुद्यासंबंधाने माझें म्हणैं असें : मध्ययुगीन कवि आणि ग्रंथकार हे शककर्ते नव्हते. त्याच्या जन्मतिथीसंबंधी कितीही वाद केला, तरी त्या नक्की ठरविता येतील असें वाटत नाही. बुद्धाची गोष्ट तशी नाही. त्याच्या परिनिर्बाणापासून तहत आजपर्यंत त्याचा शक चालू आहे. मध्यंतरीं पाश्चात्य पडितांनी वादविवाद करून ह्या तिर्थीत ५६ पासून ६५ वर्षांपर्यंत फरक आहे, असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

पण अद्वेरीस जी परंपरा सिंहलद्वीपात चालू आहे, तीच वरोवर ठरली. पण समजा, बुद्धाच्या जन्मतिथींत थोडासा कमीजास्त फरक पडला तरी त्यापासून त्याच्या चरित्राला काही गौणत्व येईल असें वाटत नाही. मुदश्वाची गोष्ट जन्मतिथि नसून त्याच्या पूर्वींची स्थिति काय होती आणि त्या स्थितीं-तून बुद्धाने नवीन धर्ममार्ग कसा शोधून काढला ही होय; आणि ती जर विशद करतां आली, तर आजकाल बुद्धासंबंधाने प्रचलित असलेल्या अनेक भ्रामक कल्पना नष्ट होतील व आम्हाला त्या काळचा इतिहास नीटपणे समजेल. तेव्हा तिथीवर पुष्टकळ पानें खर्ची न घालता बुद्धाच्या चरित्रावर प्रकाश पडेल अशाच गोष्टींकडे मी विशेष लक्ष दिले आहे.

(२) बुद्धाने उपदेशिलेल्या अहिंसेने हिंदी समाज नेभक्षण झाला व त्यामुळेच परकीयांकडून तो जिंकला गेला, असें मत कित्येक ठिकाणी प्रतिपादिले जातें. त्याला या ग्रंथात उत्तर असावयास पाहिजे होतें.

उत्तर—बुद्धाच्या चरित्राचा आणि या प्रतिपादनाचा काही संबंध आहे, असें मला वाटत नाही. बुद्धाचे परिनिर्वाण इ. स. पूर्वी ५४३ व्या वर्षी झाले, त्यानंतर दोन शतकानी चंद्रगुप्ताने साम्राज्य स्थापन केले. स्वतः चंद्रगुप्त जनधर्मी होता असें म्हणतात. पण ग्रीक लोकाना या देशातून हाकून देण्याला अहिंसाधर्म त्याला आड आला नाही. त्याचा नातू अशोक पूर्णपणे बौद्ध झाला, तरी तो मोठें साम्राज्य चालवीत होता.

महंमद इब्न कासीम याने इ. स. ७१२ सालीं सिंध देशावर स्वारी केली, तेव्हा बौद्धधर्म पश्चिम हिंदुस्थानातून लोप पावला होता; आणि ब्राह्मणी धर्माचें वर्चस्व वाढत गेले होतें. असें असता खलिफाच्या या अल्पवयी सरदाराने सिंध देश हा हा म्हणता पादाकात केला, आणि तेथील हिंदु राजाला ठार मारून त्याच्या मुली आपल्या खलिफाला नजराण्यादाखल पाठवून दिल्या.

मुसलमानानी सिंध आणि पंजाब देशाचा काही भाग ताब्यात घेतल्यानंतर शंभर वर्षीनी शंकराचार्य उदयाला आले. त्याच्या वेद-

न्ताचा सर्व रोख म्हटला म्हणजे शूद्रानी वेदाध्ययन करतां कामा नये हा ! जर शूद्रानी वेदवाक्य ऐकलें, तर त्याचे कान शिशाने किंवा लाखेने भरावे; वेदवाक्य उच्चारलें तर त्याची जीभ कापावी; आणि वेदमंत्र धारण केला तर त्याला ठार मारावे. हा त्याचा वेदान्त ! मुसलमान जेत्यापासून तरी हे आमचे सनातनी धडा शिकले काय ? बुद्ध तर त्याचा शत्रुच, त्याच्यापासून शिकण्यासारखे होतें काय ?

रजपूत लोक चागले सनातनी. ते अहिंसेला निखालस मानीत नसत. प्रसंग पडेल तेव्हा आपसात यथेच्छ लढाया करीत. हिंसेच्या ह्या शृं भक्ताना महमूद गळनीने घोडयाच्या पायाखालच्या धुळीसारखे उध्वस्त कसे केले ? ते बुद्धाची अहिंसा मानीत होते म्हणून की काय ?

आमची पेशवाई तर खास ब्राह्मणाच्याच हातीं होती. शेवटला बाजीराव कर्मठपणावद्दल प्रसिद्ध आहे. हिसेची तर पेशवाईत परमावधि झाली. इतराशीं लढाया तर राहुंच ह्या, पण घरच्या घरीच एकदा दौलत-राव शिंशाने पुणे लुटले, तर दुसऱ्यादा यशवंतराव होळकराने लुटले ! अशा या निस्सीम हिंसाभक्तांचे साम्राज्य सर्व हिंदुस्थानावर व्हावयास नको होतें काय ? त्याना त्याच्यापेक्षा शतपटीने अहिंसक असलेल्या इंग्रजाना शरण का जावे लागले ? एकामागून एक मराठे सरदार इंग्रजांचे अंकित का झाले ? ते बुद्धाचा उपदेश मानीत होते म्हणून काय ?

जपान आजला हजार वारांशे वर्षे बौद्धधर्मी आहे. १८५३ सालीं त्याच्यावर कमोडोर पेरीने तोफा रोखल्याबरोबर त्यांची जागृति होऊन एकी कशी झाली ? बौद्धधर्माने त्याना नेभळट का बनविले नाही ?

या प्रश्नाचीं उत्तरे लब्धप्रतिष्ठित टीकाकारानी अवश्य द्यावींत. ‘मिरविसि मुश्तव वृथा अन्याला स्वकृत ताप लावूनि,’ हे आर्यार्ध मोरो-पंताने जणू काय ह्या लब्धप्रतिष्ठित लोकाना उद्देशूनच लिहिले असावे ! यानी आणि याच्या पूर्वजानी जीं पापें केलीं, त्यांचे सर्व खापर बुद्धावर फोडून हे खुशाल सोवळेपणाचा शहाणपणा मिरवीत फिरत आहेत !

(३) बुद्धान्या संबोधिज्ञानानंतर त्यान्या चरित्राचा कालक्रमपूर्वक आराखडा कां देण्यात आला नाही ?

उत्तर—सध्या उपलब्ध असलेल्या प्राचीन वाङ्मयान्या आधारे तसा आराखडा तयार करतां येणे शक्य नाही. बुद्धाचे उपदेश कालक्रम-पूर्वक दिलेले नाहीत. इतकेंच नव्हे, तर जे उपदेश आहेत त्यांत पुष्कळच भर पडलेली आहे. त्यांतून सत्य शोधून काढणे वरेच अवघड जाते. तो प्रयत्न मी या ग्रंथात केलाच आहे. पण कालक्रमानुसार बुद्धचरित्राचा आराखडा तयार करणे शक्य झाले नाही.

(४) ‘वैदिक संस्कृति’ आर्योंचे भरतखंडांत आगमन झाल्यानंतर उपस्थित झाली; त्यापूर्वी ‘दासाची’ म्हणजे ब्राह्मणाची संस्कृति होती; याला आधार कोणते ?

उत्तर—याचा विचार मी ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ या ग्रंथान्या पहिल्या प्रकरणात केला आहे. तो ग्रंथ या पुस्तकाबरोबर वाचल्यास पुष्कळ गोष्टीचा नीट खुलासा होईल. माझे म्हणणे सर्व लोकांनी स्वीकाराऱ्ये असा मुळीच आग्रह नाही. तें विचारणीय वाटल्या. मुळे वाचकांसमोर माडले आहे. ह्या दासान्या आणि आर्यान्या संस्कृतीचा बुद्धान्या चरित्राशी फार योडा संबंध येतो. त्या दोन्ही संस्कृतींच्या संघर्षाने उत्पन्न झालेली वैदिक संस्कृति बुद्धान्या वेळी प्रतिष्ठित होऊन बसली होती, एवढे दाखविण्यासाठी पहिले प्रकरण या ग्रंथांत घातले आहे.

(५) उपनिषदें व गीता बुद्धानंतर रचली गेली याला आधार कोणते ?

उत्तर—याची देखील सविस्तर चर्चा ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ या ग्रंथांत येऊन गेली आहे,* म्हणून त्या विषयाची पुनरुक्ति या

* पृष्ठ ४८-५० आणि १७०-१७२ पहा.

घुस्तकांत केली नाही. उपनिषदेच काय, तर आरण्यके देखील बुद्धानंतर लिहिलीं गेलीं हें मी सवळ पुराव्यानिशीं दाखवून दिले आहे. शतपथ ब्राह्मणांत आणि बृहदारण्यक उपनिषदात जी वंशावलि दिली आहे, तिच्यावरून बुद्धानंतर ३५ पिठ्यापर्यंत त्याची परंपरा चालू होती, असें दिसतें. हेमचंद्र रायचौधरी दर पिठीला तीस वर्षीचा काळ देतात. पण कर्मीत कमी पंचवीस वर्षांचा काळ दिला तरी बुद्धानंतर ८७५ वर्षांपर्यंत ही परंपरा चालली होती, असें म्हणावें लागतें. म्हणजे समुद्र-गुप्ताच्या काळापर्यंत ही परंपरा चालू होती; आणि तेव्हा ब्राह्मणे आणि उपनिषदें स्थिर झालीं. त्यापूर्वी त्यात यथायोग्य ठिकाणी फेरफार झाले नसतील, असें नाही. पालि वाङ्मयाचा देखील असाच प्रकार झाला आहे. बुद्धघोषापूर्वी सरासरी दोनशे वर्षे पालि वाङ्मय स्थिर झालें; आणि बुद्धघोषाने अडकथा (टीका) लिहिल्यावर त्याच्यावर शेवटचा शिक्का वसला. उपनिषदाची टीका तर शंकराचार्यांनी नवव्या शतकात लिहिली. त्याच्यापूर्वी गौडपादाच्या माण्डूक्यकारिका लिहिल्या गेल्या. त्यात तर जिकडे तिकडे बुद्धाची स्तुति आहे. फार कशाला, अकबराच्या कारकीर्दीत लिहिल्या अल्लोपनिषदाचा देखील उपनिषदात समावेश करण्यात आला आहे !

उपनिषदानी आत्मवाद व तपश्चर्या श्रमणसंप्रदायाकडून घेतली यात शंका वाळगण्याचें कारण नाही. का की, ह्या दोन गोर्ध्यांचा यज्ञ-यागाच्या संस्कृतीशीं काही एक संबंध नाही. ओजकाल जसे आर्य आणि ब्राह्म समाज वायवलाचा एकेश्वरी वाद वेदावर किंवा उपनिषदादिक ग्रंथावर लादूं पाहतात, तशाच रीतीने आत्मवाद आणि तपश्चर्या वेदावर लादण्याचा उपनिषदांचा प्रयत्न दिसतो. मात्र त्यानी श्रमणाची अहिंसा स्वीकारली नाही. तेवढ्याने ते वैदिक राहिले. असें असतां कर्मठ मीमांसक आजला देखील उपनिषदांना वैदिक म्हणण्यास तयार नाहीत !

ज्याना पालि वाढाय किंवा त्याचीं इंग्रजी भाषान्तरे वाचणें शक्य असेल, त्याना बौद्धकालीन इतिहाससंशोधनाच्या कामी ह्या पुस्तकाचा उपयोग होईल अशी मी आशा बाळगतों. पण ज्याना तशी सबड नसेल, त्यानी निदान खाली दिलेली पाच पुस्तकें अवश्य वाचावीं.

१. बुद्ध, धर्म आणि संघ. २. बुद्धलीलासारसंग्रह. ३. बौद्ध-संघाचा परिचय. ४. समाधिमार्ग. ५. हिंदी संस्कृति आणि अहिंसा.

हें पुस्तक लोकप्रियता संपादण्यासाठी लिहिले नाही; केवळ सत्यान्वेषणबुद्धीने लिहिले आहे. तें लोकादराला कितपत पात्र होईल याची शंका आहे. असें असता सुविचार प्रकाशन मंडळाच्या संचालकानी या पुस्तकाला आपल्या ग्रंथमालेत स्थान दिलें, याबदल मी त्यांचा फार आभारी आहें. निर्विकार मनाने प्राचीन इतिहासाचा विचार करणारे पुष्कळ महाराष्ट्रीय वाचक आहेत आणि ते ह्या ग्रंथाला आश्रय देऊन सुविचार प्रकाशन मंडळाचा प्रयत्न सफल करतील असा मला भरवसा वाटतो.

प्रा. श्रीनिवास नारायण बनहटी यानी प्रुके वाचण्याच्या कामी मदत केल्याबदल मी त्याचे आभार मानतो.

धर्मानन्द कोसम्बी

अनुक्रमणिका

प्रस्तावना	(१) ते (१६)
अनुक्रमणिका	१
ग्रंथकारपरिचय	२ ते ८
प्रकरण पहिले : आर्यांचा जय	९ ते २३	
प्रकरण दुसरे : समकालीन राजकीय परिस्थिति	...	२३ ते ९३		
प्रकरण तिसरे : समकालीन धार्मिक परिस्थिति	...	९३ ते ८३		
प्रकरण चतुर्थे : गोतम बोधिसत्त्व	...	८३ ते १११		
प्रकरण पांचवे : तपश्चर्या व तत्त्वबोध	...	११२ ते १४३		
प्रकरण सहावे : श्रावकसंघ	...	१४३ ते १८१		
सूची	१८१ ते १९२

ग्रंथकारपरिचय

नवभारत ग्रंथमालेला आजवर लाभलेले ग्रथकार आपल्या विद्वत्तेने व कर्तृत्वाने महाराष्ट्र समाजांत मान्यतेस पावलेले असेच होते; त्यापैकी बरेच जण अखिलभारतीय कीर्ति संपादन केलेले आहेत, हेही सहज लक्षांत येण्यांजोर्गे आहे. श्री धर्मनिंद कोसम्बीचा ग्रंथ मिळवून नवभारत ग्रंथमालेने ग्रंथकारांच्या कीर्तिमत्तेच्या बाबतीत उच्चाक गाठला आहे. पालिभाषा व बौद्ध धर्म यात निष्णात म्हणून त्याचें नाव जगांतील विद्वन्मडळास परिचित आहे.

धर्मनिंद कोसम्बी याचें पूर्वायुष्य हें आधुनिक काळात अत्यंत विरलत्वाने आढळणाऱ्या धर्मजिज्ञासेचें सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. केवळ तेवोस वर्षांच्या वयात तरुण पत्तीला सोडून व संसाराला लाय मारून कल्याणकारक अशा धर्माचें ज्ञान करून घेण्याच्या तीव्र तळमळीने घराबाहेर पडलेल्या धर्मनिंदाची हकीकत वाचली म्हणजे जगतातील दुःखाचा नाश करणाऱ्या धर्ममागच्या संशोधनार्थ गृहत्याग करणाऱ्या गोतमाचे चित्र ढोळधांपुढे आल्याखेरीज राहत नाही. सासारिक आपत्ति कुणावर येत नाहीत? हजारों लाखों लोकांवर त्या येतात. त्या प्रसगी मनुष्य ज्या तन्हेने वागतो, त्यावरूनच त्याची किमत ठरते. गोवें प्रांतात एका लहानशा गावी १८७६ साली जन्मलेल्या धर्मनिंदावर तरुणपणी कांही सासारिक आपत्ति आल्या आणि त्याचें “चित्र प्रपचांत रमेनासे झाले.” “बुद्धावर माझी अधिकाधिक श्रद्धा जडत चालली. प्रपंचाचा जसजसा बीट येत गेला, तसतशी माझी श्रद्धा दृढ होत गेलो. माझें सर्वस्व बुद्ध आहे असे वाटू लागले. कितीहि संकटे येवोत, कितीहि विपत्ति भोगाव्या लागोत, बुद्धोपदेशाचें ज्ञान मला झाले म्हणजे माझ्या जन्माचें साफल्य झाले असे मला वाटू लागले.” असे धर्मनिंदानीच त्या काळांतल्या आपल्या मनःस्थितीचें वर्णन केलें आहे.

प्रबल धर्मजिज्ञासेच्या पायीं ह. स. १८९९ सालच्या अखेरीस निष्कांचन स्थितीत गृहत्याग केल्यानंतर या तरुणाने जें पर्यटन केले व ज्या अतर्क्य हालअपेष्टा सोसून बौद्धधर्मचिं ज्ञान व त्याबरोबरच आत्मसमाधान संपादिले, त्याचा वृत्तांत अतीव अद्भुत व विस्मयकारक आहे धर्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आरंभी सस्कृत शिकण्याचें धर्मनिन्दानी ठरविले. त्यासाठी प्रथम पुण्यास, तेथून खालेरीस व तेथून काशीस त्यांनी गमन केले. संस्कृत विद्येच्या या माहेस्वरात त्याची अध्ययनाची पोय सहज व चांगल्या रीतीने लागली. जेवणाच्या सोयीसाठी मात्र अन्नछत्रच त्याना पाहावें लागले; व तेथे प्रवेशाही कष्टानेच मिळाला. सुमारें दीड वर्ष व्याकरण (कोमुदी) व साहित्य याचें अध्ययन केल्यानंतर धर्मजिज्ञासेने धर्मनिन्दाना नेपाळांत जाण्यास प्रवृत्त केले. बुद्ध भगवानाच्या धर्मचिं जिवंत अवशेष, भगवंताची जन्मभूमि असण्याचा मान ज्या राज्यास मिळाला आहे, त्या नेपालच्या राज्यात काही तरी पाहावयास मिळतील या आशेने नेपाळांत गेलेल्या या आर्त व जिज्ञासु तरुणास तेथील विपरीत परिस्थिति पाहून अत्यंत विषण्णता प्राप्त झाली. तेथून ते बुद्धगयेला गेले. बौद्धधर्मग्रंथाचें सम्यक् ज्ञान सिहलद्वीपांत गेल्याने होईल असे तेथील एका भिक्षूने सागित्रल्यावरून धर्मनिन्द तेथून तडक सिलोनास जाण्यास निघाले. अपरिमित त्रास, कष्ट व सकटे सोसून ते एकदाचे सिलोनास पोचले. तेथे त्यांस अखेर जें पाहिजे होते तें, म्हणजे बौद्ध धर्मचिं ज्ञान मिळाले. कोलम्बो शहराजवळ असलेल्या 'विद्योदय विद्यालय' नावाच्या विहारांत भिक्षुधर्माने राहून त्यांनी महास्थविर सुमगलाचार्य याच्या हाताखाली पालि ग्रथाचा अभ्यास केला. परंतु सिलोनात खाण्याची आवाळ होऊ लागल्यामुळे त्यांची प्रकृति नीट राहीना, म्हणून ते सुमारें एक वर्षाने परत फिरले व मद्रास येथे आले. तेथे सहा महिने राहून अधिक अध्ययन करण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेशांत गेले. तेथे विहारांत राहून ध्यानमार्गचा अभ्यास केला; परंतु तेथेही प्रकृति चांगली न राहिल्यामुळे ते पुनः हिंदुस्थानांत आले. भिक्षुवेषांतच सारानाथ, कुसिनारा, लुम्बिनीवन, कपिलवस्तु इत्यादि भगवान गोतमाच्या आयुष्यांतील चिरस्मरणोय घटनांनी पावन झालेल्या बौद्ध क्षेत्रांच्या यात्रा त्यांनी केल्या. नंतर

पुनः ब्रह्मदेशांत जाऊन मंदाले शहराजवळ निरनिराळधा विहारांत राहून एक वर्षभर बौद्ध धर्मग्रंथांचा व ध्यानमार्गाचा अभ्यास केला व तेथून १९०६ च्या आरंभी हे धर्मानन्द भिक्षु पुनः कलकत्त्यास आले.

यानंतरचा कोसम्बीचा आयुष्यक्रम सार्वजनिक स्वरूपाचा झाला असल्यामुळे त्यात इतकी अद्भूतरम्यता व लोकविलक्षणता अनुभवास येत नाही. तथापि त्याचें यापुढील सर्व आयुष्य स्वदेशसेवेच्या हेतूने प्रेरित झालेले असल्यामुळे तें पूर्वच्या आयुष्याइतकेच उद्बोधक व उदात्त भासतें. स्वतः एवढचा कष्टानी मिळविलेल्या बौद्ध धर्माच्या (व पालिवाड्मयाच्या) ज्ञानाचा स्वदेशबांधवामध्ये प्रचार करावयाचा या धर्येयाने यापुढील त्यांच्या क्रिया प्रेरित झालेल्या दिसतात. वंगभंगाच्या चळवळीतून निघालेल्या कलकस्याच्या नेंशनल कॉलेजात व कलकत्ता युनिवर्सिटीत पालि भाषेच्या अध्यापकाची जागा त्यांनी पतकरली. परंतु कोसम्बीची विशेष इच्छा आपल्या महाराष्ट्र बांधवांमध्ये बौद्ध धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करावा अशी होती. त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची गाठ घेतली. त्या उदारधी नृपतीने थोडचाच अवकाशात तारेने पुढील संदेश पाठविला, “तुम्ही महाराष्ट्रांतील कोणत्याहि शहरी रहात असाल तर तुम्हांला बडोदें सरकारांतून दरमहा ५० रु. मिळतील व ही मदत तीन वर्षेंपर्यंत चालू राहील. मात्र वर्षांतून एखादें पुस्तक बडोदें सरकारासाठी तुम्ही लिहून तयार केलें पाहिजे.” वरीच भवति न भवति करून अखेर कोसम्बीनी गायकवाड सरकारचा हा आश्रय पतकरला. यासंबंधाने खुद कोसम्बी म्हणतात:—“द. म. २५० रु.ची (कलकत्ता युनिवर्सिटीची) नोकरी सोडून श्रीमंत गायकवाड महाराजांनी दिलेल्या ५० रु. वेतनाचा स्वीकार केल्याबद्दल मला कधीहि पश्चात्ताप झाला नाहीं. हें वेतन स्वीकारलें नसतें तर डॉ. वुड्स यांची गांठ पडली नसती आणि अमेरिकेला जाण्याची संधि सांपडली नसती. पुण्याला येऊन राहिल्यामुळे डॉ. भांडारकर यांचा निकट संबंध जडला व त्यांच्या प्रयत्नानें मुंबई युनिवर्सिटीत पालि भाषेचा प्रवेश करण्यांत आला.”

डॉ. जेम्स एच. वुड्स हे अमेरिकेतील सुविख्यात हार्वर्ड युनिवर्सिटीचे प्रोफेसर होते. त्यांना पालि शिकविण्याच्या निमित्ताने कोसम्बीचा

त्यांच्याशी परिचय झाला. परिचयाचें रूपांतर स्नेहांत होऊन 'विशुद्धिमार्ग' नामक बोद्ध तत्त्वज्ञान ग्रंथाच्या संशोधनाच्या कामी मदत करण्याकरिता डॉ. वुड्सनी कोसंबीना अमेरिकेत पाचारण केले. सयाजीराव महाराजाची परवानगी घेऊन कोसम्बी यांनी १९१० च्या एप्रिल महिन्यांत अमेरिकेस प्रयाण केले. हार्वर्डमधील संस्कृत प्रभृति पौरस्त्य भाषांचे प्रमुख आचार्य प्रा. ल्यानमन याच्या सहकार्याने कोसम्बी याचें काम सुरु झाले. कोसम्बीनी कसून काम करून 'विशुद्धिमार्ग'चे संशोधन १९११ च्या अखेरपर्यंत संपविले. परतु ल्यानमनशी त्याचें पटेना. कोसम्बीचे प्रयत्न गौण लेखून झालेले सर्व संशोधन आपल्याच नावे प्रसिद्ध व्हावें असा ल्यानमन याचा मानस दिसला व तो आपला बेत साधत नाही असे दिसतांच ते चिढले व संतापले. तेव्हा कोसम्बीनी अमेरिकेहून परत फिरण्याचा निश्चय केला व ते जानेवारी १९१२ मध्ये न्यूयार्कहून स्वदेशी यावयास निघाले.

हिंदुस्थानांत आल्यानंतर प्रा. कोसम्बीनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चालकाच्या निमंत्रणावरून फर्गसन कॉलेजांत पांच वर्षांच्या कराराने पालि भाषेच्या प्राध्यापकाची नोकरी पतकरली. त्यांच्या अध्यापकत्वाच्या कारकीर्दीत बौद्धधर्माचे व पालिभाषेचे पुष्टकळ विद्वान त्याच्या हातून तयार झाले. कै. चितामण वैजनाथ राजवाडे, डॉ. पु. वि. बापट (फर्गुसन कॉलेजातील सध्याचे पालिभाषेचे प्राध्यापक), प्रा. चितामणराव जोशी (बडोदा कॉलेजातील पालीचे प्राध्यापक), प्रा. ना. के. भागवत (सेंट झेविअर कॉलेज, मुंबई, येथील पालीचे प्राध्यापक) ही सर्व कोसम्बीच्याच शिष्यमालिकेतील चमकदार रत्ने होत.

सहा वर्षे फर्गसन कालेजात प्राध्यापकाचें काम केल्यानंतर डॉ. वुड्स यांनी अमेरिकेत येण्यावदूल फार आग्रह केल्यावरून ते १९१८ साली पुनः अमेरिकेस गेले. "विशुद्धिमार्गचिं संस्करण प्रो. ल्यानमनच्या दुराग्रहामुळे तसेच पडून राहिले हैं मला कधींही आवडले नाहीं. काहीं तडजोड करून वॉरनच्या मृत्युपत्राप्रमाणें तें छापून प्रसिद्ध करतां येईल अशी आशा दिसली व माझा (अमेरिकेला जाण्याचा) बेत नक्की करण्याला हीच आशा प्रामुख्यानें कारणीभूत झाली." अमेरिकेला पुनः जाण्याच्या संबंधांत असा 'खुलासा' त्यांनी केला आहे.

त्या वेळी महायुद्ध सुरु असल्यामुळे अमेरिकेचा हा प्रवास कोसम्बीनी पूर्वोकडून वैसिफिक महासागरातून केला. त्यांजबरोबर त्यांची मुळे व श्री. पार्वतीबाई आठवले या होत्या. या खेपेस अमेरिकेत कोसम्बीचा मुकाम सुमारे ४ वर्षे झाला. १९२२ च्या आगस्टमध्ये ते परत आले त्याना. तेथे संशोधनकार्य वरेच केले, परंतु त्यानमनच्या दुराग्रहामुळे त्याना या खेपेसही त्रास झालाच.

कोसम्बीच्या विचारांना नवी दिशा १९११ सालच्या अमेरिकेच्या पहिल्या सफरीपासूनच लागत चालली होती. अमेरिकेत त्यांनी समाज-शास्त्रावरील ग्रंथांचे—विशेषत. समाजसत्तावादाचे—खूप वाचन केले. भांडवलशाही नष्ट करून समाजाची रचना साम्यवादाच्या पायावर केल्यानेच सामान्य जनतेला सुख मिळेल व समाजातील स्पर्धा, कलह, इत्यादिकांचे मूळ नाहीसे होईल, अशी त्याची खात्री होत चालली होती. परंतु पाश्चात्य देशांत साम्यवाद मूळ धरूं शकत नव्हता व सर्व राष्ट्रांचे हात हिंसा व अत्याचार यांनी बरवटलेले होते, हे त्यांस सहन होत नव्हते. “जगातील श्रमजीवी वर्गाने अशा प्रकारचा प्रेमाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय मनुष्यकृत मनुष्यहत्या बंद होणार नाही. परंतु देशाभिमानाने उन्मत्त झालेल्याना तो सापडणार कसा ? ”

अशा मनःस्थितीत भांडवलशाहीचे आगर बनलेल्या अमेरिकेत अस्वस्थ चित्ताने कालक्रमणा करीत असतां १९२०-२१ सालच्या गांधी-जींनी सुरु केलेल्या सत्याग्रहाच्या बातम्या तेथे एक येऊन पोचूं लागल्या. त्या वाचून कोसम्बीचे अंतःकरण धन्यतेने भरून गेले. “राष्ट्रद्वेषाच्या आणि वर्णद्वेषाच्या रोगातून पार पडण्याला याच्याशिवाय दुसरा मार्ग कोणताही असू शकत नाही,” असा त्यांचा ठाम ग्रह झाला.

“अमेरिकेतील बातमीदार सत्याग्रहाची चळवळ पाहण्यासाठी हिंदुस्थानांत गेले. तेथून ते कॉलमचे कॉलम बातम्या पाठवीत असत. हीं वर्णने वाचून माझे अंतःकरण सदगदित होत असे आणि कंठ दाटून येऊन डोळधांतून नकळत आसवें गळत.” अशा रीतीने कोसम्बी अमेरिकेहून आले ते मनाने साम्यवादी, सत्याग्रहाचे पुरस्कर्ते बनून आले

हिंदुस्थानांत आल्यावर १९२२ ते १९२५ पर्यंत गांधीजींनी काढलेल्या गुजरात विद्यापीठाच्या पुरातत्त्वमंदिर शाळेत पालिभाषाचार्य या नात्याने त्यांनी काम केले. या अवकाशांत मराठीत व गुजरानीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. प्रा. ल्यानमन सेवानिवृत्त झाल्यामुळे 'विसुद्धिमगा'चे संस्करण पूर्ण करण्याची संधि आता मिळेल या अपेक्षेने १९२६ च्या प्रारंभास धर्मनिन्द पुनः अमेरिकेस गेले व सप्टेंबर १९२७ पर्यंत सर्व संस्करण छापून तयार झाल्यानंतर ते स्वदेशी परतले.

हिंदुस्थानात आल्यानंतर पत्नीला घेऊन त्यानी सर्व क्षेत्रांच्या यात्रा केल्या व गुजरात विद्यापीठात ते पूर्वीप्रमाणे राहू लागले. १९२९ साली लेनिनग्राड (रशिया) येथील बोद्ध संस्कृतीच्या अभ्यासासाठी स्थापिलेल्या संस्थेत काम करण्यास ते रशियात गेले. रशियातील अनुभवाचा त्यांच्या अगोदरच साम्यवादी बनलेल्या मनावर बराच अनुकूल परिणाम झाला. रशियांतील हवा, राहणी व अन्न न मानवल्यामुळे ते एका वर्षाच्या आतच, म्हणजे १९३०च्या प्रारंभी, हिंदुस्थानास परत आले. येथे आले तों सर्व देश सत्याग्रहयुद्धासाठी सज्ज झालेला त्यास दिसला. मार्चमध्ये सुप्रसिद्ध दांडी-कूच झाले. धर्मनिन्दांनी या स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली. खेड्यापाड्यांतून प्रचार केला, शिरोडे, (रत्नागिरी) येथील मिठाच्या सत्याग्रहांत भाग घेतला व अखेर विलेपाले येथील सत्याग्रह-छावणीचे प्रमुखत्व स्वीकारले. तेथे त्यांना पकडल्यानंतर लवकरच हायकोटीने सोडून दिले. आक्टोबर १९३१ मध्ये ते डॉ. वुडसच्या आग्रहावरून चवध्यादा अमेरिकेस गेले व तेथून १९३२ साली परत आले. त्यानंतर "१९३४ सालच्या आँगस्ट महिन्यांत मी बनारसला जाऊन राहिलों. तेथे सहा महिने हिंदु युनिवर्सिटीचा पाहुणा होतों. त्यानंतर काशी विद्यापीठांत आठ नऊ महिने राहिलों. विद्यापीठाच्या चालकांनी माझ्यासाठी एक लहानसें घर बांधून दिले. त्या घरांत राहून मी 'हिंदी संस्कृत आणि अहिंसा' हें पुस्तक लिहिले."

श्रमजीवी वर्गमध्ये बुद्धाच्या अहिंसा तत्त्वज्ञानाच्या प्रचाराने स्पृश्यास्पृश्य भेद नष्ट करून समता स्थापतां येईल की काय हें पाहण्याच्या हेतूने परलच्या वस्तीत एक आश्रम स्थापन करण्याचे कार्य कोसऱ्यांनी यानंतर हातीं घेतले. त्याच्या हेतूनुसार १९३७ च्या

जानेवारीत 'बहुजनविहारा'ची स्थापना झाली. तेथे आपल्या उद्देशानुसार ते कार्य करीत असतात.

येणेप्रमाणे या महाभागाचे चरित्र आहे. दुःखनिरोधक व कल्याणकारक असा मार्ग जो आपणास पराकाळेच्या कष्टांनी व श्रमसायासानी प्राप्त झाला, व ज्यास आपल्या आयुष्यातील विविध अनुभवांनी पुष्ट मिळाली, त्या मार्गाची शिकवण समाजबांधवाना देण्यासाठी त्यांनी आपले जीवित वाहिले आहे.

फेब्रुवारी १९१० मध्ये सयाजीराव महाराजांच्या सागण्यावरून बडोदे येथे बोद्ध धर्मविर कोसम्बीनी व्याख्याने दिली. त्यांचे पुस्तक लगेच 'बुद्ध, धर्म आणि संघ' या नावाने प्रसिद्ध करण्यात आले. पुढे १९१४ साली त्यांचे 'बुद्धलीलासारसंग्रह' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या ग्रंथाचे तीन भाग असून गोतम हा बुद्ध होण्याच्या पूर्वीच्या जन्मातील कथा पहिल्या भागात, खुद गोतम बुद्धाच्या कथा दुसऱ्या भागात व बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण वर्णन करणाऱ्या कथा तिसऱ्या भागात दिलेल्या आहेत. 'समाधिमार्ग' (१९२५) व 'बोद्धसंघाचा परिचय' (१९२६) ही पुस्तके गुजरात विद्यापीठांत असतांना लिहिली. त्यानंतर 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' (१९३५) हे पुस्तक काशी येथे असताना लिहिले. यांत त्यांनी प्राचीन भारतासंबंधीचे आपले परिणतावस्थेतील विचार व आपले सामाजिक तत्त्वज्ञान प्रकट केले आहे. 'विसुद्धिमग्गा'च्या संशोधनासंबंधी वर अनेकवार उल्लेख केलाच आहे. या ग्रंथांचे संस्करण अंधेरी (मुंबई) येथील 'भारतीय विद्याभवन' या संस्थेने नागरी लिपीत नुकतेच प्रसिद्ध केले आहे. गुजराती भाषेतही त्यांची कित्येक पुस्तके प्रसिद्ध झालीं आहेत.

धर्मनिन्दजीनी आपल्या पूर्वायुष्याचा वृत्तान्त लिहिला, तो 'निवेदन' या नांवाने पुस्तकरूपाने १९२४ साली प्रसिद्ध झाला. अगदी अलीकडे १९३७-३८ सालीं त्यांनी 'खुलासा' या नांवाने आपल्या उत्तर आयुष्याचा वृत्तान्त लिहिला आहे, तो मुंबईच्या 'प्रकाश' पत्रांत क्रमशः प्रसिद्ध झाला आहे. या दोन्ही आत्मचरित्रात्मक प्रबंधांवरून प्रस्तुत 'परिचय' लिहिला आहे.

—प्रकाशक.

भगवान् बुद्ध



प्रकरण पहिले

आयांचा जय

उषोदेवीचीं सूक्ते

ऋग्वेदांत जीं उषा देवीचीं सूक्तें आढळतात, त्यांच्या अनुरोधाने लो० टिळक यांनी आपल्या *The Arctic Home in the Vedas* या पुस्तकांत आर्य उत्तर ध्रुवाकडे राहत होते, असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सदृशीरव्य सदृशीरिदु श्वो दीर्घं सचन्ते वरुणस्य धाम।’ ४. ११२३८ (आज आणि उद्या द्वां सारख्याच आहेत. त्या दीर्घकाळपर्यंत वरुणाच्या गृहांत जातात.)* लोकमान्यांच्या मतें ही आणि अशा तन्हेच्या दुसऱ्या ऋचा उत्तर ध्रुवाकडील उषःकालाला उद्देशून लिहिलेल्या आहेत; दीर्घकाळपर्यंत उषा वरुणगृहांत जातात, म्हणजे तिकडे सहा महिनेपर्यंत अंधार असतो, असां अर्थ असला पाहिजे.

* ‘Arctic Home in the Vedas’ पृष्ठ १०३ पहा.
न. मा. १६.... १

परंतु याच सूक्ताच्या बाराव्या ऋचेत ‘अश्वावतीर्गेस्ती-विश्ववारा’ हीं उषा देवीचीं विशेषणे सापडतात. ‘ज्यांच्याकडे पुष्कळ घोडे आणि गाई आहेत, आणि ज्या सर्वांना पूज्य आहेत’ असा त्यांचा अर्थ.* उत्तर ध्रुवाकडे सध्या घोडे आणि गाई नाहीतच; आणि ते प्राणी हजारों वर्षांपूर्वी तिकडे होते यालाही कांहीच आधार सापडलेला नाही. द्या एकाच सूक्तांत नव्हे, तर उषोदेवीच्या इतर सूक्तांतून देखील ती घोडे आणि गाई देणारी, गाईची जन्मदात्री, इत्यादि विशेषणे भरपूर सापडतात. यावरून द्या ऋचा किंवा हीं सूक्तें उत्तर ध्रुवाकडे रचलीं नाहीत हें सिद्ध होतें.

इश्तर

तर मग दीर्घकालपर्यंत उषा पाताळांत जातात याचा अर्थ कसा करावा? बाबिलोनियन लोकांत फार प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या इश्तर देवतेच्या दंतकथा लक्षांत घेतल्या हणजे याचा अर्थ सहज जाणतां येतो. तमुज किंवा दमुत्सि (वैदिक दमूनस्) या देवावर इश्तरचे प्रेम जडतें. पण तो एकाएकी मरण पावतो. त्याला जिवंत करण्यासाठी अमृत आणण्याच्या हेतूने इश्तर पाताळांत प्रवेश करते. तेथील राणी अल्लतु ही इश्तरची बहीण. तरी ती इश्तरचा भयंकर छळ करते; क्रमशः तिचे सर्व दागिने काढून घ्यावयास लावून तिला रोगी बनवते आणि कैदेत टाकते. चार किंवा सहा महिने अशा रीतीने दुःख आणि कैद भोगल्यावर अल्लतूकढून इश्तरला अमृत मिळतें; आणि ती पुन्हा पृथ्वीवर येते.† इश्तरच्या दुसऱ्या अनेक दंतकथा आहेत, पण त्यांत ही दंतकथा प्रमुख

* येथे उषा बहुवचनान्त आहे.

† Lewis Spence : Myths and Legends of Babylonia and Assyria, (1926), pp. 125-131.

दिसते. हिचें वर्णन सर्व बाबिलोनियन वाच्यायांत आढळतें. क्रग्वेदां-
तील वरच्या सारख्या क्रचांचा संबंध या दंतकथेशीं आहे यांत
संशय बालगण्याचे कारण नाही.

इतर पाताळांतून वर येते, तेव्हा तिचा त्या क्रतूंत उत्सव
मानण्यांत येत होता; तांबड्या बैलांच्या गाडींतून तिची रथयात्रा
काढीत असत. घोड्यांचा शोध लागल्यानंतर तिचा रथ घोडे ओढीत.
'एषा गोभिररुणेभिर्युजाना' क्र० ५।८०।३ (ही उषा, जिद्या रथाला
तांबडे बैल लावले आहेत.) 'वितद्युरुरुणयुग्मिभरस्वैः' क्र. ६।६५।२
(अरुणवर्ण घोड्यांच्या रथांतून उषा देवी आल्या.)

घोड्यांचा लढाईत उपयोग

इ. स. पूर्वी दोन हजार वर्षे बाबिलोनियांत घोड्याचा उपयोग
मुळीच माहीत नव्हता. रथाला बैल किंवा गाढवें जुऱीत असत;
आणि ते लोक घोड्यांना जंगली गाढवें म्हणत. बाबिलोनियाच्या
उत्तरेस डोंगरी प्रदेशांत राहणारे केशी लोक प्रथमतः माल वाहून
नेण्याच्या कामीं घोड्यांचा उपयोग करून लागले. या जंगली गाढवांना
लगामांत आणून आणि त्यांच्यावर स्वार होऊन धान्य गोळा कर-
ण्याच्या वेळीं ते बाबिलोनियांत येत; आणि तेथील शेतकऱ्यांना
मदत करून मजुरीबद्दल मिळालेले धान्य आपल्या घोड्यांवरून
वाहून नेत. केशी लोकांना युद्धकला मुळीच माहीत नव्हती. ती
कला ते बाबिलोनियन लोकांपासून शिकले, आणि त्यांनी प्रथमतः
लढाईत घोड्याचा उपयोग केला.*

आपल्या घोडदळाच्या बळावर केशीच्या गंदश नांवाच्या
राजाने इ. स. पूर्वी १७६० या वर्षी बाबिलोनियांत सार्वभौम

* L. W. King : A History of Babylon, (1915), P. 125.

राज्य स्थापन केले. आणि त्यानंतर त्याच्या वशजांची परंपरा सुरु राहिली.* मुद्याची गोष्ट ही की, इ. स. पूर्व अठराशें वर्षामागे घोडयाचा लढाईत उपयोग केला गेल्याचा दाखला कोठेच सापडत नाही; आणि वेदांत तर जिकडे तिकडे घोडयाचें महत्त्व वर्णिले असून केशीचा आणि घोडयांचा निकट संबंध दाखविलेला आहे. यावरून आर्यांची सप्तसिंधुवरकी स्वारी इ. स. पूर्वी सतराशें वर्षांपलीकडे जाऊं शकत नाही, हें स्पष्ट होतें.

दास

आर्य येण्यापूर्वी सप्तसिंधुप्रदेशांत (सिंध आणि पंजाब ग्रांतांत) दासांचे राज्य होतें. दास या शब्दाचा अर्थ गुलाम असा होऊन वसला आहे. परंतु वेदांत दास् आणि दाश् या दोन धारूचा प्रयोग 'देणे' या अर्थी होतो; आणि तसाच तो अलीकडच्या कोशांतही देण्यांत आला आहे. म्हणजे दास शब्दाचा मूळचा अर्थ, दाता, उदार (Noble) असा असला पाहिजे. आवेस्तांतील फर्वदीन यस्तमध्ये या दास देशांतील पितरांची पूजा आहे. त्यांत त्यांना 'दाहि' म्हटलें आहे. (We worship the Fravashis of the boly men in the Dahi countries.)

प्राचीन पर्शियन भाषेत संस्कृत स चा उच्चार ह होत असे. उदाहरणार्थ, सप्तसिंधूला आवेस्तांत हप्तहिंदु म्हटलें आहे. त्याला च अनुसरून दासी किंवा दास याचें रूपांतर दाहि असें झालें आहे.

आर्य

आर्य हा शब्द ऋ धातुपासून साधला आहे; आणि निरनिराळ्या गणांत जे ऋ धातु सापडतात ते बहुतेक गत्यर्थ आहेत. म्हणजे आर्य

* L. W. King : A History of Babylon, (1915), P. 214.

या शब्दाचा अर्थ फिरस्ते असा होतो. आर्याना घरेंदारें करून राहणें आवडत नसे असें दिसतें. मोगल लोक जसे तंबूमध्ये राहत असत, तसेच आर्य लोक तंबूतन किंवा मंडप बालून राहत असावेत. एका बाबतींत त्यांची ही परंपरा अद्यापि कायम राहिली आहे. बाबिलोनियांत यज्ञयागाच्या जागा म्हटल्या म्हणजे मोठमोठ्या मंदिरांची आवारें असत. आणि हरप्पा व महिंजो-दारो या दोन ठिकाणीं जे प्राचीन नगरावेश सापडले आहेत, त्यांत देखील दाहि लोकांची मंदिरे यज्ञयागाच्या जागा असत असें तज्जांना वाटतें. ही परंपरा आर्यानी मोडून टाकली. यज्ञयाग करावयाचा म्हटला म्हणजे तो मंडपांतच केला पाहिजे अर्शी त्यांनी वहिवाट पाडली. आर्यांचे वंशज तंबूतली राहाणी सोडून कालक्रमाने घरें बांधून राहूं लागले, पण यज्ञाला मंडपच पाहिजे ही प्रथा अद्यापि टिकून राहिली आहे.

दासांचा पराजय कां झाला ?

अशा या फिरस्या लोकांनी दासांसारख्या पुढारलेल्या लोकांचा पराजय केला कसा ? याचें उत्तर इतिहासाने-विशेषतः हिंदुस्थानच्या इतिहासाने-वारंवार दिलें आहे. एका राजवटीखाली लोक आरंभी सुखी आणि सधन झाले, तरी अखेरीला एका लहानशा वर्गाच्या हातांत सत्ता एकवटते, तो वर्ग तेवढा चैनीत राहतो, आणि आपसांत अधिकारासाठी भांडत असतो. त्यामुळे लोकांवर कराचा भार वाढत जातो; आणि ते या सत्ताधाऱ्यांचा द्वेष करतात. अशा वेळीं मागास-लेल्या लोकांना चांगले फावतें. एकजुटीने असल्या साम्राज्यशाहीवर हल्ला चढवून ते ती पादाक्रांत करतात. तेराव्या शतकाच्या आरंभी जगली मोंगलांना एकवटून झगिशखानाने किती साम्राज्यें ल्याला नेली ? तेव्हा आर्यानी आपसांत भांडणाऱ्या दासांना अनायासें जिंकलें असल्यास त्यांत मुळीच नवल नाही.

शहरे तोडणारा इन्द्र

दास लहान लहान शहरांतून राहत असत. आणि या शहरांचें एकमेकांत वैर चालत होतें असें दिसतें. कां की, दासांपैकी दिवोदास हा इन्द्राला सामील झाल्याचा उल्लेख क्रुग्वेदांत अनेक ठिकाणी आढळतो. दासांचे नेतृत्व वृत्र ब्राह्मणाकडे होतें. त्याचाच नातळग त्वष्टा; त्याने इन्द्राला एकप्रकारचे यंत्र (वज्र) तयार करून दिले. त्याच्या साहाय्याने इन्द्राने दासांचीं शहरे तोडली व अखेरीस वृत्र ब्राह्मणाला ठार मारले. पुरंदर म्हणजे शहरे तोडणारा हें विशेषण इन्द्राला क्रुग्वेदांत अनेक ठिकाणी लावले आहे.*

इन्द्राची परम्परा

इन् आणि द्र या दोन शब्दांच्या समासाने इन्द्र शब्द बनला आहे. इन् म्हणजे योद्धा. उदाहरणार्थ, 'सह इना वर्तते इति सेना'. द्र शब्द शिखर किंवा मुख्य अशा अर्थीं बाबिलोनियन भाषांत सापडतो. तेव्हा इन्द्र म्हणजे सैन्याचा अधिपति किंवा सेनापति. होतां होतां हा शब्द राजवाचक बनला. जसें देवेन्द्र, नागेंद्र, मनुजेंद्र इत्यादि. पहिल्या इन्द्रांचे नांव शक्र होतें. त्यानंतर त्याची परंपरा बरीच वर्षे चालली असावी. नहुषाला इन्द्र केल्याची दन्तकथा पुराणांत आलीच आहे. 'अहं सप्तहा नहुषो नहुष्टरः' असा उल्लेख क्रुग्वेदांत (१०।४९।८) सापडतो. अर्थात् या दन्तकर्थेत कांही तथ्य असले पाहिजे.

इन्द्रपूजा

सार्वभौम राजांना यज्ञांत बोलावून आणून त्यांना सोम देण्याचा विधि बाबिलोनियांत होत असे. त्या प्रसंगी स्तुतीने भरलेली त्यांची स्तोत्रे गाण्यांत येत. इन्द्राचीं बहुतेक सूक्तें अशाच प्रकारचीं आहेत.

*विशेष माहितीसाठी 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' पृष्ठ १७-१९ पहा.

इन्द्राची संस्था नष्ट झाल्यानंतर देखील हीं स्तोत्रे तरीच राहिलीं आणि त्यांचा अर्थ भलताच होऊ लागला. इन्द्र आकाशांतील देवांचा राजा आहे, अशी कल्पना होऊन बसली; आणि द्वा सूक्तांचा अर्थ अनेक ठिकाणीं कोणाला कांहीच समजेनासा झाला. त्याच्या नुसत्या शब्दांत मांत्रिक प्रभाव आहे असें लोक गृहीत घरून चालू लागले.

इन्द्राचा स्वभाव

सप्तसिंधूवर स्वामित्व स्थापन करणारा सेनापति इन्द्र मनुष्य होता याला पुरावा ऋग्वेदांत भरपूर सापडतो. त्याच्या स्वभावाचे थोडेंसे दिग्दर्शन कौषीतकि उपनिषदांत आढळते, तें येणेप्रमाणे,-

दिवोदासाचा पुत्र प्रतर्दन युद्ध करून आणि पराक्रम दाखवून इन्द्राच्या आवडत्या वाड्यांत गेला. त्याला इन्द्र म्हणाला, ‘हे प्रतर्दना, तुला मी वर देतो.’ प्रतर्दन म्हणाला, ‘जो मनुष्याला कल्याणकारक होईल असा वर दे.’ इन्द्र—‘वर दुसऱ्याकरतां घेत नसतात. स्वतःसाठी वर मागून घे.’ प्रतर्दन—‘माझ्यासाठी मला वर नको.’ तेज्हा इन्द्राने सत्य गोष्ट होती, ती सांगितली. कारण इन्द्र सत्य आहे. तो म्हणाला, ‘मला जाण. तेंच मनुष्याला हितकारक आहे, की जेणेकरून मला तो जाणेल. त्वष्ट्याच्या मुलाला—त्रिशीर्षाला—मी ठार मारले. अरुमग नांवाच्या यतीना कुऱ्यांकडून खाववले. पुष्कल तहांचे अतिक्रमण करून दिव्यलोकीं प्रहादाच्या अनुयायांना, अंतरिक्षांत पौलोमांना आणि पृथ्वीवर काळकाश्यांना मी ठार मारले. त्या प्रसंगी माझा एक लोम देखील ब्राकला नाही. अशा प्रकारे जो मला ओळखील, त्याने मातृवध, पितृवध, चौर्य, भ्रणहत्या इत्यादि पापे केलीं असतां किंवा तो करीत असतां त्याला दिक्कत वाटणार नाही, किंवा त्याच्या तोंडाचा नूर पालटणार नाही.’

आपले साम्राज्य स्थापण्याच्या वेळी इन्द्राने ह्या उताऱ्यांत दिलेले बरेच अत्याचार केल्याचा निर्देश खुद क्रुग्वेदांतच आढळतो. पण इन्द्रच कां, कोणत्याही मनुष्याला साम्राज्य स्थापावयाचें असल्यास आपपरभाव, दयामाया ठेवतां येत नाही; तह मोडण्याचें भय बाळगतां येत नाही. शिवाजीने चन्द्राव मोऱ्यांना ठार मारले, तें न्याय होतें की अन्याय होतें, हे वाद निरर्थक आहेत. न्यायान्यायाचा विचार करीत बसला असता, तर शिवाजी साम्राज्य स्थापूऱ्य क्षकला नसता. साम्राज्यान्तर्गत लोक देखील असल्या क्षुल्लक पापपुण्यांचा विचार करीत बसत नाहीत. ते एवढेच पाहतात की, एकंदरीत या साम्राज्याच्या स्थापनेपासून सामान्य जनतेचा फायदा झाला आहे की काय ?

आर्याच्या सत्तेपासून फायदे

ह्या दृष्टीने विचार केला अमतां इन्द्राच्या किंवा आर्याच्या साम्राज्यापासून सप्तसिंधूतील जनतेचा फार मोठा फायदा झाला असला पाहिजे. लहान लहान शहराशहरांमधून जीं वारंवार युद्धे होत असत, तीं बंद पडल्यामुळे लोकांना एक प्रकारचें सुखस्वास्थ्य मिळालें. पेशव्यांच्याच नातलगांनी शनवार वाढयावर इंग्रजांचा झेंडा लावला; आणि पेशवाई बुडाल्यावर इतर हिंदूंनी तर मोठाच उत्सव केला ग्हणतात. त्याचप्रमाणे वृत्र जरी ब्राह्मण होता, तरी त्याला मारून सप्तसिंधूतील अंतःकलह बंद पाडल्याबदल इन्द्राचे देव्हारे तेथील प्रजेने माजविणे अगदी साहजिक होतें. तेव्हा दासांच्या आणि आर्याच्या संघर्षापासून जे कांही सुपरिणाम घडून आले, त्यांतला पहिला हा समजला पाहिजे की, सप्तसिंधूमध्ये एक प्रकारची शांतता नांदू लागली. दुसरी गोष्ट, ब्राह्मणांचे जें वर्चस्व राजकारणांत होतें तें नष्ट झालें. इन्द्राने त्वष्ट्याच्या मुलाला-विश्वरूपाला-पुरोहितपद दिलें,

आणि तो बंड करील या भयाने त्यालाही ठार मारलें, असा उल्लेख खुद क्रग्वेदांत आणि यजुर्वेदांत सापडतो.* तथापि पुरोहिताची पदवी कोणत्या ना कोणत्या त्राक्षणाकडे राहिली. राजकारणापासून अलिप्त राहिल्यामुळे त्राक्षणसमाजाला वाढ्याची अभिवृद्धि करतां आली.

वैदिक भाषा

दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षाने एक नवीन भाषा उत्पन्न झाली. हीच वैदिक भाषा होय. मुसलमानांच्या आणि हिंदूंच्या संघर्षाने जशी हिंदुस्थानांत उर्दू नांवाची नवीन भाषा उत्पन्न झाली, तशी ही भाषा होती. पण वैदिक भाषेइतके उच्च स्थान उर्दूला कधीही मिळालें नाही आणि मिळण्याचा संभव नाही. वैदिक भाषा निव्वळ देववाणी होऊन बसली !

या वैदिक भाषेचा नीट अर्थ लावावयाचा असल्यास बाबिलोनियन भाषांच्या ज्ञानाची फार आवश्यकता आहे. कांही मूळच्या शब्दांचे अर्थ कसे उलटले आहेत हें दास आणि आर्य या दोन शब्दांवरूनच दिसून येतें. दास शब्दाचा मूळचा अर्थ दाता असून सध्या गुलाम असा होऊन बसला आहे; आणि आर्य शब्दाचा मूळचा अर्थ फिरस्ता असतां थोर, उदार, श्रेष्ठ असा झाला.

आर्यांच्या जयाने झालेली हानि

दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षणाने जी मोठी हानि झाली, ती ही की, दासांची घरें आणि नगरे बांधण्याची कला नष्टप्राय होऊन गेली. सिंध आणि पंजाब प्रांतांत सापडलेल्या प्राचीन नगरांची आणि घरांची परंपरा हिंदुस्थानांत राहिली नाही. दुसरी गोष्ट ही की, जंगलांत राहणारे यति कशा रीतीने वागत, हें समजण्याचा

* हिंदी संस्कृति आणि अर्हिसा, पृ० १९-२० पहा.

मार्ग राहिला नाही. वरच्या उताऱ्यांत इन्द्राने त्यांना कुळ्यांकडून खाववलें असा उल्लेख आला आहे. मूळचा शब्द ‘सालावृक’. द्याचा अर्थ लांडगे किंवा कुत्रे असा होऊं शकतो. टीकाकाराने शालावृक म्हणजे लांडगे असाच अर्य केला आहे. परंतु इन्द्राजवळ पुष्कळ शिकारी कुत्रे होते आणि त्याने ते यतींच्या अंगावर घातले, हें अधिक संभवनीय दिसते. या यतींचे वजन समाजावर फार असल्याशिवाय इन्द्राने त्यांना मारण्याचे कांहीच कारण नव्हते. पण ते वागत होते कसे, लोक त्यांना कां मानीत, इत्यादि गोष्टी समज-याला कांही मार्ग राहिला नाही.

आर्याच्या संस्कृतीला कृष्णाचा विरोध

सप्तसिंधूच्या प्रदेशावर इन्द्राची पूर्ण सत्ता स्थापन झाल्यावर त्याचा मोर्चा मध्य हिंदुस्थानाकडे वळला असल्यास नवल नाही. पण तेथे त्याला मोठाच प्रतिस्पर्धी भेटला. देवकीनंदन कृष्ण केवळ गाईचा प्रतिपालक राजा होता. इन्द्राची यज्ञयागाची संस्कृति आणि त्याचे वर्चस्व तो मान्य करण्यास तयार नव्हता. यास्तव इन्द्राने त्याच्यावर हल्ला केला. कृष्णाजवळ घोडदळ नव्हते. तथापि त्याने मान्याची अशी जागा शोधून काढली की इन्द्राचे त्याच्या-समोर कांही चालले नाही. बृहस्पतीच्या मदतीने तो कसा तरी आपला जीव संभाळून मागे हटला. क्रग्वेदांत (१९६।१३-१९) सापड-णाऱ्या कांही क्रचांवरून आणि भागवत इत्यादि पुराणांत आलेल्या दंतकथांवरून या विधानाला बरीच बळकटी येते.*

कृष्ण यज्ञयागांची संस्कृति मानण्याला तयार नव्हता. मग तो मानीत होता तरी काय? त्याला आंगिरस क्रशीने यज्ञांची एक साधी पद्धति शिकविली. त्या यज्ञाच्या दक्षिणा म्हटल्या म्हणजे

* हिंदी संस्कृति आणि अहिंसा, पृ. २२-२५ पहा.

तपश्चर्या, दान, सरलपणा (आर्जव), अहिंसा आणि सत्यवचन या होत. ‘अथ यत्तपो दानमार्जवमहिंसा सत्यवचनमिति ता अस्य दक्षिणाः।’ (छां० उ० ३।१७।४-६) यावरून असें दिसतें की, आर्योच्या आणि दासांच्या संघर्षात जी यतींची संस्कृति ‘सप्तसिंधु प्रदेशांत नष्ट झाली, तिचा कांहीसा अंश गंगायमुनेच्या प्रदेशांत कायम राहिला होता. तपश्चर्या करणाऱ्या अहिंसक मुनींची कृष्णासारखे राजे या प्रदेशांत पूजा करीत होते, हें वरील उताऱ्यावरून दिसून येते.

वैदिक संस्कृतीचा विकास

परंतु या अहिंसात्मक संस्कृतीची फारशी उन्नति झाली नाही. ब्राह्मणांनी राजकारणांतून अंग काढून घेतल्यावर वाञ्छयाकडे आणि इतर लोकोपयोगी गोष्ठीकडे चांगले लक्ष पुरवले. हिंदुस्थानांत मगळ्यांत प्राचीन विश्वविद्यालय म्हटले म्हणजे तक्षशिला येथे होतें. तेथे ब्राह्मण वेद तर शिकवीतच; आणि त्याशिवाय धनुर्विद्या, वैद्यक इत्यादि शास्त्रेही शिकवीत. सप्तसिंधूंतून इन्द्राच्या परंपरेचे साम्राज्य नष्ट झाले, तरी त्या परंपरेपासून उद्भवलेल्या नवीन संस्कृतीचे राज्य सुरु झाले, आणि त्याची वाढ होत गेली.

वैदिक संस्कृतीचा मध्यदेशांत विजय

कृष्णाने इन्द्राचा पराभव केल्यानंतर सहाशें-सातशें वर्षांनी परीक्षित आणि त्याचा मुलगा जनमेजय या दोन पांडवकुलोत्पन्न राजांनी सप्तसिंधूंत तयार झालेल्या आर्यसंस्कृतीची संस्थापना गंगायमुनांच्या प्रदेशांत केली. पांडव आर्यसंस्कृतीचे भोक्ते होते याला आधार वैदिक वाञ्छयांत सापडत नाही. कृष्णामध्ये आणि पांडवांमध्ये तर निदान सहाशें वर्षांचा काळ लोटला असला पाहिजे. महाभारतांत ज्या कृष्णाच्या कथा येतात, त्या वरवर वाचल्या तरी

प्रक्षिप्त असाव्याशा वाटतात. निदान इन्द्राबरोबर युद्ध करणारा कृष्ण आणि महाभारतांतील कृष्ण एक नव्हत, असें मानावे लागतें. पांडवांचे वंशज परीक्षित् आणि जनमेजय या दोघांनी मात्र वैदिक संस्कृतीला भरपूर आश्रय दिला, हें अर्थवेदावरून (काण्ड २०, सू० १२७) चांगले सिद्ध होतें.*

सप्तसिंधूत यतींची संस्कृति साफ नष्ट झाली, तरी ती प्रामुख्याने मध्यहिंदुस्थानांत वास करीत होती, हें वर दिलेल्या छांदोग्य उपनिषदाच्या उताव्यावरून आणि पालि वाच्यांतील सुत्त-निपातांत सापडणाऱ्या ‘ब्राह्मणधार्मिक’ सुत्तावरून दिसून येतें.† सप्तसिंधूतील चातुर्वर्ष्य मध्यहिंदुस्थानांत देखील स्थिरावळे होतें. फरक एवढाच की, सप्तसिंधूतील ब्राह्मणांनी आर्याच्या विजयामुळे उत्पन्न झालेली यज्ञयागांची पद्धति पूर्णपणे स्वीकारली. मध्यहिंदुस्थानांत जरी ब्राह्मण अग्निपूजा करीत असत, तरी त्या पूजेत प्राण्यांचे बलिदान होत नसे. तांदूळ, जव वगैरे पदार्थांनीच ते अग्निदेवतेची पूजा करीत. परंतु परीक्षित आणि जनमेजय यांनी यज्ञयागाला सुरवात केल्यानंतर ही जुनी अहिंसात्मक ब्राह्मणसंस्कृति नष्टप्राय झाली, आणि तिच्या जागी हिंसात्मक यज्ञयागाची प्रथा जोराने पसरू लागली. सप्तसिंधूच्या ऐवजी गंगायमुनांच्या मधला प्रदेशाच आर्यावर्त बनला !

अहिंसा टिकाव घरून राहिली

जुनी अहिंसात्मक अग्निहोत्रपद्धति मृतप्राय झाली खरी, तथापि ती अगदीच नाश पावली नाही. तिने राजदरबारांतले आणि वरच्या दर्जातील लोकांतले आपले वर्चस्व सोडून देऊन जंगलाचा

* हिंदी संस्कृति आणि अहिंसा पृ० ३७-३८.

† हिंदी संस्कृति आणि अहिंसा ३९-४०.

आश्रय धरला. म्हणजे जे लोक अहिंसात्मक संस्कृतीला चिकटून राहिले, त्यांनी आपली तपश्चर्या जंगलांतील फळांमुळांवर निर्वाह चालवून कायम ठेवली. जातक-अडूकथेत अशा लोकांच्या अनेक गोष्टी आल्या आहेत. नवीन स्थापन झालेल्या हिंसात्मक यज्ञपद्धतीला कंटाळून अनेक ब्राह्मण आणि इतर वर्णीय लोक देखील जंगलांत जात आणि आश्रम बांधून तपःसाधन करीत. वर्षातून कांही दिवस हे लोक आंबट आणि खारट पदार्थ खाण्यासाठी लोकवस्तींत येत आणि पुन्हा आपल्या आश्रमांत परत जात. तात्पर्य, सप्तसिंधूंतील यतीप्रमाणे मध्यहिंदुस्थानांतील ऋषिमुनि नष्टप्राय न होतां जंगलाच्या आश्रयाने तपश्चर्या करीत कसे तरी बचाव घरून राहिले.

आधुनिक उदाहरण

याला आधुनिक इतिहासांतील एक उदाहरण देतां येण्या-जोर्गे आहे. पश्चिम सिंहलद्वीप पोर्तुगीजांनी काबीज केले, आणि तेथील बुद्धमंदिरे आणि भिक्षुंचे विहार जमीनदोस्त करून सर्वांना जबरदस्तीने रोमन कॅथॉलिक धर्माची दीक्षा दिली. या प्रसंगी सिंहलराजाने बुद्धाची दंतधातु बरोबर घेऊन क्यांडीच्या जंगलांत पळ काढला; आणि तेथे डोंगराआड आपली नवीन राजधानी स्थापन केली. पश्चिम सिंहलद्वीपांतून पोर्तुगीजांच्या हातून बचावलेले भिक्षु शक्य तेवढे बौद्ध ग्रंथ बरोबर घेऊन डोंगराळ प्रदेशांत क्यांडीच्या राजाच्या आश्रयाला जाऊन राहिले. हाच प्रकार कांही अंशी गोव्यांत घडून आला. पोर्तुगीजांनी साष्टी, बार्देश आणि तिसवाडा हे तीन तालुंके प्रथमतः जिकले, आणि कांही वर्षांनी त्या तालुक्यांतील देवळे जमीनदोस्त करून लोकांना जबरदस्तीने रोमन कॅथॉलिक करण्याचा सपाटा चालविला. अशा वेळी काही हिंदूंनी आपल्या इस्टेंटीवर पाणी सोडून आणि देवदेवतांना

बरोबर घेऊन पळ काढला व जवळच्या संवदेकर संस्थानिकाच्या मुलखाचा आश्रय धरला. आजला पूर्वीचीं साईं प्रांतांतील हिंदूंचीं सर्व दैवते या संवदेकर संस्थानांत आहेत. पुढे हा प्रान्त देखील पोर्टुगीजांनी जिंकला; पण पुन्हा हिंदूच्या धर्मात त्यांनी हात घातला नाही. तीच स्थिति कांही अंशीं मध्यहिंदुस्थानांतील अहिंसात्मक संस्कृतीची झाली असें म्हणण्यास हरकत नाही.

अहिंसेचा प्रभाव

परीक्षित किंवा जनमेजय राजाने जोरजुलमाने बलिदानपूर्वक यज्ञयागांची प्रथा लोकांवर लादली नाही. पण त्या प्रथेला राजाश्रय मिळाल्यावरोबर ब्राह्मणांनी ती आपण होऊनच पत्करली आणि ज्यांना ती पसंत नव्हती, त्यांना जंगलाच्या व तपश्चर्येच्या आश्रयाने आपली जुनी परंपरा कायम ठेवणे भाग पडले. पोतुगीजांनी खिस्ती केलेल्या बौद्धांवर किंवा हिंदूंवर जसा आजलाही बौद्ध आणि हिंदु संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे, तसा मध्य हिंदुस्थानांतील प्राचीन अहिंसात्मक संस्कृतीचा देखील सामान्य जनतेवर थोडाबहुत प्रभाव टिकाव धरून राहिला. जंगलांत राहणारे ऋषिमुनि जेव्हा गावांत किंवा शहरांत येत, तेव्हा लोक त्यांची परमादराने पूजा करीत. वाकीच्या वेळीं यज्ञयाग आणि बलिदान हे पण प्रकार चालू असत.

यज्ञसंस्कृतीची वाढ

ऋषिमुनींचा मान वराच होता खरा, पण त्या संस्कृतीने कांहीच उन्नति केली नाही. सप्तसिंधूच्या प्रदेशांत तक्षशिलेसारखीं जीं विश्वविद्यालये स्थापन झालीं तींच शिक्षणाचीं केन्द्रे होऊन बसलीं. जातक-अद्वकर्थेतील अनेक गोष्टीवरून दिसून येते की, ब्राह्मणकुमार वेदाध्ययन करण्यासाठी आणि राजकुमार धनुर्विद्या शिकण्यासाठी तक्षशिलेसारख्या दूरच्या सप्तसिंधुप्रदेशांत जात असत.

सप्तसिंधुच्या प्रदेशांत काय किंवा मध्यहिंदुस्थानांत काय, इन्द्राच्या सारखे एक बलाद्य साम्राज्य राहिले नाही. परीक्षित किंवा जनमेजय यांच्या राज्याची इन्द्राच्या राज्याशीं तुलना करतां येत नाही. त्यांनी बलिदानपूर्वक यज्ञयागांना उत्तेजन दिले, आणि त्यांच्या प्रयत्नामुळे गंगायमुनांच्या मधला प्रदेश आयावर्त झाला, एवढेच काय तें. त्यांच्या कारकीर्दिनंतर सप्तसिंधु आणि मध्यहिंदुस्थान प्रदेशाचे लहानसहान भाग पडले असावे. तथापि आर्यांच्या आणि दासांच्या संवर्पिपासून उत्पन्न झालेली बलिदानपूर्वक यज्ञयागांची संस्कृति मात्र दृढ होऊन बळावली.

प्रकरण दुसरे

समकालीन राजकीय परिस्थिति

सोळा राष्ट्रे

यो इमेसं सोळसनं महाजनपदानं पहूतसत्तरतनान इस्सराधि-पच्चं रजजं कारेय्य, सेय्यथीदं — (१) अंगानं (२) मगधानं (३) कासीनं (४) कोसलानं (५) वज्जीनं (६) मल्लानं (७) चेतीनं (८) वंसानं (९) कुरुनं (१०) पञ्चालानं (११) मच्छानं (१२) सूरसेनानं (१३) अस्सकानं (१४) अवंतीनं (१५) गंधारानं (१६) कबोजानं.

हा उतारा अंगुत्तनिकायांत चार ठिकाणी सापडतो. ललित-विस्तराच्या तिसऱ्या अध्यायांतही बुद्ध जन्माला येण्यापूर्वी जंबुद्वीपांत (हिंदुस्थानांत) निरनिराळीं सोळा राज्ये होतीं असा उल्लेख आहेही; पण त्यांपैकी आठ राज्यांतील राजकुलांचे तेवढे वर्णन आढळतें. या सर्व देशांचा उल्लेख बहुवचनी आहे. यावरून असें दिसून येतें की,

एका काळी हे देश महाजनसत्ताक होते. यांतील महाजनांना राजे म्हणत आणि त्यांच्या अध्यक्षाला महाराजा म्हणत असत. बुद्धसमकाळीं ही महाजनसत्ताक पद्धति दुर्बल होऊन नष्ट होण्याच्या मार्गाला लागली; आणि तिच्या जागी एकसत्ताक राज्यपद्धति जोराने अमलांत येत चालली होती. या घडामोडीचीं कारणे काय असावीत याचा विचार करण्यापूर्वी वरील सोळा देशांसंबंधाने सापडणारी माहिती संक्षेपरूपाने येथे दाखल करणे योग्य वाटते.

१. अंगा

अंगांचा देश मगधांच्या पूर्वेला होता. त्याच्या उत्तर भागाला अंगुत्तराप म्हणत. मगध देशाच्या राजाने अंग देश जिकल्यामुळे तेथील महाजनसत्ताक पद्धति नष्ट झाली. पूर्वाच्या महाजनांचे किंवा राजांचे वंशज होते, तरी त्यांची स्वतंत्र सत्ता राहिली नाही; आणि कालांतराने ‘अंगमगधा’ असा त्या देशाचा मगध देशाशीं द्वंद्वसमासांत निर्देश होऊं लागला.

बुद्ध भगवान् त्या देशांत धर्मोपदेश करीत असे व त्या देशाच्या मुख्य शहरांत-चंपा नगरींत-गगरा राणीने बांधलेल्या तलावाच्या काठीं तो मुक्कामाला राहत असे, असा त्रिपिटक ग्रंथांत पुष्कळ ठिकाणीं उल्लेख सापडतो. पण हें चंपा नगर देखील एखाद्या जुन्या राजाच्या ताब्यांत नव्हते. बिंबिसार राजाने तें सोणदंड नांवाच्या ब्राह्मणाला इनाम दिलें. या इनामाच्या उत्पन्नावर सोणदंड ब्राह्मण मधून मधून मोठमोठाले यज्ञयाग करीत होता.*

२. मगधा

बुद्धकाळच्या राज्यांत मगध आणि कोसल या देशांची एक-सारखी भरभराट होत चालली होती; आणि ती राष्ट्रे एकसत्ताक

* दीघनिकाय ‘सोणदण्डसुत्त’ पहा.

राज्यपद्धतीच्या कह्यांत पूर्णपणे सापडलीं होतीं. मगधांचा राजा बिंबिसार आणि कोसलांचा राजा पसेनदि (प्रसेनजित्) हे दोघेही महाराजे उदारधी असल्यामुळे त्यांची एकसत्ताक राज्यपद्धति प्रजेला फार सुखावह झाली. हे दोघेही राजे यज्ञयागांना उत्तेजन देत होते खरे, तथापि श्रमणांना (परित्राजकांना) त्यांच्या राज्यांत आपला धर्मोपदेश करण्याला पूर्णपणे मुभा होती. एवढेच नव्हे, तर बिंबिसार राजा त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था करून त्यांना उत्तेजन देत असे. गोतम जेव्हा प्रथमतः संन्यास घेऊन राजगृहाला आला तेव्हा बिंबिसार राजाने पांडवपर्वताच्या पायथ्याशी जाऊन त्याची भेट घेतली, आणि त्याला आपल्या सैन्यांत मोठी पदवी स्वीकारण्याची विनंती केली. पण गोतमाने आपला तपश्चर्या करण्याचा निश्चय ढळूऱ्या दिला नाही. गयेजवळ उरुवेला येथे जाऊन त्याने तपश्चर्या आरंभिली, आणि शेवटी तच्चवोधाचा मध्यम मार्ग शोधून काढला. वाराणसीला पहिला उपदेश करून आपल्या पांच शिष्यांसह बुद्ध भगवान जेव्हा राजगृहाला आला, तेव्हा बिंबिसार राजाने त्याला आणि त्याच्या भिक्षुसंघाला राहण्यासाठी वेळुवन नांवाचे उद्यान दिले. या उद्यानांत एखादा विहार होता, असा उल्लेख कोटेच सापडत नाही. बिंबिसार राजाने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला येथे निर्विघ्नपणे राहण्याची परवानगी दिली, एवढाच या वेळुवनदानाचा अर्थ समजला पाहिजे. परंतु त्यावरून भिक्षुसंघाविषयीं त्याचा आदर स्पष्ट दिसतो.

केवळ बुद्धाच्याच भिक्षुसंघासाठी नव्हे, तर या वेळीं जे श्रमणांचे मोठमोठाले संघ होते त्यांनाही बिंबिसार राजाने आश्रय दिला होता. एकाच वेळीं हे श्रमणसंघ राजगृहाच्या आसपास राहत होते, असा उल्लेख दीघनिकायांतील सामञ्जफलसुत्तांत आणि मजिझमनिकायांतील (नं. ७७) महासकुलुदायिसुत्तांत आढळतो.

न.मा. १६....३

बिंबिसार राजाचा मुलगा अजातशत्रु आपल्या अमात्यांसह पौर्णिमेच्या रात्रीं प्रासादाच्या गच्चीवर बसला आहे. त्या वेळी त्याला कोणातरी एखाद्या मोठ्या श्रमणनायकाची भेट ध्यावी अशी इच्छा होते. तेव्हा त्याच्या अमात्यांपैकी प्रत्येकजण एकेका श्रमणसंघाच्या नायकाची स्तुति करतो व राजाला त्याच्याजवळ जाण्यास विनवितो. त्याचा गृहैवद्य मुकाटथाने बसला होता. त्याला अजातशत्रु प्रसन्न करतो; तेव्हा जीवक बुद्ध भगवंताची स्तुति करून त्याची भेट घेण्यास राजाचें मन वळवितो. आणि जरी या श्रमणसंघांच्या पुढाऱ्यांत बुद्ध वयाने लहान होता, आणि त्याचा संघ नुक्ताच स्थापन झाला होता, तरी त्याचीच भेट ध्यावी असें अजातशत्रु ठरवतो, आणि सहपरिवार बुद्धाच्या दर्शनासाठी जीवकाच्या आम्रवनांत जातो.

अजातशत्रुने आपल्या बापाला कैद करून ठार केले व गादी बळकावली. तथापि बापाने जो श्रमणांचा आदर ठेवला होता, तो त्याने कमी पडू दिला नाही. बिंबिसार राजाच्या मरणानंतर बुद्ध भगवान क्वचितच राजगृहाला येत असे. त्यांपैकी वर सांगितलेला एक प्रसंग होता. गादी मिळण्यापूर्वी अजातशत्रूला आपल्या बाजूला वळवून देवदत्ताने बुद्धावर नालगिरि नांवाचा उन्मत्त हत्ती सोडण्याचा कट केला होता, इत्यादि गोष्टी विनयपिटकांत वर्णिल्या आहेत. त्यांत कितपत तथ्य असावेहें सांगतां येत नाही. तथापि एक गोष्ट खरी की, अजातशत्रूचा देदवत्ताला चांगलाच पाठिंबा होता. आणि त्यामुळेच बुद्ध भगवान राजगृहापासून दूर राहत असावा. पण जेव्हा तो राजगृहाला आला तेव्हा त्याची भेट घेण्याला अजातशत्रु कचरला नाही. आणि त्याच वेळी राजगृहाच्या आजूबाजूला मोठमोठाल्या श्रमणसंघांचे सहा नेते राहत असत, ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे अजातशत्रु आपल्या बापापेक्षा देखील श्रमणाचा आदर विशेष ठेवीत होता, असें स्पष्ट दिसून येतें. किंबद्धुना त्याच्यां कारकीर्दीत मगध देशांतील

यज्ञयाग नष्टप्राय होत चालले, आणि श्रमणसंघांची भरभराट होत गेली.

मगधांची राजधानी राजगृह. ही जागा ब्रिहार प्रांतांत तिळथ्या नांवाच्या स्टेशनापासून सोळा मैलांवर आहे. चारी बाजूना डोंगर असून त्याच्या मध्यभागी हें शहर वसलें होतें. शहरांत जाण्याला डोंगराच्या खिंडीतून दोनच रस्ते असल्यामुळे शत्रूपासून शहराचें रक्षण करणें सोपें काम वाटल्यावरून येथे हें शहर बांधण्यांत आले असावें. पण अजातशत्रूचें सामर्थ्य इतकें वाढत गेले की, त्याला आपल्या रक्षणासाठी या डोंगरांतील गोठयांत (गिरिव्रजांत) राहण्याची गरज वाटली नाही. बुद्धाच्या परिनिर्वाणापूर्वी तो पाटलिपुत्र येथे एक नवीन शहर बांधीत होता; आणि पुढे त्याने आपली राजधानी त्याच ठिकाणी नेली असावी.

अजातशत्रूला वैदेहीपुत्र म्हटले आहे. यावरून त्याची आई विदेह राष्ट्रांतील असावी असें सकृदर्शनीं दिसून येतें. आणि जैनांच्या ‘आचारांग’ सूत्रादिकांतही त्याची आई वज्जी राजांपैकी एका राजाची कन्या होती असा उल्लेख आढळतो. परंतु कोसलसंयुक्ताच्या दुसऱ्या वगगाच्या चौध्या सुत्ताच्या अटकथेत त्याला पसेनदीचा भाचा म्हटले आहे, आणि वैदेही शब्दाचा अर्थ ‘पंडिताधिवचनमेतं, पंडितित्थिया पुत्तो ति अथो’ असा केला आहे. ललितविस्तरांत मगध देशाच्या राजकुलाला वैदेहीकुल हीच संज्ञा दिली आहे. यावरून असें दिसतें की, हें कुल पितपरंपरेने अप्रसिद्ध होतें. आणि पुढे त्यांतील एखाद्या राजाचा विदेह देशांतील राजकन्येशीं संबंध जडल्यामुळे तें नांवारूपास आलें; आणि कांही राजपुत्र आपणास वैदेहीपुत्र म्हणवून घेऊ लागले.

अजातशत्रूने बिंबिसाराला ठार मारल्याची बातमी ऐकली तेव्हा अवंतीचा चंडप्रदोत राजा फार रागावला व अजातशत्रूवर स्वारी करण्याचा त्याने घाट घातला. त्याच्या भयाने अजातशत्रूने

राजगृहाच्या तटाचो डागडुजी केली.* पुढे चंडप्रधोताच्या स्वारीचा बेत रहित झाला असावा. चंडप्रधोतासारखा परकीय राजा अजात-शत्रूवर रागावला, पण मगधांतील प्रजेचा प्रक्षोभ मुळीच झाला नाही. यावरून या देशांत एकसत्ताक राज्यपद्धति कशी दृढमूळ झाली होती, याचें चांगले अनुमान करतां येते.

३. कासी

कासी किंवा काशी यांची राजधानी वाराणसी होती. तेथल्या बहुतेक राजांना ब्रह्मदत्त म्हणत असत, असें जातक अटुकथेवरून दिसून येते. त्यांच्या राज्यपद्धतीसंबंधाने फारशी माहिती सापडत नाही. तथापि काशीचे राजे (महाजन) फारच उदारधी होते. त्यांच्या राज्यांत कलाकौशल्याचा उत्तम विकास झाला होता. बुद्धसमकाली देखील उत्कृष्ट पदार्थाना 'कासिक' म्हणत असत. कासिक वस्त्र, कासिक चंदन इत्यादि शब्द त्रिपिटक वाच्यांत पुष्कल ठिकाणी आढळतात. वाराणसींतील अश्वसेन राजाच्या वामा राणीच्या उदरीं पार्श्वनाथ—जैनांचा तेविसावा तीर्थकर—जन्मला. त्याने आपल्या उपदेशाला सुरवात गोतम बुद्धाच्या जन्मापूर्वी सरासरी २४३ व्या वर्षी केली असावी. म्हणजे काशीचे महाजन केवळ कलाकौशल्यांतच नव्हे, तर धार्मिक विचारांत देखील अग्रणी होते, असें म्हणावें ढागतें. परंतु बुद्धसमकालीं या देशाचें स्वातंत्र्य पार नष्ट होऊन कोसल देशांत त्याचा समावेश झाला होता. 'अंगमगधा'च्या समासाप्रमाणेच 'कासीकोसला' हा देखील शब्द प्रचारांत आला होता.

४. कोसला

कोसल देशाची राजधानी श्रावस्ती. ही अचिरवती (सध्या राप्ती) नदीच्या काठी होती; आणि तेथे पसेनदि (प्रसेनजित्) राजा

* मञ्ज्ञमनिकायांतील गोपकमोगल्लानसुत्ताची अटुकथा पहा.

राज्य करीत असे. तो वैदिक धर्माचा पूर्ण अनुयायी असून मोठमोठाले यज्ञ करीत होता, असें कोसलसुत्तांतील एका सुत्तावरून दिसून येते. तथापि त्याच्या राज्यांत श्रमणांचा मान ठेवला जात असे. अनाथपिंडिक* नांवाने प्रसिद्धीस आलेल्या एका मोठ्या श्रेष्ठीने बुद्धाच्या भिक्षुसंघासाठी श्रावस्ती येथे जेतवन नावाचा विहार बांधला. विशाखा नांवाच्या प्रसिद्ध उपासिकेने देखील पूर्वाराम नांवाचा एक मोठा प्रासाद भिक्षुसाठी बांधून दिला. या दोन्ही ठिकाणी बुद्ध भगवान भिक्षुसंघासह मधून मधून राहत असे. त्याचे पुष्कळ चारुर्मास येथेच गेले असावेत. कां की, बुद्धाने सर्वात जास्त उपदेश अनाथपिंडिकाच्या आरामांत केल्याचा दाखला त्रिपिटक वाढ्यांत सापडतो. पसेनदि राजा जरी यज्ञयांचा भोक्ता होता, तरी मधूनमधून तो बुद्धाच्या दर्शनासाठी अनाथपिंडिकाच्या आरामांत जात असे. त्याला अनेकदा बुद्धाने केलेल्या उपदेशाचा संग्रह कोसलसुत्तांत सापडतो.†

ललितविस्तरांतील या राजवंशाच्या वर्णनावरून असें दिसून येते की, ते राजे मातंगांच्या हीन जातींत्न उदयाला आले. धम्मपद-अठकर्थेत सापडणाऱ्या विदुर्भाच्या (विदुर्दभाच्या) गोष्टीवरून देखील ललितविस्तरांतील विधानाला बळकटी येते.

पसेनदि राजा बुद्धाला फार मानीत होता. त्याच्या शाक्य-कुळांतून एखाद्या राजकन्येशीं लग्न करण्याचा पसेनदीने बेत केला.

* याचें खरें नांव सुदत्त होतें. अनाथांना तो जेवण (पिण्ड) देण असे, म्हणून त्याला अनाथपिण्डिक म्हणत.

† या संयुत्ताच्या पहिल्याच मुत्तांत पसेनदि बुद्धाचा उपासक ज्ञात्याची कथा आहे; पण नवव्या मुत्तांत पसेनदीच्या महायज्ञाचें वर्णन येतें. तेव्हा पसेनदि राजा खरा बुद्धोपासक ज्ञाला होता, असें म्हणतां येत नाही.

पण शाक्य राजे कोसलराजकुलाला नीच मार्नीत असल्यामुळे त्यांना आपली कन्या कोसलराजाला देणे योग्य वाटत नव्हते. तथापि शाक्यांवर कोसलराजाचीच सत्ता चालत असल्यामुळे त्याची मारगणी नाकबूल करतां येईना. त्यांनी अशी युक्ति योजिली की, महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तिया हिला महानामाने आपली स्वतःची कन्या म्हणून कोसल राजाला घावी. कोसल राजाच्या अमात्यांना ही कन्या पसंत पडली. महानाम तिच्याबरोबर बसून जेवल्यामुळे ती त्याची मुलगी, अशी त्यांची खात्री झाली; आणि ठरल्याप्रमाणे वासभखत्तियेचा शुभमुहूर्तावर कोसलराजाशीं विवाह झाला. राजाने तिला पट्टराणी केले. तिचा मुलगा विडूडभ सोळा वर्षांचा झाल्यावर आपल्या आजोळीं शाक्यांकडे गेला. शाक्यांनी आपल्या संस्थागारांत (नगरमंदिरांत) त्याचा योग्य सन्मान केला. पण तो निघून गेल्यावर त्यांचे आसन धुण्यांत आले; आणि आपण दासीपुत्र आहो, ही गोष्ट विडूडभाच्या कानीं गेली. वयात आल्यावर विडूडभाने जबरदस्तीने कोसल देशांचे राज्य बळकावले व वृद्ध पसेनदीला श्रावस्तीतून हाकून दिले. पसेनदि आपला भाचा अजातशत्रु याच्या आश्रयाला जाण्यासाठी अज्ञात वेषाने राजगृहाला जात असतां अत्यंत कष्ट पावून राजगृहाबाहेरच्या एका धर्मशाळेत निवर्तला.

बापाच्या निंधनानंतर विडूडभाने शाक्यांवर स्वारी करण्याचा बेत केला. भगवान् बुद्धाने त्याला उपदेश करून त्याचा हा बेत दोनदा रहित करविला. परंतु तिसऱ्या वेळी मध्यस्थी करण्याला बुद्धाला सवड न मिळाल्यामुळे विडूडभाने आपला बेत पार पाढला. त्याने शाक्यांवर स्वारी करून त्यांची दाणादाण केली. जे शरण आले किंवा पळून गेले त्यांना सोडून इतरांची बायका-मुलांसकट कर्तल केली व त्यांच्या रक्ताने आपले आसन धुवावयास लावले.

शाक्यांचा निःपात करून विडूडभ श्रावस्तीला येऊन अचिरवतीच्या काठी आपल्या सैन्याचा तळ देऊन राहिला. आसपासच्या प्रदेशांत अकालमेशाचा भयंकर वर्षाव होऊन अचिरवतीला महापूर आला, आणि सैन्यांतील कांही लोकांसह विडूडभ त्या पुरांत सापडून बाहून गेला.

मगध देशाप्रमाणेच कोसल देशांत देखील एकसत्ताक राज्यपद्धति बळकट होत चालली होती, हें विडूडभाच्या कथेवरून स्पष्ट होते. त्याने आपल्या लोकप्रिय बापाची गादी बळकावली असतांही कोसलांनी त्याविरुद्ध एक ब्र देखील काढला नाही.

५. घज्जो

महाजनसत्ताक राज्यांत तीनच राज्ये स्वतंत्र राहिली होती. एक वज्जीचे, आणि दोन पावा व कुशिनारा येथील मल्लांची. त्यांत वज्जीचे राज्य बलाढ्य असून भरभराटीत होते, तरी त्याचा अस्त देखील फार दूर नव्हता. तथापि पहाटेच्या प्रहरी शुक्राच्या चांदणी-प्रमाणे तें चमकत होते. बुद्ध भगवान् अशाच एका महाजनसत्ताक राज्यांत जन्मला. पण शाक्यांचे स्वातंत्र्य पूर्वीच नष्ट झाले होते. वज्जी आपल्या एकीने व पराक्रमाने बुद्धाच्या हयातीत स्वतंत्र राहिल्यामुळे बुद्धाला त्यांच्याविषयी आदर असणे साहजिक होते. महापरिनिव्वानसुत्तात भगवान् दुरून येणाऱ्या लिंच्छवीकडे पाहून भिक्षूना म्हणतो, “भिक्षूनो, ज्यांनी तावत् त्रिंशत् देव पाहिले नसतील, त्यांनी या लिंच्छवीच्या समुदायाकडे पाहावे !”

वज्जीची राजधानी वैशाली नगरी होती. तिच्या आसपास राहणाऱ्या वज्जीना लिंच्छवी म्हणत. त्यांच्या पूर्वेला पूर्वी विदेहांचे राज्य होते, जेथे जनकासारखे उदारधी राजे होऊन गेले. विदेहांचा शेवटचा राजा सुमित्र मिथिलानगरीत राज्य करीत होता, असें

ललितविस्तरावरून दिसून येते. त्याच्या पश्चात् विदेहांचे राज्य वज्रीच्या राज्याला जोडण्यांत आले असावे.

बुद्ध भगवन्ताने वज्रीना अभिवृद्धीचे सात नियम उपदेशिल्याचें वर्णन महापरिनिव्वानसुत्ताच्या आरंभी आणि अंगुत्तरनिकायाच्या सत्तकनिपातांत सापडते. महापरिनिव्वानसुत्ताच्या अट्टकथेत या नियमांवर विस्तृत टीका आहे. तिजवरून असें अनुमान करतां येते की, वज्रीच्या राज्यांत एक प्रकारची ज्यूरीची पद्धति होती व सहसा निरपराधी माणसाला शिक्षा होत नसे. त्यांचे कायदे लिहिलेले असत व त्याप्रमाणे चालण्याविषयीं ते दक्षता बाळगीत.

४. मल्ला

मल्लांचे राज्य वज्रीच्या पूर्वेस व कोसल देशाच्या पश्चिमेस होते. तेथे वज्रीप्रमाणेच गणसत्ताक राज्यपद्धति प्रचलित होती. परंतु मल्लांत फृट पडून त्यांचे पावा येथील मल्ल व कुशिनारा येथील मल्ल असे दोन विभाग झाले होते.

मगध देशांतून कोसल देशाकडे जाण्याचा रस्ता मल्लांच्या राज्यांतून असल्यामुळे बुद्ध भगवान् तेथून वारंवार प्रवास करीत असे. बुद्ध भगवन्ताने पावा येथे राहणाऱ्या चुन्द लोहाराचें अन्न प्रहण केले; आणि तो आजारी झाला; व तेथून कुसिनारेला गेल्यावर त्या रात्री परिनिर्वाण पावला. आजला त्या ठिकाणी एक लहानसा स्तूप व मंदिर अस्तित्वांत आहे. त्याच्या दर्शनाला अनेक बौद्ध यात्रेकरू जातात. पावा किंवा पडवणा हा गावही येथून जवळच आहे. तेव्हा पावा येथील मल्ल व कुसिनारा येथील मल्ल जवळ जवळ राहत असें दिसते. या दोन राज्यांतून बुद्धाचे बरेच शिष्य होते. हीं राज्यें स्वतंत्र होतीं खरीं, पण त्यांचा प्रभाव वज्रीच्या गणसत्ताक राज्याएवढा खास नव्हता. किंबद्धुना, वज्रीच्या बलाद्य राज्याच्या अस्तित्वामुळेच तीं राहिलीं असावीं.

७. चेती

या राष्ट्राची माहिती जातकांतील चेतिय जातक आणि वेसंतर जातक या दोन जातकांत आली आहे. त्याची राजधानी सोलियवती (स्वस्तिवती) होती असें चेतिय जातकांत (नं. ४२२) म्हटले आहे; आणि तेशील राजांची परंपराही दिली आहे. शेवटला राजा उपचर किंवा अपचर हा खेठे बोलला आणि आपल्या पुरोहिताच्या शापामुळे नरकांत पडला. त्याचे पांच मुळगे पुरोहिताला शरण गेले. पुरोहिताने तें राज्य सोडून जाण्यास त्यांना सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनी बाहेर जाऊन निरनिराळी पांच शहरे वसविली, असें वर्णन या जातकांत आढळते.

वेसंतराची पली मद्दी (माद्री) ही मद (मद्र) राष्ट्रांतील राजकन्या होती. याच राष्ट्राला चेतिय राष्ट्र म्हणत असें वेसंतर जातकांतील कथेवरून दिसून येते. खुद वेसंतराचा देश शिवि हा या चेतिय राष्ट्राच्या जवळ होता. तेथल्या शिविराजाने आपले डोळे ब्राह्मणाला दिल्याची कथा जातकांत प्रसिद्ध आहे.* वेसंतर राजकुमाराने देखील आपला मंगल हत्ती, दोन मुळे आणि बायको ब्राह्मणांना दान दिल्याची कथा वेसंतर जातकांत आली आहे. यावरून फार तर एवढे सिद्ध होतें की, शिवीच्या आणि चेतीच्या (चैद्याच्या) राष्ट्रांत ब्राह्मणांचे फार वर्चस्व असे आणि त्यामुळे हीं राज्ये कोठे तरी पश्चिमेच्या बाजूला असावी. बुद्धकाळीं शिवीचे व चेतीचे नांव अस्तित्वांत होतें; पण बुद्ध त्याच्या राज्यांत गेल्याचे, किंवा अंगाचा जसा मगधाच्या राज्यांत समावेश झाला, तसा त्या राज्यांचा दुसऱ्या राज्यांत समावेश झाल्याचेही दिसून येत नाही. कांही असो, बुद्ध भगवंताच्या चरित्राशीं या राज्यांचा कोणत्याही रीतीने संबंध आला नाही एवढे खास.

* सिविजातक (नं. ४९९) पहा.
न.भा.१६...४

८. चंसा (वत्सा)

यांची राजधानी कोसम्बी(कौशाम्बी). बुद्धसमकालीं येथील गणसत्ताक राज्यपद्धति नष्ट झाली व उदयन नांवाचा मोठा चैनी राजा सर्वसत्ताधिकारी झाला, असें दिसते. धम्मपद अटकऱ्येत या राजाची एक गोष्ट आली आहे, ती अशी:—

उदयनाचे आणि उज्जयिनीचा राजा चंडप्रबोत यांचे अत्यंत वैर होतें. लढाईत उदयनाला जिंकणे शक्य नसल्यामुळे प्रबोताला कांही तरी युक्ति लढवून उदयनास धरण्याचा वेत करावा लागला. उदयन राजा हत्ती पकडण्याचा मंत्र जाणत होता; आणि जंगलांत हत्ती आल्या-बरोबर शिकारी लोकांना घेऊन तो त्याच्या मागे लागत असे. चंडप्रबोताने एक कृत्रिम हत्ती तयार करविला व त्याला वसांच्या सरहदीवर नेऊन ठेवण्यास लावले. आपल्या सरहदीवर नवीन हत्ती आल्याची बातमी समजल्याबरोबर उदयन राजा त्याच्या मागे लागला. या कृत्रिम हत्तीच्या आंत दडून राहिलेल्या मनुष्यांनी तो हत्ती चंडप्रबोताच्या हद्दीत नेला. उदयन त्याच्या मागोमाग पळत गेला असतां तेथे दबा धरून राहिलेल्या प्रबोताच्या शिपायांनी त्याला पकडून उज्जयिनीला नें.

चंडप्रबोत त्याला म्हणाला, “हत्तीचा मंत्र शिकवशील तुला सोडून देईन, नाही तर येथेच ठार करीन.” उदयन त्य. व. छालचीला किंवा शिक्षेला मुळीच घाबरला नाही. तो म्हणाला, “मला नमस्कार करून शिष्य या नात्याने मंत्राध्ययन करशील तरच मी तुला मंत्र शिकवीन; नाही तर तुला जें करावयाचे असेल तें कर.” प्रबोत अत्यंत अभिमानी असल्यामुळे त्याला हें रुचलें नाही. पण उदयनाला मारून मंत्र नष्ट करणेही योग्य नव्हतें. म्हणून तो उदयनाला म्हणाला, “दुसऱ्या एखाद्या माणसाला तुं हा मंत्र शिकवशील काय? माझ्या प्रीतींतल्या माणसाला तुं हा मंत्र शिकविलास, तर मी तुला बंधमुक्त करीन.”

उदयन म्हणाला, “जी स्त्री किंवा जो पुरुष मला नमस्कार ठून शिष्यत्वाने मंत्राध्ययन करील, निला किंवा त्याला मी तो कवीन.”

चंडप्रद्योताची कन्या वासुलदत्ता (वासवदत्ता) मोठी हुशार ती. मंत्र प्रहण करण्याला ती समर्थ होती खरी; पण उदयनाला अणि तिला एकत्र येऊ देणे प्रद्योताला योग्य वाटले नाही. तो इयनाला म्हणाला, “माझ्या घरी एक कुबडी दासी आहे, ती इद्याच्या आड राहून तुला नमस्कार करील आणि तुझे शिष्यत्व करून मंत्र शिकेल. तिला जर मंत्रसिद्धि मिळाली, तर तुला मी अमुक्त करून तुझ्या राज्यांत पाठवीन.”

उदयनाने ही गोष्ट कबूळ केली. प्रद्योताने वासवदत्तेला सांगितले, “एक श्वेतकुण्ठी मनुष्य हत्तीचा मंत्र जाणतो. त्याचें तोंड न हतां त्याला नमस्कार करून तो मंत्र प्रहण केला पाहिजे.” त्याप्रमाणे सवदत्तेने उदयनाला पड्याआडून नमस्कार करून मंत्र शिकण्यास रुचात केली. तो शिकत असतां कांही अक्षरे तिला नीट उच्चारतां इनात. तेव्हा उदयन रागावून म्हणाला, “हे कुबडे, तुझे ओठ फारच आड असले पाहिजेत!” तें ऐकून वासवदत्ता अत्यंत संतापली व इणाली, “अरे कुण्ठया, तं राजकन्येला कुबडी म्हणतोस काय?”

उदयनाला हा काय प्रकार आहे तें समजेना. तें जाणण्याठी त्याने एकदम पडदा बाजूला सारला. तेव्हा त्या दोघांनाही घोताचा मतलब समजला. ताबडतोब दोघांचे परस्परांवर प्रेम ठडले व अवंतीहून पळून जाण्याचा त्यांनी बेत रचला. शुभ मुहूर्वर मंत्रसिद्धीसाठी एक औषधि आणली पाहिजे म्हणून वासवदत्तेने आपल्या बापाकडून भद्रवती नांवाची हत्तीण मागून घेतली. आणि घोत उद्यानक्रीडेला गेला आहे, असें पाहून तिने व उदयनाने वा हत्तिणीवर बसून पळ काढला. उदयन हत्ती चालवण्यांत पटाईत

होताच. तथापि त्याच्या मागेमाग पाठवलेल्या शिपायांनी त्याला वाटेंत गाठले. वासवदत्तेने बापाच्या खजिन्यांतून शक्य तेवढथा सोन्याच्या नाण्यांच्या पिशव्या वरेवर आणल्या होत्या. त्यांपैकी एक पिशवी सोडून तिने नाणी रस्यांत फैलावली. शिपाई ती वेच-प्यांत गुंतले असतां उदयनाने हत्तिणीला पुढे हाकले. पुन्हा शिपायांनी हत्तिणीला गाठले, तेव्हा तसाच प्रयोग करण्यांत आला; आणि या उपायाने त्या दोघांनी कौशाम्बी गाठली.

उदयन एकदा आपल्या उद्यानांत क्रीडेसाठी गेला असतां तेथेच झोपला. पिंडोल भारद्वाज भिक्षु जवळच्या एका वृक्षाखाली बसला होता. राजाला झोप लागली आहे, असें पाहून त्याच्या बायका पिंडोल भारद्वाजापाशी गेल्या आणि त्याचा उपदेश ऐकत बसल्या. इतक्यांत राजा जागा झाला व रागावून पिंडोल भारद्वाजाच्या अंगावर तांबडया मुंग्या सोडण्याचा त्याने प्रयत्न केला, असा उल्लेख संयुक्तनिकायाच्या अटकथेत सापडतो. पण पुढे पिंडोल भारद्वाजाचाच उपदेश ऐकून उदयन बुद्धोपासक झाला.

कौशाम्बीयेथे घोषित, कुकुट आणि पावारिक या तीन श्रेष्ठींनी बुद्धाच्या भिक्षुसंघाला राहण्यासाठी अनुक्रमे घोषिताराम, कुकुटाराम आणि पावारिकाराम असे तीन विहार वांधल्याचा उल्लेख अंगुत्तरनिकायाच्या अटकथेत आणि धम्मपदअटकथेत सापडतो. उदयनाची एक प्रमुख राणी सामावती आणि तिची दासी खुज्जुत्तरा (कुब्जा उत्तरा) या बुद्धाच्या दोन मुख्य उपासिका होत्या. यावरून असें दिसतें की, उदयन राजा जरी फारसा श्रद्धाळू नव्हता, तरी कौशाम्बीच्या लोकांत बुद्धभक्त पुष्कळ होते आणि भिक्षुंच्चा योगक्षेम नीट चालवण्यास ते उत्सुक असत.

* 'बोद्दसंघाचा परिचय', पृ० २३७-२४५ पहा.

९. कुरु

या देशाची राजधानी इन्द्रप्रस्थ नगर होते. बुद्धसमकालीं तेथे कौरव्य नांवाचा राजा राज्य करीत असे, एवढीच काय ती माहिती सापडते. पण तेथील राज्यव्यवस्था कशी चालत होती, याची माहिती कोठे सापडत नाही. या देशांत बुद्धाच्या भिक्षुसंघासाठी एक देखील विहार नव्हता. बुद्ध भगवान् उपदेश करीत त्या देशात जाई, तेव्हा एखाद्या झाडाखाली किंवा अशाच दुसऱ्या ठिकाणी मुक्कामाला राहत असे. तथापि या देशांत बुद्धोपदेशाचे चाहते वरेच होते असें दिसते. त्यांपैकी राष्ट्रपाल नांवाचा धनाद्य तरुण भिक्षु ज्ञाल्याची कथा मजिञ्मनिकायांत विस्तारपूर्वक दिली आहे. कुरु देशांतील कम्मासदम्म (कलमाष्ठदम्म) नांवाच्या नगराजवळ बुद्ध भगवंताने सतिपटानासारखीं कांही उत्तम सुर्ते उपदेशिल्याचा उल्लेख सुत्तपिटकांत सापडतो. त्यावरून असें दिसते की, तेथील सामान्य जनसमृह बुद्धाला मानीत असला, तरी अधिकारी वर्गात त्याचा कोणी भक्त नव्हता आणि वैदिक धर्माचे येथे फारच वर्चस्व होते.

१०-११. पञ्चाला (पांचाला) आणि मच्छा (मत्स्या)

उत्तरपाञ्चालांची राजधानी कम्पिल्ल (काम्पिल्य) होती, असा उल्लेख जातक अटकर्येत अनेक ठिकाणीं सापडतो; पण मत्स्य देशाच्या राजधानीचा पत्ता नाही. यावरून असें दिसून येते की, बुद्धसमकालीं या दोन देशांना फारसें महत्त्व राहिले नव्हते आणि त्या देशांतून बुद्धाने प्रवास केला नसल्यामुळे तेथील लोकांसंबंधाने किंवा शहरांसंबंधाने बौद्धप्रयांत फारशी माहिती सापडत नाही.

१२. शूरसेना (शूरसेना)

यांची राजधानी मधुरा (मधुरा). येथे अवंतिपुत्र नांवाचा राजा राज्य करीत होता. वर्णश्रमधर्मासंबंधाने त्याचा व महाकात्यायनाचा

संवाद मजिञ्जमनिकायांतील मधुरसुक्तांत वर्णिला आहे. या देशांत बुद्ध क्वचितच जात असे. मधुरा त्याला फारशी आवडत नसाची, असें खालील सुक्तावरून दिसून येते.

पञ्चमे भिक्खवे आदीनवा मधुरायं । कतमे पञ्च ? विसमा, बहुरजा, चण्डसुनखा, वाळयक्खा, दुल्लभपिण्डा ।^१ इमे खो भिक्खवे पञ्च आदीनवा मधुरायं ति ।

(अंगुत्तरनिकाय पञ्चक्निपात)

मिथुहो, मथुरेत हे पांच दोष आहेत. कोणते पांच ? तिचे रस्ते खडबडीत, धूळ फार, कुत्रे द्वाढ, यक्ष क्रूर आणि तेथे भिक्षा मिळणे फार कठीण. मिथुहो, मथुरेत हे पांच दोष आहेत.

१३. अस्सका (अश्मका)

सुक्तनिपातांतील पारायणवग्गाच्या आरंभी ज्या वत्सुगाभा आहेत, त्यांजवरून असें दिसून येतें की, अस्सकांचे राज्य कोठे तरी गोदावरी नदीच्या आसपास होतें. बावरी नांवाच्या श्रावस्ती येथे राहणाऱ्या ब्राह्मणाने आपल्या सोळा शिष्यांसहवर्तमान या राज्यांत वस्ती केली.

सो अस्सकस्स विसये अळकस्स समासने ।

वसी गोदावरीकूळे उज्जेन च फ्लेन च ॥

तो (बावरी) अश्वकाच्या राज्यांत आणि अळकाच्या राज्याजवळ गोदावरीतीरी मिक्षेवर आणि फळंवर निर्वाह करून वास करिता झाला.

अस्सक आणि अळक हे दोन आन्ध्र (अन्धक) राजे होते व त्यांच्या राज्यांच्या दरम्यान बावरीने आपल्या सोळा शिष्यांसहवर्तमान एक वसाहत केली आणि ती उत्तरोत्तर वाढत गेली, असें अट्टकथाकाराचें म्हणणें आहे. वैदिक धर्मप्रचारकांची दक्षिणेत ही पहिली वसाहत होती, असें म्हणण्यास हरकत नाही. बुद्ध किंवा

तसमकालीन भिक्षु एथवर पोचले नसल्यामुळे या राजगांवी विशेष माहिती बौद्ध वाच्यांत सापडत नाही. तथापि बुद्धाची कीर्ति येथवर जाऊन थडकली होती. ती ऐकून बावरीने आपल्या सोळाही शिष्यांना बुद्धदर्शनाला पाठविलें. ते प्रवास करीत मध्य देशांत आले व अखेरीस राजगृह येथे बुद्धाला गाठून त्याचे शिष्य झाल्याची हकीकत वर निर्देशिलेल्या पारायणवागांतच आहे. परंतु त्यानंतर त्यांनी परत जाऊन गोदावरीच्या प्रदेशांत उपदेश केल्याचा उल्लेख कोठेच आढळत नाही.

१४. अवंती

अवंतीची राजधानी उज्जयिनी व त्यांचा राजा चंडप्रद्योत यांच्या संवंधाने बरीच माहिती आढळते. चंडप्रद्योत आजारी पडला असतां त्याच्या आमंत्रणावरून मगध देशांतील प्रसिद्ध वैद्य जीवक कौमारभृत्य त्याला बरें करण्यासाठी उज्जयिनीला गेला. प्रद्योताच्या अत्यंत क्रूर स्वभावामुळे त्याला चंड हें विशेषण लावीत; आणि ही गोष्ट जीवकाला चांगली माहीन होती. राजाला औषध देण्यापूर्वी जीवकाने जंगलांत जाऊन औषधे आणण्याच्या निमित्ताने भद्रवती नांवाची हत्तीण मागून घेतली आणि राजाला औषध देऊन त्या हत्तीणीवर बसून पळ काढला. इकडे औषध घेतल्याबरोबर प्रद्योताला भयंकर वांत्या होऊं लागल्या. त्यामुळे तो खवळला; आणि त्याने जीवकाला पकडून आणण्याचा हुकूम सोडला. परंतु जीवक तेथून निसटला होता. त्याचा पाठलाग करण्यासाठी राजाने काक नांवाच्या आपल्या दासाला पाठविलें. काकाने कौशाम्बीपर्यंत प्रवास करून जीवकाला गाठलें. जीवकाने त्याला एक औषधी आवळा खाण्यास दिला, त्यामुळे काकाची दुर्दशा झाली आणि जीवकाने भद्रवतीवर बसून सुखरूपपणे राजगृहाला प्रयाण केलें. इकडे प्रद्योत साफ बरा झाला. काक दास देखील बरा होऊन उज्जयिनीला गेला. रोग नष्ट होऊन प्रकृति पूर्वीप्रमाणे

बरी झाल्याकारणाने प्रद्योताची जीवकावर मर्जी बसली आणि त्याला अर्पण करण्यासाठी प्रद्योताने सिवेष्यक नांवाच्या उत्तम वस्त्रांची जोडी राजगृहाला पाठविली.*

या गोष्टीत आणि धम्पद अडकथेंतील गोष्टीत वरेच साम्य आहे. परंतु एकीवरून दुसरी रचण्यांत आली किंवा त्या भिन्न भिन्न काळीं घडून आल्या, हें सांगतां येत नाही. या दोन्ही गोष्टीवरून प्रद्योताची चंडप्रकृति व्यक्त होते आणि तो सर्वसत्ताधारी राजा होता, असें दिसून येते.

बुद्ध भगवान् प्रद्योताच्या राज्यांत कधीही गेला नाही. परंतु त्याच्या प्रमुख शिष्यांपैकी एक—महाकात्यायन—प्रद्योताच्या पुरोहिताचा मुलगा होता. पित्याच्या मरणानंतर त्याला पुरोहितपद मिळालें. पण त्यांत समाधान न मानतां तो मध्यदेशांत जाऊन बुद्धाचा भिक्षुशिष्य झाला. महाकात्यायन परत स्वदेशी आल्यावर प्रद्योताने आणि इतर लोकांनी त्याचा चांगला आदरसळ्कार केला.[†] त्याचा आणि मधुरेचा राजा अवंतिपुत्र यांचा जातिभेदाविषयींचा संवाद मजिञ्मनिकायांतील मधुर किंवा मधुरिय सुत्तांत सापडतो. मधुरेत आणि उज्जयिनींत महाकात्यायन जरी प्रसिद्ध होता, तरी या प्रदेशांत बुद्ध भगवंताच्या हयातीत बौद्धमताचा फारसा प्रसार झाला होता, असें दिसत नाही. बुद्धाचे भिक्षुशिष्य तुरळक असल्यामुळे या प्रदेशांत पांच भिक्षुंनी देखील दुसऱ्या भिक्षुला उपसंपदा देऊन संघांत दाखल करून घेण्याची बुद्ध भगवंताने परवानगी दिली.[‡] या कामीं मध्य देशांत कमीत कमी वीस भिक्षुंची जरूरी लागत होती.

* महावग, भाग ८ वा पहा.

† विशेष माहितीसाठी ‘बौद्धसंघाचा परिचय’ पृ. १६५—१६८ पहा.

‡ महावग, भाग ८ वा; ‘बौद्धसंघाचा परिचय’ पृ. ३०—३१.

१५. गंधारा (गांधारा)

यांची राजधानी तक्कसिला (तक्षशिला). येथे पुक्कुसाति नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याने उतारवयांत आपले राज्य सोडले व राजगृहापर्यंत पायी प्रवास करून भिश्वसंघांत प्रवेश केला. तदनंतर पात्र आणि चीवर शोधण्यासाठी फिरत असतां त्याला एका उन्मत्त गाईने ठार केले. त्याला गाईने मारत्याची कथा मज्जिम-निकायाच्या धातुविभंगसुत्तांत आली आहे. तो तक्षशिलेचा राजा होता आणि त्याची व बिंबिसार राजाची मैत्री कशी झाली, इत्यादि सविस्तर वर्णन या सुत्ताच्या अटक्येते सापडते. त्याचा सारांश असा :

तक्षशिलेतील कांही व्यापारी राजगृहाला आले. बिंबिसार राजाने वहिवाटीप्रमाणे त्यांचा आदरसंकार करून त्यांच्या राजाची प्रवृत्ति विचारली. तो अत्यंत सउजन असून वयाने आपल्या एवढाच आहे, असें समजल्यावर बिंबिसार राजाच्या मनांत त्याच्याविषयी प्रेमादर उत्पन्न झाला; आणि त्याने त्या व्यापान्यांचा कर माफ करून पुक्कुसाति राजाला दोस्तीचा निरोप पाठविला. त्यामुळे पुक्कुसाति बिंबिसारावर फार प्रसन्न झाला. मगध देशांतून येणाऱ्या व्यापान्यांवर असलेला कर त्याने माफ केला आणि आपल्या नोकरांकडून त्या व्यापान्यांबरोबर बिंबिसार राजासाठी आठ पंचरंगी बहुमोल शाली पाठविल्या. बिंबिसार राजाने या भेटीचा मोबदला एक सुवर्णपट उत्तम करंडकांत घालून पाठविला. त्या सुवर्णपटावर बुद्ध, धर्म आणि संघ यांचे गुण उत्कृष्ट हिंगुळाने लिहिले होते. तो मजकूर वाचून पुक्कुसातीला बुद्धाचा निदिध्यास लागला; आणि शेवटीं राज्यत्याग करून तो राजगृहापर्यंत पायी चालत आला.

तेथे एका कुंभाराच्या घरी त्याची व बुद्धाची गाठ कशी पडली, त्याला बुद्धाने कोणता उपदेश केला आणि शेवटीं उन्मत्त न.भा.१६....५

गाईकडून तो कसा मारला गेला, हा मजकूर वर निर्देशिलेल्या धातु-विभंगसुत्तांतच सापडतो.

गांधारांचा आणि त्यांच्या राजधानीचा (तक्षशिलेचा) उल्लेख जातक अटकथेत अनेक ठिकाणी आहे. तक्षशिला जशी कलाकौशल्यांत तशीच विद्वत्तेतही आवाडीवर होती. ब्राह्मणकुमार वेदाभ्यास करण्यासाठी, क्षत्रिय धनुर्विद्या व राज्यकारभार शिकण्यासाठी आणि तरुण वैश्य शिल्पकला व इतर धंदे शिकण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशांत तक्षशिलेला येत असत. राजगृह येथील विस्थयात वैद्य जीवक कौमार-भैत्य याने आयुर्वेदाचा अभ्यास याच ठिकाणी केला. हिंदुस्थानांत अगदी प्राचीन असें प्रसिद्ध विश्वविद्यालय तक्षशिलेलाच होतें.

१६. कंबोजा (काम्बोज)

यांचें राज्य वायव्य दिशेला असून त्यांची राजधानी द्वारका होती, असें प्रो० विहू डेविहू यांचें मत आहे.* परंतु मजिझमनिकायांतील अस्सलायनसुत्तांत 'योनकंबोजेसु' असा त्या देशाचा यवनांवरोबर उल्लेख केला असल्यामुळे हा देश गांधारांच्याही पलीकडे होता असें दिसतें. त्याच सुत्तांत यवनकाम्बोज देशांत आर्य आणि दास अशा दोनच जाती आहेत व कधी कधी आर्याचा दास आणि दासाचा आर्य होत असतो असेंही म्हटले आहे. गांधारांच्या देशांत वर्णाश्रमधर्म दृढमूळ झाला असल्याचें कांही जातक-कथांवरून स्पष्ट होतें. खुद तक्षशिलेत बहुतेक गुरु ब्राह्मणजातीचे असत. पण काम्बोजांत चारुवर्णर्णाचा प्रवेश झाला नव्हता. तेव्हा तो देश गांधारांच्या पलीकडे होता असें म्हणावें लागतें.

या देशांतील लोक जंगली घोडे पकडण्यांत पटाईत होते असें कुणालजातकाच्या अटकथेवरून दिसून येतें. घोडे पकडणारे लोक

* Buddhist India, p. 28.

जंगली घोडे ज्या ठिकाणी पाणी पिण्यास येत त्या पाण्यावरच्या शेवालाला आणि जवळच्या गवताला मध फाशीत. घोडे तें गवत खात खात त्या लोकांनी तयार केलेल्या एका मोठ्या कुंपणांत शिरत. ते आंत शिरल्यावरोबर घोडे पकडणारे कुंपणाचा दगवाजा बंद करीत आणि त्या घोड्यांना हळूहळू आपल्या कद्दांत आणीत असत. (आजकाल अशाच कांही उपायांना मैमगत हत्ता पकडत असतात हें सर्वश्रृत आहेच.) जंगली घोड्यांना लगामांत आणुन त्यांना हे लोक काम्बोजांतील व्यापाऱ्यांना विकित असावेत. व्यापारी लोक घोड्यांना तेथून मध्यदेशांत बनारस वैगेरे ठिकाणी आणुन विकीत.*

काम्बोज देशांतील बहुजन किडे, पतंग वैगेरे प्राण्यांना मारल्यानेच आत्मशुद्धि होते, असें समजत.

कीटा पतंगा उरगा च भेका
हन्त्वा किंमि सुज्ञति मक्षिवका च।
एसे हि धर्मा अनरियरूपा
कम्बोजकां वितथा बहुनं ॥†

‘किडे, पतंग, सर्प, बेढूक, कृष्ण आणि माशा मारल्याने मनुष्यप्राणी शुद्ध होतो, असा अनार्थ आणि अतथ्य धर्म काम्बोजातील बहुजन मानतात.’

यावरून हे लोक, मध्या जसे सरहदीवरचे लोक आहेत, तसेच मागासलेले होते असें दिसतें.

मनोरथपूरणी अडकायेत महाकथिनाची गोष्ट आली आहे. तो सरहदीवरील कुकुटवती नांवाच्या राजधानीत राज्य करीत होता, आणि पुढे बुद्धाचे गुण ऐकून मध्यदेशांत आला. चन्द्रभागा नदीच्या

* उदाहरणार्थ तण्डुलनालिजातक पहा.

† भूरिदत्तजातक इलोक ९०३.

काठीं त्याची आणि भगवान बुद्धाची गाठ पडली. तेथे भगवंताने कथिनाला त्याच्या अमात्यांसह भिक्षुसंघांत घेतले. इत्यादि.*

महाकथिन राजा होता व तो कुक्कुटवतीत राज्य करीत होता याला आधार संयुक्तनिकायाच्या अटक्क्येत सापडतो. परंतु ही कुक्कुटवती राजधानी काम्बोजांत होती, किंवा त्याच्या जवळच्या कुठल्या तरी दुसऱ्या डोंगराळ संस्थानांत होती, हें कांहीच समजत नाही. एवढे खरें की, बुद्धाच्या हयातीतच त्याची कीर्ति आणि प्रभाव या सरहदीवरच्या रानटी लोकांत पसरला होता. याला एक आजकालचे उदाहरण देतां येण्यासारखे आहे. पंजाबच्या जातिनिविष्ट लोकांत जेवढे गांधीजींचे वजन आहे, त्याच्यापेक्षा किती तरी पटीने जास्त सरहदीवरच्या पठाणांत दिसून येते. असाच कांहीसा प्रकार बुद्धाच्या वेळी घडून आला असल्यास त्यांत आश्चर्य मानण्यासारखे कांही नाही.

सोळा राज्यांचा ललितविस्तरांत उल्लेख

या सोळा राज्यांचा उल्लेख ललितविस्तरांत सापडतो, असें वर म्हटलेच आहे. प्रसंग असा आहे की, बोधिसत्त्व तुषितदेवभवनांत असतां कोणत्या राज्यांत जन्म घेऊन लोकोद्धार करावा याचा विचार करतो. त्याला निरनिराळे देवपुत्र भिन्नभिन्न राजकुलांचे गुण सांगतात व दुसरे कांही देवपुत्र त्या कुलांचे दोष दाखवितात.

मगधराजकुल

(१) कोणी देवपुत्र म्हणाले, “मगध देशामध्ये हें वैदेहिकुल फार संपन्न असून बोधिसत्त्वाला जन्मण्याला तें स्थान योग्य आहे.” यावर दुसरे देवपुत्र म्हणाले, “हें कुल योग्य नाही. कारण, तें मातृशुद्ध आणि पितृशुद्ध नसून चंचल आहे; विपुल पुण्याने अभि-

* बोद्धसंघाचा परिचय पृ. २०३ पहा.

कत झालेलं नाही. उद्यान, तडाग इत्यादिकांनी त्यांची राजधानी शोभित नसून जंगली लोकांना शोभेल अशी आहे.”

कोसलराजकुल

(२) दुसरे देवपुत्र म्हणाले, “हें कोसलकुल सेना वाहन व न यांनी संपन्न असल्यामुळे बोधिसत्त्वाला प्रतिरूप आहे.” त्यावर सुरे म्हणाले, “तें मातंगच्युतीपासून उत्पन्न झालें असून मातृपितृशुद्ध आही, आणि हीन धर्मावर श्रद्धा ठेवणारें आहे. म्हणून तें योग्य नव्हे.”

वंशराजकुल

(३) दुसरे म्हणाले, “हें वंशराजकुल भरभराटीला आलेले, सुक्षेम असून त्याच्या देशांत संपन्नता असल्याकारणाने तें बोधित्वाला योग्य आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “तें प्राकृत आणि ड आहे. परपुरुषांपासून त्या कुलांतील पुष्कल राजांचा जन्म आहे. आणि त्या कुलांतील सध्याचा राजा उच्छेदवादी नास्तिक) असल्याकारणाने तें बोधिसत्त्वाला योग्य नाही.”

वैशालींतील राजे

(४) दुसरे देवपुत्र म्हणाले, “ही वैशाली महानगरी भरभराटीला ढलेली, क्षेम, सुभिक्ष, रमणीय, मनुष्यांनी गजबजलेली, घरें आणि डे यांनी अलंकृत, पुष्पवाटिका आणि उद्याने यांनी प्रफुल्लित अशी सल्यामुळे जणू देवांच्या राजधानीचें अनुकरण करीत आहे. म्हणून बोधिसत्त्वाला जन्मण्यास ती योग्य दिसते.” त्यावर दुसरे म्हणाले, तेथल्या राजांचें परस्परांविषयीं न्याय्य वर्तन नाही. ते धर्मीचरणी व्हत. आणि उत्तम, मध्यम, वृद्ध व ज्येष्ठ इत्यादिकांविषयीं ते आदर लिंगीत नाहीत. प्रत्येक जण आपल्यालाच राजा समजतो. कोणी कोणाची चाड ठेवीत नाही. म्हणून ती नगरी बोधिसत्त्वाला अयोग्य आहे.”

अवंतिराजकुल

(५) दुसरे देवपुत्र म्हणाले, “हें प्रधोताचें कुल अत्यंत वलाद्य, महावाहनसंपन्न व शत्रुसेनेवर विजय मिळवणारें असल्याकारणाने बोधिसत्त्वाला योग्य आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “त्या कुलांतील राजे चंड, क्रूर, व.ठोर बोलणारे आणि धाडसी आहेत. कर्मावर त्यांचा विश्वास नाही. म्हणून तें कुल बोधिसत्त्वाला शोभण्यासारखें नाही.”

मथुराराजकुल

(६) दुसरे म्हणाले, “ही मथुरा नगरी समृद्ध, क्षेम, सुभिक्ष आणि मनुष्यांनी गजबजलेली आहे. कंसकुलांतील शूरसेनांचा राजा सुबाहु त्याची ही राजधानी आहे. ही बोधिसत्त्वाला योग्य होय.” त्यावर दुसरे म्हणाले, “हा राजा मिथ्यादृष्टि कुलांत जन्मलेला असून दस्युराजा असल्यामुळे ही नगरी देखील बोधिसत्त्वाला योग्य नाही.”

कुरुराजकुल

(७) दुसरे म्हणाले, “या हस्तिनापुरामध्ये पांडव कुलांतील शूर आणि सुस्वरूप राजा राज्य करीत आहे. परसैन्याचा पराभव करणारें तें कुल असल्यामुळे बोधिसत्त्वाला योग्य आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “पांडव कुलांतील राजांनी आपला वंश व्याकूल करून टाकला आहे. युधिष्ठिराला धर्माचा, भीमसेनाला वायूचा, अर्जुनाला इन्द्राचा आणि नकुल-सहदेवांना अश्विनांचे पुत्र म्हणतात. यास्तव हें देखील कुल बोधिसत्त्वाला योग्य नाही.”

मैथिलराजकुल

(८) दुसरे म्हणाले, “मैथिल राजा सुभित्र याची राजधानी ही मिथिला नगरी अत्यंत रमणीय असून हत्ती, घोडे, पायदळ यांनी तो राजा संपन्न आहे. सोनें, मोतीं आणि जवाहीर त्याजपाशीं आहेत.

सामन्त राजांचीं सैन्ये त्याच्या पराक्रमाला घावरतात. तो मित्रवान आणि धर्मवत्सल आहे. म्हणून हें कुल बोधिसत्त्वाला योग्य होय.” त्यावर दुसरे म्हणाले, “असा हा राजा आहे खरा, परंतु त्याला पुष्कल संतति असून तो अतिवृद्ध असल्याकारणाने पुत्रोत्पादन करण्याला समर्थ नाही. म्हणून तें देखील कुल बोधिसत्त्वाला अयोग्य आहे.”

“याप्रमाणे त्या देवपुत्रांनी जंबुदीपांतील सोळा राज्यांत (पोडग जानपैदेषु) जीं लहान मोठीं राजघराणीं होतीं तीं सर्व पाहिलीं. पण तीं त्यांना सदोष दिसली.”*

आठच कुलांची माहिती

मोळा जनपदांपैकी येथे आठांच्याच राजकुलांचे वर्णन आहे. त्यांपैकी सुमित्राचे कुल त्याच्या मागोमागच नष्ट होऊन विदेहांचा अंतर्भाव वजीच्या राज्यांत झाला असावा. बाकी राहिलेल्या सातांत पांडवांच्या परंपरेत कोणता राजा राज्य करीत होता, हें सांगितले नाही आणि त्याची माहिती इतर बौद्ध ग्रंथांतही सापडत नाही. कुरुदेशांत कौरव्य नांवाचा राजा राज्य करीत होता असा उल्लेख रहपाल सुक्तांत आहे. तो पांडवकुलांतील होता याजबद्दल कोठे पुरावा नाही. राहिलेल्या सहा राजकुलांची जी माहिती येथे दिली आहे, नशीच कमीजास्त प्रमाणांत त्रिपिटक ग्रंथांत सापडते.

शाक्यकुल

बौद्ध ग्रंथांत शाक्यकुलाची माहिती विस्तारपूर्वक दिली आहे. असें असतां वरील सोळा जनपदांत शाक्यांचा नामनिर्देश मुळीच नाही, हें कसें? याला उत्तर हें की, ही यादी तयार होण्यापूर्वीच शाक्यांचे स्वातंत्र्य नष्ट होऊन त्या देशाचा समावेश कोसलांच्या राज्यांत झाला, आणि म्हणूनच या यादीत त्यांचा निर्देश सापडत नाही.

* हें मूळ उताऱ्याचे संक्षिप्त रूपांतर आहे.

बोधिसत्त्व गृहत्याग करून राजगृहाला आला असर्ता
बिंबिसार राजाने त्याची भेट घेऊन तुं कोण आहेस असा प्रश्न
विचारला. तेव्हा तो म्हणाला—

उजुं जानपदो राजा हिमवन्तस्स पस्सतो ।
धनविरियेन सम्पन्नो कोसलेसु निकेतिनो ॥
आदित्या नाम गोत्तेन, साकिया नाम जातिया ।
तम्हा कुला पञ्चजितोम्हि राज न कामे अभिपत्थयं ॥
(सुत्तनिपात, पञ्चजासुत)

‘हे राजा, येथून सरल हिमालयाच्या पायध्याशीं कोसल देशांपैकी एक जानपद (प्रान्त) आहे. त्यांचें गोत्र आदित्य व जाति शाक्य. त्या कुलांतून, हे राजा, मी कामोपभोगांची इच्छा सोडून परिवाजक झालो आहें.’

हा गाथांत ‘कोसलेसु निकेतिनो’ हे शब्द महत्त्वाचे आहेत. कोसल देशांत ज्यांचें घर आहे, म्हणजे जे कोसल देशांत गणले जातात. यावरून शाक्यांचें स्वातंत्र्य कधीच नष्ट झाले होतें असें सहज दिसून येतें.

शाक्य कोसलराजाला कर देत असत आणि अन्तर्गत व्यवस्था आपण पाहत. महानामाच्या दासीकन्येशीं पसेनदीचा विवाह झाल्याची हकीकत वर दिलीच आहे. याविपर्यां प्रो० विहंडु शंका प्रदर्शित करतात. कोसल राजाचा सर्वाधिकार जर शाक्यांना मान्य होता, तर आपली मुलगी त्याला देण्याला शाक्यांना हरकत कां वाटावी, असें त्यांचें म्हणणे दिसतें.* परंतु हिंदुस्थानांतील जातिभेद किती तीव्र होता हें त्यांना माहीत नसावें. उदेपूरच्या प्रतापसिंहाला अकबरांचे सार्वभौमत्व मान्य असलें तरी आपली मुलगी

* Buddhist India, P. 11-12

अकब्राला देण्याला तो तयार नव्हता. कोसलकुल 'मातंगच्युत्युत्पन्न' असें ललितविस्तरांत म्हटले आहे. त्यावरून हें कुल मातंगांच्या (मांगांच्या) जातीतून उदयाला आले असावे असें वाटते. अशा घराण्याशी शाक्यांनी शरीरसंबंध करणे नाकाराले असल्यास त्यांत आश्चर्य मानण्याजोगे कांही नाही.

गणराज्यांची व्यवस्था

ही राज्ये एका काळी गणसत्ताक किंवा महाजनसत्ताक होती, असें वर म्हटलेच आहे. वज्जी, मल्ल किंवा शाक्य यांच्या संबंधाने जी माहिती त्रिपिटक प्रथांत सापडते, तिजवरून असें दिसून येते की, या राज्यांतील गावोगवच्या पुढायांना राजा म्हणत. हे सर्व राजे एकत्र जमून आपल्यापैकी एखाद्याला अध्यक्ष निवडीत. त्याची मुदत तहाहयात किंवा कांही कालपर्यंतच असे, यासंबंधी कांहीच माहिती मिळत नाही. वज्जीमध्ये कोणी तरी महाराजा होता असेही दिसून येत नाही. वज्जीच्या सेनापतीचा उल्लेख आहे, पण महाराजाचा नाही; कदाचित तेवढा वेळेपुरता अध्यक्ष निवडून ते काम चालवीत असतील. या गणराज्यांत न्यायदानासंबंधाने आणि राज्यव्यवस्था कशी ठेवावी यासंबंधाने कांही कायदे ठरलेले असत आणि त्यांना अनुसरूनच हे गणराजे आपली राज्ये चालवीत.

गणराज्यांच्या नाशाची कारणे

सोळा जनपदांच्या गणराजांचा नाश होऊन बहुतेक राज्यांत महाराजसत्ता स्थापन झाली होती. आणि मल्लांचीं लहानशीं दोन व वज्जीचे बलाढ्य एक मिळून जीं तीन गणसत्ताक स्वतंत्र राज्ये बाकी राहिलीं, तीं पण एकसत्ताक राज्यपद्धतीच्या आहारीं जाण्याच्या बेतांत होतीं. याची कारणे काय झालीं असावीं? माझ्या मते न.भा.१६.....६

गणराजांचा ऐषआराम आणि ब्राह्मणांचे राजकारणांत वर्चस्व, हीं या क्रांतीची प्रमुख कारणे असली पाहिजेत.

गणराजांना कोणी निवडून देत नसे. बापाचा मुलगा त्याच्या मागोमाग राजा होत असे. वंशपरंपरेने हा अधिकार भोगावयास मिळाल्यामुळे हे चैनी आणि बेजबाबदार होणे अगदी साहजिक होते. वर जें ललितविस्तरांतून वज्जीचे वर्णन दिले आहे, त्याचा विचार केला असतां, ते गणराजे जरी प्रवळ होते, तरी परस्परांविषयीं त्यांचा आदर नमून प्रत्येक जण आपणालाच राजा समजत होता असे दिसते. त्यामुळे बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर अजातशत्रुला वज्जीच्या गणराजांत फूट पाडून तें राज्य अनायासे काबीज करतां आले.

सामान्य जनतेचा या गणराजांना पाठिबा असणे शक्य नव्हते. जो तो राजा आपल्या परीने लोकांवर जुळूम करू लागला, तर त्याला आला घाटण्याचे सामर्थ्य लोकांत किंवा इतर राजांत नव्हते. त्यापेक्षा हे मर्व राजे नष्ट होऊन एकच सर्वाधिकारी राजा असणे सामान्य माणसाच्या दृष्टीने अधिक सोईवार होते. महाराजा आपल्या अधिकाऱ्यांवर जोर जुळूम करी, राजधानीच्या आजूबाजूला एखादी सुस्वरूप तरुणी सापडली, तर तिला आपल्या झनानखान्यांत वाली. असले कांही थोडेबहुत जुळुमाचे प्रकार त्याच्याकडून घडले, तरी ते गणराजांइतके असणे शक्यच नव्हते. गणराजे गावोगावी असल्याकारणाने त्यांचा जुळूम सुरु शाळा, तर त्यांतून बहुजनांपैकी कोणीही सुरु शकत नव्हता. कराच्या आणि बेगारीच्या रूपाने हे राजे सर्वोनाच त्रास देत असावेत. एकसत्ताक महाराजाला अशा गीतीने शेतकऱ्यांना सतावण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. त्याच्या ऐषआरामापुरता पैसा त्याला नियमित कराच्या रूपाने सहज वसूल करता येत होता. तेब्बा सामान्य लोकांना, 'दगडापेक्षा वीट मऊ,' या न्यायाने एकसत्ताक राज्यपद्धतीच बरी वाटली असल्यास नवल नाही.

एकसत्ताक राज्यांत पुरोहिताचें काम वंशपरंपरेने किंवा ब्राह्मणसमुदायाच्या संमतीने ब्राह्मणालाच मिळत असे. मुख्यप्रधानादिकांची कामे देखील ब्राह्मणांनाच मिळत. अर्थात् ब्राह्मण एकसत्ताक राज्यपद्धतीचे मोठे भोक्ते झाले. ब्राह्मणी ग्रंथांत गणसत्ताक राजांचा नामनिर्देश देखील नाही, ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. यावरून असें दिसतें की, ब्राह्मणांना गणसत्ताक राज्यपद्धति मुळीच पसंत नव्हती. जावयांसारखे गणराजे ब्राह्मणांना मान देत नाहीत, असा अंबण ब्राह्मणाने त्यांच्यावर आरोप केल्याचा अंबडु-सुत्तांत उल्लेख आहे.* गणराज्यात यज्ञयागांना मुळीच उत्तेजन मिळत नव्हते, आणि एकसत्ताक राज्यांत तर महाराजे यज्ञयाग चालवण्यासाठी ब्राह्मणांना वंशपरंपरेने इनामें देत. एका विविसाराच्या राज्यांत सोणदण्ड, कृटदन्त वैगेरे ब्राह्मणांना, त्याचप्रमाणे कोसल देशांत पोक्खरसाति (पौष्करसादि) तारुक्ख (तारुक्ष) वैगेरे ब्राह्मणांना मोठमोठाली इनामें होतीं, असें सुत्तपिटकांतील त्यांच्या वर्णनावरून दिसून येते. तेव्हा 'परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ' या न्यायाने ब्राह्मणजातीचे आणि एकतंत्री राज्यपद्धतीचे परस्परांच्या साहाय्याने वर्चस्व वृद्धिंगत होणें साहजिक झाले.

बुद्धसमकालीं ब्राह्मणांपेक्षा श्रमणांचे (परिव्राजकांचे) महत्त्व अधिकाधिक वाढत चालले होते, हें पुढील प्रकरणावरून स्पष्ट दिसून येईल. या श्रमणांचा गणसत्ताक राज्यांविषयी आदर होता. कारण, अशा राज्यांतून यज्ञयागांना कोणी विचारीत नसे. तथापि अध्यात्म-चितनांत गुंतून गेल्यामुळे राजकीय बाबतीत विचार करून या गणसत्ताक राज्यांची सुधारणा कशी करतां येईल, आचा मार्ग शोधून

* घण्ठा भो गोतम सक्यजाति....इव्वा सन्ता इव्वा समाना न ब्राह्मणे रुग्करोन्ति, न ब्राह्मणे मानेन्ति, इत्यादि ॥ (दीघनिकाय अम्बदुसुत)

काढण्याला त्यांना अवकाशाच नव्हता. जें कांही चाललें आहे तें अपरिहार्य असावें, अशी त्यांची समजूत झाली होती असें दिसतें.

गणराजांसंबंधाने बुद्धाचा आदर स्पष्ट दिसतो. वजर्जीना त्याने उन्नतीचे सात नियम घालून दिल्याचा उल्लेख वर आलाच आहे. परंतु त्याने देखील या जुन्या राज्यघटनेतून नवीन सुव्यवस्थित घटना कशी तयार करतां येईल यासंबंधाने आपले विचार प्रकट केल्याचें दिसून येत नाही. गणराजांपैकी एखाद्या राजाने जर जुळूम केला, तर इतर राजांनी एकवट होऊन त्याला आळा घालावा? किंवा या सर्वच गणराजांना लोकांनी वेळोवेळी निवडून देऊन त्यांच्यावर आपला दाव ठेवावा? इत्यादि विचार बौद्धवाच्यांत कोठेच सापडत नाहीत.

बुद्धाच्या अनुयायांनी तर गणसत्ताक राज्यांची कल्पना निखालस सोडून दिली. दीघनिकायांत नमुनेदार राज्यपद्धति दर्शविणारी चक्रवर्तिसुत्त आणि महासुदस्सनसुत्त अशी दोन सुतें आहेत. त्यांत चक्रवर्ती राजाचें महत्त्व अतिशयोक्तिपूर्वक वर्णिले आहे. ब्राह्मणांच्या सप्राटामध्ये आणि या चक्रवर्तीमध्ये फरक एवढाच की, पहिला सामान्य जनतेची काळजी न करतां पुष्कळ यज्ञयाग करून ब्राह्मणांची तेवढी काळजी घेतो, आणि दुसरा सर्व जनतेला न्यायाने वागवून सुखी करण्यांत दक्ष असतो. राज्यांत शांतता स्थापित झाल्याबरोबर तो लोकांना उपदेश करतो की,

पाणो न हन्तव्यो, अदिष्टं नादातव्यं, कामेसु मिष्ठा न चरितव्या, मुसा न भासितव्या, मजं न पातव्यं।

‘प्राण्यांची हत्या करूं नये, चोरी करूं नये, व्यभिचार करूं नये, खोटें बोलूं नये, दारू पिऊं नये.’

म्हणजे बौद्ध गृहस्थांचे जे पांच शीलनियम आहेत, त्यांनें पालन करण्यास हे चक्रवर्ती राजे उपदेश करीत असत. एवंच, ब्राह्मणांच्या दृष्टीने काय, किंवा बुद्धाच्या अनुयायांच्या दृष्टीने काय,

एकसत्ताक राज्यपद्धतिच चांगली ठरली. तत्वाचा फरक नसून तपशिलाचा तेवढा फरक राहिला.

परंतु खुद गौतम बोधिसत्त्वावर गणसत्ताक राज्यपद्धतीचा चांगला परिणाम झाला होता. संघाची रचना बुद्धाने गणसत्ताक राज्यांच्या राज्यपद्धतीवरूनच केली असली पाहिजे. यास्तव या गणसत्ताक राज्यांची मिळणारी अल्पस्वल्प माहिती विशेष महत्त्वाची वाटते.

प्रकरण तिसरे

समकालीन धार्मिक परिस्थिति

भास्मक विचार

आजकालच्या पुष्कळ विद्वानांची अशी समजूत दिसते की, प्रथमतः ब्राह्मणांचा वेदांवर सर्व भार होता, नंतर त्यांनी यज्ञयागांचे स्तोम माजवले, त्यांतून उपनिषदांचे तत्त्वज्ञान निघाले आणि मग बुद्धाने त्या तत्त्वज्ञानांत सुधारणा करून आपला संप्रदाय स्थापला. ही विचारसरणी अत्यंत भ्रममूलक आहे. ती सोडून दिल्याशिवाय बुद्धचरित्राचा यथातथ्य बोध होणें शक्य नाही. म्हणून या प्रकरणांत बुद्धसमकाली धार्मिक परिस्थिति कशा प्रकारत्वी होती याचे संक्षिप्त वर्णन करणे योग्य वाटते.

यज्ञसंस्कृतीचा प्रबाह

पहिल्या प्रकरणांत सांगितले आहे की, आर्यांच्या आणि दासांच्या संघर्षामुळे सप्तसिंधूच्या प्रदेशांत यज्ञयागाची संस्कृति उद्भवली, आणि परिक्षित् आणि त्याचा मुलगा जनमेजय यांच्या कार्कीदीन्त या वैदिक संस्कृतीने कुरु देशांत आपले कायमचे ठाणे दिले.

परंतु त्या संस्कृतीचा प्रवाह कुरुन्च्या पलीकडे पूर्वेला जोराने वाहत गेला नाही. त्या प्रवाहाची गति कुरु देशांतच कुंठित झाली. याचें मुख्य कारण पूर्वेकडील देशांत ऋषिमुनींच्या अहिंसेला आणि तपश्चर्येला महत्त्व देणारे लोक पुष्कळ होते.

तपस्वी ऋषिमुनि

जातकअट्टकथेत तपस्वी ऋषिमुनींच्या अनेक गोष्टी आल्या आहेत. त्यांवरून असें दिसतें की, हे लोक जंगलांत जाऊन तपश्चर्या करीत. त्यांच्या तपश्चर्येचा मुख्य विषय म्हटला म्हणजे कोणत्याही प्राण्याला दुखवावयाचें नाही आणि शक्य तेवढें देहदंडन करावयाचें. हे लोक एकाकी किंवा संघ बनवून राहत असत. एकेका संघांत पांचशें पांचशें तपस्वी परिवाजक असल्याचा उल्लेख अनेक जातककथांत सापडतो. जंगलांतील कंद, फळे वैरे पदार्थावर ते आपला निर्वाह करीत, आणि प्रसंगोपात्त खारट आणि आंबट पदार्थ (लोण—अम्बिल—सेवनत्थं) खाण्यासाठी लोकवस्तीच्या ठिकाणीं येत. त्यांच्याविषयीं लोकांना फार आदर वाटत असे आणि त्यांना लागणाऱ्या पदार्थाची ते वाण पडू देत नसत. या ऋषिमुनींचें लोकांवर फार वजन होतें; पण ते लोकांना धर्मोपदेश करीत नसत. त्यांच्या उदाहरणाने लोक अहिंसेला मानीत, एवढेंच काय तें.

ऋषिमुनींचें भोळेपण

हे तपस्वी लोक व्यवहारानभिज्ञ असल्याकारणाने कधी कधी प्रपंचांत फसत. ऋष्यशृंगाला बायकांनी फसवून आणल्याचें आणि पराशर सत्यवतीशीं रत झाल्याचें वर्णन पुराणांत आहेच. याशिवाय जातकअट्टकथेत देखील हे ऋषिमुनि भलत्याच मार्गाला लागल्याऱ्या अनेक गोष्टी आढळून येतात. त्यांपैकी येथे एक देतो— .

प्राचीन काळी वाराणसी नगरीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असतां बोधिसत्त्व काशी राष्ट्रांत औदिच्य ब्राह्मणकुलांत जन्मला. त्यांत आल्यावर त्याने प्रब्रज्या बेतली; आणि तो पांचशे शिष्यांसह-यर्तमान हिमालयाच्या पायध्याशी राहूं लागला. पावसाळा जवळ आला, तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आचार्य, आपण लोकवस्तीत जाऊन खारट आणि आंबट पदार्थ सेवन करूं या.” आचार्य म्हणाला, “आयुष्मन्तांनो, मी इथेच राहतो. तुम्हीं जाऊन शरीराला अनुकूल पदार्थ खाऊन या.”

ते तपस्वी वाराणसीला आले. राजाने त्यांची कीर्ति ऐकून त्यांना आपल्या उद्यानांत चातुर्मासांत राहण्याची विनंती केली; व त्यांच्या जेवण्याखाण्याची व्यवस्था आपल्याच राजवाड्यांत करविली. एक दिवस शहरांत सुरापानमहोत्सव चालला होता. परिव्राजकांना जेंगलांत दारू मिळणे कठीण, म्हणून राजाने या तपस्व्यांना उत्तम दारू देवविली. तपस्वी दारू पिऊन नाचूं लागले, गाऊं लागले, आणि कांही अव्यवस्थितपणे खाली पडले. जेव्हा ते पूर्वस्थितीवर आले, तेव्हा त्यांना फार पश्चात्ताप झाला. त्याच दिवशीं राजाचे उद्यान सोडून ते हिमालयाकडे वळले; आणि क्रमशः आपल्या आश्रमांत येऊन आचार्याला नमस्कार करून एका बाजूला बसले. आचार्य त्यांना म्हणाला, “तुम्हांला लोकवस्तीत भिक्षेचा त्रास झाला नाही ना ?” आणि तुम्ही समग्रभावाने राहिलांत ना ?” ते म्हणाले, “आचार्य ! आम्ही सुखाने राहिलों; मात्र ज्या पदार्थाचे पान करूं नये त्याचे पान केले.

अपायिम्ह अनच्चिम्ह अगायिम्ह रुदिम्ह च ।

विसञ्जकरणि पित्वा दिट्ठा नाहुम्ह वानरा ॥

आम्ही प्यालों, नाचलों, गाऊं लागलों आणि रडलों. उनमत्त करणारी (दारू) पिऊन आम्ही वानर बनलों नाही, एवढेच काय तें !”*

* सुरापान जातक (नं. ८१)

ब्रह्मिमुर्नीत जातिभेद नव्हता

तपस्वी ऋषिमुनींत जातिभेदाला मुळीच थारा नव्हता. कोण-
त्याही जातीचा मनुष्य तपस्वी झाला, तरी त्याचा सर्व समाजांत
बहुमान होत असे. उदाहरणादाखल येथे जातकांत आलेली मातंग
ऋषीची गोष्ट* संक्षेपाने देत आहें:—

मातंग वाराणसी नगराच्या बाहेर चांडालकुलांत जन्मला. तो
वयांत आल्यावर एके दिवशीं त्याची व वाराणसी श्रेष्ठीच्या दृष्टमंगलिका
नांवाच्या तरुण कन्येची रस्यांत गाठ पडली. तेव्हा मातंग एका
बाजूला उभा राहिला. आपल्या परिवारांतील नोकरांना दृष्टमंगलिकेने
विचारले की, हा बाजूला उभा राहिलेला मनुष्य कोण? तो चांडाल
आहे, असे तिच्या नोकराने सांगितल्यावरोवर अपशकुन झाला असे
समजून ती तेथूनच मागे फिरली.

दृष्टमंगलिका महिन्या दोन महिन्यांनी एकदा उद्यानांत
जाऊन आपल्या बरोबरच्या व तेथे जमणाऱ्या इतर लोकांना पैसे
वाटीत असे. ती माघारी घरी गेल्यामुळे त्या लोकांची निराशा झाली.
त्यांनी मातंगाला झोडपून निश्चेष्ट करून रस्यांत पाडले. मातंग
कांही वेळाने शुद्धीवर आला आणि दृष्टमंगलिकेच्या बापाच्या दरवा-
जांत पायरीवर आडवा पडून राहिला. “हा त्रागा कां करतोस?”
असे जेव्हा त्याला विचारले, तेव्हा तो म्हणाला, “दृष्टमंगलिकेला
घेतल्यावाचून मी येथून हलणार नाही.” सात दिवस तसाच पडून
राहिल्यावर श्रेष्ठीने निरुपाय होऊन आपल्या मुलीला त्याच्या
स्वाधीन केले. तिला घेऊन तो चांडालग्रामांत गेला.

दृष्टमंगलिका जरी त्याच्याशीं पलीच्या नात्याने वागण्यास
तयार होती, तथापि त्याने तिला तशा रीतीने न वागवतां अरण्यांत
जाऊन घोर तपश्चर्या आरंभिली. सात दिवसांनी मातंग परत आला

* मातृंस जातक (नं. ४९७)

आणि दृष्टमंगलिकेला म्हणाला, “तू जाहीर कर की, माझा पति मातंग नसून महाब्रह्मा आहे; व तो पौर्णिमेच्या दिवशी चन्द्रमंडळांतून खाली उतरणार आहे.” त्याप्रमाणे दृष्टमंगलिकेने हें वर्तमान सर्वांना मांगितले. पौर्णिमेच्या दिवशी रात्रीं मोठा जनसमुदाय चांडाळप्रामांत निच्या घराममोर जमला. तेव्हा मातंग ऋषी चन्द्रमंडळांतून खाली उतरला; आणि आपल्या झोपडीत शिर्हन त्याने दृष्टमंगलिकेच्या नामीला आपल्या अंगठ्याने स्पर्श केला.

तेथे जमलेल्या ब्रह्मभक्तांना हा अद्भुत चमत्कार पाहून दृष्टमंगलिकेला उचलून वाराणसी नगरीन नेले आणि नगरीच्या मध्यभागी एक मोठा मंडप उभासून तिची पूजा चालविली. लोक तिला नवम करू लागले. नऊ महिन्यांनंतर त्याच मंडपांत निया मुलगा झाला. मंडपांत जन्मल्यामुळे त्याचे नांव मांडव्य ठेवण्यात आले. लोकांनी त्या मंडपाजवळच एक मोठा प्रासाद बांधला, आणि या मातापुत्रांना त्या प्रासादांत ठेवले. त्यांची पूजा चालू होती.

ल्हानपणापामून मांडव्यकुमाराला शिकविण्यासाठी मोठमोठाले वैदिक पटित स्वेच्छेने आले. तो तीनही वेदांत पारंगत झाला. आणि ब्राह्मणांना पुष्कल मदत करू लागला. एके दिवशी मातंग ऋषी त्याच्या ढारांत भिक्षेसाठी उभा राहिला असतां मांडव्य त्याला म्हणाला, “चिंध्या पांघरून पिशाचासारखा येथे उभा राहणारा तं कोण आहेम ?”

‘मातंग—तुझ्या घरी अन्नपान पुष्कल आहे. यास्तव कांही तरी खरकटे मला मिळेल, या हेतूने मी येथे उभा आहें.

मांडव्य—पण हें अन्न ब्राह्मणांसाठी आहे. तुझ्यासारख्या हलकटाला देण्यासाठी नाही.

दोघांचाही वराच संवाद झाल्यावर मांडव्याने मातंगाला आपल्या तीन द्वारपालांकडून धक्के मारून घालवून दिलें. पण न.भा.१६...७

त्यामुळे त्याची बोबडी वळली, डोळे पांदरे फटफटीत झाले आणि तो निश्चेष्टित होऊन पडला. त्याच्या बरोबरच्या ब्राह्मणांची देखील कांही कमी प्रमाणांत हीच स्थिति झाली. तोंडे वेढीवाकडीं करून ते गडबडा लोळू लागले. हा प्रकार पाछ्वन दृष्टमंगलिका घाबरून गेली. एका दरिद्री तपस्व्याच्या प्रभावाने आपल्या मुलाची व इतर ब्राह्मणांची ही स्थिति झाल्याचें जेव्हा तिला समजले, तेव्हा त्या तपस्व्याचा शोध करण्यासाठी ती निश्चाली. मातंग ऋषि एका ठिकाणी बसून भिक्षाटनांत मिळालेली पेज खात होता. दृष्टमंगलिकेने त्याला ओळखलें आणि आपल्या मुलाला क्षमा करण्याची विनंती केली. आपल्या उष्टया पेजेचा कांही भाग त्याने तिला दिला आणि सांगितलें की, ही पेज मुलाच्या आणि इतर ब्राह्मणांच्या तोंडांत घाल, म्हणजे ते बरे होतील. त्याप्रमाणे दृष्टमंगलिकेने केल्यावर ते सर्व ब्राह्मण पूर्वस्थितीवर आले. पण चांडाळाच्या उष्टयाने ब्राह्मण बरे झाल्याचें वर्तमान सर्व वाराणसींत पसरले. तेव्हा लोकांना लाजून ते मेज्ज (मेघ) राष्ट्रांत गेले. मांडव्य मात्र तेथेच राहिला.

मातंग ऋषि कांही काळाने प्रवास करीत मेज्ज राष्ट्रांन जाऊन पोचला. हें वर्तमान मांडव्याबरोबरच्या ब्राह्मणांना समजल्यावरोबर त्यांनी मेज्जराजाची अशी समजूत करून दिली की, हा नवीन आलेला भिकारी मायावी आहे आणि तो सर्व राष्ट्रांचा नाश करील. हें ऐकल्यावरोबर राजाने आपले शिपाई मातंगाच्या शोधासाठी पाठविले. त्यांनी त्याला एका भितीजवळ बसून भिक्षेत मिळालेले अन्न खात असतांना गाठले आणि तेथेच ठार केले. त्यामुळे देवता क्षोभल्या आणि त्यांनी तें राष्ट्र ओस पाडले.

मातंगाच्या हत्येमुळे मेज्ज राष्ट्र ओस पढल्याचा उल्लेख अनेक जातकांत सापडतो. या दंतकथेत कितपत तथ्य आहे हें सांगतां येत नाही. तथापि मातंग ऋषि चांडाळ होता व त्याची पूजा ब्राह्मण

आणि क्षत्रिय देखील करीत होते, हें वसलसुत्तांतील खालील गाथांवरून स्पष्ट होतें.

तदमिना पि जानाथ यथा मेदं निदस्सनं ॥
 चण्डालपुत्तो सोपाको मातंगो इति विस्तुतो ॥१॥
 सो यसं परमं पत्तो मातंगो यं सुदुल्लभं ।
 आगच्छुं तस्युपट्टानं खत्तिया ब्राह्मणा बहू ॥२॥
 देवयानं अभिरुद्ध विरजं सो महापथं ।
 कामरायं विराजेत्वा ब्रह्मलोकूपगो अहु ।
 न न जाति निवारेसि ब्रह्मलोकूपपत्तिया ॥३॥

(१) द्याला मी एक उदाहरण देतो. कुळ्याचें मांस खाणाऱ्या चांडालाचा एक पुत्र मातंग या नांवाने प्रसिद्ध होता.

(२) त्या मातंगाला अत्यंत श्रेष्ठ आणि दुर्लभ यश मिळाले. त्याच्या सेवेस पुष्कळ क्षत्रिय आणि ब्राह्मण हजर असत.

(३) विषयवासनेचा क्षय करणाऱ्या थोर मार्गाचा व देवयानाचा (समाधीचा) अवलंब करून तो ब्रह्मलोकाला गेला. ब्रह्मलोकीं उत्पन्न होण्यास त्याचा जन्म त्याला आड आला नाही.

शंबूकाची कथा काल्पनिक

शंबूक नांवाचा शूद्र अरण्यांत तपश्चर्या करीत होता. त्यामुळे एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. रामाला ही गोष्ट समजल्यावर त्याने अरण्यांत जाऊन शंबूकाचा शिररच्छेद केला आणि ब्राह्मणाच्या मुलाला जिवंत केले. ही कथा रामायणांत अत्यंत खुलवून वर्णिली आहे. कांही सौभ्य स्वरूप देऊन भवभूतीने हा प्रसंग उत्तरामचरितांत देखील दाखल केला आहे. पण असा प्रकार बुद्धाच्या पूर्वी किंत्रा बौद्धधर्म हिंदुस्थानांत असेपर्यंत घडून आल्याचा कोठेच

पुरावा सापडत नाही. राजाने असें वर्तन केले पाहिजे, एवढेच दाखविण्याचा ही कथा रचणाऱ्याचा हेतु असावा.

अमण

जंगलांत राहणाऱ्या या ऋषिमुनींना तापस किंवा परित्राजक म्हणत असत; ते तपश्चर्या कशी करीत याची विशेष माहिती सापडत नाही. याच तपस्वी लोकांच्या संघांमधून लोकवस्तीत फिरून लोकांना उपदेश करणारे निरनिराळे श्रमणसंघ निघाले. श्रमण हा शब्द श्रम् धातूपासून निघाला आहे. त्याचा अर्थ कष्ट करणारा असा होतो. आज जसें शारीरिक कष्ट करणाऱ्या मजुरांचें महत्त्व वाढत चालले आहे, तसें तें बुद्धसमकालीं श्रमणांचें वाढत चालले होतें. पण मजुरांमध्ये आणि यांच्यामध्ये फरक असा की, मजर समाजाला उपयोगी पडणाऱ्या वस्तु उत्पादन करण्यासाठी कष्ट करतात आणि हे श्रमण लोक समाजांत आध्यात्मिक जागृति पैदा करण्यासाठी कष्ट करीत. कदाचित् शरीराला तपश्चर्येच्या योगाने हे लोक श्रम देत असत, म्हणून यांना श्रमण ही संज्ञा लावण्यांत येत असावी. पण जंगलांत राहणारे ऋषिमुनि देखील तपश्चर्येने शरीर कष्टवीत असतक; तरी त्यांना श्रमण म्हणत नसत. तेहा लोकांच्या हितासाठी स्वतः श्रम करणारे म्हणूनच यांना श्रमण म्हणत, हें अधिक संभवनीय दिसतें.

ब्रेसष्ट श्रमणपंथ

बुद्धसमकालीं असे लहानमोठे ब्रेसष्ट श्रमणसंघ अस्तित्वांत होते. ‘यानि च तीणि यानि च सहि’ या वाक्यांत जी तीन आणि साठ मतें सांगितलीं आहेत त्यांत बौद्धमताचा देखील समावेश होतो की काय हें सांगतां येत नाही. तो होतो असें जर गृहीत धरलें, तर पालिवाच्चयांत अनेक ठिकाणीं सापडणाऱ्या बासष्ट मतांच्या (द्वासहि

दिट्ठिगतानि) उल्लेखाचा अर्थ बरोबर लागतो. म्हणजे बुद्धाच्या श्रमणपंथाचाहेर या वेळी आणखी बासष्ट श्रमणपंथ अस्तित्वांत होते असें ठरते. या बासष्ट श्रमणपंथांची मतें तपशीलवार दाखविण्याचा प्रयत्न दीघनिकायाच्या पहिल्या ब्रह्मजालसुत्तांत केला आहे. पण तो कृत्रिम दिसतो. ज्या वेळी हें सुत्त लिहिलें, त्या वेळी बासष्ट या संख्येशिवाय तपशीलवार माहिती अस्तित्वांत राहिली नव्हती. तेव्हा सुत्त रचणाऱ्याने बासष्ट ही संख्या भरून काढण्यासाठी नवीन तपशील रचून या सुत्तांत घातला. या जुन्या बासष्ट श्रमणपंथांची माहिती नष्ट होण्याचें कारण असें दिसतें की, त्यांपैकी प्रसिद्ध असे फारच थोडे श्रमणपंथ होते आणि लहानसहान संप्रदायांचा मोठ्या संप्रदायांत समावेश होत गेला. आजकालच्या बुवा, बैरागी वगैरे पंथांची नीट मोजणी केली, तर ते किती तरी भरतील. पण त्यांत नांव घेण्याजोगे कबीर, दादू, उदासी वगैरे हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच शिल्लक राहतील.

तपश्चर्येचे प्रकार

बुद्धाच्या वेळी सर्वात मोठे श्रमणसंघ सहाच होते आणि त्यांत देखील निर्ग्रंथ श्रमणांच्या संप्रदायाचा नंबर पहिला लागतो. या पंथाचा ऐतिहासिक संस्थापक पार्श्व मुनि होय. त्याचें परिनिर्वाण बुद्धाच्या जन्मापूर्वी १९३ व्या वर्षी झाले, असें अनुमान करतां येते. त्यापूर्वी चाळीस पन्नास वर्षे तरी पार्श्व तीर्थकर आपल्या धर्माचा उपदेश करीत असावा. याच्या आणि इतर श्रमणसंघनायकांच्या मतांचा विचार पुढे करण्यांत येईल. सध्या या लोकांच्या तपश्चर्येचे प्रकार कोणते होते हें निर्दिष्ट करणें इष्ट वाटतें. कां की, त्यामुळे तपसांच्या तपश्चर्येचा देखील अल्पस्वल्प बोध होऊं शकेल. श्रमणांच्या तपश्चर्येचे प्रकार अनेक सुत्तांत सापडतात. पण त्यांपैकी मजिञ्चम-

निकायांतील महासीहनाद सुत्तांत आलेले तपश्चर्येच्चे वर्णन विशेष महत्त्वाचें वाटल्याकारणाने त्याचा गोषवारा येथे देत आहें.

बुद्ध भगवान सारिपुत्ताला म्हणतो, “ हे सारिपुत्ता, मी चार तन्हेचें तप आचरले होतें, हें मला आठवतें. मी तपस्वी झालों, रुक्ष झालों, जुगुप्सी झालों आणि प्रविवित झालों.

तपस्विता

“ हे सारिपुत्त, माझी तपस्विता कशी होती, ती सांगतों.

(नि) मी नागवा राहत असें. लौकिक आचार पाळीत नसें. हातावर भिक्षा घेऊन खात असें. ‘भदन्त, इकडे या’ असें कोणी म्हटले तर तें ऐकत नसें. ‘भदन्त, उभा रहा’ असें कोणी ग्हटले तर तें ऐकत नसें. बसल्या टिकाणीं आणून दिलेल्या अन्नाचा, मला उद्देशून तयार केलेल्या अन्नाचा आणि निमंत्रणाचा मी स्वीकार करीत नसें. ज्यांत अन्न शिजविलें, त्याच भांडथांतून अन्न आणून दिलें तर तें घेत नसें. उखळांतून खाण्याचा पदार्थ आणून दिला तर तो घेत नसें. उंबरठयाच्या आणि दांडवयाच्या पलीकडे राहून दिलेली भिक्षा घेत नसें. दोघें जेवीत असतांना एकाने उठून दिलेली भिक्षा घेत नसें. गर्भिणी, मुलाला पाजणारी, किंवा पुरुषाशीं एकांतांत असणारी, अशा स्त्रियांकडून भिक्षा घेत नसें. मेळ्यांत आणि जर्वेत तयार केलेल्या अन्नाची भिक्षा घेत नसें. जेथे कुत्रा उभा असेल, किंवा माश्यांची गर्दी आणि गोंगाट असेल तेथे भिक्षा घेत नसें. मत्स्य, मांस, सुरा, वगैरे पदार्थ घेत नसें.* एकाच घरांत भिक्षा घेऊन एकाच घासावर मी राहत असें. किंवा दोन घरांत भिक्षा घेऊन दोन

* जैन साधु मत्स्य आणि मांस घेत असत; पण सुरा घेत असल्याचा दाखला सापडत नाही. मांसाहाराची चर्चा अकराव्या प्रकरणांत केली आहे.

घासांवर, याप्रमाणे सात दिवस वाढवीत जाऊन सात घरी भिक्षा घेऊन सात घास खाऊन राहत असें. पठाभरच अन घेत असें. याप्रमाणे सात दिवस वाढवीत जाऊन सात पले अन घेऊन त्यावर निर्वाह करीत असें. एका दिवसाआड जेवीत असें. दोन दिवसांआड जेवीत असें. याप्रमाणे उपासांची मर्यादा वाढवीत जाऊन, सात दिवसांआड किंवा पंधरवडयांतर्न एक दिवस जेवीत असें.

(इ) “शाक, श्यामाक, नोवार, चांभाराने फेकलेले चामड्याचे नुकडे, शेवाळ, कोडा, करपलेले अन, पेंड, गवत किंवा गाईचे शेण खाऊन राहत असें. किंवा अगण्यांत महजामहजी मिळालेल्या फलमुळांवर निर्वाह करीत असें. मी सणाची वस्त्रे धारण करीत असें. मिश्र वस्त्रे धारण करीत असें. प्रेतांवर टाकलेची वस्त्रे धारण करीत असें. रस्यातील चिंध्यांची वस्त्रे बनवून ती धारण करीत असें. बन्कले धारण करीत असें अजिनमृगचर्म धारण करीत असें. कुशांचे बनविलेले चीवर धारण करीत असें. वाकाचे चीवर धारण करीत असें. मनुष्यांच्या केसांची कांबळ किंवा घोड्यांच्या केसांची कांबळ, अथवा वुबडांच्या पिसांचे बनविलेले चीवर धारण करीत असें.

(नि) “मी दार्दीमिश्रा आणि केम उपटून काढीत असें. उभा राहून तपस्या करीत असें. उकिडव्याने बमून तपस्या करीत असें.

(इ) “मी कटकांच्या शय्येवर निजत असें. दिवसांतर्न तीनदा स्नान करीत असें. अशा प्रकारे अनेक परीनी देहदंडन करीत होतो. ही माझी तपस्तिता.”

रुक्षता

“हे सारिपुत, माझी रुक्षता कशी होती हें सांगतोः—

(नि) अनेक वर्षांच्या धुळीने माझ्या अंगावर मळाचा थर चढल होता. जसा एखादा तिंदुक वृक्षाचा सोट अनेक वर्षांच्या धुळीने माखला जातो, तसा माझा देह झाला होता. पण मला असें वाटत नव्हते

की, हा धुळीचा पापुद्रा मी स्वतः किंवा दुसऱ्या कोणी तरी हाताने ज्ञाडावा. अशी माझी रुक्षता होती.”

जुगुप्सा

“आता माझी जुगुप्सा कशी होती हें सांगतोः—(नि) मी मोठ्या काळजीपूर्वक जात येत असें. पाण्याच्या थेबावर देखील माझी तीव्र दया होती. अशा विषम अवस्थेत सापडलेल्या सूक्ष्म प्राण्याचा माझ्या हातून नाश होऊ नये, याबद्दल मी अत्यंत काळजी घेत असें. अशी माझी जुगुप्सा होती.” (जुगुप्सा घणजे हिंसेचा कंटाळा.)

प्रविविक्तता

“हे सारिपुत्त, आता माझी प्रविविक्तता कशी होती हें सांगतोः—(इ) मी एखाद्या अरण्यांत राहत असतां कोणा तरी गुराख्याला, गवत कापणाच्याला, लाकडूनेणाच्याला किंवा जंगलाची देखरेख ठेवणाच्या माणसाला पाहून गहन जंगलांतून, खोलगट किंवा सपाट प्रदेशांतून एकसारखा पळत सुटें. हेतु हा की, त्यांनी मला पाहूं नये आणि मी त्यांना पाहूं नये. जसा एखादा अरण्यमृग मनुष्यांना पाहून पळत सुटतो, तसा मी पळत सुटत असें. अशी माझी प्रविविक्तता होती.”

विकट भोजन

(इ) “जेथे गाई बांधण्याची जागा असे व जेथून नुकत्याच गाई चरावयास गेलेल्या असत, तेथे हातापायावर चालत जाऊन मी वासरांचे शेण खात असें. जोंपर्यंत माझें मलमूत्र कायम असे, तोंपर्यंत त्यावरच मी निर्वाह करीत होतों. असें माझें महाविकट भोजन होतें.”

उपेक्षा

(नि) “मी एखाद्या भयानक अरण्यांत राहत असें. जो कोणी अवीतरागी त्या अरण्यांत प्रवेश करी, त्याच्या अंगावर काटा उभा

राहावयाचा, इतके तें भयंकर होतें. हिवाळ्यांत भयंकर हिमपात होत असतां मी मोकळ्या जागी राहत होतों, आणि दिवसा जंगलांत शिरत होतों. उन्हाळ्याच्या शेवटल्या महिन्यांत दिवसा मोकळ्या जागी राहत असें, आणि रात्री जंगलांत शिरत असें. मी स्मशानांत माणसांची हाडे उशाला घेऊन निजत असें. गावढळ लोक येऊन माझ्यावर थुक्त, लघवी करीत, धूल फेकीत अथवा माझ्या कानांत काढ्या शालीत. तथापि त्यांच्याविषयीं माझ्या मनांत कधीही पापबुद्धि उत्पन्न झाली नाही.

आहारवत

(इ) “आहाराने आत्मशुद्धि होते, अशी कित्येक श्रमणांची आणि ब्राह्मणांची दृष्टि आहे. ते केवळ बोरे खाऊन राहतात, बोरांचे चूर्ण खातात, बोरांचा काढा पितात, किंवा दुसरा कोणताही पदार्थ बोरांचाच कस्तूर खातात. मी एकच बोर खाऊन राहत असल्याची मला आठवण आहे. हे सारिपुत्ता, तू असें समजून नकोस की, त्या काळी बोरे फार मोठी होती. आजला जशी बोरे आहेत, तशी तीं त्या काळीही असत. याप्रमाणे एकच बोर खाऊन राहिल्यामुळे माझे शरीर अत्यंत कृश होत असे. आसीतक वन्लोच्या किंवा कालवन्लीच्या गाठीप्रमाणे माझे सांधे स्पष्ट दिसत असत. माझा कटिवंध उंटाच्या पावळासारखा दिसे. सुताच्या चात्यांच्या माळेप्रमाणे माझा पाठीचा कणा दिसे. मोडक्या घराचे वासे जसे खालीवर होतात, तशा माझ्या बरगड्या झाल्या. खोल विहिरीत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझी बुबुळे खोल गेली. कच्चा कडू भोपळा कापून उन्हांत टाकला असतां जसा कोमेजून जातो, तशी माझ्या डोक्याची चामडी कोमेजून गेली. मी पोटावरून हात फिरवण्यास जाई, तों पाठीचा कणाच माझ्या हातीं लागे. त्यावर हात फिरवीं, तेव्हा पोटाची न.भा. १६...८

चामडी हाताला लागे. येणेप्रमाणे माझा पाठीचा कणा आणि पोटाची चामडी हीं एक ज्ञाली होतीं. शौचाळा किंवा लघवीला बसण्याचा प्रयत्न केला, तर मी तेथेच पडत असें. अंगावरून हात फिरवला तर माझे दुर्बेळ ज्ञालेले लोम खाली पडत. त्या उपोषणाच्या योगाने माझी स्थिति तशी ज्ञाली.

“कित्येक श्रमण आणि ब्राह्मण मूळ खाऊन राहतात, तील खाऊन राहतात किंवा तांदूळ खाऊन राहतात. या पदार्थानी आत्मशुद्धि होते अशी त्यांची समजूत आहे. हे सारिपुत्ता, मी एकच तीळ, एकच तांदूळ किंवा एकच मूळ खाऊन राहत होतों. त्या वेळी हे दाणे फार मोठे होते असें समजून नकोस. आजकालच्या सारखेच हे दाणे होते. या उपोषणाने माझी स्थिति तशीच (वर वर्णिल्याप्रमाणे) होत असे.”

बुद्धघोषाचार्यांचे म्हणणे की, भगवंताने ही तपश्चर्या एका पूर्वजन्मीं केली. त्या काळीं बोरे वैगेरे पदार्थ आताच्या सारखेच होत असत, या मजकुरावरून बुद्धघोषाचार्यांचे म्हणणे सयुक्तिक आहे असें दिसून येते. बुद्धसमकाळीं चालू असलेल्या भिन्न भिन्न तपश्चर्यांचे निरर्थकत्व दाखवून देण्यासाठी सुत्ताच्या कर्त्याने वरील मजकूर भगवंताच्या तोंडीं घातला आहे हें सांगणे नलगे.

टिपेंत दिलेल्या फरकाशिवाय (नि) सदराखाली आलेली तपश्चर्या निर्ग्रथ (जैन साधु) करीत असत. आजलाही केस उपट-ण्याची, उपासतापास करण्याची वैगेरे प्रथा त्यांच्यांत चालू आहे.

(इ) सदराखाली आलेली तपश्चर्या इतर पंथांचे श्रमण आणि ब्राह्मण करीत असत. त्यांतील बहुतेक प्रकार बुवा, वैरागी वैगेरे लोकांत अद्यापि चालू आहेत.

मलमूत्र खाण्याची चाल

स्वतःचे मलमूत्र खाण्याची चाल अद्यापिही अघोरीसारख्या पंथांत चालू असल्याचे दिसून येते. काशीत तेलंगस्वामी म्हणून एक

प्रसिद्ध संन्यासी होऊन गेले. ते नागवे राहत. त्यांच्यासारखे नागवे फिरणारे दुसरेही पुष्कळ परमहंस काशीला होते. त्या वेळी गोडविन् नांवाचा (याला काशीचे लोक गोविंद साहेब म्हणत) मोठा लोकप्रिय कलेक्टर होता. हिंदू लोकांच्या चालीरीतांची त्याने सहानुभूतिपूर्वक माहिती करून घेतली; आणि या नंग्या बुवांनी लंगोटी लावून फिरावे म्हणून खालील युक्ति योजिली.

रस्यांत फिरणारा नंगा बुवा भेटल्याबरोबर पोलीस त्याला माहेवाकडे घेऊन जात. आणि साहेब त्याला विचारी, “तं परमहंस आहेस का ?” त्याने होय म्हणून सांगितल्याबरोबर त्याला तो आपले अन्न खाण्यास सांगत असे. अर्थातच तें नंग्या बुवाला पसंत पडत नसे. तेव्हा गोविंद साहेब म्हणे, “परमहंस कसलाच भेद ठेवीत नसतो, असें शास्त्रांत सांगितले आहे; आणि तुमच्या मनांत तर भेदभाव आहे; तेव्हा तुम्ही नग्न हिंडतां कामा नये.” येणेप्रमाणे पुष्कळशा नंग्या बुवांना त्याने लंगोटी लावण्यास भाग पाडले.

असाच प्रसंग एकदा तेलंगस्वामीवर आला. पोलीस स्वामीला घेऊन कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर गेल्याचे वर्तमान समजतांच स्थांचे शिष्य व चाहाते मोठमोठे पंडित व इतर वजनदार लोक साहेबांच्या बंगल्यावर गेले. साहेबाने सर्वांस वसवून घेऊन तेलंगस्वामीला प्रश्न केला, “तुम्ही परमहंस आहांत काय ?” स्वामीकडून ‘होय’ असें उत्तर मिळाल्यावर साहेबाने दुसरा प्रश्न केला, “माझ्याकडचे अन्न खाल काय ?” त्यावर स्वामी म्हणाले, “तुम्ही माझें अन्न खाल काय ?” “मी जरी परमहंस नाही, तरी कोणाचेही अन्न खातो,” साहेबाने उत्तर केले.

स्वामीनी तेथल्या तेये आपल्या हातावर शौचविधि केला व तो हात पुढे करून स्वामी गोविंदसाहेबाला म्हणाले, “हें ध्या माझें अन्न. हें तुम्ही खाऊन दाखवा.” साहेब अत्यंत कंटाळ्ला आणि

संतापून म्हणाला, “हें काय माणसाने खाण्याजोर्गे अन्न आहे ? ” तेव्हा स्वामींनी तें पार खालें आणि हात चाढून साफसूफ केला ! साहेबाने स्वामीला सोडून दिलें, इतकेंच नव्हे, पण पुन्हा त्याची चौकशी देखील केली नाही !

मी १९०२ साली काशीला असतांना ही गोष्ट काशीन्या पंडितांनी मोठ्या आदराने सांगितलेली ऐकली आहे. आणि त्यापूर्वी ती तशाच आदरबुद्धीने ‘काशीयात्रा’ या पुस्तकांत लिहिलेली मी वाचली.

आधुनिक तपस्या

हेच तेलंगस्वामी भर थंडीच्या दिवसांत केवळ डोके वर ठेवून गंगेत बसत; आणि भर उन्हाळ्यांत ज्या ठिकाणीं चालल्याने पायाला फोड येई, त्या गंगेच्या वाळवंटांत बसत.

लोखंडाच्या काट्यांची खाट बनवून त्याच्यावर निजणारे बैरागी पुष्कळांनी पाहिले असतील. १९०२ साली असा एक बैरागी काशींत बिंदुमाधवाच्या मंदिराजवळ राहत होता. लाकडाची लंगोटी घालून फिरणारे बुवाबैरागीही माझ्या पाहण्यांत आले आहेत.

अमणांचा तपश्चर्येविषयी आदर

वर दिलेल्या तपश्चर्येच्या प्रकारांपैकी शाक, शामाक व अरण्यांतील सहज मिळालेली फळेमुळे खाऊन राहणे, हा प्रकार अरण्यांत राहणारे ऋषिमुनि आचरीत असत. ते वळक्ळें नेसत आणि बहुतेक अग्निहोत्रही ठेवीत. परंतु हे जे नवीन श्रमणसंप्रदाय निघाले त्यांनी अग्निहोत्राला फाटा दिला आणि अरण्यांत राहणाऱ्या ऋषिमुनीच्या बव्याच तपश्चर्या घेऊन त्यांत चामड्याचे तुकडे वैरे खाण्याच्या तपश्चर्यांची भर घातली.

बुद्धाच्या वेळी निर्ग्रीथांचा (जैनांचा) संप्रदाय जोमांत होता हें वर सांगितलेंच आहे. त्याशिवाय पूरणकाश्यप, मक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कात्यायन आणि संजय बेलद्वपुत या पांच श्रमणनायकांचे श्रमणसंप्रदाय फार प्रसिद्ध होते. या लोकांच्या तत्त्वज्ञानाचा विचार संक्षेपाने सातव्या प्रकरणांत केला आहे. त्यावरून असे दिसून येईल की, तत्त्वाविषयीं त्यांचा फार मोठा मतभेद होता; तथापि दोन गोष्टीन त्यांची एकवाक्यता होती—

(१) या सर्वांना यज्ञयाग पसंत नव्हते, आणि

(२) तपश्चर्येविषयीं थोड्याबहुत प्रमाणांत त्यांचा आदर होता.

श्रमणांचे प्रचारकार्य

या आणि इतर श्रमणांचे वजन लोकांवर फार होतें, हें वर सांगितलेंच आहे. हे श्रमण पूर्वेला चंपा (भागलपूर), पश्चिमेला कुरुंचा देश, उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला विंध्य, यांच्या मधल्या प्रदेशांत पावसाळ्याचे चार महिने खेरीज करून बाकी आठ महिने सारखे फिरत आणि आपापल्या मतांचा लोकांना उपदेश करीत. त्यामुळे लोकांत यज्ञयागाविषयीं अनादर आणि तपश्चर्येबद्दल आदर उत्पन्न झाला.

यज्ञयागांची व्याप्ति

परंतु राजे लोकांना युद्धांत जय मिळावा म्हणून यज्ञयाग करणें आवश्यक वाटत होतें. यज्ञयाग चालू ठेवण्यासाठी कोसलांच्या पसेनदि राजाने उक्कटा नांवाचा गाव पोक्खरसाति (पौऱ्यरसादि) आणि सालवतिका गाव लेहिच्च (लौहित्य) ब्राह्मणाला, त्याचप्रमाणे मगध देशांत बिंबिसार राजाने चंपा सोणदंड ब्राह्मणाला व खाणुमत गाव कूटदन्त ब्राह्मणाला इनाम दिल्याचा दाखला दीघनिकायांत सापडतो. याशिवाय खुइ पसेनदि राजा यज्ञयाग करीत होता असे

कोसलसंयुत्तांतील नवव्या सुत्तावरून दिसून येते. पण या यज्ञयागांची व्याप्ति कोसलाचा पसेनदि आणि मगधाचा विंबिसार यांच्या राज्यांपुरतीच होती. कारण मोठमोठाले यज्ञयाग करणे राजांना आणि इनामदार ब्राह्मणांनाच काय तें शक्य होते.

असले अवाढव्य यज्ञयाग करणे सामान्य जनतेच्या शक्ती-पलीकडचे असल्यामुळे यज्ञयागांच्या लघु आवृत्त्या निश्चल्या होत्या. अमुक तऱ्हेच्या लाकडाच्या अमुक तऱ्हेच्या दर्वीने, तुसाचा, कोङ्डथाचा, अमुक तऱ्हेच्या तांदलांचा, अमुक प्रकारच्या तुपाचा, अमुक प्रकारच्या तेलाचा, अमुक प्राण्यांच्या रक्ताचा होम केळा असतां अमुकतमुक कार्यसिद्धि होते, असे सांगून ब्राह्मणलोक सामान्य जनतेला हे होम करावयास लावीत व कांही श्रमण देखील यांत भाग घेत असत, असे दीघनिकायांतील मजकुरावरून दिसून येते.* कार्यसिद्धीसाठी हे लोक होम करीत असले, तरी त्यांची गणना धार्मिक विधींत करीत नसत असे वाटते. कारण, ते होम करणाऱ्या ब्राह्मणांना आणि श्रमणांना लोक फारसे मानीत नसत.

देवतांची पूजा

आजकाल हिंदू लोक जसे देवदेवता, यक्ष, पिशाच इत्यादि-कांना मानतात व त्यांची समजूत करण्यासाठी बळिदान देतात, तसेच बुद्धसमकालचे हिंदू लोक देवतांना मानीत व बळिकर्म करीत. विशेष एवढाच्र होता की, सध्याच्या वृत्याच दैवतांना पुजारी लागतात आणि ते बहुधा ब्राह्मण असतात. याशिवाय सध्याची दैवते जरी बुद्धसमकालच्या दैवतांप्रमाणेंच काल्पनिक असली, तरी त्यांपैकी बहुतेकांची पुराणे होऊन बसली आहेत. हा प्रकार बुद्धसमकाली नव्हता. वडासारख्या झाडावर, एखाद्या डोंगरावर

* दीघनिकाय-ब्रह्मजाल, सामाज्ञफल वर्गे सुत्ते पहा.

किंवा वनांत महानुभाव देवता राहतात आणि त्यांना नवस केले असतां त्या पावतात, अशी लोकांची समजूत होती; आणि बकरे, कोंबडी वगैरे प्राण्यांचा बळी देऊन ते आपला नवम फेडीत असत. पलास जातकाच्या (नं. ३०७) कथेवरून असें दिसतें की, देवतांची पूजा ब्राह्मण देखील करीत असत, पण त्यांनी त्या देवतांचा पुजागी-पणा स्वतःची वृत्ति गृहणून बळकावल्याचा पुरावा कोठेच सापडत नाही. जसे आज दगडोबा गृहसोबाला किंवा जाखाई जोखाईला पुजारी ब्राह्मण नाहीन, तसे त्या वेळीं सर्वच देवतांना नव्हते. लोक नवस करीत आणि मध्यस्थीशिवाय आपल्या हातानेच बलिदान देत. सुजातेने वटवृक्षवासी देवतेला दुधाच्या खिरीचा नवस केला आणि शेवटीं त्या झाडाखाली बसलेल्या गोतम बोधिसत्त्वालाच तिनेती खीर दिली, ही कथा बौद्धवाच्यांत प्रसिद्ध आहे आणि बौद्ध वित्रकलेवर तिचा उत्तम परिणाम झाल्याचें दिसून येतें. तात्पर्य, या देवदेवतांच्या पूजेत पुजारी ब्राह्मणांची आवश्यकता नव्हती.

धर्मणांचा उत्कर्ष

या देवतांच्या मागे पुराणें आणि पुजारी नसल्यामुळे त्यांना आजकालचे धार्मिक स्वरूप आलें नव्हतें. सर्व दर्जाचे लोक आपल्यावरची आपत्ति टाळण्यासाठी, किंवा आपण केलेल्या नवसाला देवता पावली मृणून, तिला बलिदान देत. पण हें कृत्य धार्मिक समजत नसत. ब्राह्मणांच्या यज्ञयागांना वेदांची आणि वैदिक वाच्याची पुष्टि मिळाल्यामुळे त्यांची गणना धार्मिक कृत्यांन होत होती. पण हे यज्ञयाग फारच खर्चाचे असल्यामुळे, सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यांत शेंकडो गाईबैल मारण्यांत येत. शेतीला उपयोगी पडणारीं हीं जनावरे राजे आणि इतर प्रतिष्ठित लोकांना जबरदस्तीने हिरावून घ्यावी लागल्यामुळे सामान्य जनतेला हे

यज्ञयाग अत्यंत अप्रिय होत चालले होते. याच्या उलट श्रमणांना सामान्य लोक आदरातिथ्याने वागवीत, चातुर्मासांत झोपड्या वैरे बांधून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करीत आणि त्यांचा उपदेश ऐकण्याला तत्पर असत. म्हणजे श्रमणसंघांची एकसारखी भरभराट होत चालली होती.

उपनिषत्कालीन ऋषि

सांप्रत अशी एक समजूत प्रचलित आहे की, वेदांपासून उपनिषदें आणि त्यांच्यापासून बोद्ध, जैन वैरे धर्म निवाल्यामुळे ते देखील वैदिक धर्मच आहेत. बोद्धांची आणि जैनांची परंपरा वेद किंवा उपनिषदें यांपासून निघाली नसून ती वेदकालापूर्वी मध्यहिंदु-स्थानांत अस्तित्वांत असलेल्या क्रृषिमुर्नीच्या परंपरेपासून निघाली, हें वरील विवेचनावरून स्पष्ट होईल असा भरवसा वाटनो. तथापि उपनिषदांत वर्णिलेल्या ब्राह्मणांची बुद्धसमकालीं कशी स्थिति होती, याचा थोडक्यांत विचार करणे अप्रस्तुत होणार नाही.

आरण्यके आणि उपनिषदें बुद्धकालानंतर बन्याच वर्षांनी रचण्यांत आली हें मी ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ या पुस्तकांत दाखवून दिलें आहे. (पृ० ४८-५० पहा.) परंतु बुद्धसमकालीं उपनिषदांत वर्णिलेल्या ब्राह्मणांसारखे कांही ब्राह्मण आणि क्षत्रिय होते, असें समजप्यास मुळीच हरकत नाही. पण त्यांपैकी बहुतेक होम-हवनाचा धर्म सोडून शुद्ध श्रमण होत असत, असें जातकांतील पुष्कळशा गोष्टीवरून डिसून येते. उदाहरणार्थ, नंगुटजातकाचा (नं. १४४) गोषवारा येथे देतो.

बाराणसीत ब्रह्मदत्त राज्य करीत असतां बोधिसत्त्व औदीच्य ब्राह्मणकुलांत जन्मला. त्याच्या जन्मदिवशी आईबापांनी जाताग्नि ठेवला. आणि तो सोळा वर्षांचा ज्ञाल्यावर त्यांनी त्याला म्हटले,

“बाबारे, तुझ्या जन्मदिवशी हा अग्नि स्थापित केला आहे. जर तुला गृहस्थ होऊन राहावयाचें असेल, तर तीन वेदांचें अध्ययन कर; पण जर ब्रह्मलोकपरायण होण्याची इच्छा असेल, तर हा अग्नि घेऊन अरण्यांत जा आणि त्याच्या सेवेने ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मलोकपरायण हो.””

बोधिसत्त्वाला गृहस्थाश्रम नको होता. आपला जाताग्नि घेऊन तो अरण्यांत गेला आणि तेथे आश्रम बांधून त्या अग्नीची सेवा करीत राहिला. एके दिवशीं बोधिसत्त्वाला एका शेतकऱ्याने दक्षिणेदाखल एक बैल दिला. त्याचा बळी देऊन अग्निभगवंताची पूजा करण्याचा बोधिसत्त्वाचा विचार होता. पण आश्रमांत मीठ शिल्लक नव्हते. तें आणण्यासाठी तो गावांत गेला असतां, इकडे कांही गुंड लोकांनी त्या बैलाला मारून अग्निहोत्रावर आपणाला पाहिजे तेवढे त्याचें मांस शिजवून खाल्ले व बाकीचे वरोबर नेले.

ब्राह्मण मीठ घेऊन परत आला आणि पाहतो, तों बैलाचें कातडे, शेपूट आणि हाडे तेवढीं शिल्लक होतीं. तो स्वतःशीच म्हणाला, “हा अग्निभगवान् याच्या बळीचेंच रक्षण करू शकत नाही; मग माझें रक्षण कसें करील?” असें म्हणन त्याने आपले अग्निहोत्र पाण्यांत फेकून दिले आणि ऋषिप्रवर्ज्या घेतली.

बुद्धाचा उपदेश ऐकून उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप आणि गयाकाश्यप या तिंदां ब्राह्मणबंधूंनी आपलीं अग्निहोत्रे नदीत फेकून दिल्याची कथा बौद्धवाद्यांत प्रसिद्ध आहे.

उपनिषद्वाषि

कांही ब्राह्मणांना अशा रीतीने उघडपणे श्रमणधर्म स्त्रीकार-प्याचें धाडस नव्हते. ते वैदिक यज्ञयाग आणि श्रमणांचें तत्त्वज्ञान यांच्या दरम्यान हेलकावे खात असत; अश्वमेघावर वैगैरे रूपके न.भा.१६...९

रचून त्यांतूनच आत्मतत्व काढण्याचा प्रयत्न करीत. उदाहरणार्थ, बृहदारण्यकोपनिषदाच्या पहिल्या अध्यायांतील दुसऱ्या ब्राह्मणाच्या आरंभी आलेली कथा पहा. तेथे श्रुषि म्हणतो, “या जगांत उत्तरी-च्या पूर्वी कांही एक नव्हतें. मृत्युने हें सर्व ज्ञाकळें होतें, तें कां तर खाण्याच्या इच्छेने. कारण, खाण्याच्या इच्छेलाच मृत्यु म्हणतात. त्याला आत्मवान् व्हावें असें वाटलें....मोठ्या यज्ञाने मी पुनरपि यजन करावें अशी तो मृत्यु कामना करता ज्ञाला. अशी कामना करून तो श्रांत ज्ञाला; तप करूं लागला. त्या श्रांत व तपाने तप्न ज्ञालेल्या मृत्यूपासून यश व वीर्य उत्पन्न ज्ञालें. प्राण हें यश आणि हेंच वीर्य आहे. याप्रमाणे ते प्राण शरीर सोडून निघून गेले असतां तें प्रजापतीचें शरीर फुगलें. तथापि त्याचें मन त्या शरीरांत होतें. माझे हें शरीर मेध्य (यज्ञिय) व्हावें व त्यायोगे मी आत्मवान् (आश्मन्ती) व्हावें, अशी तो कामना करता ज्ञाला. ज्याअर्थी तें शरीर माझ्या वियोगाने यश आणि वीर्य यांनो विरहित होत चाललें, फुगलें, त्याअर्थी तो अश्व (फुगलेला) ज्ञाला. आणि ज्याअर्थी तें मेध्य ज्ञालें त्याअर्थी तेंच अश्वमेधाचें अश्वमेधत्व आहे. जो या अश्वाला याप्रमाणे जाणतो तोच अश्वमेधाला जाणतो.”

यांत अश्वमेधाच्या मिषाने तपश्चर्याप्रधान अहिंसार्धमं सांग-
याचा प्रयत्न दिसतो. खाण्याची इच्छा हाच मृत्यु. तो आत्मवान्
ज्ञाला म्हणजे त्याला व्यक्तित्व आलें आणि क्रमशः त्याला यज्ञाची
इच्छा उद्भवली. त्या इच्छेपासून यश आणि वीर्य हे दोन गुण निघाले,
ते खरे प्राण होत. ते जर निघून गेले, तर शरीर मरून फुगल्यासारावें
(अश्वयित) समजावें. आणि तें जाळून टाकण्याला योग्य आहे. हें
तत्त्व जो जाणतो तोच अश्वमेध जाणतो.

छांदोग्य उपनिषदांत प्रवाहण जैवलि अरुणाच्या पुत्राला
म्हणतो, “हे गौतमा, द्युलोक हाच अग्नि आहे. त्याची आदित्य

हीच समिधा, किरण हा धूम, दिवस ही ज्वाला, चन्द्रमा हे निखारे, आणि नक्षत्रे किटांवे (विस्फुलिंग) आहेत.” (छां. उ. ९१४)

यावरून असें दिसून येईल की, या ब्राह्मण ऋषींच्या मनावर श्रमण मस्कृतीचा पूर्ण पगडा बसला होता; पण व्यवहारांत तीं तत्त्वे उघड उघड प्रतिपादणे त्यांना इष्ट वाटत नव्हते; आणि म्हणूनच अशीं रूपकात्मक भाषेचा ते प्रयोग करीत.

उपनिषद्वधि देखील जातिभेद मानीत नव्हते

पूर्वीचे ऋषिमुनि, श्रमण आणि उपनिषद्वधि यांच्यामध्ये एका बाबतीत एकवाक्यता होती. ही बाब घटली म्हणजे जातिभेदाची होय. मातंग ऋषीची गोष्ट वर आलीच आहे. तिजवरून ऋषिमुनींत जातिभेद नव्हता हें स्पष्ट होते. श्रमणसंघांत तर जातिभेदाला मुळीच थारा नव्हता आणि उपनिषद्वधि देखील जातीला फारसें महत्त्व देत नसत हें खालील गोष्टीवरून दिसून येईल.

सत्यकाम आपली आई जबाला हिला म्हणाला, “आई, मी ब्रह्मचर्याचे आचरण करूळ इच्छितो. (ब्रह्मज्ञान मिळवण्याची इच्छा करतो.) माझे गोत्र कोणते हें सांग.” ती त्याला म्हणाली, “बाळ, हें मला माहीत नाही. तरुणपणीं मी पुष्कळांपाशी राहिले (बहवं चरन्ती) आणि तूं जन्मलास. तेब्हा तुझे गोत्र मी जाणत नाही. माझे नांव जबाला आणि तुझे नांव सत्यकाम आहे. म्हणून तूं सत्यकाम जाबाल आहेस असें सांग.”

तो (सत्यकाम) हारिद्रुमत गौतमाला म्हणाला, “आपणापाशी ब्रह्मज्ञान शिकण्याच्या उद्देशाने मी आलों आहें.”

गौतम म्हणाला, “तुझे गोत्र कोणते ? ”

सत्यकाम म्हणाला, “ते मला माहीत नाही. आईला मी विचारले. पण ती मला म्हणाली की, तारुण्यांत पुष्कळ पुरुषांशीं संबंध

आल्यामुळे आपणाला गोत्र माहीत नाही. तेव्हा तूं सत्यकाम जावाल आहेस असें मांग.”

त्याला गौतम म्हणाला, “तूं सत्यापासून च्युत झाला नाहीम. अब्राह्मणाला हें शक्य नव्हे. म्हणून समिधा घेऊन ये. तुझे उपनयन करतो.” असें म्हणून या ऋगीने त्याचे उपनयन केले. (द्यां. उ.४।४).

गुप्तांच्या कारकीर्दीपासून जातिभेद बळावला ५

उपनिषद्विंशी जरी जातिभेद पाळीत असत, तरी जातीपेक्षा सत्याला ते विशेष मान देत हें सत्यकामाच्या गोष्टीवरूप सिद्ध होते. परंतु त्याचे उपनिषदांचा समन्वय करूं पाहणारे बादरायण व्याम आणि भाष्यकार शंकराचार्य जातिभेदाचें किती स्तोम माजवतात पहा:—

श्रवणाध्ययनार्थप्रतिषेधात्मृतेश्च । अ० १।३।३८

इतश्च न शूद्रस्याधिकारः । यदस्य स्मृतेः श्रवणाध्ययनार्थप्रतिषेधो भवति । वेदश्रवणप्रतिषेधो वेदाध्ययनप्रतिषेधस्तदर्थज्ञानानुष्ठानयोश्चप्रतिषेधः शूद्रस्य स्मर्यते । श्रवणप्रतिषेधस्तावत् ‘अथास्य वेदमुपशृण्वतस्त्रपुजतुभ्यां श्रोत्रप्रपूरणम्’ इति । ‘पद्युह वा एतत् शमशानं यच्छूद्रस्तस्माच्छूद्रसमीपे नाध्येतव्यम्’ इति च । अत एवाध्ययनप्रतिषेधः । यस्य हि समीपेऽपि नाध्येतव्यं भवति, स कथमश्रुतमधीयीत । भवति च वेदोच्चारणे जिह्वाच्छेदो धारणे शरीरभेद इति । अत एव चार्यादर्थज्ञानानुष्ठानयोः प्रतिषेधो भवति ‘न शूद्राय मर्ति दद्यात्’ इति । (ब्रह्मसूत्रांकरभाष्य अ० १।३।३८.)

“आणि म्हणूनच शूद्राला (ब्रह्मज्ञानाचा) अधिकार नाही. कारण, स्मृतीने त्याला वेद ऐकण्याचा व अध्ययन करण्याचा प्रतिषेध केला आहे. वेदश्रवणाचा प्रतिषेध, वेदाध्ययनाचा प्रतिषेध आणि त्याचें अर्थज्ञान व अनुष्ठान यांचा प्रतिषेध स्मृतीने शूद्राला केला आहे. श्रवणप्रतिषेध असा, ‘त्याने वेदवाक्य ऐकलें तर त्याचे कान

लाखेने आणि शिशाने भरावे'. 'ग्रन्थ म्हणजे पाय असलेले स्मशान होय. म्हणून शूद्राच्या जवळपास अध्ययन करू नये.' आणि म्हणूनच अध्ययनप्रतिषेध देखील होतो. कारण ज्याच्या जवळपास देखील अध्ययन करतां कामा नये, तो स्वतः श्रुतीचें अध्ययन कसें करील ? आणि त्याने वेदोच्चारण केलें असतां त्याचा जिब्हाच्छेद करावा, (वेदमंत्राचें) धारण केलें असतां ठार मारावे (शरीरभेद करावा), असें सांगितलें आहे. यास्तव त्याने वेदाचें अर्थज्ञान आणि अनुष्ठान करू नये, असें सिद्ध होतें. 'शूद्राला मति देऊ नये.' "

शंकराचार्यांनी शूद्रांचा छळ करण्यासाठी घेतलेले आधार गौतमधर्मसूत्र इत्यादि गुप्त राजांच्या समकालीं झालेल्या प्रथांतील आहेत. म्हणजे समुद्रगुप्तापासून (इ० स० च्या ४६्या शतकापासून) तहत शंकराचार्यापर्यंत (इ० स० च्या ९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत) आमच्या ब्राह्मण पूर्वजांचा शूद्रांना दाबून आपलें वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न अव्याहत चालू होता असें दिसतें. धर्मसूत्रकार आणि शंकराचार्य यांच्यामध्ये फरक एवढाच की, सूत्रकारांच्या वेळी मुसलमान लोकांनी या प्रदेशांत प्रवेश केला नव्हता आणि शंकराचार्यांच्या वेळी सिंध देश मुसलमानांच्या ताब्यांत गेला असून तेथे मुसलमानी धर्माचा एकसारखा प्रसार होत होता. त्यांच्याकडून तरी आमच्या आचार्यांनी समानत्वाचा धडा शिकावयास पाहिजे होतां. तसें न करतां हे आचार्य आपलें जातिभेदाचें घोडें तसेंच दामटीत राहिले. त्याचे परिणाम या हतभागी देशाला कसे भोगावे लागले, हें इतिहास सांगतच आहे.

खी सार्वीचे संघ

तपस्वी ऋषिमुनीत किंवा वैदिक ऋषीत स्त्रियांचा समावेश झाला नव्हता. गार्गी वाचकनवी सारख्या स्त्रिया ब्रह्मज्ञानाच्या चर्चेत

भाग घेत होत्या.* परंतु त्यांचे स्वतंत्र संघ नव्हते. स्त्रियांचे स्वतंत्र संघ बुद्धकालापूर्वी एकदोन शतके स्थापन झाले. त्यांपैकी सर्वांत जुना जैन साध्वीचा संघ होता, असें वाटते. या जैन साध्वी वाद-विवादांत पटाईत होत्या, हें भद्रा कुंडलकेशां इत्यादिकांच्या गोष्ठी-वरून समजून येईल.

पूर्वीचे क्रषिमुनि जंगलांत राहत आणि गावांत क्वचितच संचार करीत. यास्तव त्यांना स्त्रियांचे संघ स्थापन करणे शक्य नव्हते. परंतु श्रमण लोक वस्तीच्या आसपास राहत आणि त्या काळची परिस्थिति अनुकूल असल्यामुळे त्यांना स्त्रियांचे संघ स्थापनां आले. बौद्ध आणि जैन वाच्य वाचले असतां एक विशेष गोष्ठ दिसून येते ती ही की, त्या काळीं स्त्रिया धार्मिक बाबतींत पुरुषांप्रमाणेच पुढारलेल्या होत्या. याचें कारण गणसत्ताक राज्यांत स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असे. बुद्ध भगवंताने वज्रीना जे उन्नतीचे सात नियम घालून दिले, त्यांपैकी पांचवा, 'स्त्रियांचा मान राखला पाहिजे; विवाहित किंवा अविवाहित स्त्रीवर कोणत्याही प्रकारे बलात्कार होऊं देतां नये' हा आहे. आणि त्याला अनुसरून बुद्धाच्या मरणापर्यंत तरी वज्री लोक वागत असत. वज्रीप्रमाणेच मलंच्या राज्यांत देखील बायकांचा मान ठेवण्यांत येत होता असें मानण्यास हरकत नाही. अंग, काशी, शाक्य, कोलिय इत्यादि गणसत्ताक राज्यांचे स्वातंत्र्य नष्ट झाले होते, तरी अन्तर्गत व्यवस्था त्याच्या हातांत असल्यामुळे त्याच्या राज्यांत स्त्रीस्वातंत्र्याला फारसा धक्का पोचला नाही.

मगध आणि कोसल या देशांत एकसत्ताक राज्यपद्धति दृढमूळ झाली असली, तरी त्या देशाच्या राजांना मृळच्या गणसत्ताक

* बृ. ३० ३। ६॥ १ इत्यादि.

† बोद्धसंघाचा परिचय, पृ. २१४-२१७ पहा.

राज्यपद्धर्नंचें समूळ उन्मूलन करतां आलें नाही. बिंबिसार महाराजाने किंवा पसेनदि महाराजाने कोणत्याही स्त्रीला जबरदस्तीने आपल्या झनानखान्यांत आणल्याचा दाखला कोठेच सापडत नाही.

कांही एकसत्ताक राज्यांत खियांचा मान

गणसत्ताक राज्यपद्धति लोकांच्या स्मृतिपथांतून जात चालली आणि एकसत्ताक राज्यपद्धति जसजशी प्रबल होत गेली, तसतसें स्त्रियांचें स्वातंत्र्य देखील संपुष्टांत येत चाललें. तथापि कांही राजे स्त्रियांचा योग्य मान ठेवीत असें उन्मादयन्तीच्या (उम्मदंतीच्या) गोष्टीवरून दिसून येईल.*

बोधिसत्त्व शिवि राजकुलांत जन्मला. त्याला शिविकुमार असेंच म्हणत. शिविराजाच्या सेनापतीचा पुत्र अभिपारक आणि शिविकुमार समवयस्क होते. तक्षशिलेला जाऊन त्या दोघांनी शास्त्राध्ययन केले. बापाच्या मरणानंतर शिविकुमार राजा झाला. आणि सेनापतीच्या मरणानंतर त्याने अभिपारकाला सेनापति केले. अभिपारकाने उन्मादयन्ती नांवाच्या अस्यांत सुस्वरूप श्रेष्ठिकन्येशी लग्न केले. राजा नगरप्रदक्षिणेला निघाला असतां खिडकीत उभी असलेल्या उन्मादयन्तीची व त्याची दृष्टादृष्ट झाली. राजा तिच्यावर मोहित होऊन उन्मत्त झाला व राजवाड्यांत जाऊन बिछान्यावर पढून राहिला. अभिपारकाला हें वर्तमान समजले, तेव्हा राजाजवळ जाऊन आपल्या बायकोचा स्त्रीकार करून उन्मत्तपणा सोडून देण्याबदल राजाची याने प्रार्थना केली. त्यामुळे राजा शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘हा शिवींचा धर्म नव्हे. मी शिवींचा पुढारी आहें. आणि शिवींचा धर्म अनुपालन करणे माझे कर्तव्य आहे; म्हणून माझ्या चित्तविकाराला वश होणे मला योग्य नव्हे.’

* उम्मदंतीजातक नं. ५२७.

ही कथा विस्तृत आणि रोचक आहे. तिचें सार तेवढे येथे दिले आहे. ही रचनाराच्या वेळी गणसत्ताक राज्यपद्धति पार नष्ट झाली होती असें दिसतें. तथापि शिवींसारख्या गणसत्ताक राजांचे स्त्रियांविषयींचे कर्तव्य त्याला पूर्णपणे माहीत होतें; आणि तें सर्वसत्ताधारी राजांनी लक्षांत ठेवावें असा त्याचा हेतु होता. शिविकुमाराच्या भाषणाच्या शेवटी त्याने ही गाथा घातली आहे—

नेता पिता उग्रगतो रट्पालो
धर्मं शिवींनं अपचायमानो ।
सो धर्ममेत्रानुविच्चिन्तयन्तो
तस्मा सके चित्तवसे न वत्ते ॥

‘मी शिवींचा नेता, पिता आणि राष्ट्रपालक पुढारी आहें. म्हणून शिवीच्या कर्तव्याला मान देऊन आणि शिवीच्या धर्माचा नीट विचार करून माझ्या स्वतःच्या चित्तविकाराला मी वश होणार नाही.’

बालविवाहाची प्रथा

या गोष्टीचा परिणाम बौद्ध राजांवर तरी चांगलाच झाला असला पाहिजे. पण त्यामुळे दुसरीच एक वाईट चाल निघाली असावी. ब्रह्मदेशांतील राजे विवाहित स्त्रीला आपल्या ज्ञानानखान्यांत ठेवीत नसत; जरी विवाहित स्त्रीच्या पतीने आपल्या बायकोशीं काढीमोड करून तिला राजाच्या हवालीं करण्याचें कवूल केले, तरी हा मोठा अर्धम समजत असत. पण अविवाहित स्त्रीला तिच्या आईबापांच्या संमतीशिवाय खुशाल उचलून घेऊन जात. राजा आपल्या मुलीला जबरदस्तीने नेर्इल या भयाने आईबाप मुलीच्ये लग्न लहानपणींच करून त्यांच्या गळ्यांत मंगळसूत्र बांधीत. हीं लग्ने साफ खोटी असत. मुली नवन्याच्या घरीं जात नसत, एवढेच

नव्हे, तर पहिला नवरा सोडून वाटेल त्या नवव्याशीं लग्न लावण्यास त्यांना पूर्ण मुभा असे. केवळ राजांच्या जुलमापासून मुळीचें रक्षण करण्याचा हा उपाय होता. हिंदुस्थानांत बालविवाहाची दृढमूळ झालेली चाल अशाच परिस्थितीतून निघाली की काय हें सांगतांयेणे शक्य नाही. पण ही चाल बुद्धसमकालीं सार्वत्रिक झाली नव्हती आणि एकसत्ताक राज्यपद्धति बळकट झाल्यावर ती धार्मिक होऊन बसली, याबदल शंका नाही. हिंदुस्थानांत गणसत्ताक राज्यपद्धतीचा विकास झाला असता, तर बालविवाहाला मुळीच यारा मिळाला नसता, हें सांगावयालाच नको.

चार प्रकारचे श्रमणब्राह्मण

बुद्धकालापर्यंत चार प्रकारचे श्रमणब्राह्मण झाले, याच्यावर एक रूपक व त्याचे स्पष्टीकरण मजिञ्मनिकायांतील निवापसुत्तांत सापडते. त्याचा सारांश असाः—

बुद्ध भगवान् श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत असतां भिक्षुंना उद्देशून म्हणाला, “भिक्षुहो, कुरण लावणारा मनुष्य तें मृगांच्या कल्याणासाठी लावीत नसतो. या कुरणांतील गवत खाऊन मृग प्रमत्त व्हावेत व सर्वस्वीं आपल्या ताब्यांत यावेत, असा त्याचा हेतु असतो.

“(१) भिक्षुहो, अशा एका कुरणामध्ये मृग शिरले आणि ते यथास्थित गवत खाऊन प्रमत्त झाल्यामुळे त्या कुरण लावणाऱ्या मनुष्याच्या ताब्यांत गेले. (२) तें पाहून दुसऱ्या कांही मृगांनी असा विचार केला की, या कुरणांत शिरणे अतिशय अनिष्ट आहे. तें कुरण सोडून देऊन ते ओसाड अरण्यांत गेले. उन्हाळ्याचे दिवस आल्यावर तेथे त्यांना चारापाणी मिळेनासें झालें. आणि त्यामुळे न.भा. १६...१०

त्यांच्या शरीरांत बळ राहिले नाही. उदरपीडेने त्रस्त होऊन ते त्या कुरणांत शिरले आणि प्रमत्तपणे चारापाण्याचा उपभोग घेऊ लागल्यामुळे त्या मनुष्याच्या ताव्यांत गेले. (३) तिसऱ्या कांही मृगांनी हे दोन्ही मार्ग सोडून देऊन कुरणाच्या जवळच्या जंगलाचा आश्रय धरला व मोठ्या सावधगिरीनेते कुरणांतील गवत खाऊ लागले. प्राच काळपर्यंत कुरणाच्या मालकाला ते समजले नाही. कांही काळाने त्याने त्या मृगांचे आश्रयस्थान शोधून काढले आणि त्या जागेभोवती जाळी पसरून त्या मृगांना हस्तगत केले. (४) पण चौथे मृग फार हुशार होते. त्यांनी कुरणापासून दूर अंतरावर गहन अरण्यांत वस्ती केली; आणि तेथून ते कुरणांतील चारापाण्याचा सावधगिरीने उपभोग घेऊ लागले. त्यांच्या आश्रयस्थानाचा पचा कुरणाच्या मालकाला लागला नाही.

“मिक्कुहो, मी हें रूपक केले आहे. कुरण लावणारा! मनुष्य दुसरा कोणी नसून मार आहे. (१) ज्या श्रमणब्राह्मणांनी विषय-सुखामध्येच आनंद मानला, ते पहिले मृग होत. (२) विषयसुखाच्या भयाने ज्यांनी अरण्यवास पळकरला आणि जे सर्व जगापासून वेगळे झाले, ते दुसरे मृग. (३) जे श्रमणब्राह्मण विषयांचा उपयोग मोठ्या सावधगिरीने घेऊन ‘जग हें शाश्वत आहे की अशाश्वत आहे, आत्मा अमर आहे की नाशवंत आहे’ इत्यादि प्रश्नांविषयी वाद-विवाद करतात व आपला वेळ फुकट वालवतात, ते तिसरे मृग. (४) परंतु जे असल्या वादविवादांत न पडतां आपले अंतःकरण निष्कलंक ठेवण्याविषयी काळजी घेतात, ते चौथे मृग होत.”

या सुत्तांत सांगितलेले पहिले श्रमण ब्राह्मण म्हटले म्हणजे यज्ञयागांत व सोमरसपानांत धर्मसर्वस्व समजणारे वैदिक ब्राह्मण होत. वैदिक हिसेला आणि सोमपानाला कंटाळून जे अरण्यांत शिरले, आणि तेथील कंदमूळांवर निर्वाह करू लागले, ते ऋषिमुनि

दुसऱ्या प्रकारचे श्रमण ब्राह्मण समजावेत. अरण्यांत फळेमुळे मिळेनाशी झाली, किंवा खारट अगर आंबट पदार्थ खाण्याची इच्छा झाली, म्हणजे ते लोक गावांत येत आणि प्रपंचाच्या जाळ्यांत फसत. याचे एक उदाहरण वर (पृ० ९४-९५) दिलेच आहे. ऋषिमुनींचा फळांमुळांवर निर्वाह करण्याचा मार्ग सोडून ज्यांनी भिन्न भिन्न श्रमणसंप्रदाय स्थापन केले, ते तिसऱ्या प्रकारचे श्रमण-ब्राह्मण होत. हे परिव्राजक गहन जंगलांत न जातां लोकवसतीच्या आश्रयाने रहात आणि लोकांकडून मिळालेल्या अन्नवस्त्राचा मोठ्या सावधगिरीने उपभोग घेत. पण ते ‘आत्मा आहे किंवा नाही’ इत्यादि वादांत गढून जात. त्यामुळे त्यांची आत्मशुद्धि न होतां ते माराच्या जाळ्यांत सापडत. बुद्धाने हे सर्व निरर्थक वाद सोडून देऊन अध्यात्मशुद्धीचा मार्ग शोधून काढला. त्याच्या भिक्षुंची चौथ्या श्रमणब्राह्मणांत गणना केली आहे. इतर श्रमणब्राह्मणांच्या आणि बुद्धाच्या आत्मवादांत कसा फरक होता, याचे स्पष्टीकरण सातव्या प्रकरणांत करण्यांत येईल. येथे एवढेच सांगावयाचे आहे की, या चार प्रकारच्या श्रमणब्राह्मणांत उपनिषद्वर्षींचा मुळीच समावेश होत नाही; आणि यावरून, उपनिषदांपासून बौद्धधर्म निवाला, ही कल्पना निराधार ठरते.

प्रकरण च्चवर्णे गोतम बोधिसत्त्व

गोतमाची जन्मतिथि

गोतमाच्या जन्मतिथीसंबंधाने अर्वाचीन पंडितांत बराच मतभेद आढळतो. दिवाण बहादूर स्वामिकन्नू पिल्ले यांच्या मते बुद्धाचें परिनिर्वाण खिस्तापूर्वी ४७८ व्या बर्दीं झालें. इतर कांही पंडितांचे

म्हणें की, तें स्थिस्तापूर्वी ४८६-४७ व्या वर्षी घडले. पण आज-काल लागलेल्या नवीन शोधावरखन महावंस आणि दीपेवंस यांत दिलेली बुद्धपरिनिर्वाणाची तिथिच योग्य ठरते.* या ग्रंथांवरखन बुद्धाचें परिनिर्वाण स्थिस्तापूर्वी ५४३ व्या वर्षी झाले, असें सिद्ध होतें; आणि बुद्धपरिनिर्वाणाची ही तिथि गृहीत घरली, तर बुद्धाचा जन्म स्थिस्तापूर्वी ६२३ व्या वर्षी झाला असें म्हणावें लागते.

बोधिसत्त्व

गोतमाच्या जन्मापासून बुद्धत्वापर्यंत त्याला बोधिसत्त्व म्हण-प्याची वहिवाट फार प्राचीन आहे. पालि वाच्यांत सगळ्यांत प्राचीन जो सुत्तनिपात त्यांत म्हटले आहे की,

सो बोधिसत्तो रतनवरो अतुल्यो ।
मनुस्सलोके हितसुखताय जातो ।
सक्यानं गमे जनपदे लुभ्विनेश्ये ।

श्रेष्ठ रत्नाप्रमाणे अतुलनीय असा तो बोधिसत्त्व लुभिनी जनप्रदांत शाक्यांच्या गावीं मानवांच्या हितसुखासाठी जन्मला.

बोधि म्हणजे मनुष्याच्या उद्भाराचें ज्ञान, आणि त्यासाठी प्रयत्न करणारा जो प्राणी (सत्त्व) तो बोधिसत्त्व होय. आरंभी गोतमाच्या जन्मापासून त्याला संबोधिज्ञान होईपर्यंत हें विशेषण लावीत असावे. होतां होतां त्याने त्या जन्मापूर्वी दुसरे अनेक जन्म घेतले, अशी कल्पना प्रचलित झाली; आणि त्या पूर्वी जन्मांत देखील त्याला बोधिसत्त्व हें विशेषण लावण्यांत येऊ लागले. त्याच्या पूर्व-जन्माच्या कथांचा संग्रह जातकांत केला आहे; त्या गोष्टीमध्ये जें कोणी मुख्य पात्र असेल, त्याला बोधिसत्त्व ही संज्ञा लावून तो

* The Early History of India by V. A. Smith (Oxford 1924) p. 49-50

पूर्वजन्मीचा गोतमच होता असें म्हटले आहे. ज्या कथेंत योग्य पात्र सापडले नाही, तेथे बोधिसत्त्वाला कथेशीं विशेष संबंध नसलेल्या एखाद्या वनदेवतेचे किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे स्वरूप देऊन कसा तरी संबंध जुळवून आणला आहे. अस्तु. येथे गोतमाच्या जन्मापासून बुद्धत्वापर्यंत त्याला बोधिसत्त्व या नांवाने संबोधावयाचे आहे; त्याच्या पूर्वजन्माशीं या विशेषणाचा कांही संबंध नाही, असें समजावे.

बोधिसत्त्वाचे कुल

बोधिसत्त्वाच्या कुळाची आणि वाळपणाची माहिती त्रिपिटकांत फार थोडी सापडते. ती प्रसंगवशात् उपदेशिलेल्या सुत्तांत आली असून तिचा आणि अडुकथांत सापडणाऱ्या माहितीचा कधी कधी मुळीच मेळ बसत नाही. यास्तव, या परस्परविरोधी माहितीची नीट छाननी करून त्यांतून काय निष्पत्र होतें तें पाहणे योग्य आहे.

मजिञ्जमनिकायाच्या चूळदुक्खक्खन्ध सुत्ताच्य अडुकथेंत गोतमाच्या कुटुंबाची माहिती सापडते ती अशी:-

“शुद्धोदन, शुक्लोदन, शाकयोदन, धोतोदन आणि अमितोदन हे पांच भाऊ. अमितादेवी त्यांची बहीण. तिष्यस्थविर तिचा मुलगा. तथागत आणि नंद शुद्धोदनाचे मुलगे. महानाम आणि अनुरुद्ध शुक्लोदनाचे, आणि आनन्दस्थविर अमितोदनाचा मुलगा. तो भगवंतापेक्षा लहान, आणि महानाम मोठा.”

येथे दिलेल्या अनुक्रमाप्रमाणे अमितोदन शेवटला भाऊ दिसतो व त्याचा मुलगा आनंद भगवंतापेक्षा वयाने लहान होता, हें ठीकच आहे. परंतु मनोरथपूरणी अडुकथेंत अनुरुद्धासंबंधाने लिहितांना ‘अमितोदनसक्कस गेहे पटिसंधिं गणिह’ (अमितोदन शाक्याच्या घरीं जन्मला) असें म्हटले आहे! एकाच बुद्धघोषा-

*बोद्धसंघाचा परिचय, पृ० १५४ पहा.

चार्याने लिहिलेल्या या दोन अटकथांत असा विरोध दिसतो. पहिल्या अटकथेत आनंद अमितोदनाचा मुलगा होता असें म्हणतो; आणि दुसऱ्या अटकथेत अनुरुद्ध त्याचा मुलगा म्हणतो. तेव्हा शुक्लोदन इत्यादि नांवे देखील काल्पनिक आहेत की काय असा संशय येतो.

बोधिसत्त्वाचे जन्मस्थान

सुत्तनिपाताच्या वर दिलेल्या अवतरणांत बुद्धाचा जन्म लुम्बिनी जनपदांत झाला असें आहे. आजला देखील या ठिकाणाला लुम्बिनीदेवी असें म्हणतात आणि त्या ठिकाणीं जो जमिनीत गाडून गेलेला अशोकाचा शिलास्तंभ सापडला, त्याच्यावरील लेखांत “लुमिनिगामे उत्रालिके कते” हें वाक्य आहे. अर्थात् बोधिसत्त्वाचा जन्म लुम्बिनी गावांत झाला, असें पूर्णपणे सिद्ध होते.

दुसऱ्या अनेक सुत्तांतन महानाम शाक्य कपिलवस्तूचा राहणारा होता अशा अर्थाचा उल्लेख सापडतो. पण शुद्धोदन कपिलवस्तूंत होता असा महावगांत तेवढा उल्लेख आहे. लुम्बिनीग्राम आणि कपिलवस्तु यांच्यामध्ये १४। १९ मैलांचे अंतर होते. तेव्हा शुद्धोदन कधी कधी लुम्बिनी गावाच्या आपल्या जमीनदारीत राहत होता व तेथेच बोधिसत्त्व जन्मला असें म्हणावें लागेल. पण खाली दिलेल्या अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातांतील १२४ व्या सुत्तावरून या विधानालाही बळकट बाधा येते.

कालामाचा आश्रम

एके समयीं भगवान् कोसल देशांत प्रवास करीत करीत कपिलवस्तूला आला. तो आल्याचे वर्तमान ऐकून महानाम शाक्याने त्याची भेट घेतली. तेव्हा महानामाला त्याने आपणाला एक रात्र राहण्यासाठी जागा पाहण्यास सांगितलें. परंतु भगवंताला राहण्यासाठी योग्य जागा महानामाला कोठेच सापडली नाही. परत येऊन

तो भगवंताला म्हणाला, “भदन्त, आपणासाठी योग्य जागा मला सापडत नाही. आपला पूर्वीचा सब्रह्मचारी भरण्डु कालाम याच्या आश्रमांत आपण एक रात्र रहा.” भगवंताने महानामाला तेये आसन तयार करावयास सांगितले व तो त्या रात्री त्या आश्रमांत राहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी महानाम भगवंताच्या भेटीला गेला. तेव्हा भगवान् त्याला म्हणाला, “या लोकी, हे महानाम, तीन प्रकारचे धर्मगुरु आहेत. पहिला कामोपभोगांचा समतिक्रम (त्याग) दाखवितो, पण रूपांचा आणि वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाही. दुसरा कामोपभोगांचा व रूपांचा समतिक्रम दाखवितो, पण वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाही. तिसरा या तिहाँचाही समतिक्रम दाखवितो. या धर्मगुरुंचे ध्येय एक आहे की भिन्न आहे ?”

त्यावर भरण्डु कालाम म्हणाला, “हे महानाम, या सर्वांचे ध्येय एकच आहे असें म्हण.” पण भगवान् म्हणाला, “महानामा, त्यांचे ध्येय भिन्न आहे असें म्हण.” दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही भरण्डूने त्यांचे एकच ध्येय असें म्हणण्यास सांगितले; व भगवंताने त्यांची ध्येये भिन्न आहेत असें म्हणण्यास सांगितले. महानामासारख्या प्रभावशाली शाक्यासमोर श्रमण गोतमाने आपला उपर्मद केला असें बाढून भरण्डु कालाम जो कपिलवस्तुहून चालता झाला, तो कधीही परत आला नाही.

भरण्डु-कालाम-सुत्तावरून होणारा उलगडा

या सुत्ताचे समग्र भाषांतर येथे दिले आहे. त्यावरून बुद्ध-चरित्रांतील दोन तीन गोष्ठींचा चांगला उलगडा होतो. त्यांत पहिली ही की, बुद्ध झाल्यानंतर भगवान गोतम मोठ्या भिक्षुसंघासह कपिल-वस्तूला आला नाही; आणि त्याचा शाक्यांनी बहुमान केला नाही.

तो एकाकी आला; आणि त्याच्यासाठी योग्य जागा शोधण्याला महानामाला मोठा त्रास पडला. शुद्धोदन राजाने जर बोधिसत्त्वासाठी तीन प्रासाद बांधले होते, तर त्यांपैकी एक खाली करून बुद्धाला कां देण्यांत आला नाही? शाक्यांचे कपिलवस्त्रमध्ये एक संस्थागार (म्हणजे नगर-मंदिर) असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. बुद्धाच्या उतार वयांत शाक्यांनी हें संस्थागार पुनः बांधले, आणि त्यांत प्रथमतः बुद्धाला भिक्षुसंघासह एक रात्र राहावयास विनंती करून धर्मोपदेश करावयास लावले.* पण वरच्या प्रसंगी बुद्धाला त्या संस्थागारांत राहण्यास मिळाले नाही. म्हणजे बुद्ध शाक्यांपैकी एक सामान्य तरुण असून त्याची कपिलवस्तूत फारशी महती नव्हती असें दिसतें.

दुसरी गोष्ट ही की, गोतमाने गृहत्याग करण्यापूर्वी कपिल-वस्त्रमध्ये हा कालामाचा आश्रम अस्तित्वांत होता. कालामाचा धर्म जाणण्यासाठी त्याला मगधांच्या राजगृहापर्यंत प्रवास करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. कालामाचे तत्त्वज्ञान तो कपिलवस्त्रमध्ये शिकला, हें या सुत्तावरूनच सिद्ध होतें.

तिसरी गोष्ट ही की, महानाम शाक्य बुद्धाचा चुलतभाऊ असता तर त्याची व्यवस्था त्याने भरण्डु कालामाच्या आश्रमांत न करतां आपल्या घराशेजारीं कोठे तरी प्रशस्त जागीं केली असती. श्रमण गृहस्थाच्या घरीं तीन दिवसांच्यापेक्षा जास्त राहत नसत. येथे तर एका रात्रीपुरतीच राहण्याची व्यवस्था पाहिजे होती; आणि ती देखील महानामाला आपल्या घरीं किंवा आपल्या अतिथिगृहांत करतां आली नाही. एक तर महानामाचे घर अगदीच लहान असावें, किंवा बुद्धाला एक रात्र आश्रय देण्याचे त्याला कारण बाटले नसावें.

* सळायतन संयुक्त, नासीविसवरग, मुक्त ६ पहा.

या सर्व गोष्टीचा विचार केला असतां असें वाटतें की, महानाम शाक्य आणि भगवान् बुद्ध यांचा फार निकट संवंध नव्हता; आणि शुद्धोदन शाक्य तर कपिलवस्त्रहून चौदा मैलांच्या अंतरावर राहत होता. त्याचा आणि कपिलवस्त्रचा फार थोडा संवंध असावा. शाक्यांची सभा भरली, तरच तो कपिलवस्त्रला जात असावा.

भद्रिय राजाची कथा

महापदानसुत्तांत शुद्धोदनाला राजा म्हटले असून त्याची राजधानी कपिलवस्तु होती असें म्हटले आहे. परंतु विनयपिटकांतील चुल्लवगांत जी भद्रियाची कथा आली आहे, तिचा या विधानाशी पूर्णपणे विरोध येतो.

अनुरुद्धाचा थोरला भाऊ महानाम पिंयाच्या मरणानंतर घरची सर्व व्यवस्था पाहत असे. अनुरुद्धाला प्रपंचाची माहिती मुळीच नव्हती. बुद्ध भगवंताची सर्वत्र प्रसिद्ध झाल्यावर थोर थोर शाक्य कुळांतील तरुण भिक्षु होऊन त्याच्या संघांत प्रवेश करून लागले. हें पाहून महानाम अनुरुद्धाला म्हणाला, “आमच्या कुळांतून एकही भिक्षु झाला नाही, तेव्हा तूं तरी भिक्षु हो, किंवा मी तरी भिक्षु होतो.” अनुरुद्ध म्हणाला, “मला हें काम झेपणार नाही; तुम्हीच भिक्षु व्हा.”

महानामाने ही गोष्ट कबूल केली व धाकटया भावाला तो प्रपंचाची माहिती करून देऊ लागला. तो म्हणाला, “प्रथमतः शेत नांगरले पाहिजे. नंतर पेरणी केली पाहिजे. त्यानंतर त्याला काल-व्याचें पाणी घावें लागतें. पाणी बाहेर काढून त्याची खुरपणी करतात. आणि तें पिक्लें म्हणजे कापणी करावी लागते.”

अनुरुद्ध म्हणाला, “ही खटपट फारच मोठी दिसते. घरचा व्यवहार तुम्हीच सांभाळा. मी भिक्षु होतो.” पण या कामी त्याला न. मा. १६..... ११

आपल्या आईची संमति मिळेना. आणि तो तर हड्ड धरून बसला, तेव्हा ती म्हणाली, “शाक्यांचा राजा भद्रिय जर तुझ्याबरोबर मिक्कु होत असेल, तर मी तुला मिक्कु होण्यास परवानगी देतें.”

भद्रिय राजा अनुरुद्धाचा मित्र होता. पण तो राज्यपद सोडून मिक्कु होणार नाही, असें अनुरुद्धाच्या आईला वाटले, आणि म्हणूनच तिने ही अट घातली. अनुरुद्ध आपल्या मित्राजवळ जाऊन त्यालाही मिक्कु होण्यास आग्रह करूं लागला. तेव्हा भद्रिय म्हणाला, “तं सात वर्षे शांव मग आपण मिक्कु होऊं.” पण इतकीं वर्षे अनुरुद्ध वाट पाहण्याला तयार नव्हता. सहा वर्षे, पांच वर्षे, चार, तीन, दोन, एक वर्ष, सात महिने, असें करतां करतां भद्रिय सात दिवसांनी अनुरुद्धाबरोबर जाण्यास कबूल झाला. आणि सात दिवसांनंतर भद्रिय, अनुरुद्ध, आनंद, भगु, किंभिल व देवदत्त हे सहा शाक्यपुत्र आणि त्यांच्याबरोबर उपालि नांवाचा न्हावी असे सात असामी चतुरंगिनी सेना सज्ज करून त्या सेनेसह कपिलवस्त्पामून दूर अंतरावर गेले; व तेथून सैन्य मागे फिरवून त्यांनी शाक्य देशाची सीमा उलंघिली. त्या वेळी भगवान् मन्लांच्या अनुप्रिय नांवाच्या गावी राहत होता. तेथे जाऊन या सात अमासीनी प्रव्रज्या घेतली.

भद्रियाच्या कथेवरून निघणारा निष्कर्ष

बुद्ध भगवंताची कीर्ति ऐकून पुष्कळ शाक्य कुमार मिक्कु होऊं लागले; आणि तोंपर्यंत शाक्यांच्या गादीबर भद्रिय राजा होता. मग शुद्धोदन राजा झाला कधी? शाक्यांच्या राजाला सगळे शाक्य एकत्रित होऊन निवडीत असत, किंवा त्याची नेमणूक कोसल महाराजाकडून होत असे, हें सांगता येत नाही. शाक्यांनी जर त्याची निवड केली म्हणावी, तर त्यांना त्याच्यापेक्षा वडील महानाम शाक्यासारखा एखादा शाक्य सहज निवडतां आला असता. या

शिवाय अंगुत्तरनिकायाच्या पहिल्या निपातांत, उच्च कुलांत जन्मलेल्या माझ्या भिक्षुश्रावकांत कालिगोखेचा पुत्र भद्रिय श्रेष्ठ आहे, असें बुद्धवचन सापडते. केवळ उच्च कुलांत जन्मल्याने शाक्यांसारखे गणराजे भद्रियाला आपला राजा करतील हें संभवनीय दिसत नाही. कोसल देशाच्या पसेनदि राजाकडूनच त्याची नेमणूक झाली असावी, हें विशेष प्राण्य दिसते. कांही झालें तरी शुद्धोदन कधीही शाक्यांचा राजा झाला नाही, असें म्हणावें लागते.

शाक्यांचा मुख्य धंदा शेती

त्रिपिटक वाच्यांत मिळणाऱ्या माहितीची अशोकाच्या लुम्बिनी-देवी येथील शिलालेखाच्या आधारे छाननी केली असतां असें दिसून येतें की, शुद्धोदन शाक्यांपैकी एक असून लुम्बिनी गावांत राहत होता, आणि तेथेच बोधिसत्त्व जन्मला. वर दिलेल्या महानामाच्या आणि अनुरुद्धाच्या संवादावरून सिद्ध होतें की, शाक्यांचा मुख्य धंदा शेतीचा होता. महानामासारखे शाक्य जसे स्वतः शेती करीत; तसाच शुद्धोदन शाक्यही करीत होता. जातकाच्या निदानकथेत शुद्धोदनाला महाराजा बनवून त्याच्या शेतीचें वर्णन केले आहे, तें येणेप्रमाणे:—

“ एके दिवशी राजाच्या पेरणीचा समारंभ (वप्पमंगल) होता. त्या दिवशी सगळे शहर देवांच्या विमानांप्रमाणे शृंगारीत असत. सर्व दास आणि कामगार नवीन वस्त्रे नेसून आणि गंधमालादिकांनी भूषित होऊन राजवाड्यांत एकत्र होत. राजाच्या शेतीवर एक हजार नांगरांचा उपयोग होत असे. त्या दिवशी सातशे नव्याण्णव नांगरांच्या दोन्या, बैल आणि बैलांची वेसणे रुप्याने मढविलेली असत; आणि राजाचा नांगर वगैरे शंभर नंबरी सोन्याने मढविलेली असत.... राजा सोन्याने मढविलेला नांगर धरी, आणि रुप्याने मढविलेले

सातशें नव्याण्णव नांगर अमात्य धरीत. वाकीचे (२००) इतर लोक घेत व सर्वजण मिळून शेत नांगरीत. राजा सरळ इकडून तिकडे नांगर फिरवीत असे.”

या कथेत पराचा कावळा झाला असला, तरी एवढे तथ्य आहे की, शुद्धोदन स्वतः शेती करीत होता. आजकाल महाराष्ट्रांत आणि गुजराथेत जसे वतनदार पाटील स्वतः शेती करतात आणि मजुरांकडूनही करवून घेतात, त्यांच्यासारखेच शाक्य होते. फरक एवढाच की, आजकालच्या पाठलांना राजकीय अधिकार फार थोडे आहेत आणि शाक्यांना ते बरेच होते. आपल्या जमिनींतील कुलांचा आणि मजुरांचा न्याय ते स्वतः करीत, व आपल्या देशाची अन्तर्गत व्यवस्था संस्थागारांत एकत्र जमून पाहत असत. परस्परांमध्ये कांही तंटा बघेडा उपस्थित झाला, तर त्याचा निकाल ते स्वतःच देत. मात्र कोणाला हृदपार करावयाचे असलें, किंवा फाशी यावयाचे असलें, तर त्यासाठी त्यांना कोसल राजाची परवानगी ध्यावी लागत असे, असें चूळसच्चकसुतांतील खालील संवादावरून दिसून येईल:—

“भगवान् म्हणतो, ‘हे अगिगवेस्सन, पसेनदि कोसलासारख्या किंवा मगधांच्या अजातशत्रूसारख्या मूर्धावसिक्त राजाला आपल्या प्रजेपैकी एखाद्या अपराध्याला देहांतशिक्षा देण्याचा, दंड करण्याचा किंवा हृदपार करण्याचा पूर्ण अधिकार आहे की नाही?’”

“सच्चक, ‘भो गोतम, वज्जी आणि मल्ल या गणराजांना देखील आपल्या राज्यांतील अपराध्याला फाशी देण्याचा, दंड करण्याचा किंवा हृदपार करण्याचा अधिकार आहे; तर मग पसेनदि कोसल राजाला किंवा अजातशत्रूला हा अधिकार आहे हें सांगावयास नको.’”

या संत्रादावरून जाणतां येईल की, गणराज्यांपैकी वज्जीचे आणि मल्लांचे तेवढे पूर्ण स्वातंत्र्य कायम होतें; आणि शाक्य, कोलिय, काशी, अंग इत्यादि गणराजांना अपराध्याला देहान्त शासन देण्याचा, तसाच मोठा दंड करण्याचा किंवा हृदपार करण्याचा अधिकार राहिला नव्हता. त्यासाठी शाक्य, कोलिय व काशी या गणराजांना कोसल राजाची व अंग गणराजांना मगधराजाची परवानगी ध्यावी लागत असे.

मायादेवीची माहिती

बोधिसत्त्वाच्या आईची माहिती फारच थोडी मिळते. तिचे नांव मायादेवी होतें, यांत शंका नाही. पण शुद्धोदनाचे लग्न कोणत्या वयांत झाले, आणि मायादेवी बोधिसत्त्वाला कोणत्या वयांत प्रसवली, इत्यादि गोष्टीची माहिती कोठेच सापडत नाही. अपदान ग्रंथांत महाप्रजापती गोतमीचे एक अपदान आहे. त्यांत ती म्हणते—

पच्छिमे च भवे दानि जाता देवदहे पुरे ।

पिता अञ्जनसक्को मे माता मम सुलक्षणा ॥

ततो कपिलवत्थुर्सिंह सुद्धोदनघरं गता ।

‘आणि द्वा शेवटल्या जन्मी मी देवदह नगरांत जन्मलें. माझा पिता अञ्जन शाक्य, आणि माझी माता सुलक्षणा. नंतर (वयांत आल्यावर) मी कपिलवस्तूला शुद्धोदनाच्या घरी गेले. (म्हणजे शुद्धोदनावरोबर माझे लग्न झाले.)’

या गोतमीच्या म्हणण्यांत कितपत तध्य आहे हें सांगतां येत नाही. ‘कपिलवस्तूला शुद्धोदनाच्या घरी गेले’ हें म्हणणें वर दिलेल्या विवेचनाशीं जुळत नाही.* पण ज्या अर्थी अञ्जनशाक्याची आणि

* कारण भरण्डूच्या कथेवरून शुद्धोदन कपिलवस्तूत राहत नव्हता असें ठरतें.

सुलक्षणेची ही मुलगी होती, ज्ञा म्हणण्याला वाध येईल असा मजकूर कोठेच सापडला नाही, त्या अर्थी ती व तिची वडील बहीण मायादेवी अज्जनशाक्याच्या मुली होत्या व त्या दोघींचीही लग्ने शुद्धोदनाबरोबर झाली, असें म्हणण्यास हरकत नाही. पण तीं लग्ने एकदम झालीं की काळान्तराने झालीं हें समजण्यास मार्ग नाही.

बोधिसत्त्व जन्मल्यावर सातव्या दिवशीं मायादेवी परलोकवासी झाली, ही गोष्ट बौद्धवाच्यांत सुप्रसिद्ध आहे. त्यानंतर बोधिसत्त्वाची हयगय होऊं लागल्याकारणाने शुद्धोदनाने मायादेवीच्याच धाकटया बहिणीशीं लग्न केले असावें हें विशेष संभवनीय दिसतें. एवढें खरें की, गोतमीने बोधिसत्त्वाचे लालनपालन आईप्रमाणें अत्यंत प्रेमाने केले. त्याला खव्या आईची कधीच वाण भासली नसावी.

बोधिसत्त्वाचा जन्म

“ मायादेवी दहा महिन्यांची गरोदर होती. तेव्हा तिने माहेरीं जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. शुद्धोदन राजाने तिची इच्छा जाणून कपिलवस्तूपासून देवदह नगरापर्यंत सर्व मार्ग साफसूफ करून धज-पताकादिकांनी शृंगारला, आणि तिची सोन्याच्या पालखींतून मोठ्या लवाजम्यासह माहेरीं रवानगी केली. तिकडे जात असतां वाटेंत लुभिनीवनांत ती एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली.” हा जात-काच्या निदानकथेंतील वर्णनाचा सारांश. शुद्धोदन राजा जर एक सामान्य जमीनदार होता तर तो एवढा सगळा मार्ग शृंगारूं शकेल हें संभवनीयच नाही. दुसरें हें की, दश मास पूर्ण ज्ञाल्यावर गरोदर स्त्रीला कोणीही माहेरी पाठवणार नाहीत. तेव्हा या गोष्टींत फारच अल्प तथ्य आहे असें दिसतें.

महापदानसुक्तांत बोधिसत्त्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो तिथपासून जन्मल्यानंतर सात दिवसांचा होईपर्यंत एकंदरीत सोळा

लोकोत्तर विशेष (धम्मता) घडून येतात, असें वर्णिले आहे. त्यांपैकी (९) बोधिसत्त्वाची आई दहा महिने पूर्ण ज्ञाल्यावरच प्रसूत होते, (१०) ती उभी असतांना प्रसूत होते आणि (८) बोधिसत्त्व जन्मल्यावर सात दिवसांनी मरण पावते, हे तीन लोकोत्तर विशेष गोतम बोधिसत्त्वाच्या आयुष्यांतून घेतले असावेत. बाकीचे सर्व काल्पनिक असून हलूहलू त्यांचाही प्रवेश गोतमाच्या चरित्रांत झाला असें दिसते. सारांश, बोधिसत्त्वाची माता उभी असतांना प्रसूत झाली आणि त्याच्या जन्मानंतर सात दिवसांनी निवर्तली असें गृहीत धरून चालण्यास हरकत नाही. जातकाच्या निदानकथेत ती शालवृक्षाखाली प्रसूत झाली, आणि ललितविस्तरांत प्लक्ष वृक्षाखाली झाली असें वर्णन आहे. लुम्बिनी गावांत शुद्धोदनाच्या घरीं बाहेर बगीच्यांत फिरत असतां ती प्रसूत झाली, मग ती शालवृक्षाखाली असो किंवा प्लक्षवृक्षाखाली असो. मात्र उभी असतांना प्रसूत झाली, एवढेच द्या वर्णनांत तथ्य आहे, असें समजावें.

बोधिसत्त्वाचे भविष्य

“बोधिसत्त्व जन्मल्यानंतर त्याला मातेसह घरीं आणून शुद्धोदनाने मोठमोठ्या पंडित ब्राह्मणांकडून त्याचें भविष्य वर्तविले. पंडितांनी त्याचीं बत्तीस लक्षणे पाहून हा एकतर चक्रवर्ती राजा होणार, किंवा सम्यक् संबुद्ध होणार असें भविष्य सांगितले.” अशा अर्थाची विस्तृत वर्णने जातकाच्या निदानकथेत, ललितविस्तरांत आणि बुद्धचरितकाव्यांत आलीं आहेत. त्या काळीं या लक्षणावर लोकांचा फार भरवसा होता यांत शंका नाही. त्रिपिटक वाच्यांत त्यांचा अनेक ठिकाणी सविस्तर उल्लेख आला आहे. पोकखरसाति ब्राह्मणाने तरुण अम्बष्ठाला बुद्धाच्या शरीरावर हीं लक्षणे आहेत की नाहीत हें पाहण्यासाठी पाठविले. त्याने तीस लक्षणे स्पष्ट पाहिलीं; पण त्याला

दोन दिसेनात. बुद्धाने अद्भुत सत्कार करून तीं त्याला दाखविलीं.* अशा रीतीने बुद्धचरित्राशीं या लक्षणांचा जिकडे तिकडे संबंध दाखविला आहे. बुद्धाची थोरवी गाण्याचा हा भक्तजनांचा प्रयत्न असल्यामुळे त्यांत विशेष तथ्य आहे असें समजण्याची आवश्यकता नाही. तथापि बोधिसत्त्वाच्या जन्मानंतर असित ऋषीने येऊन त्याचें भविष्य वर्तविलें, ही कथा फार प्राचीन दिसते. तिचे वर्णन सुत्तनिपातांतील नालकसुत्ताच्या प्रस्तावनेत सापडते. त्याचा गोषवारा येथे देतो.

“चांगलीं वस्त्रे नेसून व इंद्राचा सत्कार करून देव आपलीं उपवस्त्रे आकाशांत फेकून उत्सव करीत होते. त्यांना असित ऋषीने पाहिले आणि हा उत्सव कशासाठी आहे असें विचारले. लुम्बिनी-प्रामांत शाक्यकुलांत बोधिसत्त्वाचा जन्म झाला आहे व त्यामुळे आपण उत्सव करीत आहोत, असें त्या देवांनी असिताला सांगितले. तें ऐकून असित ऋषि नम्रपणे शुद्धोदनाच्या घरी आला; आणि त्याने कुमाराला पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. शाक्यांनी बोधिसत्त्वाच्या असितासमोर आणले, तेव्हा त्याची लक्षणसंपत्ता पाहून ‘हा मनुष्य-प्राण्यांत सर्वश्रेष्ठ आहे’, असे उद्धार असिताच्या तोंडून निघाले. पण आपले आयुष्य थोडे राहिले आहे, हें लक्षांत आल्याने असित-ऋषीच्या डोळ्यांतून आसवै गळू लागलीं. तें पाहून, कुमाराच्या जिवाला कांही धोका आहे की काय, असा शाक्यांनी प्रश्न केला. तेव्हा असिताने, ‘हा कुमार पुढे संबुद्ध होणार आहे, परंतु माझे आयुष्य थोडेच अवशिष्ट राहिले असल्यामुळे मला त्याचा धर्म श्रवण करण्याची संधि मिळणार नाही, म्हणून वाईट वाटते,’ असें सांगून शाक्यांचे समाधान केले. आणि त्यांना आनंदित करून असित ऋषि तेथून निघून गेला.”

* दीघनिकाय, अम्बदुसुत्त.

बोधिसत्त्वाचें नांव

स शाक्यसिंहः सर्वार्थसिद्धः शौद्धोदनिश्च सः ।
गौतमश्चार्कबंधुश्च मायादेवीसुतश्च सः ॥

अमरकोशांत हीं बोधिसत्त्वाचीं, सहा नांवें दिलीं आहेत. त्यांपैकी शाक्यसिंह, शौद्धोदनि आणि मायादेवीसुत हीं तीन विशेषणे व अर्कबंधु हें त्याच्या गोत्राचें नांव आहे. बाकी सर्वार्थसिद्ध आणि गौतम या दोन नांवांपैकी त्याचें खरें नांव कोणते? किंवा हीं दोन्हीही त्याचीं नांवें होतीं की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

त्रिपिटक वाढ्यांत बोधिसत्त्वाचें सर्वार्थसिद्ध नांव होतें, असा उल्लेख कोठेच सापडला नाही. जातकाच्या निदानकथेत तेवढे सिद्धत्य (सिद्धार्थ) हें त्याचें नांव आलें आहे. पण तें देखील ललित-विस्तरावरून घेतलें असावें. त्या ग्रंथांत म्हटलें आहे की,—

‘अस्य हि जातमात्रेण मम सर्वार्थाः संसिद्धाः । यन्न्वहमस्य सर्वार्थसिद्ध इति नाम कुर्याम् । ततो राजा बोधिसत्त्वं महता सत्कारेण सत्कृत्य सर्वार्थसिद्धोऽयं कुमारो नाम्ना भवतु इति नामास्याकार्षीत् ॥’

सर्वार्थसिद्ध हेंच नांव अमरकोशांत दिलें आहे. पण ललित-विस्तरांत बोधिसत्त्वाला वारंतार सिद्धार्थकुमार असेही म्हटलें आहे. आणि त्याचेंच ‘सिद्धत्य’ हें पालि रूपान्तर. सर्वार्थसिद्ध याचें पालि रूपान्तर सब्बत्थसिद्ध असें ज्ञालें असतें; आणि तें चमत्कारिक दिसत असल्यामुळे जातकअद्वृकथाकाराने सिद्धत्य हेंच नांव वापरलें असावें. अर्थात् सर्वार्थसिद्ध किंवा सिद्धार्थ हीं दोन्ही नांवें ललितविस्तर-काराच्या अथवा तशाच एखद्या बुद्धभक्त कवीच्या कल्पनेंतून निघालीं असलीं पाहिजेत.

बोधिसत्त्वाचें खरें नांव गोतम होतें यांत शंका नाही. ऐरी-गायेत महाप्रजापती गोतमीच्या ज्या गाथा आहेत त्यांपैकी एक ही—
न. भा. १६....१२

बहूनं वत अत्थाय माया जनयि गोतमं ।

व्याधिमरणतुजानं दुक्खवश्वन्धं व्यपानुदि ॥

‘पुष्कळांच्या कल्याणासाठी मायेने गोतमाला जन्म दिला. व्याधि आणि मरण ह्यांनी पीडित झालेल्या जनांचा दुःखराशि त्याने नष्ट केला.’

परंतु महापदानसुत्तांत बुद्धाला ‘गोतमो गोत्तेन’ असें म्हटले आहे. त्याचप्रमाणे अपदानप्रथांत अनेक ठिकाणी ‘गोतमो नाम नामेन’ आणि ‘गोतमो नाम गोत्तेन’ असे दोन प्रकारचे उल्लेख सापडतात. त्यांवरून बोधिसत्त्वाचें नांव आणि गोत्र एकच होतें की काय असा संशय येतो. पण सुत्तनिपातांतील खालील गाथांवरून तो दूर होण्याजोगा आहे.

उजुं जानपदो राजा हिमवन्तस्स पस्सतो ।

धनविरियेन संपन्नो कोसलेसु निकेतिनो ॥

आदिच्चा नाम गोत्तेन साकिया नाम जातिया ।

तम्हा कुला पब्बजितोऽम्भि राज न कामे अभिपथ्यं ॥

(पद्मब्बजासुत्त, गा० १८-१९).

(बोधिसत्त्व बिंबिसार राजाला म्हणतो)-‘हे राजा, येथून सरळ हिमालयाच्या पायध्याशीं एक धनाने आणि शौर्याने संपन्न असा प्रदेश आहे. कोसल राष्ट्रांत त्याचा समावेश होतो. तेथल्या लोकांचें गोत्र आदित्य असून त्यांना शाक्य म्हणतात. त्या कुळांतून मी परिव्राजक झालो, तो, हे राजा, कामोपभोगांच्या इच्छेने नव्हे.’

या गाथांत शाक्यांचें गोत्र आदित्य होतें असें म्हटले आहे. एकाच काळीं आदित्य आणि गोतम हीं दोन गोत्रे असणे शाक्य दिसत नाही. सुत्तनिपात प्राचीनतम असल्यामुळे आदित्य हेंच शाक्यांचें खरें गोत्र असावें. वर दिलेल्या अमरकोशाच्या इलोकांत अर्कबंधु हें जें बुद्धाचें नांव, तें त्याचें गोत्रनांव आहे असें समजले पाहिजे. कारण तें ‘आदिच्चा नाम गोत्तेन’ या वाक्याशीं चांगले

जुळतें. बोधिसत्त्वाचें खरें नांव गोतम होतें व तो बुद्धपदाला पावल्यावर त्याच नांवाने प्रसिद्धीला आला. ‘समणो खलु भो गोतमो सक्यकुलापब्बजितो’ अशा प्रकारचे उल्लेख सुत्तपिटकांत किती तरी ठिकाणी आहेत.

बोधिसत्त्वाचें समाधिप्रेम

“वर निर्दिष्ट केलेल्या शुद्धोदन राजाच्या कृषिसमारंभाच्या वेळी बालपणीं बोधिसत्त्वाला नेण्यांत आले होतें, आणि त्याच्या दायांनी त्याला एका जंबुवृक्षाखाली बिछान्यावर निजविले. सिद्धार्थ-कुमार निजला आहे, असे पाहून दाया कृषिसमारंभ पाहावयास गेल्या. इतक्यांत बोधिसत्त्व उठून आसनमांडी ठोकून ध्यानस्थ बसला. बव्याच वेळाने दाया येऊन पाहतात, तों इतर वृक्षांची छाया उलटली होती. पण या जंबुवृक्षाची पूर्वीप्रमाणेच राहिली! हा अङ्गुत चमत्कार पाहून शुद्धोदन राजाने बोधिसत्त्वाला नमस्कार केला.” जातकांतील दंतकथेचें हें सार आहे. बोधिसत्त्वाच्या आयुष्यांतील या महस्त्वाच्या गोष्टीला अशा प्रकारे अङ्गुत चमत्काराचें स्वरूप दिल्यामुळे तिच्यांत कांहीच अर्थ राहिला नाही. खरी गोष्ट अशी दिसते की, बोधिसत्त्व बापाबरोबर शेतावर जाऊन नांगरणीचें वगैरे काम करी आणि सुटीच्या वेळीं एका जंबुवृक्षाखाली ध्यानस्थ बसत असे.

मजिझमनिकायांतील महासच्चकसुत्तांत बुद्ध भगवान सच्चकाला रद्देशून म्हणतो—

“मला आठवतें की, माझ्या पित्याच्या शेतावर गेले असतां जंबुवृक्षाच्या शीतल छायेखाली बसून कामोपभोगांपासून आणि अकुशल विचारांपासून विमुक्त होऊन सवितर्क, सविचार आणि विवेकापासून उत्पन्न होणारे प्रीतिसुख ज्यांत आहे असे प्रथमध्यान मी संपादन करीत होतों. हाच तर बोधाचा खरा मार्ग नसेल ना? त्या माझे विज्ञान सूतीला अनुसरले आणि हाच तो

बोधाचा मार्ग असावा असें मला वाटले. हे अगिगवेस्सन, मी माझ्याशीच म्हणालों, ‘जे सुख कामोपभोगांपासून आणि अकुशल विचारांपासून अलिप्त आहे, त्या सुखाला मी कां भितो?’ नंतर मी विचार केला की, त्या सुखाला मीं भितां कामा नये. परंतु तें सुख अशा (देहदंडाने झालेल्या) दुर्बल शरीराने प्राप्त करून घेतां येणे शक्य नाही; म्हणून पुनः पुरेसें अन खाणे योग्य आहे.”

बोधिसत्त्वाने सात वर्षे देहदंडन चालविल्यानंतर त्याला बापाच्या शेतीतील जम्बुवृक्षाखाली बसून मिळणाऱ्या प्रथमध्यानाची एकाएकी आठवण झाली, आणि तोच मार्ग तत्त्वबोधाचा असला पाहिजे असें गृहीत धरून त्याने देहदंडन सोडून दिले, आणि आहार सेवन करण्यास आरंभ केला.

परंतु बोधिसत्त्व लहानपणीच हें ध्यान कोणाकडून शिकला? किंवा तें त्याला आपोआपच प्राप्त झाले? जातकट्टकथाकाराने ललितविस्तरकाराने किंवा बुद्धचरित्रकाराने हें ध्यान अत्यंत बालपणीं बुद्धाला प्राप्त झाले असें वर्णिले असल्यामुळे, तें त्याला आपोआपच मिळाले, व तो एक अद्भुत चमत्कार होता असें म्हणावें लागतें. पण वर दिलेल्या भरण्डुकालामसुत्ताचा विचार केला असतां द्या अद्भुत चमत्काराचा सहज उलगडा होतो. कालामाचा आश्रम कपिलवस्तू-मध्ये होता. म्हणजे शाक्य लोकांत त्याचा संप्रदाय जाणणारे पुष्कळ होतें, असें म्हटले पाहिजे. पुढे जी कालामाची हकीगत येणार आहे तिजवरून दिसून येईल की, कालाम ध्यानमार्गी असून तो समाधीच्या सात पायऱ्या शिकवीत होता. त्यांपैकी पहिली पायरी जें प्रथमध्यान तें बोधिसत्त्वाला घरी असतांच प्राप्त झाले असले तर त्यांत अद्भुत चमत्कार कोणता? कांही चमत्कार असला तर तो एवढाच की लहानपणीं शेती करतांना देखील बोधिसत्त्वाची वृत्ति धार्मिक असून तो वेळोवेळी ध्यानसमाधीचा अभ्यास करीत होता.

बोधिसत्त्वाच्या समाधीचा विषय

बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा विषय कोणता, हें सांगणे सोर्पे नाही. प्रथमध्यान ज्यावर सावतें, असे एकंदरींत सव्वीस विषय* आहेत. त्यांपैकी बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा विषय कोणता हें नक्की सांगतां येणे जरी कठीण आहे, तरी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार विषयांपैकी एखाद्या विषयावर तो ध्यान करीत असावा, असे अनुमान अप्रस्तुत होणार नाही. कां की, तें त्याच्या प्रेमळ स्वभावाला अनुसरून होतें. आणि त्याला एक दुसरा आधार सापडतो तो असा-

“बुद्ध भगवान् कोलिय देशांत हरिद्रवसन नांवाच्या कोलियांच्या शहराजवळ राहत असतां कांही भिक्षु सकाळच्या प्रहरीं भिक्षाटण करण्यापूर्वी इतर परिवाजकांच्या आरामांत गेले. तेव्हा ते परिवाजक त्यांना म्हणाले, ‘आम्ही आमच्या श्रावकांना उपदेश करतों की मित्रहो, चित्ताचे उपक्लेश आणि चित्ताला दुर्बल करणारीं जीं पाच नीवरणे आहेत,† तीं सोडून तुम्ही मैत्रीसहगत चित्ताने एक दिशा भरून टाका, दुसरी, तिसरी व चौथी भरून टाका. त्याचप्रमाणे वर खाली व चोहोबाजूला सर्व जगत् विपुल, श्रेष्ठ, निस्सीम, अैर व द्वेषरहित मैत्रीसहगत चित्ताने भरून टाका, करुणासहगतचित्ताने....मुदितासहगतचित्ताने....उपेक्षासहगतचित्ताने भरून टाका. श्रमण गोतम देखील असाच उपदेश करतो. मग त्याच्या आणि आमच्या उपदेशांत फरक कोणता?’” (बोजङ्गसंयुक्त, वग ६, सुत्त ४)

शाक्य आणि कोलिय शेजारीं असून त्यांचा निकट संबंध होता, आणि कधी कधी रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने त्यांच्यांत

* बुद्धबोषाचार्याच्या आणि अभिधर्माच्या मतें पंचवीस विषय. पण उपेक्षेवर देखील प्रथमध्यान साध्य होतें, असे गृहीत घरले तर सव्वोस विषय. समाधिमार्ग, पृ. ६८-६९ पाहा.

† समाधिमार्ग, पृ. ३१-३५ पाहा.

भांडणे उपस्थित होत, असा उल्लेख जातकअट्टकर्तेत आणि इतर अट्टकथांतून पुष्कळ ठिकाणी आला आहे. त्या कोलियांच्या राज्यांत अन्य पंथांतील परिव्राजक बौद्ध संघांतील भिक्षुंना वरील प्रश्न विचारतात. हे परिव्राजक तेथे बन्याच वर्षीपासून राहत असले पाहिजेत. त्यांचा आश्रम बुद्धाने धर्मोपदेश करण्याला सुरवात केल्यानंतर स्थापन झाला नाही; तो पूर्वीपासूनच तेथे होता हें खास. आणि हे परिव्राजक मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा द्वा चार ब्रह्मविहारांची पावना करावी, असा उपदेश करीत.* तेव्हा ते कालामाच्याच पंथांतील होते, असें समजण्याला हरकत कोणती? निदान हे ब्रह्मविहार बोधिसत्त्वाला तरुणपणीच माहीत होते, आणि तो त्यांजवर ध्यान करून प्रथमध्यान संपादीत असे, या विवानाला बाधा येत नाही.

बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाला कारण कोणते?

त्यानंतरचा महत्त्वाचा प्रसंग म्हटला म्हणजे बोधिसत्त्व आपल्या ग्रासादांतून उद्यानभूमीकडे जातो, हा होय. शुद्धोदन महाराजाने त्याच्या वारेंत कोणी म्हातारा, व्याधित किंवा मृत मनुष्य येऊ नये असा बंदोबस्त केला असतांही देवता एक निर्मित म्हातारा त्याच्या निर्दर्शनाला आणतात; आणि बोधिसत्त्व विरक्त होऊन परत आपल्या ग्रासादांत जातो. दुसऱ्या खेपेला व्याधित, तिसऱ्या खेपेला मृत आणि चौथ्या खेपेला देवता त्याला एक परिव्राजक दाखवितात; त्यामुळे तो पूर्ण विरक्त होऊन व गृहत्याग करून तत्त्वबोधाचा मार्ग शोधून काढण्याला प्रवृत्त होतो. द्या प्रसंगाची रसभरित वर्णने ललितविस्तरादिक ग्रंथांत सापडतात. ती सर्वथैव ग्राष्ण नाहीत असें म्हणावेलागतें. जर बोधिसत्त्व बापावरोबर किंवा एकटाच शेतावर जाऊन

* हधा ब्रह्मविहाराचे स्पष्टीकरण समाधिमार्गाच्या पाचव्या प्रकरणांत केले आहे.

काम करीत होता, आणि आडार कालामार्थ्या आश्रमांत जाऊन त्याचें तत्त्वज्ञान शिकत होता, तर त्याने म्हातारा, व्याधित आणि मृत मनुष्य पाहिला नाही हें संभवेल कसें ?

शेवटच्या दिवशीं बोधिसत्त्व उद्यानांत गेला असतां “देवतांनी एक उत्तम परित्राजक निर्माण करून त्याच्या निदर्शनाला आणला. तेव्हा बोधिसत्त्वाने सारथ्याला प्रश्न केला, ‘हा कोण आहे बरें ?’ जरी त्या वेळी—बोधिसत्त्व बुद्ध झाला नसल्या कारणाने-परित्राजक किंवा परित्राजकाचे गुण सारथ्याला माहीत नव्हते तरी देवतांच्या प्रभावाने तो म्हणाला, ‘हा परित्राजक आहे’; आणि त्याने प्रव्रज्येचे गुण वर्णिले,” असें जातकअडकथाकारांचें म्हणणे. पण जर कपिल-बस्तूमध्ये आणि शाक्यांच्या शेजारच्या राज्यांत परित्राजकांचे आश्रम होते, तर बोधिसत्त्वाला किंवा त्याच्या सारथ्याला परित्राजकांची मुळीच माहिती नसावी, हें आश्चर्य नव्हे काय !

अंगुत्तरनिकायाच्या चतुर्कनिपातात (सुत्त नं. १९६) वृष्ण शाक्याची गोष्ट आली आहे. तो निर्ग्रीथ (जैन) श्रावक होता. एकदा त्याचा व महामोगल्लानाचा संवाद चालला असतां बुद्ध भगवान तेथे आला, आणि त्याने वृष्णाला उपदेश केला. तेव्हा वृष्ण म्हणाला, “निर्ग्रीथाच्या (जैन साधुंच्या) उपासनेपासून मला कांही फायदा झाला नाही. आता मी भगवंताचा उपासक होतो.” अडकथाकार वृष्ण भगवंताचा चुलता होता असें म्हणतो. हें म्हणणे महादुक्खक्खन्ध-सुत्ताच्या अडकथेशी जुळत नाही. कांहीही असो, वृष्ण नांवाचा एक वयोवृद्ध शाक्य जैन होता यांत शंका नाही. म्हणजे बोधिसत्त्वाच्या जन्मापूर्वीच शाक्य देशांत जैन धर्माचा प्रसार झाला होता. तेव्हा बोधिसत्त्वाला परित्राजकांची माहिती नव्हती हें मुळीच संभवत नाही.

मग आसा सर्व अद्भुत गोष्टी बोधिसत्त्वाच्या चरित्रांत आल्या

कोठून ? महापदानसुत्तांतून.* वृद्ध मनुष्याला पाहिल्यावर बोधिसत्त्वाने सारथ्याला प्रश्न कसा केला, यासंबंधीं जातकअटुकथाकार म्हणतो, “महापदाने आगतनयेन पुच्छित्वा” (महापदानसुत्तांत आलेल्या कथेला अनुसरून प्रश्न त्रिचारून). म्हणजे या सर्व अद्भुत कथा महापदानसुत्तावरून घेतल्या आहेत असें म्हणावें लागतें.

तर मग बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाला कारण काय झाले असावे ? याचें उत्तर अत्तदण्डसुत्तांत स्वतः बुद्ध भगवानच देत आहे.

अत्तदण्डा भयं जातं, जनं पस्सथ मेवकं ।

संवेगं कित्तयिस्सामि यथा संविजितं मया ॥१॥

* अपदान (स० अवदान) म्हणजे सच्चरित्र. थोराच्या सच्चरित्राचा ज्या सुत्तांत संग्रह आहे तें महापदानसुत्त. यांत पूर्वयुगीन सहा व हथ्या युगांतील गोतमबुद्ध मिळून सात बुद्धांचीं चरित्रे आरंभी संक्षेपाने देऊन मग विपस्सीबुद्धाचें चरित्र विस्ताराने वर्णिले आहे. तो एक नमुना असून त्याप्रमाणें इतर बुद्धांची चरित्रे वर्णावीं, असें अटुकथाकार म्हणतात. हथ्या वर्णनांतील बहुतेक भाग हें सुत्त रचण्यापूर्वी किंवा नंतर गोतम-बुद्धाच्या चरित्रांत दाखल करण्यांत आले, आणि ते खुद्द त्रिपिटकांत भिन्न भिन्न स्थळी सापडतात. उद्यानदर्शनाचा भाग मात्र त्रिपिटकांत नाही. सो जातकटुकथाकाराने उचलला. त्यापूर्वी ललितविस्तरात व बुद्धचरित्राच्यात हथ्या कथेचा समावेश करण्यात आला.

गोतम बोधिसत्त्वासाठी तीन प्रासाद बांधण्यांत आले होते, ही गोष्ट मी ऐतिहासिक समजत होतों. परंतु ती देखील कात्पनिक असावी. कारण शुद्धोदनासारखा स्वतः अंगमेहनत करणारा लहानसा जमीनदार आपल्या मुलासाठी तीन प्रासाद बांधील हें संभवत नाही.

‘दीघनिकाय’ भाग दुसरा, भाषांतरकार परलोकवासी चितामण वैजनाथ राजवाडे, (प्रकाशक, ग्रथसंपादक व प्रकाशक मंडळी, नं० ३८० ठाकुरद्वार रोड, मुंबई नं. २) या ग्रंथाच्या भारभीच महापदानसुत्ताचें भराठी भाषांतर आलें आहे. ते जिज्ञासु वाचकांनी अवश्य वाचावें.

फन्दमानं पजं दिस्वा मच्छे अपोदके यथा ।
 अञ्जमञ्जेहि व्यारुद्धे दिस्वा मं भयमाविसि ॥२॥
 ममन्तमसरो लोको, दिसा सव्वा समेरिता ।
 इच्छं भवनमत्तनो नादसासिं अनोसितं ।
 ओसाने त्वेव व्यारुद्धे दिस्वा मे अरती अहु ॥३॥

(१) शस्त्रधारण भयावह वाटले. (त्यामुळे) ही जनता कशी मांडते पहा ! मला संवेग (वैराग्य) कसा उत्पन्न ज्ञाला हें सांगतों.
 (२) अपुन्या पाण्यांत मासे जसे तडकडतात, त्याप्रमाणे परस्परांशी विरोध करून तडकडणाऱ्या प्रजेकडे पाहून माझ्या अन्तःकरणांत भय दिगले. (३) चारी बाजूना जग असार दिसून लागले, सर्व दिशा कंपित होत आहेत असें वाटले आणि त्यांत आश्रयाची जागां शोधीत असतां निर्भयस्थान सापडेना. कारण, शेवटपर्यंत सर्व जनता परस्परांशी विरुद्ध ज्ञालेलीच दिसून आल्यामुळे मला कंटाळा आला.

रोहिणी नदीच्या पाण्यासाठी शाक्य आणि कोलिय भांडत होते; एके वेळीं दोघांनीही आपले सैन्य तयार करून रोहिणी नदी-पाशीं नेले; आणि त्या प्रसंगीं बुद्ध भगवान् दोन्ही सैन्यांच्या मध्ये येऊन त्याने हें सुत्त उपदेशिले, असा उल्लेख जातकठकथेत अनेक ठिकाणी आला आहे. पण तो विपर्यस्त असावा असें वाटते. शाक्यांना आणि कोलियांना भगवान् बुद्धाने उपदेश केला असेल आणि त्यांचीं भांडणेही मिटवलीं असतील. परंतु त्या प्रसंगीं हें सुत्त उपदेशिण्याचे कांही कारण दिसत नाही. आपणाला वैराग्य कसें ज्ञाले व आपण घरांतून बाहेर कां पडले, हें या सुत्तांत भगवान सांगत आहे. रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने किंवा अशाच क्षुद्र कारणास्तव शाक्य आणि कोलिय यांची भांडणे होत. त्या प्रसंगीं आपण शस्त्र धरावें की नाही हा बोधिसत्त्वाला प्रश्न पडला असावा. पण शस्त्राने हीं भांडणे

मिटविणें शक्य नव्हतें. शक्य आणि कोलिय यांचीं भांडणे जबरदस्तीने मिटवलीं गेलीं, तरी तीं मिटलीं नसतीं. कां की, तीं मिटविणाऱ्याला पुन्हा शेजारच्या राजाशीं शस्त्र धरावें लागले असतें; आणि जर त्याने त्यालाही जिंकले, तर त्याच्या पलीकडच्या राजाला जिंकणे त्याला भाग पडले असतें. याप्रमाणे शस्त्रग्रहणामुळे जिकडे तिकडे जय मिळविल्यावाचून गत्यंतर राहिले नसतें. पण तो मिळविला तरी त्याला शांति कोठून मिळणार होती? पसेनदि कोसल आणि विंविसार यांचे पुत्रच त्यांचे गन्नु झाले. तर मग या शस्त्रग्रहणापासून लाभ काय? शेवटपर्यंत भांडत राहावें हाच! या सशस्त्र प्रवृत्तिमार्गाचा प्रेमळ बोधिसत्त्वाला कंटाळा आला आणि त्याने शस्त्रनिवृत्तिमार्ग स्वीकारला.

सुत्तनिपातांतील पब्बज्ज्या सुत्तांत आरंभींच खालील गाथा आहेत.

पब्बजं कित्तयिस्सामि, यथा पब्बजि चक्खुमा,

यथा वीमंसमानो सो पब्बजं समरोचयि ॥१॥

संबाधोऽयं घरावासो रजस्सायतनं इति ।

अव्योकासो च पब्बज्जा इति दिस्वान् पब्बजि ॥२॥

‘(१) चक्षुभ्न्ताने प्रवृज्या कां घेतली, आणि ती त्याला कोणत्या विचारामुळे आवडली हें सांगून (त्याच्या) प्रवृज्येचें मी वर्णन करतों.

(२) गृहस्थाश्रम म्हणजे अडचणीची आणि कचन्याची जागा व प्रवृज्या म्हणजे मोकळी हवा, असें जाणून तो परित्राजक झाला.’

या म्हणण्याला आधार मज्जमनिकायांतील महासच्चक सुत्तांतही सापडतो. तेथे भगवान् म्हणतो, ‘हे अगिवेस्सन, संबोधिज्ञान होण्यापूर्वी, बोधिसत्त्व असतांनाच मला वाटले, ‘गृहस्थाश्रम अडचणीची व कचन्याची जागा आहे. प्रवृज्या म्हणजे मोकळी हवा. गृहस्थाश्रमांत राहून अत्यंत परिपूर्ण आणि परिशुद्ध ब्रह्मचर्य आचरणे

शक्य नाही. म्हणून मुऱ्डण करून आणि काषाय वस्त्रे धारण करून घरांतून बाहेर पडून परिवाजक होणें योग्य आहे.' ''

परंतु अरियपरियेसनसुत्तांत याच्यापेक्षा थोडेसें मिन्न कारण दिले आहे. भगवान् म्हणतो, “भिक्षुहो, संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्व असतांनाच मी स्वतः जन्मधर्मी असतांना, जन्माच्या फेण्यांत सापडलेल्या वस्तूच्या (पुत्र, दारा, दासी, दास इत्यादिकांच्या) मागे लागलो होतो. (म्हणजे माझें सुख त्यांजवर अवलंबून आहे असें मला वाटे.) स्वतः जराधर्मी असतांना, व्याधिधर्मी असतांना, मरणधर्मी असतांना, शोकधर्मी असतांना, जरा, व्याधि, मरण, शोक यांच्या फेण्यांत सापडलेल्या वस्तूच्याच मागे लागलो होतो. तेव्हा माझ्या मनांत असा विचार आला की, मी स्वतः जन्म, जरा, मरण, व्याधि व शोक यांनी संबद्ध असतां त्यांनीच संबद्ध जे पुत्रदारादिक त्यांच्या मागे लागलो आहें, हें ठीक नव्हेही; तर मग मी या जन्मजरादिकांनी होणारी हानि पाहून अजात, अजर, अव्याधि, अमर आणि अशोक असें जें परमश्रेष्ठ निर्वाणपद त्याचा शोध करावा हें योग्य आहे.”

याप्रमाणे बोधिसत्त्वाच्या प्रव्रज्येला साधारणपणे तीन कारणे दिली आहेत. (१) आपल्या आप्तांनी परस्परांशीं लटण्यासाठी शस्त्र धारण केल्यामुळे त्याला भय वाटलें; (२) घर अडचणीची व कच-च्याची जागा आहे असें वाटलें; आणि (३) आपण जन्म, जरा, मरण, व्याधि यांनी संबद्ध असतां अशाच प्रकारच्या वस्तूवर आसक्त होऊन राहतां कामा नये असें वाटलें. या तीन्ही कारणांची संगति लावतां येणे शक्य आहे.

बोधिसत्त्वाचे जातभाई शक्य व कोलिय यांच्यामध्ये तेटे बखेडे उत्पन्न झाले, आणि त्या प्रसंगी त्यांत आपण शिरावें की नाही हा बोधिसत्त्वाला प्रश्न पडला. मारामारीने हे खटले मिटणार नाहीत

हें त्याने जाणलें. पण त्यांत जर आपण शिरलों नाही तर लोक आपणाला भित्रा म्हणतील व गृहस्थाचा धर्म पाळला नाही असें होईल. अर्थात् गृहस्थाश्रम त्याला अडचणीची जागा भासूं लागल्या. त्यापेक्षा संन्यासी होऊन निरपेक्षपणे रानावनांन हिंडत राहणे काय वाईट होते? परंतु त्याचें आपल्या पत्नीवर आणि मुलावर प्रेम असल्या-मुळ गृहत्याग करणे फार कठीण होते. तेव्हा त्याला आणखीही विचार करावा लागला. मी स्वतः जाति-जरा-व्याधि-मरणधर्मी असतां अशाच स्वभावाने बद्द झालेले जे पुत्रदारादिक त्यांच्यावर आसक्त होऊन ह्या अडचणीच्या आणि कचञ्च्याच्या गृहस्थाश्रमांत पडून राहणे योग्य नाही असें त्याला वाटलें; आणि म्हणून तो परिव्राजक झाला. या तीन्ही कारणांत मुख्य कारण म्हटले म्हणजे शाक्यांच्या आणि कोलियांच्या मारामार्या होत, हें लक्षांत ठेवलें असतां बोधिसत्त्वाने पुढे बुद्ध होऊन शोधून काढलेल्या मध्यम मार्गाचा अर्थ बरोबर समजेल.

राहुल कुमार

बोधिसत्त्वाचें लग्न तरुणपणीं होऊन गृहत्याग करण्यापूर्वी त्याला राहुल नांवाचा मुलगा झाला, याला त्रिपिटकांत अनेक ठिकाणी आधार सापडतात. जातकाच्या निदानकथेत राहुल कुमार ज्या दिवशीं जन्मला त्याच रात्रीं बोधिसत्त्वाने गृहत्याग केला, असें म्हटलें आहे. पण दुसऱ्या अट्कथाकारांचें म्हणणे असें दिसतें की, राहुल कुमार जन्मल्यानंतर सातव्या दिवशीं बोधिसत्त्वाने गृहत्याग केला. या दोन्ही विधानांना आधार प्राचीन वाच्यांत सापडत नाही. एवढे खास की, बोधिसत्त्वाने गृहत्याग करण्यापूर्वी त्याला राहुल नांवाचा एक मुलगा होता. गोतम बोधिसत्त्व बुद्ध होऊन कपिल-वस्तूला आला, आणि त्याप्रसंगी त्याने राहुलाला दीक्षा दिली, अशीं

वर्णने महावग्गांत व इतर ठिकाणीं सापडतात. त्या वेळीं राहुल सात वर्षांचा होता, असें अटकथांत अनेक ठिकाणीं म्हटले आहे. राहुलाला भगवताने श्रामणेर केले की काय आणि तो त्या वेळीं किती वर्षांचा असावा याचा विचार सहाव्या प्रकरणांत करण्यांत येईल. कां की, श्रामणेराचा संबंध भिक्षुसंघाशीं येतो.

राहुलमाता देवी

राहुलाच्या आईला महावग्गांत आणि जातकठकयेत सर्वत्र ‘राहुलमाता देवी’ म्हटले आहे. यसोधरा (यशोधरा) हें तिचें नांव फक्त अपदान ग्रंथांत सापडते. जातकाच्या निदानक्षेत्रे म्हटले आहे की, “ज्या वेळीं आमचा बोधिसत्त्व लुभिव्हनी वनांत जन्मला, त्याच वेळीं राहुलमाता देवी, छन अमात्य, काळुदायि (काळा उदायि) अमात्य, कंथक अश्वराजा, (बुद्धगेचा) महाबोधिवृक्ष आणि चार निधिकुंभी (द्रव्याने भरलेले रांजण) उत्पन्न झाले.” यांत बोधिवृक्ष आणि टेव्याचे रांजण त्याच वेळीं उत्पन्न झाले, ही शुद्ध दन्तकथा समजली पाहिजे. पण बोधिसत्त्व, राहुलमाता, छन आणि काळा उदायि हीं एकाच वेळीं जन्मलीं नसलीं तरी समवयस्क होतीं असें मानण्याला हरकत नाही. राहुलमातेचे देहावसान ७८ व्या वर्षीं म्हणजे बुद्धाच्या परिनिर्वाणापूर्वीं दोन वर्षीं झालें असावें. अपदानांत (९८४) ती म्हणते, अटुसत्ततिवस्साहं पच्छिमो वत्तति भवो ।

.....
पहाय वो गमिस्सामि कतम्मे सरणमत्तनो ॥

‘मी आज ७८ वर्षांची आहें. हा माझा शेवटला जन्म. तुम्हांला मी सोडून जाणार. माझी मुक्ति मी संपादिली आहे.’

या शेवटल्या जन्मीं आपण शाक्य कुलांत जन्मलें असेंही ती म्हणते. परंतु त्या कुलाची माहिती कोठेच सापडली नाही. ती

मिक्षुणी होऊन राहिली आणि ७८ व्या वर्षी बुद्धाजवळ जाऊन तिने वर दिल्याप्रमाणे भाषण केले, असें अपदानकाराचें गृहणार्णे दिसते. पण मिक्षुणी झाल्यावर तिने कोणताही उपदेश केल्याचे किंवा तिचा कशाही प्रकारे बौद्धसंघाशी संबंध आल्याचे आढळून येत नाही. तेव्हा ती खरोखरच मिक्षुणी झाली की नाही हें निश्चयाने सांगतां येणे कठीण आहे. अपदान ग्रंथांत तिचे नांव यशोधरा आणि ललितविस्तरांत गोपा असें आले आहे. तेव्हा यांपैकी खरे नांव कोणते, किंवा हीं दोन्ही तिचीं नांवे होतीं हें समजत नाही.

गृहत्यागाचा प्रसंग

बोधिसत्त्वाने गृहत्याग केला त्या रात्री तो आपल्या प्रासादांत बसला होता. त्याच्या परिवारांतील स्त्रियांनी वाद्यगीतादिकांनी त्याला रंजविष्ण्याचे पुष्कळ परिश्रम केले. पण बोधिसत्त्व त्यांत रमला नाही. शेवटी त्या स्त्रिया कंटाळून झोपीं गेल्या. कोणी बडबडत होत्या; तर कुणाच्या तोंडांतून लाळ गळत होती. त्याला त्यांचा भयंकर कंटाळा आला; व खाली जाऊन त्याने छन सारथ्याला हाक मारून जागे केले. छनाने कंथक नांवाच्या घोड्याला सज्ज करून आणले. त्यावर बोधिसत्त्व आरूढ झाला व छन घोड्याची शेपटी धरून बसला. देवतांनी त्या दोघांसाठी नगरद्वार खुले केले. त्यांतून बाहेर पडून ते दोघेही अनोमा नांवाच्या नदीतीरावर गेले. तेथे बोधिसत्त्वाने आपले केस आपल्या तरवारीने कापून टाकले. आणि दागदागिने छनाच्या स्वाधीन करून बोधिसत्त्व राजगृहाला गेला. बोधिसत्त्वाच्या वियोगामुळे कंथकाने अनोमा नदीवरच देहविसर्जन केले, आणि छन सारथि दागदागिने घेऊन कपिलवस्तूला गेला.

हा निदानकथेतील गोष्टीचा सारांश आहे. निदानकथेत, ललितविस्तरांत आणि बुद्धचरित काव्यांत या प्रसंगाची रसभरित वर्णने आढळतात; आणि त्यांचा बौद्ध चित्रकलेवर चांगला परिणाम

झाला आहे. परंतु त्यांच्यांत तथ्य मुळीच नाही, किंवा फारच थोडे असावें, असें वाटतें. कां की, प्राचीनतर सुत्तांतून ह्या असंभाव्य दंतकथेला मुळीच आधार सापडत नाही.

अरियपरियेसनसुत्तांत स्वतः भगवान् बुद्धाने आपल्या गृह-त्यागसमयाची हकीगत दिली आहे, ती अशीः—

सो खो अहं भिक्खवे अपरेन समयेन दहरो व समानो सुसुकाळकेसो भद्रेन योब्बनेन समन्वागतो पठमेन वयसा अकामकानं मातापितुनं अस्सुमुखानं रुदन्तानं केसमस्सुं ओहारेत्वा कासावानि वत्थानि अच्छादेत्वा अगारस्मा अनगारियं पञ्चजिं।

‘भिक्षुहो, असा विचार करीत असतां कांही काळाने, जरी मी त्या वेळीं तरुण होतों, माझा एकही केस पिकला नव्हता, मी भरज्यानीत होतों आणि माझे आईबाप मला परवानगी देत नव्हते, डोळ्यांतून निघणाऱ्या अश्रुप्रवाहाने त्यांचीं मुखें भिजलीं होतीं, ते सारखे रडत होते, तरी मी (त्या सगळ्यांची पर्वा न करतां) शिरोमुँडन करून, काषाय वस्त्रांनी देह आच्छादून, घरांतून बाहेर पडलों (मी संन्यासी झालों).’

हाच उतारा जशाचा तसाच महासच्चकसुत्तांत सापडतो. यावरून बोधिसत्त्व घरच्या माणसांना कळू न देतां छनासह कंथकावर स्वार होऊन पळून गेला हें म्हणणे साफ चुकीचें आहे असें दिसतें. बोधिसत्त्वाची खुद आई मायादेवी सातव्या दिवशीं जरी निवर्तली असली तरी त्याचें पालन महाप्रजापती गोतमीने स्वतःच्या मुलाप्रमाणेंच केलें. अर्थात वरील उताऱ्यांत तिलाच बुद्ध भगवंताने आई म्हटलें असलें पाहिजे. शुद्धोदनाला व गोतमीला तो परिव्राजक होणार, हें पुष्कल दिवसांपासून माहीत होतें, आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध व त्यांच्या समक्षच त्याने प्रव्रज्या घेतली हें या उताऱ्यावरून स्पष्ट होतें.

प्रकरण पांचवे तपश्चर्या व तत्त्वबोध

आळार कालामाची भेट

घर सोडून बोधिसत्त्व येट राजगृहाला गेला, तेथे त्याची व बिंबिसार राजाची भेट झाली, आणि तदनंतर तो आळार कालामाकडे जाऊन त्याचें तत्त्वज्ञान शिकला, अशा अर्थाचें वर्णन जातकाच्या निदानकथेत सापडते. अश्वघोपकृत बुद्धचरितकाव्यांत निदानकथेचाच क्रम स्वीकारला आहे. ललितविस्तरांत ‘बोधिसत्त्व प्रथम वैशालीला गेला, व तेथे आळार कालामाचा शिष्य झाला, आणि नंतर राजगृहाला गेला,’ अशा प्रकारचें सविस्तर वर्णन आहे. पण हीं दोन्ही वर्णने प्राचीन सुत्तांशी जुळत नाहीत. वर दिलेल्या आर्यपरियेसन सुत्ताच्या उताऱ्यांत बोधिसत्त्वाने घरी असतांनाच आईबापांसमक्ष प्रव्रज्या घेतली असें म्हटले आहे. त्यानंतर ताबडतोब हा मजकूर आढळतो:—

सो एवं पब्बजितो समानो किंकुसलगवेसी अनुत्तरं सन्तिवरपदं परियेममानो येन आळारो कालामो तेनुपसंकमिं ।

(भगवान् म्हणतो,) “याप्रमाणे प्रव्रज्या घेतल्यावर हितकर मार्ग कोणता हें जाणण्याच्या उद्देशाने श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा शोध करीत मी आळार कालामापाशी गेलो.”

या उताऱ्यावरून असें दिसून येतें की, बोधिसत्त्व राजगृहाला न जातां प्रथमतः आळार कालामापाशी गेला. आळार कालाम कोसल देशाचाच रहिवाशी होता. अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातांत

(सुत्त नं. ६५) कालाम नांवाच्या क्षत्रियांच्या केसपुत्र शहराचा उल्लेख आला आहे. त्यावरून असें दिसतें की, त्याच कालामांपैकी आळार कालाम हा एक होता. शाक्य आणि कोलिय राज्यांत त्याची बरीच स्थापित होती. त्याच्या एका शिष्याचा—भरण्डु कालामाचा—आश्रम कपिलवस्तूला होता, हें वर सांगितलेंच आहे. दुसरे त्याचे किंवा फार झालें तर उद्दक रामपुत्राचे शिष्य जवळच्या कोलियांच्या देशांत राहत असत; आणि या संप्रदायांचें प्रस्थ शाक्य आणि कोलिय देशांत वरेंच होतें, यांत शंका नाही. बोधिसत्त्व प्रथमध्यानाची पद्धति हयाच परिवाजकांकडून शिकला, आणि त्यांनीच त्याला संन्यासदीक्षा दिली असली पाहिजे.

परंतु शाक्य किंवा कोलिय देशांतील एखाद्या आश्रमांत राहून काल कंठणे बोधिसत्त्वाला योग्य वाटले नाही. हितकर मार्गाचा आणि श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा बोध करून घेण्यासाठी त्याने खुद आळार कालामाची भेट घेतली. त्या वेळी आळार कालाम कोठे तरी कोसल देशांत राहत असावा. त्याने बोधिसत्त्वाला चार ध्यानें व त्यांच्यावरच्या तीन पायऱ्या शिकविल्या. पण केवळ या समाधीच्या सात पायऱ्यांनी त्याचें समाधान झाले नाही. हा मनोनिग्रहाचा मार्ग होता खरा, पण सर्व मनुष्यजातीला त्याचा उपयोग काय? याचसाठी हितकर मार्गाचा शोध बोधिसत्त्वाने पुढे चालविला.

उद्दक रामपुत्राची भेट

आळार कालाम आणि उद्दक रामपुत्र हे दोघेही एकच समाधिमार्ग शिकवीत होते. त्यांच्यांत एवढाच फरक होता की, आळार कालाम समाधीच्या सात पायऱ्या व उद्दक रामपुत्र आठ पायऱ्या शिकवीत असे. या दोघांचा कोणी तरी एकच गुरु असावा, न.भा. १६...१४

आणि नंतर त्यांनी हे दोन पंथ काढले असावित. आल्हार कालामाळा सोडून बोधिसत्त्व उद्कापाशी गेला. पण त्याच्याही मार्गात त्याला विशेष तथ्य दिसले नाही. तेव्हा राजगृहाला जाऊन तेथील प्रसिद्ध श्रमणपंथांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याचा त्याने निश्चय केला.

बिबिसार राजाची भेट

राजगृहांत बोधिसत्त्वाच्या आगमनाचे वर्णन एका अज्ञात कवीने सुत्तनिपातांतील पञ्चज्ञासुत्तांत केले आहे. त्याचे भाषान्तर येणेप्रमाणे:-

१. चक्षुष्मन्ताने (बोधिसत्त्वाने) प्रव्रज्या कां घेतली व कोणत्या विचारामुळे त्याला ती आवडली हें सांगून (त्याच्या) प्रव्रज्येचे मी वर्णन करतो.

२. गृहस्थाश्रम ही अडचणीची आणि कच्चव्याची जागा व प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा असे जाणून त्याने प्रव्रज्या घेतली.

३. प्रव्रज्या घेऊन त्याने शारीरिक पापकर्म वर्ज्य केले. वाचमिक दुर्वर्तन सोडून दिले आणि आपली उपजीविका शुद्ध मार्गाने चालविली.

४. बुद्ध मगधांच्या गिरिव्रजाला (राजगृहाला) आला. सर्व शारीरावर उत्तम लक्षणे फैलावली आहेत अशा त्याने राजगृहांत भिक्षाटनासाठी प्रवेश केला.

५. आपल्या प्रासादावरून बिबिसाराने त्याला पाहिले. त्याची लक्षणसंपत्ति पाहून बिबिसार म्हणाला,

६. अहो माझें ऐका:-हा सुंदर, भव्य, शुद्ध आणि आचरणाने संगत असून पायापाशी दोन हातांच्या अंतरावर दृष्टि ठेवून चालतो. (युगमत्तं च पेक्खति).

७. हा दृष्टि पायापाशीं ठेवून चालणारा जागृत भिक्षु नीच कुळांतला वाटत नाही. तो कोठे जात आहे, हें राजदूतांना धावत जाऊन पाहूं द्या.

८. तो भिक्षु (बोधिसत्त्व) कोठे जातो व वस्तीला कोठे गहतो हें पाहण्यासाठी ते (विंबिसारं राजाने पाठविलेले) दूत त्याच्या मागोमाग गेले.

९. इन्द्रियांचे संरक्षण करीत घरोघरीं भिक्षा घेऊन विवेकी आणि जागृत बोधिसत्त्वाने ताबडतोव पात्रभर भिक्षा मिळविली.

१०. भिक्षाटन पुरें करून तो मुनि नगरांतून बाहेर पडला आणि वस्तीला येथे राहीन अशा उद्देशाने पाण्डव पर्वताजवळ आला.

११. त्याला वस्तीला राहिलेला पाहून ते दूत त्याच्याजवळ बसले आणि त्यांपैकी एकाने जाऊन राजाला खबर दिली,—

१२. ‘महाराज, तो भिक्षु पाण्डव पर्वताच्या पूर्वेला व्याघ्रासारखा, क्रष्णभासारखा किंवा गिरिगळुरांत राहणाऱ्या सिंहासारखा बसला आहे !’

१३. तें दूतांचे वचन ऐकून तो क्षत्रिय (राजा) उत्तम यानांत बसला व त्वरेने पाण्डव पर्वताकडे जाण्यास निघाला.

१४. जिथपर्यंत यानाने जाणें शक्य होतें तिथपर्यंत जाऊन तो क्षत्रिय यानांतून खाली उतरला आणि पायीच (बोधिसत्त्वाच्या) जवळ येऊन त्याच्या संनिध बसला.

१५. तेथे बसून राजाने त्याला कुशलप्रश्नादिक विचारले. कुशलप्रश्नादिक विचारून तो येणेप्रमाणे बोलला:-

१६. तं जवान आणि तरुण आहेस; मनुष्याच्या प्रथम नयांतला आहेस. तुझी कान्ति कुलीन क्षत्रियासारखी अत्यंत रोचक दिसते.

१७. तूं हत्तीचा समुदाय वरोबर घेऊन माझ्या सेनेला शोभा आण. मी तुला संपत्ति देतों, तिचा उपभोग घे; आणि आता तुझी जाति कोणती, हें मला सांग.

१८. हे राजा, येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशी धनाने आणि वीर्याने संपन्न-ज्याचा कोसल राष्ट्रांत समावेश होतो-असा देश आहे.

१९. त्यांचे (तेथल्या महाजनांचे) गोत्र आदित्य आहे आणि त्यांच्या जातीला शाक्य म्हणतात. त्या कुलांतून, हे राजा, मी परिव्राजक झालों, तो कोमोपभोगांच्या इच्छेने नव्हे.

२०. कामोपभोगांत मला दोष दिसला आणि एकान्तवास सुखाचा व्राटला. आता मी तपश्चर्येसाठी जात आहें. त्या मार्गात माझें मन रसते.

या सुत्ताच्या तिसऱ्या गार्थेत बोधिसत्त्वाने काया, वाचा व उपजीविका यांचे संशोधन केल्याचा उल्लेख आला आहे. हें कृत्य घरांतून निवाल्यानंतर वाठेतल्या वाटेत त्याला करतां येणे शक्य दिसत नाही. आल्यार काळाम व उद्क रामपुत्र यांपाशी राहून त्यांचे आचार विचार नीट सांभाळून बोधिसत्त्वाने हें काम केले असावे असें दिसते. पण एवढयाने त्यांचे समाधान न होतां प्रसिद्ध श्रमण-नायकांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याच्या उद्देशाने तो राजगृहाला आला. तेथे त्या सर्व संप्रदायांमध्ये कमीजडूती प्रमाणाने तपश्चर्या आढळून आल्यामुळे आपणही अशीच तपश्चर्या केली पाहिजे, असें त्याला वाटले, आणि म्हणूनच या सुत्ताच्या शेवटल्या गार्थेत, 'आता मी तपश्चर्येसाठी जात आहें,' असें तो म्हणतो. कामोपभोगांतून त्यांचे मन पूर्वीच निघाले असल्यामुळे मगधराजाने देऊं केलेला अधिकार त्याला आवडला नाही, हें सांगावयालाच नको.

उरुवेलेला आगमन

राजगृहाद्वान बोधिसत्त्व उरुवेलेला आला आणि तपश्चर्या करण्यासाठी हें स्थान त्याने पसंत केले. त्याचें वर्णन अरियपरियेसन सुकृतांत सापडते.

भगवान् म्हणतो, “भिक्षुहो, तो मी कुशल कोणतें हें जाण-ग्याच्या हेतुने लोकोत्तर शांतीच्या श्रेष्ठ स्थानाचा शोध करीत करीत क्रमशः प्रवास करून उरुवेला येथे सेनानिगमाला आलो. तेथे मी रमणीय भूमिभाग पाहिला. त्यांत सुशोभित वन असून नदी मंद मंद वाहत होती. तिच्या दोन्ही बाजूंला सफेत वाळवंट व उतार सोपा, आणि ती अत्यंत रमणीय. या वनाच्या चारी बाजूंना भिक्षाटन करण्यासाठी गाव दिसले. हा रमणीय भूमिभाग असल्यामुळे कुलीन मनुष्याला तपश्चर्या करण्याला योग्य वाटून मी त्याच ठिकाणी तपश्चर्या चालविली.”

राजगृहाच्या सभोवती ज्या टेकडया आहेत त्यांच्यावर निर्णीथ वैरे श्रमण तपश्चर्या करीत असत, असा उल्लेख बन्याच ठिकाणी सापडतो. पण बोधिसत्त्वाला तपश्चर्येसाठी हे रुक्ष पर्वत आवडले नाहीत; उरुवेलेचा रम्य प्रदेश आवडला. यावरून सृष्टिसौंदर्यावर असलेले त्याचें प्रेम व्यक्त होतें.

तीन उपमा

तपश्चर्येला आरंभ करण्यापूर्वी बोधिसत्त्वाला तीन उपमा सुचल्या. त्याचें वर्णन महासच्चकसुकृतांत केलें आहे. भगवान् म्हणतो, “हे अगिंवेस्सना, एखादें ओलें लाकूड पाण्यांत पडलेले असलें, आणि एखादा मनुष्य उत्तरारणि घेऊन त्याच्यावर घासून अग्नि उत्पन्न करू लागला, तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय ?”

सच्चक— भो गोतम, त्या लाकडांतून आग उत्पन्न होणे शक्य नाही. कां की, तें ओलें आहे. त्या माणसाचे परिश्रम व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल.

भगवान्—त्याचप्रमाणे, हे अग्निवेस्सना, जे कोणी श्रमण आणि ब्राह्मण शरीराने आणि मनाने कामोपभोगांपासून अलिप्त झाले नाहीत आणि ज्यांचा कामविकार शांत झाला नाही त्यांनी कितीही कष्ट भोगले तरी त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त व्हावयाचा नाही. हे अग्निवेस्सना, दुसरी मला उपमा अशी सुचली की, एखादें ओलें लाकूड पाण्याहून दूर पडलें आहे आणि एखादा मनुष्य उत्तरारणि धासून त्यांतून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्न करूं लागला, तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय?

सच्चक—नाही, भो गोतम, त्याचा प्रयत्न व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल. कां की, हें लाकूड ओलें आहे.

भगवान्—त्याचप्रमाणे, हे अग्निवेस्सना, जे श्रमण आणि ब्राह्मण कामोपभोग सोडून शरीराने आणि मनाने त्यांपासून अलिप्त राहतात खरे, पण ज्यांच्या मनांतील कामविकार शमलेले नसतात, त्यांनी जरी कितीही कष्ट सोसले, तरी त्यापासून त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त व्हावयाचा नाही. हे अग्निवेस्सना, आणखी तिसरी एक उपमा मला सुचली. एखादें कोरडे लाकूड, पाण्यापासून दूर पडलें आहे, आणि एखादा मनुष्य त्याच्यावर उत्तरारणि धासून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्न करूं लागला, तर तो आग उत्पन्न करूं शकेल की नाही?

सच्चक—होय, भो गोतम, कारण तें लाकूड साफ कोरडे आहे, आणि पाण्यामध्ये पडलेले नाही.

भगवान्—त्याचप्रमाणे, हे अग्निवेस्सना, जे श्रमणब्राह्मण कायेने आणि चित्ताने कामोपभोगांपासून दूर राहतात, आणि

त्यांच्या मनांतील कामविकार साफ नष्ट झाले आहेत, त्यांनी शरीराला असंत कष्ट दिले काय किंवा न दिले काय, त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त होणे शक्य आहे.

हा तीन उपमा बोधिसत्त्वाला तपश्चर्येला आरंभ करतांना सुचल्या. जे श्रमणब्राह्मण यज्ञयागादिकांतच समाधान मानतात, त्यांनी तशा प्रसंगी तपश्चर्या करून शरीराला कष्ट दिले, तरी त्यांना तत्त्वबोध व्हावयाचा नाही. दुसरे श्रमणब्राह्मण यज्ञयागाचा मार्ग सोडून देऊन जंगलांत जाऊन राहिले, पण जर त्यांच्या अंतःकरणांतील कामविकार नष्ट झाले नाहीत, तर त्यांच्या तपश्चर्येपासून कांही निष्पत्ति होणार नाही. ओल्या लाकडावर उत्तरारणि घासून अग्नि उत्पन्न करण्याप्रमाणे त्यांचा प्रयत्न व्यर्थ जाणार. पण जर एखादा माणूस कामोपभोगांपासून दूर राहून मनांतील कामविकार साफ नष्ट करू शकला, तर त्याला देहदंडावाचून तत्त्वबोध प्राप्त करून वेतां येईल.

हठयोग

बोधिसत्त्वाला हा उपमा सुचल्या, तरी त्याने त्या काळच्या श्रमणव्यवहाराला अनुसरून तीव्र तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. प्रथमतः त्याने हठयोगावर भर दिला. भगवान सच्चकाला म्हणतो, “हे अगिगवेस्सन, मी जेव्हा दातांवर दात दाबून आणि जीभ टाळूला लावून माझ्या चित्ताचें दमन करी, तेव्हा माझ्या काखेतून घाम सुटे. ज्याप्रमाणे एखादा बलवान पुरुष दुर्बल माणसाला डोक्याला किंवा खांद्याला धरून दाबतो, त्याप्रमाणे मी माझे चित्त दाबीत होतो.

“हे अगिगवेस्सन, त्यानंतर आश्वासप्रश्वास दाबून मी ध्यान करू लागलो. त्या वेळी माझ्या कानांतून श्वास निघण्याचा शब्द होऊ लागला. जसा लोहाराचा भाता चालतो, तसा माझ्या कानांतून आवाज येऊ लागला. तरी पण हे अगिगवेस्सन, मी आश्वासप्रश्वास

आणि कान दावून ध्यान करू लागलो. तेव्हा तीक्ष्ण तरवारीच्या टोकाने माझे डोके कोणी मंथन करीत आहे, असा मला भास झाला. तथापि हेच ध्यान मी पुढे चालविले आणि माझ्या डोक्याला चाम-ड्यांच्या पट्ट्याचें वेष्टन देऊन कोणी घट आवळीत आहे असें वारू लागले. तरी तेंच ध्यान मी पुढे चालू ठेवले. त्यामुळे माझ्या उदरांत वेदना उठल्या. कसाई शस्त्राने जसें गाईचें पोट कोरतो, तसें माझे पोट कोरले जात आहे असें मला वाटले. या सर्व प्रसंगी माझा उत्साह कायम होता, स्मृति स्थिर होती, पण शरीरामध्ये त्राण कमी झाले. तथापि त्या कष्टप्रद वेदना माझ्या चित्ताला बाधू शकल्या नाहीत.”

तिमच्या प्रकरणांत श्रमणांच्या नानाविध तपश्चर्या दिल्या आहेत. त्याच्यांत हठयोगाचा समावेश झालेला नाही. तथापि त्या काळी वरच्या सागऱ्या हठयोगाचा अभ्यास करणारे तपस्वी होते, असें गृहीत धरावें लागते. नाही तर बोधिसत्त्वाने तशा योगाचा अभ्यास आरंभिला नसता.

उपोषणे

याप्रमाणे हठयोगाचा अभ्यास करून त्याच्यांत तध्य नाही असें दिसून आल्यावर बोधिसत्त्वाने उपोषणाला सुरुवात केली. अन्नपाणी साफ सोडून देणे त्याला योग्य वाटले नाही. पण तो अत्यंत अल्पाहार सेवन करू लागला. भगवान् सच्चकाला म्हणतो, “हे अग्निकेस्सन, मी थोडा थोडा आहार खाऊ लागलो. मुगांचा काढा, कुळथांचा काढा, वाटाण्याचा काढा किंवा हरभज्याचा (हरेणु) काढा पिऊनच मी राहत होतो. तो देखील अत्यंत अल्प असल्यामुळे माझे शरीर फारच कृत झाले. आसीतकवलीच्या किंवा कालवलीच्या गाठीप्रमाणे माझ्या अवयवांचे सांधे दिसू लागले. रंटाच्या पावळाप्रमाणे माझा कटिंघ झाला. सुताच्या चात्यांच्या

माळेप्रमाणे माझा पाठीचा कणा दिसून लागला. मोडक्या घराचे वासे जसे खालीवर होतात, तशा माझ्या वरगड्या झाल्या. खोल विहिरीत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझी बुबुळे खोल गेली. कच्चा भोपळा कापून उन्हांत टाकला असतां जसा कोमेजून जातो, तशी माझ्या डोक्याची चामडी कोमेजून गेली. मी पोटावरून हात फिरविला तर पाठीचा कणा माझ्या हातीं लागे आणि पाठीच्या कण्यावरून हात फिरविला म्हणजे पोटाची चामडी हातीं लागत असे. याप्रमाणे पाठीचा कणा आणि पोटाची चामडी एक झाली होती. शौचाला किंवा लघवीला बसलों, तर मी तेथेच पडून राहीं. अंगावरून हात फिरविला असतां माझे दृवळ झालेले लोम आपोआप खाली पडत.”

वितकंविर ताषा

बोधिसत्त्वाने सात वर्षे तपश्चर्या केली असा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. या सात वर्षांत बोधिसत्त्व प्राधान्येकरून देहदंडन करीत असला, तरी त्याच्या मनांत दुसरे विचार घोळत नव्हते, असें नाही. वर दिलेल्या तीन उपमा पाहिल्या तरी असें दिसून येतें की, कामविकार पुरे नष्ट केल्यावाचून नानाविध कायकलेशांचा उपयोग होणार नाही, हें त्याला स्पष्ट दिसत होतें. याशिवाय आणखीही सद्विचार त्याच्या मनांत येत, असें अनेक सुत्तांवरून दिसतें. त्यांपैकी कांही विचारांचा येथे थोडक्यांत संग्रह करीत आहें.

मजिञ्मनिकायांतील देखावितकक सुत्तांत भगवान् म्हणतो, “भिक्षु हो, मला संबोध प्राप्त होण्यापूर्वी, मी बोधिसत्त्व असतांनाच माझ्या मनांत असा विचार आला की, वितकाचे दोन भाग करावे. त्याप्रमाणे कामवितर्क (विषयवितर्क), व्यापादवितर्क (द्वेषवितर्क) आणि विहिंसावितर्क (दुसर्याला किंवा आपणाला त्रास देण्याचा वितर्क), ह्या तीन वितकांचा मी एक विभाग केला; आणि नैष्ठर्य न.भा.१६...१५

(एकान्तवास), अव्यापाद (मैत्री) आणि अविहिंसा (त्रास न देण्याची बुद्धि) या तीन वितर्कांचा दुसरा विभाग केला. त्यानंतर मी मोठ्या सावधगिरीने व दक्षतेने वागत असतां पहिल्या तीन वितर्कांपैकी एखादा वितर्क माझ्या मनांत उत्पन्न होत असे. त्या वेळी मी विचार करीत होतों की, हा वाईट वितर्क माझ्या मनांत उत्पन्न झाला आहे. तो माझ्या दुःखाला, दुसऱ्याच्या दुःखाला किंवा उभयतांच्या दुःखाला कारणीभूत होईल, प्रज्ञेचा निरोध करील, व निर्वाणाला जाऊ देणार नाही. या विचाराने तो वितर्क माझ्या मनांतून नाहीसा होत असे.

“मिक्ख हो, शरद्युतंत जिकडे तिकडे शेतें पिकाला आली असतां गुराखी गुरांचें मोठ्या सावधगिरीने रक्षण करतो; काठीने बडवू रेखील त्यांना शेतांपासून दूर ठेवतो. कां की, तसें केलें नाही तर गुरे लोकांच्या शेतांत शिरतील, आणि आपणाला दंड भरावा लागेल, हें तो जाणतो. त्याप्रमाणे काम, व्यापाद, विहिंसा इत्यादिक अकुशल मनोवृत्ति भयावह आहेत हें मी जाणले.

“त्या वेळी मी मोठ्या सावधगिरीने आणि उत्साहाने वागत असतां माझ्या मनांत नैष्कर्म्य, अव्यापाद आणि अविहिंसा द्या तीन वितर्कांपैकी एखादा वितर्क उत्पन्न होत असे. तेब्बा मी असा विचार करीत होतों की हा कुशल वितर्क माझ्या मनांत उत्पन्न झाला आहे, तो आपणाला, परक्याला किंवा उभयतांना दुःख देणारा नव्हे, प्रज्ञेची अभिवृद्धि करणारा व निर्वाणाला पोचविणारा आहे. त्याचे सर्व रात्र किंवा सर्व दिवस चितन केलें तरी त्यापासून भय नाही. तथापि पुष्कळ वेळ चितन केलें असतां माझा देह श्रान्त होईल, आणि त्यामुळे माझे चित्त स्थिर राहणार नाही. आणि अस्थिर नित्ताला समाधि कोठून मिळणार? म्हणून (कांही वेळाने) माझे चित्त मी अभ्यन्तरीच स्थिर करीत असें... एखादा गुराखी उन्हाळ्याच्या

शेवटी पिके लोकांनी घरी नेल्यावर मुरांना खुशाल मोकळे सोडून देतो. तो ज्ञाडाखाली असला किंवा मोकळ्या जागेत असला तरी गाईवर नजर ठेवण्यापलीकडे दुसरे कांही करीत नाही. त्याप्रमाणे नैषकर्म्मादिक कुशल वितर्क उत्पन्न झाले असतां हे कुशल धर्म आहेत एवढोच मी स्मृति ठेवीत होतों. (त्यांचा निप्रह करण्याचा प्रयत्न करीत नसें.) ”

निर्भयता

कुगल वितर्काच्या साहाय्याने अकुशल वितर्कावर जय मिळविला, तरी जोपर्यंत धार्मिक माणसाच्या मनांत निर्भयता उत्पन्न झाली नाही, तोपर्यंत त्याला तत्त्वबोध होणें अशक्य आहे. दरोडेखोर किंवा सैनिक आफल्या विरोधकांवर धाडसाने तुटून पडतात. पण त्यांच्यांत निर्भयता थोटीच असते ! ते शस्त्रास्त्रांनी कितीही सज्ज असले, तरी भयभीत असतात; न जाणो, आपले शत्रु आपणावर कधी घाला घालतील याचा नेम नाही, असें त्यांस वाटतें. अर्थात् त्यांची निर्भयता खरी नव्हे. अध्यात्ममार्गाने जी निर्भयता मिळते तीच खरी होय. ती बोधिसत्त्वाने कशी मिळविली हें खालील उताऱ्यावरून समजून येईल.

बुद्ध भगवान् जानुश्रोणी ब्राह्मणाला म्हणतो:-“हे ब्राह्मण, जेव्हा मला संबोध प्राप्त झाला नव्हता, मी केवळ बोधिसत्त्व होतों, तेव्हा मला असें वाटले की, जे कोणी श्रमण किंवा ब्राह्मण परिशुद्ध कायकमें न आचरितां अरण्यामध्ये राहतात, ते द्या दोषासुले भय-भेरवाला आमंत्रण देतात. पण माझी कर्म परिशुद्ध आहेत. परिशुद्ध कायकमें असलेले जे सज्जन (आर्य) अरण्यांत राहतात त्यांपकी मी एक आहें, असें जेव्हा मला दिसून आलें, तेव्हा अरण्यवासांत मला अत्यंत निर्भयता वाटली. दुसरे कित्येक श्रमण किंवा ब्राह्मण अपरिशुद्ध वाचसिक कर्मे आचरीत असतांना, अपरिशुद्ध मानसिक

कर्मे आचरीत असतांना, अपरिशुद्ध आजीव (उपजीविका) करीत असतांना अरण्यामध्ये राहतात, आणि या दोषांमुळे ते भयभैरवाला आमंत्रण देतात. परंतु माझीं वाचसिक आणि मानसिक कर्मे व उपजीविका परिशुद्ध आहेत. ज्या सज्जनांची हीं सर्व परिशुद्ध आहेत त्यांपैकी मी एक आहें, असें दिसून आल्यावर अरण्यवासांत मला अत्यंत निर्भयता वाटली.

“हे ब्राह्मणा, जे श्रमण किंवा ब्राह्मण लोभी, प्रदुष्टचित्त, आळशी, भ्रान्तचित्त किंवा संशयग्रस्त होऊन अरण्यांत राहतात, ते ह्या दोषांमुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझे चित्त कामविकारांपासून अलिप्त आहे, द्वेषापासून मुक्त आहे (म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयीं माझ्या मनांत मैत्री वसते), माझे मन उत्साह-पूर्ण, स्थिर व निःशंक आहे. अशा गुणांनी युक्त जे सज्जन अरण्यांत राहतात, त्यांपैकी मी एक आहें, असें दिसून आल्यावर मला अरण्यवासांत अत्यंत निर्भयता वाटली.

“हे ब्राह्मणा, जे श्रमण किंवा ब्राह्मण आत्मस्तुति आणि परनिंदा करतात, भ्याड असतात, मानमान्यतेची चाड धरून अरण्यांत राहतात..... किंवा जडबुद्धि असतात, ते या दोषांमुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझ्या अंगीं हे दुर्गुण नाहीत, मी आत्मस्तुति किंवा परनिंदा करीत नाही, भ्याड नाही, मानमान्यतेची मला इच्छा नाही.....आणि मी प्रज्ञावान् आहें. जे सज्जन अशा गुणांनी युक्त होऊन अरण्यांत राहतात, त्यांपैकी मी एक आहें, असें दिसून आल्यावर मला अरण्यवासांत अत्यंत निर्भयता वाटली.

“हे ब्राह्मणा, चतुर्दशी, पूर्णिमा, अमावास्या आणि अष्टमी या रात्री (भयासंबंधाने) ग्रसिद्ध आहेत. त्या रात्रीं ज्या उद्यानांत, अरण्यांत किंवा वृक्षाखाली लोक देवतांना बलिदान देतात, किंवा जीं स्थळें अत्यंत भयंकर आहेत असें समजतात, त्या ठिकाणी मी

(एकाकी) राहत असें; कारण भयभैरव कसें असतें तें पाहण्याची माझी इच्छा होती. अशा स्थळीं राहत असतां एखादा हरिण त्या बाजूने जाई, एखादा मोर सुकलेले लाकड खाली पाढी, किंवा शाडाचीं पाने वाच्याने हालत. त्या प्रसंगीं मला वाटे, हेच तें भयभैरव होय, आणि मी म्हणे, भयभैरवाची इच्छा धरूनच मी या ठिकाणी आले आहे, तेहा या स्थितीत असतांनाच त्याचा नाश केला पाहिजे. मी चालत असतांना तें भयभैरव आले, तर चालत असतांनाच त्याचा नाश करीत असें. जोंपर्यंत त्याचा नाश केला नाही, तोंपर्यंत उभा राहत नसें आणि बसत नसें, किंवा अंथरुणावर पडत नसें. जर तें भयभैरव उभा असतांना आले, तर उभा असतांनाच त्याचा मी नाश करीत असें. जोंपर्यंत त्याचा नाश केला नाही, तोंपर्यंत चालत नसें, बसत नसें, किंवा अंथरुणावर पडत नसें. बसलों असतां जर तें भयभैरव आले, तर मी निजत नसें, उभा राहत नसें, किंवा चालत नसें. बसलों असतांच त्याचा नाश करीत असें. अंथरुणावर पडलों असतां तें आले तर बसत नसें, उभा राहत नसें किंवा चालत नसें; अंथरुणावर पडलो असतांच त्याचा नाश करीत असें.”

राजयोग

बोधिसत्त्व केवळ हठयोग आणि तपश्चर्या यांच्यामध्येच आपला सर्व काळ कंठीत होता असें नाही. तसें करणे कोणत्याही तपस्थ्यांना शक्य नव्हते. मधून मधून त्यांना चांगले अन्न खावे लागत असे. शरीरांत थोडे बळ आले म्हणजे पुन्हा ते उपोषणादिकांच्या योगाने देहदंडन करीत. सात वर्षांच्या कालांत बोधिसत्त्व प्राधान्येकरून तपश्चर्या आचरीत असला, तरी मधून मधून चांगले अन्न सेवन करीत होता, आणि शांत समाधीही अनुभवीत होता, यांत शंका नाही. हठयोग सोडून आपण आनापानस्मृतिसमाधीची भावना कशी करीत

होतों, हें भगवान् बुद्धाने आनापानसंयुक्ताच्या पहिल्या क्रमाच्या आठव्या सुत्तांत सांगितले आहे.

भगवान् म्हणतोः—“भिक्षुहो, आनापानस्मृतिसमाधीची भावना केली असतां मोठा फायदा होतो. तिची कशा रीतीने भावना केली असतां मोठा फायदा होतो? एखादा भिक्षु अरण्यांत झाडाखाली किंवा दुसऱ्या एकांत जागीं आसनमांडी घालून बसतो. तो दीर्घ आश्वास घेत असला, तर दीर्घ आश्वास घेत आहे, असें जाणतो; दीर्घ प्रश्वास सोडीत असला तर, दीर्घ प्रश्वास सोडीत आहे, असें जाणतो; पहस्व आश्वास घेत असला, इत्यादि.*.....याप्रमाणे आनापानस्मृतिसमाधीची भावना केली असतां मोठा फायदा होतो. भिक्षुहो, मी देखील संबोधिज्ञान होण्यापूर्वी, बोधिसत्त्वावस्थेत असतांना बहुधा हीच भावना करीत होतों. त्यामुळे माझ्या शरीराला आणि ढोळ्यांना त्रास होत नसे, आणि माझें चित्त पापविचारांपासून मुक्त होत असे.”

यावरून स्पष्ट दिसून येईल की, बोधिसत्त्व सदोदित हठयोग आचरीत नव्हता. मधून मधून ह्या शांत राजयोगाचा तो अभ्यास करी व त्यायोगें त्याला समाधान मिळत असे.

ध्यानमार्गाचा अवलंब

अशा रीतीने उपोषणे आणि आहार वेणे, हठयोग आणि राजयोग यांच्यामध्ये हेलकावे खात खात अग्वेरीस बोधिसत्त्वाच्या मनाचा एकाएकी असा निश्चय झाला की, तपश्चर्या निखालस निरर्थक आहे; तिच्यावाचून मुक्ति मिळणे शक्य आहे. म्हणून ती स्रोडून त्याने पुन्हा पूर्णपणे ध्यानमार्गाचें कसें अवलंबन केलें, याचें योडव्यांन वर्णन महासच्चक सुत्तांत केलें आहे.

* विशेष माहितीसाठी, समाधिमार्ग पृ० ३८-४८ पहा.

भगवान् सच्चकाला म्हणतो, “हे अगिगवेस्सन, माझ्या शाक्य पित्याच्या शेतावर काम चालले असता जंबुवृक्षाच्या शीतल छायेत बमून प्रथमध्यान प्राप्त करून घेतल्याची मला आठवण झाली, आणि त्या आठवणीला अनुमस्तन माझी ममजूत झाली की, हाच बोधाचा मार्ग असला पाहिजे. आणि जे सुव चैर्नाच्या पदार्थाच्या उपभोगावाचून आणि अकुशल विचारापासून व्याभते, त्या सुखाला मी कां भ्यावे? असा माझ्या मनांत विचार आला, आणि त्यानंतर या सुखाला मी भिणार नाही, असा मी निश्चय केला. परतु ते सुव अत्यंत कृश झालेल्या देहाने मिळणारे नव्हते. म्हणून थोडा थोडा आहार खाण्याचा विचार करून मी त्याप्रमाण वागू लागलो. त्या वेळी पाच भिक्षु माझी सेवा करीत होते. का की, मला ज्या धर्माचा बोध होईल ता धर्म त्याना शिकवीन, असें यांस वाटे. परंतु जेव्हा मी अन्न खाऊ लागलो (तच्चर्चर्या सोडून दिली), तेव्हा, ‘हा गोतम तपश्चर्येपासून भ्रष्ट होऊन खाण्यापिण्याकडे वळला,’ असें वाटून ते पांच भिक्षु मला कंटाळून निवून गेले.”

तथापि बोधिसत्त्वाचा निश्चय दॱल्या नाही. तपश्चर्येचा मार्ग सोडून साध्या ध्यानमार्गानेच तत्त्वबोध करून घेतला पाहिजे, याबद्दल याची खात्री झाली.

मारयुद्ध

या प्रमंगी बोधिसत्त्वाशीं माराने युद्ध केल्याचे काव्यात्मक वर्णन बुद्धचरितादिक प्रथांतून आढळते. त्याचा उगम सुत्तनिपातांतील पधानसुत्तांत आहे. त्या सुत्ताचे भाषांतर येथे देतो:—

१. नैरंजन नदीच्या काठी तपश्चर्येला आरंभ करून निर्वाण-प्राप्तीसाठी मोठ्या उत्साहाने मी ध्यान करीत असतां—

२. मार करूणस्वर काढून माझ्याजवळ आला. (तो म्हणाला) तू कृश आणि दुर्वर्ण आहेस. मरण तुझ्याजवळ आहे.

३. हजार हिंशांनी तं मरणार. एक हिस्सा तुझे जीवित बाकी आहे. अरे भल्या माणसा, तं जग. जगणे उत्तम आहे; जगलास तर पुण्यकर्म करशील.

४. ब्रह्मचर्याने राहिलास आणि अग्निहोत्राची पूजा केलीस तर पुष्कळ पुण्याचा साठा होईल. हा निर्वाणाचा उद्योग कशाला पाहिजे ?

५. निर्वाणाचा मार्ग अत्यंत कठीण आणि दुर्गम आहे. ह्या गाथा बोलून मार बुद्धापाशी उभा राहिला.

६. असें बोलणाऱ्या त्या माराला भगवान् म्हणाला, हे निष्काळजी मनुष्याच्या मित्रा, पाण्या, तं येथे कां आलास (हें मी जाणतो).

७. तशा पुण्याची मला बिलकूल गरज नाही. ज्याला पुण्याची गरज असेल त्याला माराने ह्या गोष्टी सांगाऱ्या.

८. मला श्रद्धा आहे, वीर्य आहे आणि प्रज्ञा पण आहे. येणेत्रमाणे मी माझ्या ध्येयावर चित्त ठेवले असतां मला जगण्याबदल कां उपदेश करतोस ?

९. नदीचा ओघ देखील हा वारा सुकवू शकेल. परंतु ध्येयावर चित्त ठेवणाऱ्याचें (प्रेषितात्म्याचें) माझे रक्त तो सुकवू शकणार नाही.

१०. (पण माझ्याच प्रयत्नाने) रक्त शोषित झालें, तर त्यावरोबर माझे पिंत आणि इलेष्य हे विकार देखील आटतात; आणि माझे मांस क्षीण झाले असतां चित्त अधिकतर प्रसन्न होऊन स्मृति, प्रज्ञा व समाधि उत्तरोत्तर वाढतात.

११. याप्रमाणे राहून उत्तम सुखाचा लाभ झाला असतां माझे चित्त कामोपभोगांकडे वळत नाही. ही माझी आत्मशुद्धि पहा.

१२. (हे मारा,) कामोपभोग ही तुझी पहिली सेना आहे. अरति ही दुसरी, भूक आणि तहान ही तिसरी, आणि तृष्णा ही तुझी चौथी सेना आहे.

१३. पांचवी आळस, सहावी भीति, सातवी कुशंका, आठवी अभिमान (किंवा गर्व),

१४. लाभ, सत्कार, पूजा (ही नववी), आणि खोट्या मार्गाने मिळविलेली कीर्ति (ही दहावी) जिच्या योगे मनुष्य आत्मस्तुति आणि परनिदा करतो.

१५. हे काळ्या नमुचि, (लोकांवर) प्रहार करणारी ही तुझी सेना आहे. भ्याड मनुष्य तिला जिंकूं शकत नाही. जो तिला जिंकतो, त्यालाच सुख लाभतें.

१६. हें मी माझ्या शिरावर मुंज गवत* धारण करीत आहें. माझा पराजय झाला, तर माझे जिणे व्यर्थ. पराजय पावून जगण्यापेक्षा संग्रामांत मरण आलेले बरें.

१७. किंत्येक श्रमण-ब्राह्मण तुझ्या सेनेत मिसळून गेल्यामुळे प्रकाशत नाहीत, आणि ज्या मार्गाने साधुपुरुष जातात तो मार्ग त्यांना माहीत नाही.

१८. चारी बाजूना मारसेना दिसते, आणि मार आपल्या वाहनासह सज्ज झाला आहे. त्याच्यावरोबर युद्ध करण्यासाठी मी पुढे सरसावतों. कां की, त्याने मला स्थानभष्ट करूं नये.

१९. देव आणि मनुष्य तुझ्या सेनेपुढे उमे राहूं शकत नाहीत. त्या तुझ्या सेनेचा, दगडाने मातीचे भांडे फोडून टाकावें त्याप्रमाणे, मी माझ्या प्रज्ञेने पराभव करून टाकतों.

* संग्रामांतून पराजय पावून मागे फिरावयाचे नाही, यासाठी मुंज नावाचे गवत ढोक्याला बांधून प्रतिज्ञा करीत असत.

२०. संकल्प तात्यांत ठेवून आणि सृति जागृत करून अनेक श्रावकांना उपदेश करीत मी देशोदेशीं संचार करीन.

२१. ते (श्रावक) माझ्या उपदेशाप्रमाणे सावधपणे चालून आणि आपल्या ध्येयावर चित्त ठेवून तुझ्या इच्छेविरुद्ध अशा पदाला जातील की, जेथे शोक करण्याचा प्रसंग येत नाही.

२२. (मार म्हणाला,) सात वर्षेपर्यंत भगवंताच्या मागोमाग हिंडलो; परंतु सृतिमान् बुद्धाचें कांहीच वर्म सापडले नाही.

२३. येथे कांही मऊ पदार्थ सापडेल, कांही गोड पदार्थ मिळेल, अशा आशेने कावळा मेदवर्ण पाषाणाजवळ आला.

२४. परंतु त्यांत लाभ न दिसून आल्यामुळे कावळा तेथून निघून गेला. त्या कावळ्याप्रमाणे मी देखील गोतमापासून निवृत्त होऊन निघून जातो!

२५. याप्रमाणे शोक करीत असतां माराच्या काखेतून वीणा खाली पडला; आणि तो दुःखी मार तेथेच अंतर्धान पावला.

या सुत्ताचें भाषांतर लितविस्तराच्या अठराव्या अध्यायांत आले आहे. त्यावरून याचें प्राचीनत्व सिद्ध होतें. वर दिलेला भयभेरवसुत्तांतील मजकूर वाचला असतां या साच्या रूपकाचा अर्थ सहज लक्षांत येतो. मनुष्यजातीच्या कल्याणाला कोणी पुढे सरसावला असतां त्यावर पहिल्याने हल्ला करणारी मारसेना म्हटली म्हणजे कामोपभोगांची वासना होय. तिला दाबून पुढे पाऊल टाकतो न टाकतो, तों (अरति) असंतोष उत्पन्न होतो. त्यानंतर भूक, तहान वैरे एकामागून एक उपस्थित होतात आणि त्या सर्व वासनांवर व विकारांवर जय मिळविल्याशिवाय कल्याणप्रद तत्त्वाचा साक्षात्कार होणे कधीही शक्य नाही. तेव्हा बुद्धाने माराचा पराभव केला म्हणजे अशा मनोवृत्तीवर जय मिळविला असें समजावें.

सुजातेने दिलेली भिक्षा

बोधिसत्त्वाला संबोधिज्ञान वैशाख पूर्णिमेच्या रात्रीं झाले. त्या दिवशी दुपारीं सुजाता नांवाच्या कुलीन तरुण स्त्रीने त्याला उत्तम अन्नाची भिक्षा दिली. याचा उल्लेख सुत्तपिटकांत क्वचित सापडतो* आणि या प्रसंगाशिवाय सुजातेचे नांव आलेले कोठे आढळत नाही. तथापि वौद्ध चित्रकलेत सुजातेला उत्तम स्थान मिळालें आहे; आणि बुद्धाच्या दृष्टीने देखील हा प्रसंग चिरस्मरणीय झाला. चुंद लोहाराने दिलेली भिक्षा ग्रहण करून भगवान आजारी पडला. त्यांत आपले परिनिर्वाण होणार आहे असें त्याने ताडले. आणि आपल्या पद्धतात चुंदाला लोकांनी दोष देऊ नये म्हणून भगवान आनंदाला म्हणाला, “ज्या दिवशी मला संबोधिज्ञान प्राप्त झाले, त्या दिवशी मिळालेली व आज मिळालेली अशा दोन्ही भिक्षा समसमान आहेत, असें तुम्ही चुंदाला सांगा व त्याचें सांत्वन करा.”

बोधिवृक्षाखाली आसन

सुजातेने दिलेली भिक्षा घेऊन बोधिसत्त्वाने नैरंजरा नदीच्या नीरीं भोजन केलें; आणि त्या रात्रीं तो एका पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसला. हें झाड सध्या अस्तित्वांत नाही. शशांक राजाने त्याचा विघ्नंस केला, असें म्हणतात. पण त्याच्याच जागीं लावलेला पिंपळ आणि त्यालाच टेकून बुद्धगेयेचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्या झाडाखाली बोधिसत्त्व बसला, तेव्हा पुन्हा एकवार ललितविस्तरांत मारयुद्धाचा प्रसंग वर्णिला आहे. संयुक्तनिकायांतील सगाथावगांत माराने बुद्धाला भुलविण्यासाठी बोधिवृक्षाखाली (त्या पिंपळाखाली) तृष्णा, अरति, आणि रगा या आपल्या तीन मुळींना पाठविले असें वर्णन आढळते. जातकाच्या निदानकथेत तर या प्रसंगी मारसेनेने

* अंगूतरनिकाय एककनिपात. ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ. २३६ पहा.

बुद्धावर चारी बाजूंनी कसा हल्ला चढविला, याचें मविस्तर वर्णन आहे. माराचें सैन्य पाहून ब्रह्मादिक देव पळून जातात, बोधिसत्त्व तेवढा एकटा राहतो. मग मार तें स्थान आपले आहे, असें म्हणून बुद्धाला तेथून उठण्यास सांगतो; आणि त्या स्थानावर आपला हक्क शाबीत करण्यासाठी मारसेनेची साक्ष देतो. सर्व देव पळून गेल्यामुळे त्या प्रसंगी बुद्धाला कोणीच साक्षी सापडत नाही. तेव्हा बुद्ध उजवा हात खाली करून, ही सर्वसहा वसुंधरा साक्ष आहे, असें म्हणतो; आणि पृथ्वी देवता, विराटस्त्ररूप धारण करून मारसेनेचा पराभव करिते, इत्यादिक पुराणमय वर्णन जातकटुकथाकाराने केले आहे.

बौद्ध चित्रकलेंत हा प्रसंग चित्रकारांनी छान रेखाटला आहे. लोभ, द्वेष, मोह, मद, मत्सर इत्यादिक दुष्ट मनोवृत्तींना मूर्तिमंत स्वरूपें देण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याला योग्य वाटतो. प्रथमतः कवीने या प्रसंगाचे वर्णन केले आणि तदनुसार चित्रकारांनी त्याला मूर्ति स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, किंवा चित्रकारांनी हा प्रसंग रेखाटल्यावर त्यांच्या मागोमाग जाऊन कवींनी त्याचें वर्णन केले, हें सांगतां येणे शक्य नाही. तें कांही असो, पण एवढी गोष्ट खरी की, वर दिलेल्या मारसेनेला मूर्ति स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.

तत्त्वबोध

त्या वैशाखी पूर्णिमेच्या रात्रीं बोधिसत्त्वाला तत्त्वबोध झाला; आणि तेव्हापासून त्याला बुद्ध म्हणतात. म्हणजे तोंपर्यंत गोतम बोधिसत्त्व होता, तो त्या दिवसापासून गोतम बुद्ध झाला. बुद्धाला झालेला तत्त्वबोध म्हटला म्हणजे चार आर्यसत्ये व तदन्तर्गत अष्टांगिक मार्ग होय. त्याचा उपदेश त्याने प्रथमतः आपल्या बरोबर राहणाऱ्या पांच साध्यांना केला. (तो प्रसंग पुढे येणार असल्यामुळे येथे त्याचें विवरण करीत नाही.)

विमुक्तिसुखाचा आस्वाद

तत्त्वबोध ज्ञाल्यावर बुद्ध भगवान त्याच बोधिवृक्षाखाली सात दिवस ब्रह्मन विमुक्तिसुखाचा आस्वाद घेत होता; आणि त्याप्रसंगी रात्रीच्या तीन यामांत त्याने खाली दिलेला प्रतीत्यसमुत्पाद सुलटउलट मनांत आणला, असें महावग्गांत म्हटले आहे. परंतु संयुक्तनिकायांतील दोन सुत्तांत बुद्धाने बोधिसत्त्वावस्थेत असतांनाच हा प्रतीत्यसमुत्पाद जाणला असें सांगितले आहे.* त्या सुत्तांचा व महावग्गांतील मज-कुराचा मेळ बसत नाही. महावग्ग लिहिला त्या वेळीं या प्रतीत्य-समुत्पादाला भलतेंच महत्त्व आले होते असें वाटते. नागर्जुनासारख्या महायानपंथाच्या आचार्यांनी तर या प्रतीत्यसमुत्पादाला आपल्या तत्त्वज्ञानाचा आधारभूत पाया बनविले.†

प्रतीत्यसमुत्पाद

तो प्रतीत्यसमुत्पाद संक्षेपतः येणेप्रमाणे—

अविद्येपासून संस्कार, संस्कारांपासून विज्ञान, विज्ञानापासून नामरूप, नामरूपापासून षडायतन, षडायतनापासून स्पर्श, स्पर्शापासून वेदना, वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान, उपादानापासून भव, भवापासून जाति (जन्म), आणि जातीपासून जरा, मरण, शोक, परिदेवन, दुःख, दौर्मनस्य, उपायास हे उत्पन्न होतात.

पूर्ण वैराग्याने अविद्येचा निरोध केला असतां संस्कारांचा निरोध होतो. संस्कारांच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाच्या निरोधाने नामरूपाचा निरोध होतो. नामरूपाच्या निरोधाने षडायतनाचा निरोध, षडायतनाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध,

* निदानवग्गसंयुक्त, सुत १० व ६५ पाहा.

† माध्यमकारिकेचा आरंभ पाहा.

स्पर्शीच्या निरोधाने वेदनेचा निरोध, वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध, तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध, उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध, भवाच्या निरोधाने जन्माचा निरोध, जन्माच्या निरोधाने जरा, मरण, शोक, परिदेवन, दुःख, दौर्मनस्य, उपायास, यांचा निरोध होतो.

दुर्खाच्या मागे एवढी कारणपरंपरा जोडल्याने तें सामान्य जनतेला समजें बरेच कठीण झालें. होतां होतां या प्रतीत्यसमुत्पादाळा गहन तत्त्वज्ञानाचें स्वरूप आलें, आणि त्याच्यावरच वादविवाद होऊ लागले. नागार्जुनाचार्याने आपली माध्यमकारिका या प्रतीत्यसमुत्पादाच्या पायावरच लिहिली आहे; आणि बुद्धघोपाचार्याने विशद्धिमार्गाचा एकषष्ठांश भाग (जवळ जवळ शें सवाशें पृष्ठे) याच्या विवेचनांत खर्च केला आहे. ही सगळी चर्चा वाचल्यावर विद्वान मनुष्य देखील घोटाळ्यांत पडतो, मग सामान्य जनतेला हें तत्त्वज्ञान समजावें कसें? बुद्ध भगवन्ताचा धर्म ब्राह्मण, क्षत्रिय वैगेरे उच्च वर्णाच्या लोकांपेक्षा खालच्या वर्गाच्या लोकांत विशेष फैलावला, तो अशा गहन तत्त्वज्ञानामुळे नव्हे. चार आर्यसत्यांचें तत्त्वज्ञान अगदी साधें आहे. तें सर्व प्रकारच्या लोकांना पटलें, यांत मुळीच नवल नाही. त्याचा विचार लौकरच करण्यांत येईल.

ब्रह्मदेवाची विनंती

तत्त्वबोध ज्ञाल्यानंतर बुद्ध भगवंताने एक आठवडा बोधिवृक्षाखाली (म्हणजे त्या पिंपळाखाली) घालवला, असें वर सांगितलेंच आहे. यानंतर दुसरा आठवडा अजपाल न्यग्रोध वृक्षाखाली, तिसरा आठवडा मुचलिन्द वृक्षाखाली आणि चौथा आठवडा राजायतन वृक्षाखाली घालवून बुद्ध भगवान् पुन्हा अजपाल वृक्षाखाली आला. तेथे त्याच्या मनांत विचार आला की, हा धर्म मी अत्यंत कष्टाने

जाणला आहे, तेव्हा तो लोकांना उपदेशून आणखी त्रास सोसणे बरें नव्हे. हा विचार ब्रह्मदेवाने जाणला; आणि धर्मोपदेश करण्यासाठी भगवंताची प्रार्थना केली. ही कथा सविस्तरपणे महावगांत आणि मजिञ्जमनिकायांतील अरियपरियेसनसुत्तांत आली आहे. पण ती गोतमबुद्धासंबंधाने मुळीच नसावी. कोणी तरी पुराणकाराने ती विपस्सी बुद्धासंबंधाने रचली व नंतर ती जशीच्या तशीच गोतम बुद्धाच्या चरित्रांत दाखल झाली. ह्या रूपकाचा अर्थ ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ या पुस्तकांत (पृ० १६-१९) लावण्याचा मी प्रयत्न केला आहे; तेव्हा त्याची चर्चा येथे करीत नाही.

पंचवर्गीय भिक्षुंना उपदेश करण्याचा बेत

आपणाला प्राप्त झालेल्या चार आर्यसत्यांचे ज्ञान प्रथमत: कोणाला करून घावें असा विचार बुद्ध भगवन्ताला पडला. आळार कालाम व उद्दक रामपुत्र हे दोघे बोधिसत्त्वाचे गुरु जिवंत असते, तर हा नवीन धर्ममार्ग त्यांना तात्काळ पटला असता. परंतु ते हयात नव्हते. तेव्हा भगवन्ताने आपल्या पांच साध्यांना (पंचवर्गीय भिक्षुंना) उपदेश करावा, असें ठरविलें. हे भिक्षु त्या वेळीं बनारस जवळ ॲपिपत्तनांत राहात होते. भगवान् तिकडे जाण्यास निघाला. वाटेंत उपक नांवाचा आजीवक श्रमण त्याला भेटला. आपणाला तत्त्वबोध झाला आहे, असें बुद्धाने त्याला सांगितलें. पण उपकाला त्याबद्दल खात्री वाटली नाही. असेल कदाचित, असें म्हणून तो दुसऱ्या मार्गाने चालता झाला. ह्या एका प्रसंगावरूनच दुसऱ्या पंथाच्या श्रमणांना उपदेश करण्याची निरर्थकता भगवंताने जाणली असावी.

पंचवर्गीयांची समजूत

आषाढी पूर्णिमेपूर्वी भगवान वाराणसीला पोचला. तो ॲपिपत्तनांत आला, तेव्हा दुरूनच त्याला पाहून, त्याचा कोणत्याही प्रकारे

आदरसत्कार करावया चा नाही, असा पंचवर्गीयांनी बेत ठरविला. पण तो जसजसा जबळ येत गेला, तसेतसा त्यांचा हा बेत दासलत येला. त्यांनी क्रमशः त्याचा योग्य आदरसत्कार केला. पण त्याचा नवीन धर्ममार्ग ऐकून घेण्याला ते तयार नव्हते. आपणाला एक नवीन धर्ममार्ग सापडला आहे असें भगवंताने जेव्हा त्यांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले, “आयुष्मान् गोतम, तुझ्या तजा नन्हेच्या तप इचर्येने देखील तुला सद्धर्ममार्गाचा बोध झाला नाही. आता तू तपोभ्रष्ट होऊन खाण्यापिण्याकडे वळला आहेस. त्या तुला सद्धर्माचा बोध कसा होईल ?”

भगवान् म्हणाला, “मिक्खुहो, यापूर्वी मी भलतीच वल्णना कधी केली होती काय ? जर नाही, तर तुम्ही माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या. अमृताचा माग मला सापडला आहे. या मार्गाचा अवलंब केला असतां तुम्हांला लवकरच विमुक्ति मिळेल.”

अशा रीतीने पंचवर्गीय भिक्षुंची समजृत घालून कांही काळाने आपला नवीन धर्म ऐकून घेण्यास भगवंताने त्यांना प्रवृत्त केले. त्या प्रसर्गी त्याने केलेल्या उपदेशाला ‘धर्मचक्रप्रवर्तन’ म्हणतात. हें सुत्त सच्चसंयुक्ताच्या दुसऱ्या वर्गांत आणि विनयग्रंथांतील महावर्गांत सापडते. याचें संस्कृत भाषान्तर लिलितविस्तराच्या सवित्रिसाव्या अध्यायांत दिलें आहे. पैकी पालि सुत्ताचें रूपान्तर येथे देतों.

धर्मचक्रप्रवर्तन

असें मी ऐकलें आहे. एके समयी भगवान् वाराणसी येथे ऋषिपत्तनांत मृगवनांत राहत होता. तेथे भगवान् पंचवर्गीय भिक्षुंना उद्देशून म्हणाला, “मिक्खु हो, धार्मिक मनुष्याने (पञ्चजितेन) या दोन अन्तांना जाऊ नये. ते दोन अन्त कोणते ? पहिला कामोपभोगांत सुख मानणे. हा अन्त हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनर्थ

आणि अनर्थावह जाहे. दुसरा देहदंडन करणे. हा अन्त दुःखकारक, अनार्य आणि अनर्थावह आहे. या दोन अन्तांना न जातां तथागताने ज्ञानचक्षु उत्पन्न करणारा, उपशमाला, प्रेशला, संबोधाला आणि निर्विणाला कारणीभूत होणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे. तो कोणता? सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्न, सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति, सम्यक् समाधि, हा तो आर्य अष्टांगिक मार्ग होय.

“भिक्षुहो, दुःख नांवाचें पहिले आर्यसत्य असें आहे. जन्म दुःखकारक आहे. जरा दुःखकारक आहे. व्याधि दुःखकारक आहे. मरण दुःखकारक आहे. अप्रियांचा समागम आणि प्रियांचा वियोग दुःखकारक आहे. इच्छिलेली वस्तु मिळत नसली म्हणजे तेणेकरूनही दुःख होतें. संक्षेपाने पांच उपादानस्कन्ध दुःखकारक आहेत.*

“भिक्षुहो, पुनः पुनः उत्पन्न होणारी आणि अनेक विषयांत रमणारी तृष्णा-जिला कामतृष्णा, भवतृष्णा आणि विनाशतृष्णा म्हणतात-ती दुःखसमुदय नांवाचें दुसरे आर्यसत्य होय.

“त्या तृष्णेचा वैराग्याने पूर्ण निरोध करणे, त्याग करणे, तिच्यापासून मुक्ति मिळविणे, हें दुःखनिरोध नांवाचें तिसरे आर्यसत्य होय.

“आणि (वर सांगितलेला) आर्य अष्टांगिक मार्ग हें दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा नांवाचें चौथे आर्यसत्य होय.

“(क) हें दुःख आहे असें समजले तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली, ज्ञान उत्पन्न झाले, विद्या उद्भवली, आणि आलोक उत्पन्न झाला. हें दुःख जाणण्याला योग्य आहे असें समजले, तेव्हा

* स्कन्ध पांच आहेत. ते वासनामय असले म्हणजे त्यांना उपादान-स्कन्ध म्हणतात. ‘बुद्ध, धर्म आणि संघ’, पृ० ९०-९१ पहा.

मला अभिनव दृष्टि (इत्यादि).....हें दुःख मी जाणले, तेव्हा मला (इत्यादि).....

“(ख) हें दुःखसमुदय आर्यसत्य आहे असें मी जाणले, तें त्याज्य आहे असें मी जाणले, त्याचा त्याग केला असें मी जाणले, तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली (इत्यादि पूर्वोक्त).....

“(ग) हें दुःखनिरोध आर्यसत्य आहे असें मी जाणले, त्याचा साक्षात्कार करणे योग्य आहे असें मी जाणले, त्याचा साक्षात्कार मला झाला असें मी जाणले, तेव्हा मला अभिनव दृष्टि (इत्यादि पूर्वोक्त).....

“(घ) हें दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा नांवाचें आर्यसत्य आहे असें मी जाणले, त्याचा अभ्यास करणे योग्य आहे असें मी जाणले, त्याचा अभ्यास केला असें मी जाणले, तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली, ज्ञान उत्पन्न झाले, विद्या उद्भवली आणि आलोक उत्पन्न झाला. जोंपर्यंत प्रत्येकीं तीन व एकंदरीत बारा प्रकारचें या चार आर्यसत्यांविषयी ज्ञान मला झाले नाही, तोंपर्यंत मला पूर्णसंबोधि लाभली नाही.”

बुद्धाने केलेले अनेक उपदेश सुत्तपिटकांत संगृहीत केले आहेत. पण त्याच्या धर्माचा आधारभूत असा कोणता उपदेश असेल, तर तो हा आहे. एका सच्चसंयुक्तांत या चार आर्यसत्यां-संबंधाने एकंदर १३१ सुत्तें आहेत. याशिवाय इतर निकायांत यांचा उल्लेख वारंवार येत असतो. बुद्धाचे इतर सर्व उपदेश या चार आर्यसत्यांना अनुसरून असल्यामुळे यांचे महत्त्व फार मोठे आहे.

वरील रूपान्तरांत (क) पासून (घ) पर्यंत आलेला मजकूर फक्त सच्चसंयुक्ताच्या एका सुत्तांत व महावग्गांत सापडतो. त्याचा उल्लेख इतर ठिकाणीं नाही. यावरून तो मागाहून दाखल केला असावा, अशी बळकट शंका येते. तथापि चार आर्यसत्यांच्या

स्पष्टीकरणाला त्याची मदत होण्यासारखी असल्यामुळे तो येथे देण्यांत आला आहे.

चार आर्यसत्यांचे स्पष्टीकरण

जगांत दुःख आहे हें कोणालाही नाकबूल करतां येत नाही. परंतु जो तो आपलें दुःख कसें नष्ट होईल याच विचारांत असतो. त्याचा परिणाम असा होतो की, दुसऱ्याचा घातपात करून देखील प्रत्येकजण आपण सुखी होऊं इच्छितो. त्यांत जे हिंसक असून बुद्धिमान् असतात, ते पुढारी बनतात, व इतरांना त्यांचे तावेदार व्हावें लागतें. हिंसक बुद्धिमुळे द्या पुढाऱ्यांत देखील एकोपा राहत नाही आणि त्यांना सगळ्यांत जास्त हिंसक आणि बुद्धिमान् पुढाऱ्याला आपला राजा करून त्याच्या तंत्राने वागणे भाग पडतें. राजाला आपले राज्य दुसरा राजा घेईल असें भय वाटते आणि त्याच्या सुरक्षितपणासाठी तो यज्ञयाग करून अनेक प्राण्यांचे बळी देतो. अशा प्रकारची मनुष्यांना आणि इतर प्राण्यांना उपद्रवकारक समाजरचना नष्ट करून तिच्या जागी दुसरी हितसुखकर संघटना उभारावयाची असेल, तर प्रत्येकाला आपले आणि इतरांचे दुःख एक आहे अशी जाणीव शाली पाहिजे; आणि म्हणूनच बुद्ध भगवंताने पहिल्या आर्यसत्यांत सर्वसाधारण दुःखाचा समावेश केला.

जन्मजरामरणादिक सर्वसाधारण दुःख श्रमणांना मान्य होतें, इतकेच नव्हे, तर त्या दुःखाचा नाश करण्यासाठीच त्यांची तपश्चर्या असे. परंतु दुःखाचे कारण कोणतें, यासंबंधी त्यांचा मतभेद होता. कोणी म्हणत, दुःख आत्म्याने उत्पन्न केले (संयक्तं दुक्खं); दुसरे म्हणत, दुःख पराने उत्पन्न केले (परंकंतं दुक्खं); तिसरे म्हणत, कांही अंशी आत्म्याने आणि कांही अंशी पराने दुःख उत्पन्न केले (संयक्तं च परंकंतं च दुक्खं); आणि चवथे म्हणत,

दुःख आत्म्याने किंवा पराने उत्पन्न केले नसून आकस्मिक आहे (असयंकारं अपरंकारं अधिच्चसमुप्पनं दुक्खं).*

यांत पहिल्या प्रकारचे श्रमण म्हटले म्हणजे निर्ग्रन्थ (जैन) वगैरे होत. पूर्वजन्मी आत्म्याने पाप केल्यामुळे दुःख उत्पन्न झाले, असें ते समजत आणि त्याच्या परिहारार्थ देहदण्डन करून आत्म्याला कष्टवीत. दुसऱ्या प्रकारचे श्रमण सांख्यांसारखे होते. ते जड प्रकृतीमुळे दुःख उत्पन्न झाले असें मानीत आणि आत्म्याला प्रकृतीच्या तडाक्यांतून सोडविष्ण्यासाठी खडतर तप करीत. तिसऱ्या प्रकारचे श्रमण आत्मा आणि प्रकृति मिळून दुःख उत्पन्न करतात असें प्रतिपादीत आणि आत्म्याला त्यांतून सोडविष्ण्यासाठी देहदण्डन करीत. चवध्या प्रकारचे श्रमण दुःख आकस्मिक समजत असल्यामुळे अक्रियवादाकडे झुकत. अशा रीतीने श्रमण एक तर निष्फल तप-इच्छा करीत, किंवा निष्क्रिय बनत. बहुजनसमाजाला त्यांचा फारच थोडा उपयोग होई.

दुःखाचें खरें कारण आत्मा किंवा प्रकृति नसून मनुष्याची तृष्णा आहे, हें प्रथमतः बुद्ध भगवन्ताने दाखवून दिले. पूर्वजन्मीच्या आणि द्वा जन्मीच्या तृष्णामुळेच सर्व दुःख उत्पन्न होतें. तृष्णा कोठून आली, हा प्रश्न निरर्थक आहे. ती जोंपर्यंत असेल तोंपर्यंत दुःख उत्पन्न होणारच. हें दुसरें आर्यसत्य.

तृष्णेचा नाश करण्यानेच मनुष्य दुःखांतून मुक्त होतो, हें तिसरें आर्यसत्य.

आणि तृष्णानाशाचा उपाय म्हटला म्हणजे दोन अंतांच्या मधून जाणारा आर्य अष्टांगिक मार्ग, हें चवध्ये आर्यसत्य.

* निदानवग्गसंयुक्त, वर्ग २, सुक्त ७ पहा.

अष्टांगिक मार्गाचे स्पष्टीकरण

हा आर्य अष्टांगिक मार्गाची सम्यक् दृष्टि ही पहिली पायरी आहे. सम्यक् दृष्टि म्हणजे चार आर्यसत्यांचे यथार्थ ज्ञान. जगामध्ये दुःख भरलें आहे. तें मनुष्यजातीच्या तीव्र तृष्णेमुळे उत्पन्न झालें, त्या तृष्णेचा क्षय केला असतां सर्वांना शांति मिळणे शक्य आहे आणि परस्परांशी कायाचाचामनेकरून सदाचाराने, सत्याने, प्रेमाने आणि कल्कळीने वागणे, हा आर्य अष्टांगिक मार्ग त्या शांतीचा मार्ग आहे. अशी सम्यक् दृष्टि लोकांत उद्भवली नाही, तर अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या पायी होणारे तंटेबळेडे थांबावयाचे नाहीत, आणि जगाला शांति मिळावयाची नाही.

आपलें ऐश्वर्य आणि सत्ता वाटविण्याचा संकल्प प्रत्येक व्यक्तीने केला तर त्यापासून त्याची आणि इतरांची सारखीच हानि होणार आहे. यासाठी कामोपभोगांत बद्र न होण्याचा, इतरांवर पूर्ण-मैत्री करण्याचा, आणि इतरांच्या सुखसमाधानांत भर घालण्याचा शुद्ध संकल्प बाळगणे योग्य आहे.

खोटें भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथा बडबड, इत्यादि असद्वाणीच्या योगे समाजाची घडी विघडते, व तंटेबळेडे उद्भवून ते हिसेला कारणीभूत होतात म्हणून सत्य, परस्परांचे सत्य साधणारे, प्रिय आणि मित भाषण करणे योग्य आहे. यालाच सम्यक् वाचा म्हणतात.

प्राणघात, चोरी, व्यभिचार इत्यादि कर्मे कायेने आचरली, तर त्यापासून समाजांत मोठे अनर्थ उत्पन्न होतील. यास्तव प्राणघात, चोरी, व्यभिचार इत्यादिक कर्मपासून अलिप्त राहून, लोकांचे कल्याण होईल अशीच कायकर्मे आचरली पाहिजेत. यालाच सम्यक् कर्मान्त म्हणतात.

सम्यक् आजीव म्हणजे समाजाला अपाय होणार नाही अशा रीतीने आपली उपजीविका करणे. उदाहरणार्थ, गृहस्थाने मध्यविक्रय, जनावरांची देववेव, इत्यादि व्यवसाय करतां कामा नये. यांपासून समाजाला मोठा त्रास होतो, हें उबड आहे. असे व्यवसाय वर्जये करून शुद्ध आणि सरळ व्यवहाराने आपली उपजीविका करणे, यालाच सम्यक् आजीव म्हणतात.

जे वाईट विचार मनांत आले नसतील त्यांना मनांत येण्यास सवड न देणे, जे वाईट विचार मनांत आले असतील त्यांचा नाश करणे, जे सुविचार मनांत उद्भवले नसतील ते उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणे, आणि जे सुविचार मनांत उद्भवले असतील ते वाढवून पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करणे, या चार मानसिक प्रयत्नांना सम्यक् व्यायाम म्हणतात. (शारिरीक व्यायामाशीं याचा संबंध नाही.)

शरीर अपवित्र पदार्थांचे बनले आहे, हा विवेक जागृत ठेवणे, शरीरांतील सुखदुःखादि वेदनांचे वारंवार अवलोकन करणे, स्वचित्ताचे अवलोकन करणे आणि इंद्रिये व त्यांचे विषय यांपासून कोणती बंधने उत्पन्न होतात आणि त्यांचा नाश कसा करतां येतो इत्यादि मनो-धर्माचा नीट विचार करणे, याला सम्यक् सृष्टि म्हणतात.

आपल्या शरीरावर, मृतशरीरावर, मैत्री करुणादिक मनोवृत्ती-वर किंवा पृथ्वी, आप, तेज, इत्यादिक पदार्थांवर वित्त एकाग्र करून चार ध्याने संपादन करणे याला सम्यक्-समाधि म्हणतात.*

दोन अंतांला न जातां या मध्यम मार्गाची भावना केली पाहिजे. पहिला अन्त म्हणजे कामोपभोगांत सुख मानणे. त्याला हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह (हीनो

* हधा सर्व पदार्थांवर ध्याने कशी संपादता येतात, याचे विवरण 'समाधिमार्ग'त केले वाहे.

गम्मो पोथुज्जनिको अनरियो अनत्थसंहितो) हीं पांच विशेषणे जोडली आहेत. मनुष्यजाति दारिद्र्यांत आणि अज्ञानांत खितपत पडली असतां आपण मौजमजेंत आनंद मानणे यासारखी हीन गोष्ट कोणती? हा अन्त ग्राम्य म्हणजे गांवढळ लोकांचा आहे. तो सामान्य लोकांचा आहे. आर्याना (धीरवीरांना) शोभण्याजोगा नाही आणि तो अनर्थकारक आहे. दुमरा अन्त देहदण्डन करणे हा. त्याला हीन आणि ग्राम्य हीं विशेषणे लावलीं नाहीत. पण तो दुःखकारक आहे. धीरवीरांना शोभण्यासारखा नाही आणि अनर्थावह आहे (दुक्खो अनरियो अनत्थसंहितो). अष्टांगिक मार्गाची सर्व अंगे हे दोन अन्त वर्ज्य करतात.

उदाहरणार्थ, खावें, प्यावें, मजा करावी ही चैनी लोकांची दृष्टि, आणि उपोषणादिक व्रतांनी देह झिजवावा ही तपस्यांची दृष्टि. यांच्या मधली दृष्टि म्हटली म्हणजे चार आर्यसत्यांचे ज्ञान. याप्रमाणे बाकीच्या अंगांची देखील मध्यवर्तिता जाणावी.*

प्रकरण सहावें

श्रावकसंघ

पंचवर्गीय भिक्षुंची माहिती

ज्या पंचवर्गीय भिक्षुंना बुद्ध भगवंताने पहिला धर्मोपदेश केला, त्यांची माहिती सुत्तपिटकांत फारच थोडी सापडते. पहिल्या प्रथम ज्याला बौद्धधर्माचा तत्त्वबोध झाला, तो आज्ञात कौण्डन्य चिरकालाने राजगृहाला आला, व त्याने बुद्धाला साष्टांग प्रणिपात-

* चार आर्यसत्याची माहिती 'बुद्ध, धर्म आणि संघ' या पुस्तकाच्या तिसऱ्या परिशिष्टांत (पृ. ९४-९९) दिली आहे, ती देखील पाहावी.

केला, असा उल्लेख संयुत्तनिकायांतील वंगीस संयुत्तांत (नं. ९) सापडतो. दुसरा पंचवर्गीय भिक्षु अस्सजि (अश्वजित्) राजगृह येथे आजारी होता व त्याला भगवंताने उपदेश कला, अशी माहिती खन्धसंयुत्ताच्या ८८ व्या सुत्तांत आली आहे. या दोघांशिवाय बाकी तिघांचीं नावें सुत्तपिटकांत मुळीच सापडत नाहीत.

जातकाच्या निदानक्रयेत व इतर अट्ठकथांतून या पंचवर्गीय भिक्षुंची थोडीबहुत माहिती सापडते, तिचा सारांश असाः—

रामो धजो लक्खणो चापि मन्ती
कोण्डञ्जो च भोजो सुयामो सुदत्तो ।
एते तदा अट्ठ अहेसुं ब्राह्मणा
ठळंगवा मन्तं व्याकरिंसु ॥

‘राम, ध्वज, लक्खण (लक्ष्मण), मन्ती (मंत्री), कोण्डञ्ज (कौण्डिन्य); भोज, सुयाम आणि सुदत्त हे आठ षडंग वेद जाणणारे ब्राह्मण होते, त्यांनी बोधिसत्त्वाचें भविष्य वर्तविले.’

यांपैकी सातांनी बोधिसत्त्व गृहस्थाश्रमांत राहिला, तर चक्रवर्ती होईल, आणि गृहस्थाश्रम सोडून संन्यासी झाला तर सम्यक्संबुद्ध होईल, असें द्विधा भाकीत केले. या आठांत कौण्डिन्य अगदी तरुण होता. त्याने बोधिसत्त्व निसंशय संम्यक्संबुद्ध होणार असें एकच भविष्य वर्तविले. द्विधा भविष्य वर्तविणाऱ्या सात ब्राह्मणांनी घरी जाऊन आपल्या मुलांना सांगितले की, “आम्ही आता वृद्ध झालो आहोत, आणि सिद्धार्थ राजकुमार बुद्ध झाला, तर तें पाहण्याचें आमच्या नशिबी नाही. तो जर बुद्ध झाला तर तुम्ही त्याच्या संघांत प्रवेश करा.”

बोधिसत्त्वाने गृहत्याग केला, तेव्हा एकटा कौण्डिन्य हयात होता. बाकी सात ब्राह्मणांच्या मुलांपाशीं जाऊन तो महणाला, “सिद्धार्थ कुमार परिव्राजक झाला आहे. तो खात्रीने बुद्ध होणार.

त्याच्या मागोमाग आपणही परित्राजक होऊ." त्या तरुणांपैकी चौधांनी कौण्डन्याचें वचन मान्य केले, व त्याच्या वरोवर प्रव्रज्या घेऊन ते बोधिसत्त्वाच्या मागोमाग गेले. हे पांच जण पुढे पंचवर्गीय या नांवाने प्रसिद्धीस आले. त्यांची नांवे महावग्गांत आणि ललित-विस्तरांत सापडतात, ती येणेप्रमाणे:—कोण्डञ्च (कौण्डन्य), वण (वाष्प), भद्रिय (भद्रिक), महानाम आणि अस्सजि (अश्वजित).

परंतु वर दिलेली पंचवर्गीयांची माहिती दंतकथात्मक दिसते. गोतमकुमार बुद्ध होणार अशी जर कौण्डन्याची खात्री होती, तर त्याला उरुवेलेन सोडून कौण्डन्य वाराणसीला कांगेला ? बोधिसत्त्वाने शरीराला लागणारा आहार घेण्याला सुरवात केल्यावरोवर कौण्डन्याची पूर्णश्रद्धा कशी नष्ट झाली ? मला वाटतें की, हे पंचवर्गीय भिक्षु पूर्वी आलार कालामाच्या पंथांतील असून शाक्यांच्या किंवा त्यांच्या आसपासच्या प्रदेशांत राहत असत. तेथे त्यांची व बोधिसत्त्वाची मैत्री जमली. ते सर्वच ब्राह्मण होते, असेही म्हणतां येत नाही. आलार कालामाच्या आणि उद्दक रामपुत्राच्या संप्रदायांत तथ्य न वाटल्यामुळे बोधिसत्त्व पुढील मार्ग शोधण्याच्या हेतूने राजगृहाला आला, तेव्हा त्याच्या वरोवर हे पंचवर्गीय भिक्षु देखील आले असावेत. बोधिसत्त्वाला नवीन धर्ममार्गाचा बोध झाला तर त्याच मार्गाने आपण देखील जाऊ असा त्यांचा विचार होता. पण बोधिसत्त्वाने तपस्या आणि उपोषणे सोडून दिली तेव्हा त्यांचा विश्वास उडाला आणि ते वाराणसीला निघून गेले.

पंचवर्गीय भिक्षुसंघ

गोतम बोधिसत्त्व बुद्ध होऊन वाराणसीला ऋषिपत्तनांत आला तेव्हा त्या पंचवर्गीय भिक्षुंनी त्याचा आदरसत्कार देखील करू नये असा बेत केला होता, इत्यादिक मजकूर पांचव्या प्रकरणांत आलाच च.मा. १६....१८

आहे. अखेरीस या पंचवर्गीयांनी बोधिसत्त्वाचा धर्ममार्ग ऐकून घेतला आणि त्या प्रसंगी एका तेवढ्या कौण्डन्याने आपली संमति दर्शविली. तेव्हा बुद्ध भगवान उद्घारला, “कौण्डन्याने जाणले (अज्ञासि वत भो कोण्डञ्जो).” त्यामुळे कौण्डन्याला ‘अज्ञासि कोण्डञ्ज (आज्ञात कौण्डन्य)’ हेंच नांव पडले. आणि ह्या एकाच गोष्टीवरून बौद्ध वाच्यांत कौण्डन्याला प्रसिद्ध स्थान मिळाले. ह्यानंतर त्याने कोणतीही महत्त्वाची कामगिरी केल्याचा उल्लेख मुळीच सापडत नाही. प्रथमतः त्याने एकठ्यानेच बुद्धाच्या नवीन धर्ममार्गाचे अभिनंदन केले, हाच त्याचा पुरुषार्थ समजला पाहिजे.

तदनंतर बुद्ध भगवंताने वृष्ण (बाष्प) आणि भद्रिय (भद्रिक) या दोघांची समजूत घातली. आणि कांही दिवसांनी त्यांना देखील या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. नंतर कांही काळाने महानाम व अस्सजि (अश्वजित्) यांना या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. आणि हे पंचवर्गीय भिक्षु बुद्धाचे एकनिष्ठ भक्त झाले. या कामी किंती वेळ गेला याचा कोठे उल्लेख नाही. पण पंचवर्गीय भिक्षु प्रथमतः बुद्धाचे शिष्य झाले, आणि या पांचांचा भिक्षुसंघ बनला, यावदल सुत्तप्तिकाची आणि विनयपिटकाची एकवाक्यता आहे.

यश आणि त्याचे साथी

५ पंचवर्गीयांबरोबर बुद्ध भगवान् क्रृषिपत्तनांत राहत असतां त्याला आणखी ५९ भिक्षु कसे मिळाले आणि त्या चातुर्मासानंतर भगवंताने राजगृहापर्यंत प्रधास करून भिक्षुसंघांत केवढी मोठी भर घातली याच्यें वर्णन महाविगांत सापडते. त्याचा सारांश येथे देत आहें.

वाराणसीत यश नांवाचा एक सुसंपन्न तरुण राहत होता. एकाएकीं प्रपंचांतून त्याचें मन उठले आणि शांत स्थानाचा शोध

करीत तो क्रियिपत्तनांत आला. बुद्धाने धर्मोपदेश करून त्याला आपल्या संघांत दाखल करून घेतले. त्याच्या शोधासाठी त्याचे आईचाप आले. त्यांना बुद्धाने उपदेश केला आणि ते देखील बुद्धाचे उपासक झाले.

यश भिक्षु होऊन बुद्धाच्या संघांत दाखल झाला, हें वर्तमान वाराणसी नगरांत राहणाऱ्या त्याच्या विमल, सुब्राह्म, पुण्णजि (पूर्णजित्) आणि गवंपति (गवांपति) ह्या चार मित्रांना समजले, आणि क्रियिपत्तनांत येऊन ते देखील बुद्धाच्या भिक्षुसंघांत प्रविष्ट झाले. त्या सर्वांचे पन्नाम तरुण मित्र होते. त्यांनी क्रियिपत्तनांत येऊन बुद्धोपदेश एकला आणि आपल्या मित्रांप्रमाणेच संघांत प्रवेश केला. याप्रमाणे साठ भिक्षुंचा संघ क्रियिपत्तनांत गोळा झाला.

बहुजनहितासाठी धर्मप्रचार

चातुर्मासाच्या शेवटी बुद्ध भगवान् या आपल्या भिक्षुसंघास म्हणाला, भिक्षुहो, “प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशांतून मी मुक्त झालो आहें, आणि तुम्हीं देखील या पाशांतून मुक्त झालां आहां. तेव्हा आता, भिक्षु हो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, देवांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी, धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा. एका मार्गाने दोघे जाऊ नका. प्रारंभीं कल्याणप्रद, मध्यंतरीं कल्याणप्रद आणि शेवटीं कल्याणप्रद अशा या धर्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.”

याप्रमाणे बुद्ध भगवंताने आपल्या साठ भिक्षुस चारी दिशांना पाठविले. ते इतर तरुणांना भगवंतापाशीं आणीत आणि भगवान् त्यांना प्रव्रज्या देऊन आपल्या भिक्षुसंघांत दाखल करून घेत असे. पण त्या कामीं साठ भिक्षुंना व तरुण उमेदवारांना त्रास पडू लागला; म्हणून परस्परच प्रव्रज्या देऊन आपल्या संघांत दाखल करून

घेण्याला त्याने भिक्खुंना परवानगी दिली व तो स्वतः उरुवेळेकडे जाण्यास निघाला.

भद्रवर्गीय भिक्षु

वाटेंत भद्रवर्गीय नांवाचे तीस तरुण एका उद्यानांत आपल्या स्त्रियांसह क्रीडा करण्यासाठी आले होते. त्यांपैकी एकाची बायको नव्हती, म्हणून त्याच्यासाठी एक वेश्या आणली होती. हे तीस असामी व एकोणतिसांच्या बायका मौजमजेत गुंतून वेसावधपणे वागत असतां शक्य तेवढ्या वस्तु घेऊन ती वेश्या पळून गेली ! त्या वेळी बुद्ध भगवान् या उपवनांत एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसला होता. उपयुक्त वस्तु घेऊन वेश्या पळून गेली, हें जेव्हा त्या तीस तरुणांना समजलें, तेव्हा ते तिचा शोध करीत भगवान् बसला होता तिकडे आले, आणि म्हणाले, “ भद्रंत, द्वा बाजूने गेलेली एक तरुण स्त्री तुम्ही पाहिली आहे काय ? ”

भगवान् म्हणाला, “ तरुण गृहस्थहो, एखाद्या तरुण स्त्रीच्या शोधांत लागून फिरत राहावें, किंवा आत्मबोध करावा यापैकी तुम्हांला कोणतें बरें वाटतें ? ”

तें बुद्धाचें वचन ऐकून ते त्याच्याजवळ बसले; आणि बराच वेळ बुद्धाचा उपदेश ऐकून घेतल्यावर गृहस्थाश्रमाचा त्याग करून त्यांनी भिक्षुसंघांत प्रवेश केला.

काश्यपबन्धु

त्या उपवनांतून भगवान् उरुवेळेला आला. तेथे उरुवेळकाश्यप, नदीकाश्यप व गयाकाश्यप हे तिघे जटिल बन्धु अनुक्रमें पांचशें, तीनशें व दोनशें जटाधारी शिष्यांसह अग्निहोत्र सांभाळून तपश्चर्या करीत होते. त्यांपैकी वडील बंधूच्या आश्रमांत बुद्ध भगवान् राहिला; आणि अनेक अद्भुत चमत्कार दाखवून त्याने उरुवेळ काश्यपाला

आणि त्याच्या पांचशे शिष्यांना आपल्या भिक्षुसंघांत दाखल करून घेतलें. उरुवेल काळयपाच्या मागोमाग त्याचे धाकटे बंधु आणि त्यांचे सर्व अनुयायी बुद्धाचे शिष्य झाले.

मोठ्या भिक्षुसंघासह राजगृहांत प्रवेश

या एकहजार तीन भिक्षुंना बरोबर घेऊन बुद्ध भगवान् राजगृहाला आला. तेथे एवढया मोठ्या भिक्षुसंघाला पाहून नागरिकांत एकच खळबळ उडून गेली. विविसार राजा आणि त्याचे सर्व सरदार बुद्धाचें अभिनंदन करण्यास आले. विविसाराने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला दुसऱ्या दिवशीं राजवाड्यांत भिक्षा घेण्याला आमंत्रण दिलें आणि त्यांचें जेवण संपल्यावर वेणुवन उद्यान भिक्षुसंघाला दान दिले.

सारिपुत्र आणि मोगल्लान

राजगृहाजवळ संजय नांवाचा एक प्रसिद्ध परित्राजक आपल्या पुष्कळ शिष्यांसहवर्तमान राहत असे. सारिपुत्र आणि मोगल्लान हे दोघे संजयाचे प्रमुख शिष्य होते. पण त्या संप्रदायांत त्यांचें मन रमेना. त्यांनी असा संकेत केला होता की, ‘जर दोघांपैकी एकाला सद्धर्ममार्ग दाखविणारा दुसरा कोणी सापडला तर त्याने दुसऱ्याला ही गोष्ट सांगावी आणि दोघांनी मिळून त्या धर्माची कास धरावी.’

एके दिवशीं अस्सजि भिक्षु राजगृहांत भिक्षाटन करीत होना. त्याची शांत आणि गंभीर मुद्रा पाहून हा कोणी तरी निर्वाण मार्गाला लागलेला परित्राजक असावा असें सारिपुत्ताला वाटलें; अस्सजीशीं संभाषण करून स्याने जाणलें की, अस्सजि बुद्धाचा शिष्य आहे आणि बुद्धाचाच धर्ममार्ग खरा आहे. ही गोष्ट सारिपुत्ताने मोगल्लानाला कळविली; आणि ते दोघेही संजयाच्या पंथांतील

दोनशें पन्नास परिव्राजकांसह बुद्धाजवळ येऊन भिक्षुसंघांत प्रविष्ट झाले.

ऐतिहासिक कसोटी

यश आणि इतर ३४ तरुण भिक्षु झाले या कथेपासून येथपर्यंत कथन केलेला मजकुर हा महावग्गांतून सारांशरूपाने घेतलेला आहे.* आता या कथेला ऐतिहासिक कसोटी लावून पाहिली पाहिजे. बोधिसत्त्वाने उरुवेला येथे तपश्चर्या केली आणि तत्त्वबोध प्राप्त करून घेतला. अर्थात् बुद्ध भगवंताला उरुवेलेच्या प्रदेशाची चांगली माहिती असली पाहिजे. उरुवेलकाळ्यप आणि त्याचे दोघ धाकटे वंधु हजार जटाधारी शिष्यांसहवर्तमान त्याच प्रदेशांत राहन होते. त्यांना अद्भुत चमत्कार दाखवून जर भगवंताला आपले शिष्य करावयाचें होतें, तर त्यांना सोडून भगवान् काशीपर्यंत कांगला? आपला धर्म पंचवर्गीयांशिवाय दुसरे कोणी जाणणार नाहीत, असें त्याला कांगले? त्या वेळी त्याला अद्भुत चमत्कार दाखविण्याची शक्ति नव्हती, आणि काशीला जाऊन पंचवर्गीयांना उपदेश केल्यानंतर ती शक्ति मिळाली, असें समजावें की काय?

ऋषिपत्तनांत पंचवर्गीयांशिवाय जे पंचावन्न भिक्षु बुद्धाला मिळाले, त्यांपैकी फक्त पांचांचीच नावें महावग्गांत दिली आहेत; बाकी पन्नासांपैकी एकाचें देखील नाव नाही. तेव्हा भिक्षुंची संख्या फुगविण्यासाठी पन्नासांची भर घातली असावी असें वाटतें.

वार्टेत तीस तरुण पुरुष स्त्रियांसह क्रीडा करीत असतां चुटकी-सरशीं बुद्ध भगवंताने त्यांना भिक्षु बनविलें, हें संभवत नाही. तसें करावयाचें होतें, तर उरुवेलेहून काशीला जाण्याचे त्याने प्रयास

* 'बुद्धलीलासारसंग्रह', पृ. १६०-१६५, आणि 'बोद्धसंघाच परिचय' पृ० ७-८ पहा.

कां केले ? उरुवेलेच्या आसपास मौजमजा करणारे कोणी तरुण त्याला सापडले नसते काय ? मध्येच या तीस तरुणांची गोष्ट कां घुसदून दिली, हें समजत नाही.

बुद्ध भगवान् एक हजार तीन जटिलांना भिक्षु करून आणि बरोबर घेऊन राजगृहाला आला, त्या वेळीं सर्व राजगृह उचंबळून गेले असतां सारिपुत्ताला बुद्ध कोण आहे याची बिलकूल माहिती नव्हती, हें कसें ? अस्सजि पंचवर्गीयांपैकी एक. त्याला इतर पंचवर्गीयांबरोबर काशीच्या आसपास धर्मोपदेश करण्याला पाठवून भगवान् उरुवेलेला व तेथून राजगृहाला आला; असें असतां हा अस्सजि एकाएकी राजगृहाला कसा पोचला ? तात्पर्य, पंचवर्गीयांना, यशाला आणि त्याच्या चार साध्यांना भिक्षुसंघांत दाखल करून बेतल्यानंतर काशीहून राजगृहापर्यंत भगवंताच्या प्रवासाची महावगांत आलेली हकीगत बहुतांशीं दंतकथात्मक आहे, असें म्हणावें लागते.

ललितविस्तरांतील यादी

खरा प्रकार काय घडला हें जरी निश्चित सांगतां आलें नाही, तरी ललितविस्तराच्या आरंभीं जी भिक्षुंची यादी दिली आहे, तिच्यावरून भिक्षुसंघाची प्राथमिक माहिती अल्प प्रमाणांत जुळवितां येण्याजोगी असल्यामुळे ती यादी येशे देण्यांत येत आहे:—

१. ज्ञानकौण्डिन्य (अञ्जाकोण्डञ्ज) २. अश्वजित (अस्सजि)
३. वाष्प (वप्प) ४. महानाम ९. भद्रिक (भद्रिय) ६. यशोदेव (यस) ७. विमल ८. सुवाहु ९. पूर्ण (पुण्णजि) १०. गवाम्पति (गवम्पति) ११ उरुवेलकाश्यप (उरुवेलकस्सप) १२. नदीकाश्यप १३. गयाकाश्यप १४. शारिपुत्र (सारिपुत्त) १५. महामौद्रल्यायन (महामोगल्लान) १६. महाकाश्यप (महाकस्सप) १७. महाकात्यायन (महाकच्चान) १८. कफिल (?) १९. कौण्डिन्य (?) २०. चुनन्द

- (चुन्द) २१. पूर्ण मैत्रायणीपुत्र (पुण्ण मन्ताणिपुत्त) २२. अनिरुद्ध
 (अनुरुद्ध) २३. नन्दिक (नन्दक) २४. कस्फिल (कण्ठिन) २५.
 सुभूति २६. रेवत २७. खदिरवनिक २८ अमोघराज (मोघराज)
 २९. महापारणिक (?) ३०. वक्ष्मुल (वक्ष्मुल) ३१. नन्द ३२.
 राहुल ३३. स्वागत (सागत) ३४. आनन्द.

महावग्गांत दिलेल्या नांव नसलेल्या भिक्षुंची संख्या बगळली
 तर ह्या यादींतील पंधरा भिक्षुंच्या परंपरेचा आणि महावग्गाच्या
 कथेचा मेळ बसतो; आणि त्यावरून असें अनुमान करतां येतें की,
 पंचवर्गीयांनंतर भगवंताला यश आणि त्याचे चार भित्र मिळाले. ह्या
 दहांना बरोबर घेऊन भगवान उरुवेलेला गेला. आणि तेथे त्याच्या
 संघांत तिबे काश्यपबंधु सामील झाले. या तेरा शिष्यांसहवर्तमान
 भगवान राजगृहाला गेला. तेथे संजयाच्या शिष्यांपैकी सारिपुत्त व
 मोगल्लान संजयाचा पंथ सोडून बुद्ध भगवंताचे शिष्य झाले. ह्या
 दोघांच्या आगमनामुळे भिक्षुसंघाची महती फार वाढली. कां की
 राजगृहांत त्यांची बरीच प्रसिद्धि होती. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा ह्या
 दोघांनीही कसा विकास केला, याची साक्ष सुत आणि विनयपिटक
 देत आहेत. बहुतेक अभिधम्मपिटक तर सारिपुत्तानेच उपदेशिला
 असें समजण्यात येतें.

यानंतर आलेल्या २९ भिक्षुंची परंपरा मात्र ऐतिहासिक
 दिसत नाही. आनंद आणि अनुरुद्ध एकाच वेळी भिक्षु झाले, असें
 चुल्लवग्गांत (भा० ७) सांगितलें असतां येथे अनुरुद्धाचा नंबर २२,
 व आनन्दाचा ३४ दिला आहे. यांच्या बरोबर उपालि न्हाव्याने
 प्रव्रज्या घेतली, आणि तो पुढे विनयधर झाला, असें असतां ह्या
 यादीत त्याचें नांव सापडत नाही. येथे दिलेल्या बहुतेक भिक्षुंची
 चरित्रे 'बौद्धसंघाचा परिचय' या पुस्तकाच्या तिसऱ्या भागांत आली
 आहेत. जिज्ञासु वाचकांनी तीं वाचावीं.

भिक्षुंची संख्या

आता राजगृहापर्यंत बुद्धाने गोळा केलेल्या भिक्षुंची संख्या या पंधरा भिक्षुपेक्षा अधिक होती की काय याचा थोडक्यांत विचार करू. बुद्धाला वाराणसी येथे साठ भिक्षु मिळाले; उरुवेलेला जात असतांना वाटेंत तीस आणि उरुवेला येथे एक हजार तीन, मिळून एकांदरीत १०९३ भिक्षुंचा संघ एकत्रित झाल्यावर भगवंताने राजगृहांत प्रवेश केला. तेथे सारिपुत्र आणि मोगल्लान यांजबरोबर संजय परिव्राजकाचे अडीचरों शिष्य येऊन बौद्ध संघाला मिळाले. म्हणजे त्या वेळी भिक्षुसंघाची संख्या १३४९ झाली. परंतु तेवढा भिक्षुसंघ बुद्धापाशी असल्याचा उल्लेख सुन्तप्तिकांत कोठही सापडत नाही. बुद्ध भगवान् परिनिर्वाणापूर्वी एकदोन वर्षे राजगृहाला आला तेव्हा त्याच्याबरोबर १२९० भिक्षु होते, असे सामञ्जकलसुत्तांत म्हटले आहे. परंतु दीघनिकायाच्या दुसऱ्या आठ सुत्तांत भिक्षुसंघाची संख्या ९०० दिली आहे; आणि भगवंताच्या शेवटच्या प्रवासांत देखील त्याच्याबरोबर ९०० च भिक्षु होते असे दिसते. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर राजगृह येथे जी भिक्षुंची पहिली परिषद भरली तिथ्यांत देखील ९००च भिक्षु होते. तेव्हा भगवंताच्या परिनिर्वाणापर्यंत भिक्षुसंघाची संख्या ९००वर गेली नव्हती, असे अनुमान करतां येते.

बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर ही संख्या फुगविण्याचा क्रम सुरु झाला असावा. ललितविस्तराच्या आरंभीच श्रावस्ती येथे भगवंताबरोबर बारा हजार भिक्षु आणि बत्तीस हजार बोधिसत्त्व होते, असे म्हटले आहे. अशा रीतीने आपल्या संप्रदायाचें महत्त्व बाढविण्यासाठी त्या काळच्या भिक्षुंनी पूर्वकाळीन भिक्षुंची संख्या बाढविण्यास आरंभ केला, आणि महायान पंथाच्या ग्रंथकारांनी तर न.भा. १६...१९

त्यांत वाटेल तेवढया बोधिसत्त्वांची भर घातली ! बौद्ध धर्माच्या अवनतीला जर कोणतें प्रमुख कारण झाले असेल, तर तें हेच होय. आपल्या धर्माचें आणि संघाचें स्तोम माजविण्यासाठी बौद्ध भिक्षुंनी भरमसाट दंतकथा रचण्यास सुरवात केली आणि ब्राह्मणांनी त्यांच्याहीपेक्षा विलक्षण दंतकथा रचून भिक्षुंचा पूर्ण पराभव केला !

प्रसिद्ध सहा भग्नसंघ

बुद्धसमकालीन बुद्धाच्या संघांपेक्षा मोठे आणि प्रसिद्ध असे सहा श्रमणसंघ अस्तित्वांत होते आणि पूरण कास्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकंबल, पकुध कच्चायन, संजय बेलट्टपुत्त व निगण्ठ नाथपुत्त या त्या सहा संघांच्या पुढाऱ्यांचा लोकांत फार मान असे. यासंबंधी मजिष्मनिकायांतील चूळसारोपम सुत्तांत खालील उतारा सापडतो.

येमे भो गोतम समणब्राह्मण संघिनो गणाचरिया त्राता यससिसिनो तित्थकरा साधुसम्मता बहुजनस्स, सेश्यथीदं पूरणो कस्सपो, मक्खलि गोसालो, अजितो केसकम्बलो, पकुधो कच्चायनो, सञ्जयो बेलट्टपुत्तो, निगण्ठो नाथपुत्तो.

(पिंगल कौत्स भगवंताला म्हणतो,) “भो, गोतम, हे जे संघी, गणी, गणाचार्य, प्रसिद्ध, यशस्वी, तीर्थकर आणि बहुजनांना मान्य असलेले (सहाजण आहेत), ते कोणते ? पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कच्चायन, संजय बेलट्टपुत्त व निगण्ठ नाथपुत्त.”

बौद्ध संघाची कर्तव्यनिष्ठा

हे सहाही आचार्यवयाने बुद्ध भगवंतापेक्षा वडील होते आणि त्यांच्या भिक्षुंची संख्या देखील बरीच मोठी होती. बुद्ध या सर्व आचार्यांत वयाने लहान, आणि त्याच्या भिक्षुंसंघाची संख्या देखील

कमी, असें असतां द्या लहानशा नवीन भिक्षुसंघाने सर्वांना मागे टाकलें, आणि हिंदुस्थानावरच नव्हे, तर सर्व आशियाखण्डावर आपला प्रभाव पाढला हें कसें ?

याला उत्तर हें की, वरील सहा श्रमणसंघ जरी संख्येने मोठे होते, तरी सामान्य जनसमुदायाची ते फारशी काळजी बाळगत नसत. त्यांपैकी बहुतेकांचे तपश्चर्येच्या मार्गाने मोक्ष मिळवावा हें ध्येय होतें. गावांत किंवा शहरांत प्रवेश करून ते गृहस्थांकडून भिक्षा वेत आणि प्रसंगोपात्त आपल्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान शिकवीत. तथापि गृहस्थांच्या हितसुखासाठी त्यांचा विशेष प्रयत्न नव्हता.

बुद्ध संघाची गोष्ट याच्या उलट होती. ‘लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी तुम्ही चारी दिशांना जा, एका मार्गाने दोघे जाऊ नका,’ हा बुद्धाचा उपदेश वर दिलाच आहे. हा उपदेश महावगांत आणि मारसंयुक्तांत सापडतो आणि तशा अर्थाचे उपदेश सुत्तपिटकांत अनेक ठिकाणी आढळतात. द्या बुद्ध भगवंताच्या उपदेशाला अनुसरून वागल्यामुळे त्याचा भिक्षुसंघ बहुजनसमाजाला प्रिय आणि मान्य झाला, व सर्व लोकांवर त्याचा प्रभाव पडला.

परस्परांशी भांडणाऱ्या लोकांकडे पाहून बोधिसत्त्वाला वैराग्य झालें, हें चवध्या प्रकरणांत सांगितलेंच आहे. ती भांडणे राजसत्तेकडून मिटवितां येणे शक्य नव्हते. जोंपर्यंत लोकांत हिंसात्मक बुद्ध राहील, तोंपर्यंत समाजांतील तंटे बखेडे मिटणे शक्य नाही. म्हणून राजसत्तेपासून निवृत्त होऊन मनुष्यजातीच्या मुक्तीचा मार्ग शोधून काढण्यास बोधिसत्त्व प्रवृत्त झाला. सात वर्षे तपश्चर्येचे अनेक अनुभव घेतल्यानंतर त्याला मागल्या प्रकरणांत दिलेला मध्यम मार्ग सापडला; आणि त्याचा सर्व लोकांत प्रसार करण्याचा त्याने वेत ठरविला. याच कामासाठी बुद्ध भगवंताने संघाची स्थापना केली.

तेव्हा इतर संघांतील श्रमणांपेक्षा बौद्ध श्रमण सामान्य जनतेच्या हितसुखाची विशेष काळजी घेत यांत नवल नाही.

आध्यात्मिक शेतीची आवश्यकता

समाजाने शेती, व्यापार वैरे धंदे सुरु केले, पण समाजांत जर एकोपा नसला, तर त्या धंद्यांपासून फायदा होणार नाही; एकाने पेरलेले शेत दुसरा कापून नेईल व एखाद्या व्यापान्याला दुसरा चोर लुटील. अशा रीतीने समाजांत अव्यवस्था सुरु झाली, तर त्या समाजांतील व्यक्तीना फार कष्ट भोगावे लागतील. हा एकोपा शस्त्रबळाने उत्पन्न करतां आला, तरी तो टिकाऊ होत नाही. परस्परांच्या सौजन्याने आणि त्यागाने उत्पन्न झालेली एकीच खरी एकी म्हणतां येईल. सामान्य जनसमूहांत अशी एकी उत्पन्न करण्याचा बुद्धाचा हेतु होता, असें सुत्तनिपातांतील कासिभारद्वाज-सुत्तावरून दिसून येते. त्याचा सारांश येणेप्रमाणे.

एके दिवशी बुद्ध भगवान् भिक्षाटन करीत असतां भारद्वाज ब्राह्मणाच्या शेतावर गेला. तेथे भारद्वाज ब्राह्मण आपल्या मजुरांना जेवण देत होता. भगवान् भिक्षेसाठी उभा आहे, असें पाहून तो गृहणाला, “माझ्याप्रमाणे तं देखील शेत नांगर, पेर, धान्य गोळा कर आणि खा. भिक्षा कां मागतोस ?”

भगवान् गृहणाला, “मी देखील शेतकरी आहें. मी श्रद्धेचें बी पेरतो. त्यावर तपश्चर्येची (प्रयत्नाची) वृष्टि होते. प्रज्ञा माझा नांगर आहे. पापलज्जा इसाड, चित्त दोन्या, स्मृति (जागृति) नांगराचा फाळ आणि चाबूक आहे. कायेने आणि वाचेने मी संयम पाळतो. आहारांत नियमित राहून सत्याच्या योगे (मनोदोषाची) मी खुरपणी करतो. संतोष ही माझी सुटी आहे. उत्साह माझे

बैल; आणि माझे वाहन अशा दिशेकडे जातें की, जेथे शोक कर-
ण्याची पाळी येत नाही ! ”

या म्हणण्याचा अर्थ भारद्वाजाला तात्काळ समजला व तो
बुद्धाचा शिष्य झाला.

द्या उपदेशांत बुद्धाने शेतीचा निषेध केलेला नाही. पण त्या
शेतीला नीतिमत्तेचे पाठबळ नसलें, तर तिच्यापासून समाजाला
सुख न होतां दुःख होईल, एवढाच त्या उपदेशाचा निष्कर्ष आहे.
एकाने पेरेलेली शेती पिकाच्या वेळी दुसऱ्याने बळकावली, तर शेती
करण्याला कोणी प्रवृत्त होणार नाही आणि समाजांत भयंकर
अव्यवस्था माजेल. म्हणून प्रथमतः परस्परांचे हितसंबंध अहिंसालक
असावयास पाहिजेत. तशा प्रकारची मानसिक शेती केल्याशिवाय
या भौतिक शेतीचा उपयोग होणार नाही, हें जाणून बुद्धाने आपल्या
संघाला समाजाची नैतिक जागृति करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानुसारी
बौद्ध संघ अल्पसंख्याक असतानाही थोडक्याच काळांत, संख्या
लोकसमूहाला प्रिय झाला; आणि आपल्या कर्तवगमार्गाचे इतर
श्रमणसंघांना त्याने मागे टाकले.

संघाची संघटना

आपला संघ कार्यक्षम व्हावा, यास्तव बुद्ध भगवंताने फार
काळजी घेतली. संघाची रचना त्याने अशी केली की, आपल्या
पश्चात स्पांत एकोपा राहावा आणि त्याच्याकडून लोकसेवा अव्या-
हत घडून यावी. वज्जीच्या गणराज्यांतील पुढाच्यांनी एकनित होऊन
विचारविनिमय करण्याचे आणि परस्परांच्या हिताचे नियम ठरविण्याची
जी पद्धति, तीच थोडेबहुत फेरफार करून बुद्ध भगवंताने आपल्या
भिक्षुसंघाला लागू केली असावी, असें महापरिनिव्वानसुत्ताच्या आरंभी
आलेख्या मजकुरावरून दिसून येतें.

वस्सकार ब्राह्मण बुद्धापाशीं येतो आणि वज्जीवर स्वारी करण्याचा आपल्या धन्याचा—अजातशत्रूचा—बेत भगवंताला कळवितो. आपण घालून दिलेल्या सात नियमांप्रमाणे जोंपर्यंत वज्जी चालतील, तोंपर्यंत त्यांना जिकणे शक्य नाही असें भगवान् वस्सकार ब्राह्मणाला सांगतो. आणि वस्सकार निघून गेल्यावर भिक्षुसंघाला म्हणतो : ‘भिक्षुहो, मी तुम्हांला सात अभिवृद्धीचे नियम सांगतो. (१) जोंपर्यंत भिक्षु पुष्कळदा एके ठिकाणी जमतील, तोंपयत भिक्षुंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही. (२) जोंपर्यंत भिक्षु एकमताने जमतील आणि आपल्या संघकर्माचा एकदिलाने विचार करून उठतील, तोंपर्यंत भिक्षुंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही. (३) जोंपर्यंत संघाने न केलेला नियम, केला होता, असें म्हणणार नाहीत आणि केलेला नियम मोडणार नाहीत, नियमाचे रहस्य जाणून त्याप्रमाणे वागतील, तोंपर्यंत भिक्षुंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही. (४) जोंपर्यंत भिक्षु वृद्ध, शीलवान् पुढाऱ्यांचा मान ठेवतील, (५) जोंपर्यंत भिक्षु पुनः पुनः उत्पन्न होणाऱ्या तृष्णोला वश होणार नाहीत, (६) जोंपर्यंत भिक्षु एकांतवासाची आवड धरतील, (७) जोंपर्यंत भिक्षु न आलेले सुज्ञ सब्रह्मचारी यावे, आणि आलेले सुज्ञ सब्रह्मचारी सुखाने राहावे, यासाठी नेहमी जागृत राहतील, तोंपर्यंत भिक्षुंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही.’’

यावरून असें दिसून येईल की, संघाने एकनित जमण्याचे एकमताने संघकृत्ये करण्याचे, वृद्ध, शीलवान्, भिक्षुंचा मान राखण्याचे वरौरे विनयपिटकांत सापडणारे नियम बुद्ध भगवंताने वज्जी-सारख्या स्वतंत्र गणराज्यांत प्रचलित असलेल्या पद्धतीवर्मन घेतले.

संघाचे कांही नियम लोकरुद्धीवरून ठरविले

परंतु राज्यानुशासनाचे सर्वच नियम संघाला लागू करतां येणे शक्य नव्हतें. संघांत एवाद्या भिक्षूने कांही अपराध केला तरी त्याला

जास्तीत जास्त दंड म्हणजे संघांतून हाकून देणे हा होता; याच्या पलीकडे दुसरा कठोर दंड नव्हता. कां की, संघाचे सर्व नियम अहिंसात्मक होते. त्यांपैकी बरेचसे नियम केवळ चालू असलेल्या लोकरूढीवरून घेतले होते. उदाहरणार्थ, खालील नियम घ्या—

बुद्ध भगवान आळवी येथे अग्गाळव चेतियांत राहत होता. त्या काळी आळवक भिक्षु बांधकाम करीत असतां जमीन खोदवीत. त्यांच्यावर लोक टीका करू लागले. ही गोष्ट समजली, तेव्हा भगवंताने त्यांचा निषेध करून भिक्षूना नियम बालून दिला तो असाः-

जो भिक्षु जमीन खणील किंवा खणवील, त्याला पाचित्तिय होतें.*

भिक्षूनी लहानशी कुटी किंवा बेताचा विहार बांधून त्यांत राहावें, एवढी परवानगी भगवंताने दिली होती; आणि त्या काळी जमीन स्वतः खोदणे किंवा दुसऱ्यास खोदावयास लावणे पाप आहे, असें नव्हतें. तथापि हा नियम केवळ लोकांच्या समाधानार्थ करावा लागला. बहुतेक श्रमण लहान सहान जत्रूंचा नाश होऊं नये म्हणून खबरदारी घेत. ते रात्रीचा दिवा देखील पेटवीत नसत. कां की, त्या दिव्यावर पतंग वैरे प्राणी येऊन पडण्याचा संभव होता. आणि त्यांचे हे आचार लोकांच्या आंगवळणी पडले होते. एखादा श्रमण स्वतः कुदळ घेऊन जमीन खोदावयास लागला, तर सामान्य जनांच्या मनाला धक्का बसणे अगदी साहजिक होतें. त्यांच्याशीं वादविवाद करून त्यांचा दृष्टिकोण बदलण्याची बुद्ध भगवंताला जरूर भासली नाही. तपश्चर्येत वृथा काल न घालवितां भिक्षूना जनतेला धर्मोपदेश करण्यास आणि ध्यानसमाधीच्या योगे स्वचित्ताचें दमन करण्यास अवकाश मिळाला म्हणजे संघाचा कार्यभाग सुलभ

* 'बोद्धसंघाचा परिचय,' पृ० ९७ पहा.

होईल हें बुद्ध भगवान् जाणून होता; आणि म्हणूनच या रीतीभाती निरुपद्रवी होत्या, त्या संघाला लागू करण्यास भगवंताला हरकत वाटली नाही.

भिक्षुसंघाचा साधेपणा

भगवंताला इतर संघांत चालू असलेली तपश्चर्या मुळीच पसंत नव्हती, तथापि आपल्या संघांतील भिक्षुंनी अत्यंत साधेपणाने वागावें याबद्दल भगवान् फार काळजी धेत असै. भिक्षु जर परिप्रही बनले तर ते आपल्या परिप्रहासह चारी दिशांना जाऊन प्रचारकार्य कसें करूं शकतील? सामञ्जफलसुत्तांत भगवान् बुद्ध अजातशत्रु राजाला म्हणतो,

सेव्यथापि महाराज पक्खी सकुणो येन येनेव डेति सपत्नमारो व डेति। एवमेव महाराज भिक्खु संतुष्टो होति, कायपरिहारिकेन चीवरेन, कुच्छिपरिहारिकेन पिण्डपातेन। सो येन येनेव पक्कमति समादायेव पक्कमति।

‘हे महाराज, जसा एखादा पक्षी या दिशेला उडतो त्या त्या दिशेला आपल्या पंखांसहच उडतो, त्याचप्रमाणे, हे महाराज, भिक्षु शरीराला लागणाऱ्या चीवराने आणि पोटाला लागणाऱ्या पिंडाने (भिक्षेने) संतुष्ट होतो. तो या या दिशेला जातो, त्या त्या दिशेला आपले सामान बरोबर घेऊनच जातो.’

अशा भिक्षुजवळ फार झालें तर खालील गार्थेत दिलेल्या आठ वस्तु असत.

निचीवरं च पत्तो च वासि सूचि च बन्धनं ।

परिस्सावनेन अंडेते युत्तयोगस्स भिक्खुनो ॥

‘तीन चीवरें, पात्र, वासि (लहानशी कुन्छाड), सुई, कमरबंध व पाणी गाळण्याचें फढकें, या आठ वस्तु योगी भिक्खूला पुरे आहेत.’

वागणुकीचे नियम

याप्रमाणे भिक्षुनी अत्यंत साधेपणाने वागावें असा तुद्द भगवंताचा उपदेश होता. तथापि मनुष्यस्वभावाला अनुसरून कांही भिक्षु या वस्तु स्वीकारण्यांत देखील अतिरेक करीत; म्हणजे तीन चीवरांपेक्षा जास्त वस्त्रे घेत; मातीचे किंवा लोखंडाचे पात्र ठेवण्याएवजी तांब्यापितळेचे पात्र स्वीकारीत; चीवरे प्रमाणाबाहेर मोठी वनवीत. येणेकरून परिप्रहाला वाव मिळत असे. यास्तव त्याला आला घालण्यासाठी पुष्कळसे नियम करावे लागले. अशा नियमांची संख्या बरीच मोठी आहे.

विनयपिटकांत भिक्षुसंघासाठी एकंदरीत २२७ नियंधात्मक नियम दिले आहेत. त्यांना 'पातिमोक्ख' असे म्हणतात. त्यांपैकी दोन अनियत (अनियमित) आणि शेवटचे ७५ सेखिय, म्हणजे खाण्यापिण्यांत चालण्याबोलण्यांत शिष्याचाराने कसे वागावेंद्र्यां संबंधाचे नियम, एवढे वजा जातां, वाकी १९० नियमांनाच अशोककालाच्या सुमाराला पातिमोक्ख म्हणत असत, असें वाटतें. त्या कालापूर्वी हे सर्व नियम अस्तित्वांत नव्हते; आणि जे होते त्यांत मूलभूत नियम सोडून बाकी नियमांत योग्य फेरफार करण्याला संघाला पूर्णपणे अधिकार होता. परिनिर्वाण पावण्या र्वी भगवान् आनंदाला म्हणतो, "हे आनंदा, जर संघाची इच्छा असेल तर माझ्या पश्चात् संघाने बारीक सारीक नियम गाळावे."

यावरून बारीक सारीक नियम गाळण्याला किंवा देशकालानुसार सामान्य नियमांत फेरफार करण्याला भगवंताने संघाला पूर्णपणे मुभा दिली होती, हें स्पष्ट होतें.

शरीरोपयोगी पदार्थ वापरण्य त सावधगिरी

भिक्षुला लागणाऱ्या पदार्थांत चीवर, पिण्डपात (अच), शयनासन (राहण्याची जागा) आणि औषध हे चार पदार्थ मुख्य न.भा. १६....२०

असत. पातिमोक्खाच्या नियमानुसार त्यांचा उपभोग घेत असतांना देखील विचारपूर्वक वागावें, असे भगवंताचें म्हणणे होतें.

चीवर वापरतांना भिक्षुला म्हणावें लागे—‘नीट विचार करून हें चीवर वापरतों, तें केवळ शीत, उष्ण, डास, माशा, वारा, ऊन, साप यांची बाधा न व्हावी म्हणून आणि गुद्येंद्रिय झाकण्याच्या उद्देशाने.’

पिण्डपात सेवन करतांना म्हणावें लागे—‘नीट विचार करून हा पिण्डपात सेवन करतों, तो शरीर क्रीडा करण्यास समर्थ व्हावें, मस्त व्हावें, मणिडत आणि विभूषित व्हावें, म्हणून नव्हे, तर केवळ या देहाचा संभाळ व्हावा, त्रास नष्ट व्हावा आणि ब्रह्मचर्याला मदत व्हावी म्हणून. याप्रमाणे मी (भुकेची) जुनी वेदना नाहीशी करीन, आणि (जास्त खाऊन) नवीन वेदना उत्पन्न करणार नाही. यामुळे माझी शरीरयात्रा चालेल, लोकापवाद राहणार नाही आणि जीवन सुखकर होईल.’

शयनासन वापरतांना म्हणावें लागे—‘नीट विचार करून हें शयनासन वापरतों, तें केवळ शीत, उष्ण, डास, माशा, वात, ऊन, साप यांची बाधा न व्हावी म्हणून आणि एकांतवासांतील विश्रांती-साठी’ औषधि पदार्थ वापरतांना म्हणावें लागे—‘नीट विचार करून हा औषधि पदार्थ वापरतों, तो केवळ उत्पन्न झालेल्या रोगाच्या नाशासाठी आणि आरोग्य प्राप्त होईल तोंपर्यंतच.’*

देवदत्ताने केलेला संघभेद

संघांत सरळपणा आणि मैत्रीभाव राहावा यासंबंधी भगवान् फार खबरदारी घेत असे. तथापि मनुष्यस्वभाव असा कांही विचित्र

*येणेप्रमाणे चार शरीरोपयोगी पदार्थ सावधानपणे वापरण्याला पच्चवेक्षण (प्रत्यवेक्षण) म्हणतात आणि त्याचो वहिवाट आजलाही चालू आहे.

आहे की, त्याच्या समुदायांत मतभेद होऊन तट पडावयाचेच. याला मुख्य कारण म्हटलें म्हणजे अभिमान आणि त्याच्या मागेमाग अज्ञान. मनुष्य कितीही साधेपणाने वागला, तरी तो जर पुढारी होण्याची इच्छा बालगीत असला, तर दुसऱ्याच्या गुणांना अवगुणांचे स्वरूप देऊन आपला मोठेपणा वाढविण्याचा प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही. त्याच्या जाळयांत जर अज्ञानी लोक सापडले, तर त्याला सहज एखादा विलक्षण संप्रदाय स्थापता येतो.

बौद्ध संघांत अशा प्रकारचा पहिला भिक्षु म्हटला म्हणजे देवदत्त होय. हा शाक्यांपैकी एक अमून बुद्धाचा नातेवाईक होता. याने संघाचें पुढारीपण आपल्या स्वाधीन करावें अशी भगवंताला विनवणी केली. भगवंताने ती मान्य केली नाही. तेव्हा अजातशत्रु राजाकडून बुद्धाला मारण्यासाठी त्याने मारेकरी पाठविले. पण ते बुद्धाचा खून न करतां उलट त्याचेच शिष्य झाले. तेव्हा देवदत्ताने गृहकृत पर्वताच्या एका टेकडीवरून बुद्धावर एक मोठी धोंड टाकली. तिर्या एक चीप बुद्धाच्या पायाला लागून त्याला जखम झाली. ती बरी झाल्यावर भगवान राजगृहांत भिक्षाटनास गेला असतां देवदत्ताने त्याच्यावर नालगिर नांवाचा मदोन्मत्त हत्ती सोडावयास लावले. त्याने भगवंताची पदधूलि मस्तकावर घेतली आणि तो पुन्हा आपल्या पांगेत जाऊन उभा राहिला. याप्रमाणे सर्व मसलती फसल्यावर देवदत्ताने संघाला तपश्चर्येचे कडक नियम घालून देण्याची भगवंताला विनंती केली आणि ती भगवंताला मान्य न झाल्यामुळे संघांत तट पाडून व कांही भिंकूना बरोबर घेऊन तो गयेला गेला.

देवदत्ताची ही कथा सविस्तरपणे चुल्लवगांत आली आहे.* परंतु तिच्यांत ऐतिहासिक तथ्य फार थोडे दिसतें. कां की, देवदत्त

* 'बुद्धलीलासारसंग्रह', पृ० १७९-१८८ पहा.

जर खून करण्याइतका दुष्ट होता, तर त्याला संघांत तट पाडतां येणे शक्य झाले नसतें आणि कांही भिक्षु त्याचे भक्त बनले नसते.

अजातशत्रु युवराज असतांनाच त्याची आणि देवदत्ताची मैत्री जमली आणि तेव्हापासून देवदत्त पुढारीपणासाठी प्रयत्न करूळ लागला, असें लाभसत्कारासंयुत्ताच्या ३६ व्या सुत्तावरून दिसून येते. त्या सुत्ताचा सारांश असाः—

‘बुद्ध भगवान राजगृह येथे वेळुवनांत राहत होता. त्या काळी अजातशत्रु राजकुमार ९०० रथ ब्रोवर ब्रेऊन सकाळी संध्याकाळी देवदत्ताच्या दर्शनास जात असे आणि देवदत्ताला ९०० पात्रांचे जेवण पाठवीत असे. कांही भिक्षुंनी ही गोष्ट भगवंताला सांगितली. तेव्हा भगवान गृहणाला, “भिक्षुहो, देवदत्ताच्या लाभसत्काराची सृहा करूळ नका. लाभामुळे देवदत्ताची हानीच होणार आहे, वृद्धि होणार नाही.”’

याशिवाय देवदत्ताला उद्देशून भगवंताने म्हटलेली खालील गाथा दोन ठिकाणी आढळते.

फलं वे कदलिं हन्ति फलं वेळुं फलं नलं ।

सक्कारो कापुरिसं हन्ति गव्हो अस्सतरिं यथा ॥*

‘फल केळीचा नाश करतें, फल वेळूचा आणि फल नलाचा नाश करतें; आणि खेचरीचा र्भ खेचरीचा नाश करतो. त्याच-प्रमाणे सत्कार कापुरुषाचा नाश करतो.’

यावरून देवदत्त अधिकार मिळविण्यासाठी अजातशत्रुच्या साहाय्याने कशी खटपट करीत होता याचें अनुमान करतां येते. अजातशत्रु बापाला मारून गाढीवर आला तरी देखील देवदत्ताने

* ‘संयुतनिकाय’ (P. T. S.) भाग २, पृ० २४१, आणि ‘अंगुत्तरनिकाय’ (P. T. S.) भाग २, पृ० ७३.

ची संगति सोडली नाही आणि त्याच्याच मदतीने संघांत फूट न बन्याच मिक्षूना त्याने आपल्या नार्दी लावले. हें त्याचें कृत्य भगवंताला आवडलें नाही यांत आदर्चर्य कसले? परंतु देव-ने पाडलेली फूट संघाला हानिकारक न होतां त्या संकटांतह सुखरूपपणे पार पडला.*

मिक्षुसंघांतील दुसरे एक भांडण

दुसरे एक मिक्षुसंघांत साधारण भांडण कौशाम्बी येथे उद्भवाचें सविस्तर वर्णन महावगगांत सापडते. महावगगाच्या कर्त्याने आ कर्त्यानी संत्राला ज्ञासारख्या इतर प्रसंगी उपयोगी पढेल अशा ने या कथेची रचना केली आहे. त्याच्या म्हणण्याचा सारांश या की, दोघां विद्वान मिक्षून विनयाच्या एका क्षुद्र नियमासंबंधाने मद होऊन हें भांडण उपस्थित झाले. त्या वेळी भगवंताने त्यांना युक्ती गोष्ट सांगितली. परंतु ते ऐकेनात. त्यांपैकी एक मिक्षु आला, “भद्रन्त, आपण स्वस्थ रहा. आम्ही या भांडणाचें काय तें पाहून घेऊ.” त्या सर्वांची मनें कलुषित झालीं आहेत असें न भगवान् कौशाम्बीहून प्राचीन वंसदाव उपवनांत गेला. तेथे रुद्ध, नंदिय व किञ्चिल हे तिघे मिक्षु गऱ्हत असत. त्यांचा एकोपा न भगवन्ताने त्यांचें अभिनंदन केलें; आणि तेथून भगवान लेश्यक वनांत गेला. त्याच वेळी एका हत्तीच्या कळपाचा पुढारी आपल्या कळपाला कंटाळून त्या वनांत एकटाच राहत होता. रे भगवंताचें स्वागत केलें. भगवान् त्या ठिकाणी कांही काळ न श्रावस्तीला आला.

इकडे कौशाम्बी येथील उपासकांनी त्या भांडणाच्या मिक्षूना यावर आणण्यासाठी त्याचा कोणत्याही रीतीने आदरसत्कार

* ‘बुद्धलीलासारसंग्रह’, पृ० १८७-१८८ पहा.

करूं नये आणि त्यांना मिक्षा देऊ नये, असा बेच केला. त्यामुळे वठणीला येऊन ते भिक्षु श्रावस्तीला गेले. तेव्हा भगवंताने भांडण कसें मिटवावें यासंबंधाने कांही नियम करून उपाळि वौरे भिक्षूंकडून तें भांडण मिटविले.*

मजिञ्जमनिकायांतील उपक्रिकलेससुत्तांत (नं. १२८) महावगाच्या मजकुरापैकी वराच भाग आला आहे. पण त्याच्यामध्ये दीर्घायूची गोष्ट तर नाहीच आणि त्या सुत्ताची समाप्ति प्राचीनवंसदाव वनांतच होते. पारिलेय्यक वनांत बुद्ध भगवान गेल्याचा भाग त्या सुत्तांत नाही. तो उदानवगांत सापडतो.

कोसम्बियसुत्तांत यापेक्षा निराळाच मजकूर आहे. त्याचा सारांश असा—

भगवान कौशाम्बी येथे घोपितारामांत राहत होता. त्या वेळी कौशाम्बीतील भिक्षु परस्परांशी भांडत होते. भगवन्ताला ही गोष्ट समजली. तेव्हा त्याने त्या भिक्षूंना बोलावून आणले; आणि भगवान त्यांना म्हणाला, “भिक्षुहो, जेव्हा तुम्ही परस्परांशी भांडतां तेव्हा तुमचे परस्परांविषयी कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्म मैत्रीमय होणे शक्य आहे काय ?”

“नाही,” असें त्या भिक्षूंनी उत्तर दिले. तेव्हा भगवान म्हणाला, “जर असें नाही, तर तुम्ही भांडतां कशाला ? निरर्थक माणसांनो, अशा प्रकारचे भांडण तुम्हांला चिरकाळ हानिकारक आणि दुःखकारक होईल.”

पुन्हा भगवान म्हणाला, “भिक्षुहो, आ सहा संस्मरणीय गोष्टी भांडणे तोडण्याला, सामग्रीला आणि एकोप्याला कारणीभूत होतात. त्या कोणत्या ? (१) मैत्रीमय कायिक कर्मे, (२) मैत्रीमय वाचसिक

* ‘बोद्दसंघाचा परिचय’, पृ० ३७-४३ पहा.

कर्म, (३) मैत्रीमय मानसिक कर्म, (४) उपासकांकडून मिळालेल्या दानधर्माचा सर्व संघाबरोबर समविभागाने उपभोग घेणे, (५) आपल्या शीलांत यत्किंचित् उणीव असू न देणे, आणि (६) आर्यश्रावकाला शोभण्यासारखी सम्यक् दृष्टि ठेवणे.”

या सम्यक् दृष्टीचे भगवन्ताने वरेच विवेचन केले आहे. तें विस्तारपूर्वक येथे देण्याची आवश्यकता वाट नाही. या उपदेशाच्या शेवटी त्या भिक्षुंनी भगवन्ताच्या भाषणाचे अभिनंदन केले.

याचा अर्थ असा होतो की, हें भांडण तेथल्या तेथेच मिटले. नाही तर भगवन्ताच्या भाषणाचे त्या भिक्षुंनी अभिनंदन कसें केले असते? महावगांत आणि उपक्रिकलेस सुत्तांत त्या भिक्षुंनी भगवन्ताचे अभिनंदन केल्याचा उल्लेख नाही; ते भांडतच राहिले आणि त्यांना कंटाळून भगवान तेथून निघून प्राचीनवंसदाव वनांत गेला असें तेथे म्हटले आहे. तेव्हा या परस्पर विरोधाचा मेळ कसा घालावा?

अंगुत्तर निकायांतील चतुर्क क निपाताच्या २४१ व्या सुत्तांत हा मजकूर आहे:—

एके वेळी भगवान कौशाम्बी येथे घोषितारामांत राहत होता. तेव्हा आयुष्मान् आनंद त्याजपाशी येऊन नमस्कार करून एका बाजूला बसला. त्याला भगवान म्हणाला, “आनंदा, तो खटला मिटला की नाही?”

आ०-भदन्त, खटला मिटणार कसा? अनुरुद्धाचा शिष्य बाहिय जणू काय संघभेद करण्यासाठी प्रवृत्त झाला आहे; आणि अनुरुद्ध त्याला एक शन्द देखील बोलत नाही.

भ०-पण, आनन्दा, अनुरुद्ध संघांतील भांडणे तोडण्याच्या कामी कधी हात घालीत असतो? तू आणि सारिपुत्त-मोगल्लान हीं भांडणे मिटवीत नसतां काय?

यावरून असें दिसून येईल की, बाहियामुळे हें भांडण उपस्थित होऊन विकोपाला गेले आणि तें मिटविण्याच्या कामी खुद भगवन्ताला प्रयत्न करावा लागला. त्या भिक्षुंच्या समेतून भगवान् कांही काळ दुसरीकडे गेला असला, तरी तें भांडण कौशाम्बी येथेच मिटले असावे.

अशा प्रसंगी भांडखोर भिक्षुंना ताळवावर आणण्यासाठी उपासकांनी त्यांच्यावर बहिष्कार घालावा आणि ते शुद्धीवर आले म्हणजे कोणत्या तरी पद्धतीने तें भांडण मिटवावें, हें दाखविण्याच्या उद्देशाने महावगगाच्या कर्त्याने ही गोष्ट रचली आहे, असें सिद्ध होतें. असल्या लहानसहान भांडणाचा संघावर विपरीत परिणाम होणें मुळीच शक्य नव्हते.

भिक्षुणीसंघाची स्थापना

भिक्षुणीसंघाच्या स्थापनेची हकीगत चुल्लवगगांत आली आहे. तिचा सारांश असाः—

बुद्ध भगवान् कपिलवस्तु येथे निग्रोधारामांत राहत होता. तेव्हा महाप्रजापती गोतमी भगवंताजवळ येऊन म्हणाली, “भदन्त, बायकांना आपल्या संप्रदायांत प्रव्रज्या घेण्यास परवानगी घा.” भगवंताने ती विनंती तीनदा नाकारली आणि भगवान् तेथून वैशाली येथे आला. महाप्रजापती गोतमी आपले केशवपन करून आणि बन्याच शाक्य स्त्रियांना बरोबर घेऊन भगवन्ताच्या मागोमाग वैशालीला आली. प्रवासाने तिचे पाय सुजले होते, अंग धुळीने माखले होतें आणि तिंच्या चेहन्यावर उदासीनता पसरली होती. आनंदाने तिला पाहून तिच्या उदासीनतेचें कारण विचारले. “स्त्रियांना बौद्ध संप्रदायांत प्रव्रज्या घेण्यास भगवान् परवानगी देत नाही, म्हणून मी उदासीन झालै,” असें गोतमी म्हणाली. तिला तेथेच राहण्यास सांगून

आनंद भगवंतापाशी गेला आणि, स्त्रियांस प्रब्रज्या घेण्यास परवानगी घावी, अशी त्याने भगवन्ताला विनंती केली. भगवन्ताने ती गोष्ट नाकारली. तेव्हा आनंद म्हणाला, “भद्रन्त, तथागताने निवेदिलेल्या धर्मसंप्रदायांत भिक्षुणी होऊन एखाद्या स्त्रियेला स्रोतआपत्तिफल, सकृदागमिफल, अनागामिफल आणि अहंतक्ल* प्राप्त करून घेणे शक्य आहे की नाही ? ” भगवन्ताने ‘शक्य आहे,’ असे उत्तर दिल्यावर आनंद म्हणाला, “असे जर आहे, तर ज्या मावशीने भगवन्ताला आईच्या अभावी दूध पाजून लहानाचे मोटे केले तिच्या विनंतीवरून भगवन्ताने स्त्रियांना प्रब्रज्या घावी.”

भगवान म्हणाला, “जर महाप्रजापती गोतमी आठ जवाब-दारीचे नियम (अडु गरुधमा) पत्करील तर स्त्रियांना प्रब्रज्या घेण्यास मी परवानगी देतो. (१) भिक्षुणी संघांत केतीही वर्षे राहिलेली असो, तिने लहान मोठ्या सर्व भिक्षुंना नमस्कार केला पाहिजे. (२) ज्या गावीं भिक्षु नसतील त्या गावीं भिक्षुणीने राहतां कामा नये. (३) दर पंधरवड्यास उपोसथ कोणत्या दिवशी व धर्मोपदेश ऐकण्यास कधी यावे, या दोन गोष्टी भिक्षुणीने भिक्षुसंघाला विचाराव्या. (४) चातुर्मासानंतर भिक्षुणीने भिक्षुसंघाची व भिक्षुणीसंघाची प्रवारणा † केली पाहिजे. (५) ज्या भिक्षुणीकडून संघादिशेप आपत्ति घडली असेल, तिने दोन्ही संघांकडून पंधरा दिवसांचे मानत्त‡ घेतले

* या चार फलाचे स्पष्टीकरण पुढे याच प्रकरणात आले आहे. पू. १७८ पहा.

† स्वदोष सांगण्याविषयीं संघाला विनंती करणे. ‘बोद्धसंघाचा परिचय’, पू. २४-२६ पहा.

‡ संघाचा संतोष होण्यासाठी विहारावाहेर रात्री काढणे. ‘बोद्ध-संघाचा परिचय’, पू. ४७ पहा.

पाहिजे. (६) दोन वर्षे अभ्यास केला असेल अशा श्रामणेरीला दोनही संघांनी उपसंपदा दिली पाहिजे. (७) कोणत्याही कारणास्तव मिक्खुणीने भिक्षुला शिवीगाळ करतां कामा नये. (८) मिक्खुणीने भिक्षुला उपदेश करतां कामा नये; भिक्षूने भिक्खुणीला उपदेश करावा.”

आनंदाने ते आठ नियम महाप्रजापती गोतमीला कळविले आणि तिला ते पसंत पडले. येथवर ही कथा अंगुत्तरनिकायाच्या अट्टकनिपातांतही आढळते आणि त्यानंतर भगवान आनंदाला म्हणतो, “हे आनंद, जर स्त्रीला या धर्मविनयांत प्रव्रज्या मिळाली नसती, तर हा धर्म (ब्रह्मचर्य) एक हजार वर्षे टिकला असता. या अर्थी आता स्त्रीला संन्यासाचा अधिकार देण्यांत आला, त्या अर्थी हा सद्धर्म पांचशे वर्षेच टिकेल.”

याप्रमाणे विनय आणि अंगुत्तरनिकाय यांचा मेळ आहे, तरी देखील हे आठ गुरुधर्म मागाहून रचले असें म्हणावें लागतें; कां की, विनयाचे नियम घालून देण्याची जी भगवंताची पद्धति होती, तिचा या नियमांशी उघड विरोध आहे.

बुद्ध भगवान वेरंजा गावाजवळ राहत होता. त्या काळी वेरंजा गावाच्या आसपास दुष्काळ पडल्यामुळे भिक्षुंचे फार हाल होऊं लागले. तेव्हा सारिपुत्ताने भगवंताला विनंती केली की, भिक्षुना आचारविचारांसंबंधी नियम घालून घावे. भगवान् म्हणाला, “सारिपुत्ता, तूं दम धर. नियम घालून देण्याचा प्रसंग कोणता तें तथागतालाच माहीत आहे. संघांत जोपर्यंत पापाचार शिरले नाहीत तोपर्यंत तथागत तत्त्विवारक नियम घालून देत नसतो.”*

या बुद्धाच्या वचनानुसार सर्व नियमांची रचना केली आहे. प्रथमतः एखादा भिक्षु कांही तरी गुन्हा किंवा चूक करतो. ती गोष्ट बुद्धाच्या कानी आल्यावर भिक्षुसंघ जमवून भगवान एखादा नियम

* ‘बोद्धसंघाचा परिचय’, पृ० ५२-५३ पहा.

घालून देतो; आणि त्या नियमाचा अर्थ बरोबर करण्यांत येत नाही, असा अनुभव आला, तर त्यांत पुढे सुधारणा करतो.

परंतु महाप्रजापती गोतमीच्या बाबतीन ह्या पद्धतीचा अंगीकार केलेला नाही. भिक्षुणीसंघांत कांही एक दोष घडून आले नसतां आरंभीच भिक्षुणीवर हे आठ नियम लादण्यांत यावे, हें विलक्षण दिसतें; आणि भिक्षुसंघाने आपल्या हातीं सर्व सत्ता ठेवण्यासाठी मागाहून हे नियम रचून विनयांत व अंगुत्तरनिकायांत दाखल केले, असें अनुमान करतां येतें.

विनयपिटकापेक्षा सुत्तपिटक प्राचीनतर आहे. तथापि त्यांत कांही सुत्ते मागाहून दाखल करण्यांत आली आणि त्यांपैकी हें एक असावें असें वाटतें. इसवी सनापूर्वी पहिल्या किंवा दुसऱ्या शतकांत जेव्हा महायान पंथाचा जारीने प्रसार होऊं लागला, अशा वेळीं तें लिहिलें असावें. त्यांत सद्धर्म म्हणजे स्थविरवादी पंथ. भिक्षुणीसंघाच्या स्थापनेमुळे तो पांचशें वर्षे टिकेल आणि नंतर जिकडे तिकडे महायान संप्रदायाचा प्रसार होईल, असा ह्या सुत्तकर्त्याचा भविष्यवाद असावा. हें सुत्त भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर पांचशें वर्षांनी लिहिलें, असें या भविष्यावरूनच सिद्ध होतें.

भारतवर्षात पहिला भिक्षुणीसंघ बुद्धानेच स्थापन केला असता, तर कदाचित् या आठ गुरुधर्माची अल्पस्वल्प प्रभाणांत इतिहासांत गणना करतां येणे शक्य होतें. पण वस्तुस्थिति तशी नव्हती. जैन आणि इतर संप्रदाय बौद्ध संप्रदायापेक्षा एक दोन शतकांपूर्वी अस्तित्वांत आले होते आणि त्या संप्रदायांत भिक्षुणीचे मोठमोठाले संघ असून त्यांपैकी कांही भिक्षुणी हुशार व विदुषी होत्या, अशी माहिती पालि वाच्यांत बन्याच ठिकाणी सापडते. त्याच धर्तीवर बुद्धाचा भिक्षुणीसंघ स्थापन करण्यांत आला. गणसत्ताक राज्यांत, आणि ज्या देशांत एकसत्ताक राज्यपद्धति उदयास आली होती तेथे

देखील, स्त्रियांचा मान चांगलाच ठेवण्यांत येत असे. त्यामुळे भिक्षुणीसंघाच्या रक्षणासाठी विचित्र नियम करण्याची मुळीच गरज नव्हती. अशोककालानंतर ही परिस्थिति पालटली. या देशावर यवन आणि शक लोकांच्या स्वाप्या होऊ लागल्या आणि उत्तरोत्तर बायकांचा दर्जा अगदी खालचा ठरून समाजांत त्यांचा मान राहिला नाही. त्या काळीं भिक्षुणीसंघाने अशा प्रकारचे नियम अस्तित्वांत आले तर त्यांत नवल कोणते ?

राहुल श्रामणेर

भिक्षुसंघ आणि भिक्षुणीसंघ स्थापन झाल्यावर त्यांत श्रामणेर आणि श्रामणेरी दाखल करून ध्याव्या लागल्या. प्रथमतः बुद्ध भगवंताने राहुलाला श्रामणेर करून घेतल्याची कथा महावरगांत आली आहे, ती अशी:—

भगवान कांही काळ राजगृहांत राहून कपिलवस्तूला आला. तेथे तो नियोधारामांत राहत असे. एके दिवशी भगवान् शुद्धोदनाच्या घराजवळून भिक्षाटन करीत असतां राहुलमातेने त्याला पाहिले. तेव्हा ती राहुलाला म्हणाली, “बा राहुला, हा तुझा पिता आहे. त्याच्याजवळ जाऊन आपला दायभाग माग.” मातेचे वचन ऐकून राहुल भगवंतापुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, “श्रमणा, तुझी सावली सुखकर आहे.” भगवान तेथून चालता झाला. राहुल त्याच्या मागोमाग, माझा दायभाग या, असें म्हणत गेला. विहारांत गेल्यावर आपले दायाच राहुलाला देण्याच्या उद्देशाने सारिपुत्ताला बोलावून भगवंताने राहुलाला श्रामणेर करविले. ती गोष्ट शुद्धोदनाला आवडली नाही. लहान मुलांना प्रव्रज्या दिली असतां त्यांच्या पालकांना दुःख कर्से होतें, हें सांगून त्याने भगवंताला असा नियम करावयाला लावला की, अल्पवयी माणसाला प्रव्रज्या देऊ नये.

ही कथा ऐतिहासिक कसोटीला टिकत नाही. एक तर शुद्धोदन शाक्य कपिलवस्तुमध्ये राहत नव्हता. दुसरे, निग्रोधाराम बुद्धाच्या उतार वयांत बांधण्यांत आला आणि त्या वेळी राहुल अल्पवर्या नव्हता. तेव्हा, ही गोष्ट पुष्कळ शतकानंतर रचून महावगांत दाखल केली आहे, असें म्हणावें लागतें.

बुद्ध भगवंताने राहुलाला श्रामणेरदीक्षा दिली, त्या वेळी त्याचें वय सात वर्षांचें होतें, असें अम्बलढिकराहुलोवाद सुत्ताच्या अडकथेत म्हटले आहे आणि हीच समजूत बौद्ध लोकांत अद्यापिही प्रचलित आहे. बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाच्या दिवशी राहुल कुमार जन्मला, असें गृहीत धरलें, तर तो श्रामणेरदीक्षेच्या वेळीं सात वर्षांचा होता हे संभवत नाही. कां की गृहत्यागानंतर बोधिसत्त्वाने सात वर्षे तपश्चर्या केली आणि तत्त्वबोध झाल्यावर पहिला चातुर्मास वाराणसीला घालविला; आणि त्यानंतर संवस्थापनेला एक वर्ष तरी लागले असले पाहिजे. तेव्हा राहुल कुमार श्रामणेरदीक्षेच्या वेळीं सात वर्षांचा राहणे शक्यच नव्हते.

राहुलाला श्रामणेर कशा प्रकारे करण्यांत आलें, द्याचें अनुमान सुत्तनिपातांतील राहुलसुत्तावरून करतां येण्याजोगे आहे, म्हणून त्या सुत्ताचें भाषांतर येथे देतों.

(भगवान्) (१) सतत परिचयाने तूं पंडिताची अवज्ञा करीत नाहीस ना? मनुष्यांना ज्ञानप्रद्योत दाखवणाऱ्याची (त्याची) तूं योग्य सेवा करतोस काय?

(राहुल) (२) मी सतत परिचयामुळे पंडिताची अवज्ञा करीत नाही. मनुष्यांना ज्ञानप्रद्योत दाखवणाऱ्याची मी सदोदित योग्य सेवा करतो.

द्या प्रास्तविक गाथा होत.

(भगवान-) (३) प्रिय वाटणारे मनोरम [पंचेन्द्रियांचे] पांच कामोपभोग सोडून श्रद्धापूर्वक घरांतून वाहेर नीघ आणि दुःखाचा अन्त करणारा हो.

(४) कल्याण मित्रांची संगति धर. जेथे फारशी गडबड नाही, अशा एकांत स्थळी तुऱ्हे वसतिस्थान असू दे; आणि मिताहारी हो.

(५) चीवर (वस्त्र), पिण्डपात (अन्न), औषधि पदार्थ आणि राहण्याची जागा, यांची तृष्णा धरून नकोस आणि पुनर्जन्म घेऊ नकोस.

(६) विनयाच्या नियमांत आणि पंचेन्द्रियांत संयम ठेव; कायगता स्मृति असू दे; आणि वैराग्यपूर्ण हो.

(७) कामत्रिकाराने मिश्रित असें विषयांचें शुभ निमित्त सोडून दे व एकाग्रता आणि समाधि प्राप्त करून देणाऱ्या अशुभ निमित्ताची भावना* कर.

(८) आणि अनिमित्ताची (निर्वाणाची) भावना कर व अहंकार सोड. अहंकाराचा नाश केल्यावर तं शांतपणे राहशील.

याप्रमाणे भगवान द्या गाथांनी राहुलाला पुनः पुनः उपदेश करता झाला.

द्या सुत्तांत एकंदरीत आठ गाथा आहेत. पैकी दुसरी राहुलाची व बाकीच्या भगवंताच्या असें अट्टकथाकाराचें म्हणणे आहे. पहिल्या गाथेत भगवंताने ज्याला पंडित म्हटले आहे, तो सारिपुत्र होता, असेही अट्टकथाकार म्हणतो; आणि तें बरोबर असावे असें वाटतें. राहुल अल्पवयस्क असतांनाच त्याच्या शिक्षणासाठी भगवंताने त्याला सारिपुत्राच्या स्वाधीन केले. आणि एक दोन वर्षांनी राहुल वयांत आल्यावर त्याला भगवंताने हा उपदेश केला असावा. कां की, द्या सुत्तांत सांगितलेल्या गोष्टी अल्पवयस्क मुलाला समजण्याजोग्या

* अशुभ भावनेसंबंधी 'समाधिमार्ग', पृ० ४९-५८ पहा.

नाहीत. राहुल श्रामणेर झाला असता, तर त्याला, ‘श्रद्धापूर्वक घरांतून बाहेर निघून दुःखाचा अन्त करणारा हो,’ असा उपदेश करण्याची जखरच नव्हती.

ब्राह्मण तरुण गुरुगृहीं जाऊन ब्रह्मचर्यपूर्वक वेदाध्ययन करीत आणि त्यानंतर यथारुचि गृहस्थाश्रम किंवा तपश्चर्येचा मार्ग अवलंबीत. तसाच प्रकार राहुलाच्या बाबतीत घडून आला असावा. त्याला सर्वसाधारण ज्ञान मिळावें या उद्देशाने भगवंताने सारिपुत्ताच्या स्वाधीन केले आणि सारिपुत्ताबोवर तो राहत असल्यामुळे त्याला ब्रह्मचर्य पाळणे आवश्यकच होतें. वयांत आल्यावर त्याने पुनरपि गृहस्थाश्रमांत जाऊ नये म्हणून भगवंताने त्याला हा उपदेश केला. आणि शा राहुलाच्या गोष्टीच्या पायावर महावगगकाराने श्रामणेरांची विस्तृत कथा रचली.

इतर श्रामणेर

बुद्ध भगवंताच्या हयातीत अल्पवयांत संघांत दाखल झालेले श्रामणेर फारच धोडे होते. पण दुसऱ्या संप्रदायांतून जे परिव्राजक येत, त्यांना चार महिने उमेदवारी करावी लागे; आणि अशा प्रकारच्या श्रामणेरांचाच भरणा जारत होता असें दिसते. दीघनिकायांतील महासीहनाद सुस्ताच्या शेवटी काश्यप परिव्राजक बुद्धाच्या भिक्षुसंघांत प्रवेश करून इच्छितो, तेव्हा भगवान त्याला म्हणतो, “काश्यपा, या संप्रदायांत जो प्रव्रज्या घेऊन संघांत प्रवेश करून इच्छितो, त्याला चार महिने उमेदवारी करावी लागते. चार महिन्यांनंतर भिक्षुंची खात्री झाली, म्हणजे ते त्याला प्रव्रज्या देऊन संघांत दाखल करतात. शा बाबतीत कांही अपवाद आहेत, हें मी जाणतो.”

त्याप्रमाणे काश्यपाने चार महिने उमेदवारी केली आणि भिक्षुंची खात्री झाल्यावर त्याला संघांत दाखल करून घेण्यांत आले.

श्रामणेरसंघेची वाढ

श्रामणेरांची संस्था भगवंताच्या परिनिर्वाणानंतर वृद्धिगत होत गेली आणि होतां होतां लहानपणी श्रामणेर होऊन भिक्षु होणाऱ्यांचीच संख्या फार मोठी झाली. त्यामुळे संघात अनेक दोष शिरले. खुद भगवान बुद्ध आणि त्याचा भिक्षुसंघ यांना प्रपंचाचा अनुभव चांगला होता आणि पुन्हा प्रपंचाकडे त्यांचे मन धावणे शक्य नव्हते. पण लहाणपणींच संन्यासदीक्षा देऊन प्रपंचांतून ज्यांना बाहेर काढले, त्यांचा ओढा संसाराकडे जाणे साहजिकच होते. पण रुद्दि त्यांच्या आड येऊ लागली आणि त्यांच्या हातून मानसिक दोष पुष्कळ घडू लागले. सवाच्या नाशाला जी अनेक कारणे झाली त्यांपैकी हें एक प्रमुख कारण समजले पाहिजे.

श्रामणेरांच्या धर्तीवरच श्रामणेरींची संस्था उभारली गेली होती. श्रामणेर भिक्षुंच्या आणि श्रामणेरी भिक्षुणींच्या आश्रयाने राहत, हाच काय तो फरक.

श्रावकसंघाचे चार विभाग

परंतु संघाच्या चार विभागात श्रामणेरांची आणि श्रामणेरींची गणना केलेली नाही. त्यामुळे भगवंताच्या हयातीत त्यांना मुळीच महत्त्व नव्हते असें समजले पाहिजे. भिक्षु, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका हेच काय ते बुद्धाच्या श्रावकसंघाचे विभाग आहेत.

भिक्षुसंघाची कामगिरी फार मोठी होती, यांत शंका नाही. तथापि भिक्षुणी, उपासक आणि उपासिका यांनी देखील संघाच्या अभ्युन्नतीत पुष्कळ भर घातल्याचे अनेक दाखले त्रिपिटक वाच्यांत सापडतात.

स्त्रियांचा दर्जा

बुद्धाच्या धर्ममार्गात स्त्रियांचा दर्जा पुरुषांएवढाच होता, हें सोमा भिक्षुणींच्या माराबरोबर झालेल्या खालील संवादावरून दिसून येईल.

दुपारच्या प्रहरी सोमा भिक्षुणी श्रावस्तीजवळच्या अंधवनांत ध्यान करण्यामाठी बसली. तेव्हा मार तिजपाशी येऊन म्हणाला,

यन्तं इमीहि पत्तब्बं ठानं दुरभिमंभवं ।

न तं द्वगुलपञ्चाय सक्का पप्पोतुमिथिया ॥

‘जे (निर्वाण) स्थान कळीना मिळणे कठीण, ते (भात शिजला अमतां तपामून पाहण्याची) दोन बोटांची जिन्ही प्रज्ञा, त्या स्त्रीला मिळणे शक्य नाही.’

सोमा भिक्षुणी म्हणाली,

इथियभावो किं कयिरा चित्तमिह सुसमाहिते ।

जाणमिह वत्तमानमिह सम्म धर्मं विपस्सते ॥

यस्म नून सिया एवं इत्थाहं पुरिसो ति वा ।

किञ्चिच वा पन अस्मीति तं मारो वत्तमरहति ॥*

‘चित्त उत्तम प्रकारे समाधान पावले असतां आणि ज्ञानलाभ झाला असतां सम्यकूपणे धर्म जाणणाऱ्या व्यक्तीला- (निर्वाण मार्गांत) स्त्रीत्व कर्से आड येणार ? ज्या कोणाला मी स्त्री आहें, मी पुरुष आहें, किंवा मी कोणी तरी आहें, असा अहंकारा असेल, त्याला माराने या गोष्टी सांगाव्या !’

आपणाला सोमा भिक्षुणीने ओळखलें, असें जाणून मार दुःखित अन्तःकरणाने तेथेच अन्तर्धान पावला.

* भिक्षुणीसंयुत्त, सुत्त २.

१ अहंकार तीन प्रकारचा. (१) मी श्रेष्ठ आहें हा मान. (२) मी सदूश आहें हा मान आणि (३) मी हीन आहें हा मान. विभंग (P. T. S) पृ० ३४६ आणि ३५३.

हा संवाद काव्यमय आहे. तथापि त्याबरून बौद्ध संघांत स्त्रियांचा दर्जा कसा असे, हें स्पष्ट होते.

निर्वाणमार्गांतील श्रावकांचे चार भेद

निर्वाणमार्गांत श्रावकांचे सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहा, असे चार भेद असत. सकृकाय दिड्हि (आत्मा हा भिन्न पदार्थ असून तो नित्य आहे अशी दृष्टि), विचिकित्त्छा (बुद्ध, धर्म आणि संघ यांजविषयी शंका किंवा अविश्वास), सीलब्बतपरामास (स्नानादिक ब्रतांनी आणि उपोषणांनी मुक्ति मिळेल असा विश्वास) या तीन संयोजनांचा (ब्रंधनांचा) नाश केला असतां श्रावक सोतापन्न होतो; आणि त्या मार्गांत तो स्थिर झाला म्हणजे त्याला सोतापन्तिफलट्ठो* म्हणतात. त्यानंतर कामराग (कामवासना), आणि पठिघ (क्रोध) हीं दोन संयोजनें शिखिल होऊन अज्ञान कमी झाले म्हणजे तो सकदागामी होतो; आणि त्या मार्गांत स्थिर झाल्यावर त्याला सकदागामिफलट्ठो म्हणतात. या पांचही संयोजनांचा पूर्णपणे क्षय केल्यावर श्रावक अनागामी होतो; आणि त्या मार्गांत स्थिर झाल्यावर त्याला अनागामिफलट्ठो म्हणतात. त्यानंतर रूपराग (ब्रह्मलोकादिप्राप्तीची इच्छा), अरूपराग (अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा), मान (अहंकार), उद्धच्च (भ्रान्तचित्तता), आणि अविज्ञा (अविद्या), या पांच संयोजनांचा क्षय करून तो अरहा (अर्हन्) होतो; आणि त्या मार्गांत स्थिर झाला म्हणजे त्याला अरहफलट्ठो (अर्हत्पलस्थ) म्हणतात. याप्रमाणे श्रावकांचे चार किंवा आठ भेद करण्यांत येतात.

चित्र आणि विशाख हे गृहस्थ असून अनागामी होते. आणि आनंद भिक्षु असतां बुद्ध भगवंताच्या हयातीत केवळ सोतापन्न होता. क्षेमा, उत्पलवर्णी वैगैरे भिक्षुणी अर्हत्पदाला पावल्या होत्या. म्हणजे

* फलट्ठो—फलस्थ:

निर्वाणमार्गात प्रगति करण्याला स्त्रीत्व किंवा गृहस्थत्व मुळीच आढ येत नसे.

संघाची प्रतिष्ठा

बुद्धं सरणं गच्छामि ।

धर्मं सरणं गच्छामि ।

संघं सरणं गच्छामि ।

शाला शरणगमन म्हणतात. आजला देखील बौद्ध जनता हें त्रिशरण म्हणत असते. ही वहिवाट बुद्धाच्या हयातीतच सुख शाळी असावी. आपल्या धर्माइतकेच महत्व बुद्ध भगवंताने संघाला देऊन ठेवलें, हें लक्षांत ठेवण्याजोगे आहे. कोणत्याही दुसऱ्या धर्मात हा प्रकार नाही. येशू खिस्त म्हणतो, “कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हांला विश्रांति देईन.”*

आणि कृष्ण भगवान म्हणतो,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रन ।

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥†

‘सर्व धर्म सोडून तं मला एकटूदालाच शरण जा; मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तं शोक करू नकोस.’

पण बुद्ध भगवान म्हणतो, “तुम्ही बुद्ध धर्म आणि संघ यांचा आश्रय धरून स्वतःच्या परिश्रमाने आपल्या आणि इतरांच्या दुःखाचा नांश करा; जगाचें दुःख कमी करा.”

जगांतील सुज्ञ आणि शीलवान स्त्रीपुरुषांचा मोठा संघ बनवून त्याला जर आपण शरण गेलो, तर दुःखविनाशाचा मार्ग सुगम होणार नाही काय?

* Matthew, 11, 28.

† भगवद्गीता, अ० १८, श्लो० ६६.

संघच सर्वांचा पुढारी

बुद्ध भगवन्ताने आपल्या मागे संघाचा पुढारी नेमला नाही; सर्व संघाने मिळून संघकाऱ्ये केली पाहिजेत, असा नियम घालून दिला. एकसत्ताक राज्यपद्धतीत रुळलेल्या लोकांना ही बुद्धाची पद्धति चमत्कारिक वाटली, तर त्यांत नवल नाही.

भगवान् परिनिर्वाण पावून फार काळ झाला नव्हता. त्या काळी आनंद राजगृहांत राहत असे. प्रद्योताच्या भयाने अजात-शत्रु राजाने राजगृहाची डागडुजी चालविली; आणि त्या कामावर गोपक मोगल्लान ब्राह्मणाची नेमणूक केली. आयुष्मान् आनंद राजगृहांत भिक्षेसाठी जाण्यास निघाला. पण भिक्षाटनाला अद्यापि समय आहे असें वाढून तो गोपक मोगल्लान ब्राह्मणाच्या कामावर गेला. ब्राह्मणाने त्याला आसन दिलें आणि स्वतः कमी दर्जाच्या आसनावर वसून प्रश्न विचारला, “भगवन्तासारखा गुणी भिक्षु आहे काय ?” आनंदाने “नाही” असें उत्तर दिलें.

ही गोष्ट चालली असतां मगध देशाचा प्रमुख मंत्री वस्सकार ब्राह्मण तेथे आला; आणि त्याने चाललेली गोष्ट ऐकून घेऊन आनंदाला प्रश्न केला, “त्या भगवन्ताने अशा एखाद्या भिक्षूची निवड केली आहे काय, की भगवन्ताच्या अभावीं संघ त्या भिक्षूला शरण जाईल ?” आनंदाने “नाही” असें उत्तर दिल्यावर वस्सकार ब्राह्मण म्हणाला, “असा कोणी एखादा भिक्षु आहे काय, की ज्याला संघाने भगवन्ताच्या स्थानीं निवडलें आहे ?” आनंदाने “नाही” असें उत्तर दिलें. वस्सकार म्हणाला, “तेव्हा तुमच्या या भिक्षु-संघाला कोणताही नेता नाही. असें असतां या संघांत सामग्री कशी राहते ?” आनंद म्हणाला, “आम्हांला नेता नाही असें समजूं नये. भगवन्ताने विनयाचे नियम घालून दिले आहेत. जेवंदे भिक्षु एका

गावांत राहतात, तेवढे एकत्र जमून त्या नियमांची आम्ही उजळणी करतो; ज्याच्याकडून दोष झाला असेल तो आपला दोष प्रगट करतो आणि त्याबद्दल प्रायशिच्छा घेतो..... एखादा भिक्षु शीलादिक गुणांनी संपन्न असला तर त्याचा आम्ही मान ठेवतो आणि त्याची सल्ला घेतो.”*

वस्सकार ब्राह्मण अजातशत्रु राजाचा दिवाण होता. कोणी तरी सर्वाधिकारी व्यक्ति असल्याशिवाय राज्यव्यवस्था सुरक्षीत चालणे शक्य नाही, असें त्याचें ठाम मत असलें पाहिजे. बुद्धाने आपल्या गादीवर कोणाला बसविलें नाही, तरी निदान संघाने प्रवाद्या भिक्षूला निवडून त्या गादीवर त्याची स्थापना केली पाहिजे, असें वस्सकार ब्राह्मणाचें म्हणणे. पण अशा सर्वाधिकांत्यावाचून बुद्धाच्या पश्चात् देखील संघाचें काम सुरक्षीत चालले; यावरून बुद्धाने केलेली संघाची रचना योग्य होती, असें म्हणावें लागतें.

सूची

[ग्रंथांचीं नांवें, उतान्यांचे संदर्भ दर्शविणारीं पालि मुत्तादिकाची नांवें व विशेष महत्वाची नसकेली व्यक्तिनामे सूचीत समाविष्ट केलेली नाहीत.]

- | | |
|--|---|
| अकुशल वितर्क १२२-२३ | अबंती २७, ३५, ३९ |
| अग्निहोत्र ६८, ७३, १२८, १४८ | अवंतिराजकुल ४६ |
| अंग देश (अंगा) २४, ३३, ७८, ९३ | अशोक ८६, ९१, १७२ |
| अंगमगधा २४, २८ | अश्वघोष ११२ |
| अजातशत्रु २६, २७, ३०, ५०, ९२,
१५८, १६३, १६४, १८०-८१ | अश्वमेध ७३, ७४ |
| अजित केसकम्बल ६९, १५४ | अष्टागिक मार्ग १३३, १३७, १४०,
१४१-४३ |
| अंजन शाक्य ९३, ९४ | असित शृणि ९६ |
| अट्टु गरुडम्मा (आठ गुरुषर्मा)
१६९-७१ | अस्सका (अस्मक) ३८ |
| अनागामि फल १६९, १७८ | अस्सजि १४४-१४६, १४९, १५१ |
| अनाथपिंडिक २९, ८१ | अहकार १४१, १७४, १७७ |
| अनुरुद्ध ८५, ८६, ८९-९१, १५२,
१६५, १६७ | अहिंसा, अहिंसाधर्म २०, २२, ५४, ७४ |
| अथर्ववेद २० | अहिंसात्मक सस्कृति-पद्धति १९,
२०, २१, २२ |
| अभिपारक ७९ | अंगिरस शृणि १८ |
| अभिवृद्धीचे नियम, सात १५८ | आत्मशुद्धि, बुद्धाची १२८ |
| अम्बळ ९५ | आत्मा १४० |
| अरहृफल १६९, १७८ | आनन्दस्थविर, आनन्द ८५, ९०,
१३१, १५२, १६७-६९, १७८,
१८० |
| अर्कबन्धु ९७ | आनापानस्मृतिसमाधि १२५-२६ |
| अल्लतु १० | आरण्यके ७२ |
| अवंतिपुत्र ३७, ४० | |

- आर्य १२, १३, १६, १७, २०, ४२
—ची संस्कृति १८, १९
आर्यसन्ये, चार १३२, १३४, १३५,
१३७-१४१, १४३
आयवित् २०, २३
आहारव्रत ६५
आळा(डा)र कालाम ('कालाम,
आळार' पहा)
इन्द्र १४, १५, १८, १९, २०, २३
—ची परपरा १४; —चे अत्याचार
१६; —चे-सामाज्य १६
इन्द्रप्रस्थ ३७
इश्वर १०, ११
उज्जयिनी ३४, ३९, ४०
उत्पलवर्णा १७८
उदयन ३४-३६
उद्ग्र रामपुत्र ११२-११४, ११६,
१३५, १४५
उन्मादयन्ती ७९
उपक १३५
उपचर ३३
उपजीविका १२४
उपनिषदेश, बुद्धाचा २९, १३०, १३८,
१४४, १४७, १५५, १६७, १७५
उपनिषदें ५३, ७२, ७६, ८३
उपनिषदृष्टि ७३-७६, ८३
उपसंपदा ४०, १७०
उपादानस्कन्ध, पाच १३७
उपालि ९०, १५२, १६६
उपासक १६५, १६७-६८, १७६
उपासिका १७६
उपेक्षा ६४, १०१, १०२
उपोषण १२०, १२१, १२५, १२६,
१४३, १४५
उपोसथ १६९
उरुवेल-नदी-गया काश्यप ७३
उरुवेला २५, ११७, १४५, १४८,
१५०-५२
उषा, उषोदेवी ९, १०
ऋग्वेद ९, ११, १४-१८
ऋषि, ऋषिमुनि २१, २२, ५४,
५६, ६०, ६८, ७२, ७५-७८,
८२, ८३, १७७
ऋष्यशृंग ५४
ऋषिपत्न १३५, १३६, १४५-
१४७, १५०
एकतत्त्वाक (एकत्री) राज्यपद्धति
२४, ३१, ४९-५३, ७८-८१,
१७१, १८०
औदीच्य ब्राह्मण ५५, ७२
औषधि भिक्षुच्या १६२, १७४
कंथक अश्व १०९-१११
कपिलवस्तु ८६-९०, ९३, ९४,
१००, १०३, १०८, ११०, ११३,
१६८, १७२-७३
कंबोजा (काम्बोज) ४२-४४
करुणा १०१, १०२, १४२

- कामोपभोग ११६, ११८, ११९, १२८, १२९, १३०, १३६, १४१, १४२, १७४
 कायकमें १२३-२४
 कायिक कर्में (मैत्रीमय) १६६
 कालाम, आळार १०३, ११२-११४, ११६, १३५, १४५
 कालाम, भरण्डु ८६-८८, १००, १०२, ११३
 काश्यप १७५
 काश्यपबन्धु ७३, १४८, १५२
 कासी (काशी) २८, ७८, ९३, १५०-५१
 कुकुटवती ४३-४४
 कुरु राजकुल ४६
 कुरु ३७, ४७, ५३, ५४, ६९
 कुशल वितर्क १२२-२३
 कुशिनारा ३१, ३२
 कूटदन्त ५१, ६९
 कृष्ण १८, १९, २०, १७९
 केशी लोक ११, १२
 कोलिय ७८, ९३, १०१, १०२, १०५-१०८, ११३
 कोसल देश (कोसला) २४, २५, २८-३२, ४७-४९, ७०, ७८, ८६, ९१, ९८, ११२, ११३, ११६
 कोसल राजा ३०, ९२, ९३
 कोसल राजकुल ४५, ४९
 कोण्डन्य (आज्ञात) १४३-४६
 कौरव्य ३७, ४७
 कौशाम्बी (कोसम्बी) ३४, ३६, ३९, १६५-६८
 क्षत्रिय ५९, ११३, ११५, १३४
 क्षेमा १७८
 गगगरा राणी २४
 गणराज्ये, गणसत्ताक राज्ये ४९-५३, ७८, १५७-५८, १७१
 गणराजे ४९-५३, ८०, ९२, ९३
 गणसत्ताक राज्यपद्धति ३२, ३४, ५१-५३, ७८-८१
 गंदश ११
 गंधारा (गाधार) ४१-४२
 गया १६३
 गार्गी वाचकनवी ७७
 गुप्त राजे ७६, ७७
 गूहस्थाश्रम १०६, १०८, ११४, १४४, १४८, १७५
 गोतम, गोतम बुद्ध २५, २८, ८७, ९२, १०१, १०४, १३०, १३२०, १३५, १३६
 गोतम (गोतम) बोधिसत्त्व ५३, ७१, ८३, ८४, ८७, ८८, ९५, ९७, ९८, ९९, १०८, १२७, १३२, १४५
 गोपक मोगल्लान १८०
 गोपा ११०
 गोविद (गोडविन) साहेब ६७
 गीतमत हारिद्रुमत ७५, ७६

- घोडधाचा उपयोग ११, १२
 चक्रवर्ती राजा ५२
 चंदप्रद्योत २७, २८, ३४, ३५, ३९,
 ४०, ४६, १८०
 चंपा नगरी २४, ६९
 चातुर्वर्ष्य २०, ४४
 चित्र आणि विशाख १७८
 चीवर, भिक्षुचे १६०-६२, १७४
 चुन्द, लोहार ३२, १३१
 चेती (चेदि, चैद्य), चेतिय राष्ट्र ३३
 छन्न १०९-१११
 छांदोग्य उपनिषत् ७४
 जनक ३१
 जनमेजय १९, २०, २२, २३, ५३
 जन्मतिथि, गोतमाची, ८३-८४
 जंबुद्धीप २३, ४७
 जातक ८४
 जाताग्नि ७२-७३
 जातिभेद ४०, ४८, ५६, ७५-७७
 जीवक कौमारभृत्य ३९-४०, ४२
 जुगुप्सा ६४
 जेतवन २९
 जैन १०३, १७१ ('निर्ग्रन्थ' पहा)
 जैन साध्वीचा संघ ७८
 ज्ञानदृष्टि ११८-१९
 ज्यूरीची पद्धति ३२
 झेंगिशाखान १३
 टिळक, लो०, ९
 तक्षशिला (तक्कसिला) १९, २२,
 ४१-४२, ७९
 तत्त्वज्ञान ११६, १३३, १३४, १५२,
 १५५
 तत्त्वबोध १२३, १२७, १३२-३५,
 १४३, १५०, १७३
 तत्त्वाचा साक्षात्कार १३०
 तथागत ८५, १३७, १६९, १७०
 तपश्चर्या, तपस्या १९, २१, ६१-
 ६९, ७४, ११६, ११७-२७,
 १३६, १३९, १४०, १४५, १४८,
 १५०, १५५, १५६, १५९, १६०,
 १६३, १७३, १७५
 तपस्विता ६२-६३
 तम्मुज १०
 तारुक्ख ५१
 तीन उपमा ११७-१९, १२१
 तृष्णा १३७, १४०, १४१, १७४
 तेलंगस्वामी ६६-६८
 त्वष्टा १४, १५, १६
 दमुत्सि (दमूनस्) १०
 दास (दाहि) लोक, देश १२-१४,
 १६, १७, ४२
 दिवोदास १४, १५
 दीर्घायूची गोष्ठ १६५-६६
 दुःख १३७-३९
 दुःखसमुदय १३७-३८
 दुःखनिरोध १३७-३८
 दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा १३७,
 १३८

- दृष्टमंगलिका ५६-५९
 देवदत्त २६, ९०, १६२-६५
 देवदह नगर ९४
 देहदंडन १३७, १४०, १४३
 दोन अन्त १३६-३७, १४२-४३
 द्वारका ४२
 धर्म ४१, ७२, १३४, १३८, १५०,
 १५४, १७०, १७९ (शिवाय
 ‘बोद्धधर्म’ पहा.)
 धर्मचक्रप्रवर्तन १३६
 धर्ममार्ग, नवीन १३५, १३६, १४५-
 ४७, १४९, १७६
 धर्मसूत्रकार ७७
 धर्मोपदेश, बुद्धाचा १४३, १४७
 १५१, १५९, १६९, (शिवाय
 ‘उपदेश’ पहा.)
 ध्यान, ध्यानमार्ग ११९, १२०,
 १२६, १२७, १४२
 ध्यानसमाधि १००, १०१, १५९
 नहृष १४
 नागार्जुन १३३, १३४
 नालगिरि हत्ती २६, १६३
 निगण्ठ नाथपुत्र १५४
 नियोधाराम १६८, १७२, १७३
 नियम, संघाचे १५८-६२
 नियमांच्या रचनेची पद्धत १७०-७१
 निर्ग्रन्थ संप्रदाय ६१, ६९, १४०
 निर्ग्रन्थ श्रमण, श्रावक, साधु ६६,
 १०३, ११७
 निर्भयता १२३-२४
 निर्वाण १२२, १२७-२८, १३७,
 १७४, १७७
 निर्वाणमार्ग १७८-७९
 नीवरणे, पाच १०१
 नैतिक जागृति १५७
 नैरंजरा नदी १२७, १३१
 पकुध कच्चायन ६९, १५४
 पंचवर्गीय भिक्षु १३५-३६,
 १४३-४६, १५०-५२
 पंचाला (पाचाल) ३७
 परिग्रह १६०-६१
 परिनिवाण, बुद्धाचे २७, ३२, ५०,
 ८३-८४, १०९, १३१, १५३,
 १६१, १७१, १८०
 परिव्राजक ५१, ५४, ५५, ६०, ९८,
 १०१-०३, १०६-०८, १११,
 ११३, ११६, १४४, १४९-१०,
 १७५
 परिशुद्ध कर्म १२३-२४
 परीक्षित् १९, २०, २२, २३, ५३
 पसेनदि २५, २७-३०, ४८, ६९,
 ७०, ७९, ९१, ९२, १०६
 पहिली परिषद, भिक्षूंची १५३
 पाचित्तिय १५९
 पाटलिपुत्र २७
 पांडव १९, २०, ४६
 पाण्डव पर्वत ११५
 पातिमोक्ष १६१-६२

- पाश्वनाथ तीर्थंकर २८, ६१
 पावा ३१, ३२
 पिण्डपात, भिक्षुंचा १६०-६२, १७४
 पिंडोल भारद्वाज ३६
 पिल्ले, दि० ब० स्वामिकम्ू ८३
 पुक्कुसाति ४१
 पुजारी ७१
 पुराणे ७०, ७१
 पूजा, देवताची ७०, ७१
 पूरण काश्यप ६९, १५४
 पूर्वाराम २९
 पेरणीचा समारंभ ९१
 पेशवाई १६
 पोक्खरसाति ५१, ६९, ९५
 पोर्टुगीज २१, २२
 प्रकृति १४०
 प्रतर्दन १५
 प्रतीत्यसमुत्पाद १३२-३४
 प्रथमध्यान ९९-१०२, ११३, १२७
 प्रद्योत ('चंडप्रद्योत' पहा)
 प्रवारणा १६९
 प्रवाहण जैवलि ७४
 प्रविविक्तता ६४
 प्रवर्ज्या ७३, १०६, १०७, १११,
 ११२, ११४, १४७, १५२, १७२,
 १७५; -स्त्रियांना १६८-७०
 प्राचीन वंसदाव उपवन १६५-६७
 बलिदान, यज्ञागांतील, २२, २३,
 ७०, ७१; -देवतांना १२४
 बादरायण व्यास ७६
 बाबिलोनियन लोक १०
 बाबिलोनियन वाडमय ११
 बाबिलोनिया ११, १३, १४
 बालविवाह ८०-८१
 बावरी ३८, ३९
 बाहिय १६७-६८
 बिबिसार २४-२८, ४१, ४८, ५१,
 ६९, ७०, ७९, ९८, १०६, ११२,
 ११४, ११५, १४९
 बुद्ध, बुद्धभगवान २३-२६, २९-३३,
 ३६-४४, ५२, ५३, ५९-६२,
 ७३, ७८, ८१, ८३, ८६-९२,
 ९९, १०१-११, ११४, ११८-
 २१, १२३, १२६, १३०-३८,
 १४३ पासून पुढे प्रत्येक पानावर
 बुद्ध गया १३१
 बुद्धघोषाचार्य ६६, ८५, १०१, १३४
 बृहदारण्यकोपनिषद् ७४
 बृहस्पति १/
 बोधिवृक्ष १३१, १३३, १३४
 बोधिसत्त्व ४४-४८, ५३, ५५, ७२,
 ७३, ७९, ८३-११२, ११४-
 १३२, १३५, १४४, १४६, १५०,
 १५३-५५
 बोधिसत्त्व -कुल व बालपण ८५;-
 जन्मस्थान ८६; -ची आई ९३;
 -जन्म ९४, ९५; -चें भविष्य ९५,
 ९६, १४४; -चीं नावें ९७-९९;

- चें गोत्र ९७, ९८; -चें समाधि-
प्रेम ९९-१०१; -चें देहदंडन
१००; -चा गृहत्याग १०२, १०४,
१०८, ११०, १११, १४४, १७३;
-चें वैराग्य १०५; -ची संन्यास-
दीक्षा ११३; -ची लक्षणसंपत्ति
११४; -चा तत्त्वबोध १३२
बौद्ध चित्रकला ११०, १३१-३२
बौद्ध धर्म, -संप्रदाय ५९, ७२, ८३,
१४३, १५४, १७५
बौद्ध संघ १५३-५५, १५७, १६३
ब्रह्मचर्य १०६, १२८, १७५
ब्रह्मदत्त २८, ५५, ७२
ब्रह्मदेश ८०
ब्रह्मविहार १०२
ब्राह्मण १६-२२, ३३, ४२, ५०-५३,
५७-५९, ६५, ६६, ६९-७५,
७७, १२३-२४, १३४, १४४,
१४५, १५४, १७५, १८०
भगवान्, भगवत्, भगवान् बुद्ध
(‘बुद्ध, बुद्ध भगवान्’ पहा)
भद्रिय (भद्रिक) ८९-९१, १४५,
१४६, १५१
भद्रवती हत्तीण ३५, ३९
भद्रवर्गीय भिक्षु १४८
भयभैरव १२३-२५
भवभूति ५९
मांडणे, शाक्य व कोलिय यांचीं
१०५-०८
भारद्वाज ब्राह्मण १५६
भिक्षु ३८-४०, ८३, ८९, ९०, १०१,
१०२, १२६, १२७, १४६, १४८
-५४, १५८-६१, १६३-६८,
१७०, १७६, १८८, १८०-८१
भिक्षुणी ११०, १६९-७२, १७६,
१७८
भिक्षुणी संघ १६८-७२
भिक्षुसंघ २५, ३६, ३७, ४०, ४१,
४४, ५३, ८७, १०९, १४६-५१,
१५३, १५५, १५७, १५८, १६१,
१६५, १६९-७२; १७५-७६,
१७८, १८०; -चे वागणुकीचे
नियम १६१-६२; -तील भांडण
१६५-६८
भिक्षूंची संरूपा १५०-५४
मखलिं गोसाल ६९, १५४
मगध देश (मगधा) २४-२८, ३१-
३३, ३९, ४१, ४४, ७०, ७८,
९३, १८०
मगध राजकुल ४४
मत्स्या (मच्छा) ३७
मथुरा (मधुरा) ३७, ३८, ४०
मथुराराजकुल ४६
मद् (मद्र), मदी (माद्री) ३३
मध्यमार्ग १०८, १३७, १४२, १५५
मल्ल राष्ट्र (मल्ला) ३१, ३२, ४९,
९०, ९२, ९३
महाकपिन ४३-४४

- महाकात्यायन ३७, ४०
 महाजनसत्ताक देश, राज्ये २४
 ३१, ४९
 महाजनसत्ताक राज्यपद्धति २४
 महानाम ३०, ४८, ८५-९१, १४५-
 ४६, १५१
 महाप्रजापती गोतमी ९३, ९४, ९७,
 १११, १६८-७१
 महामोग्गल्लान १०३
 महायान पंथ १३३, १५३, १७१
 महिजो-दारो १३
 मांडव्य ५७
 मातग कृषि ५६-५९, ७५
 मानत्त १६९
 मानसिक कर्म १२३-२४;
 मायादेवी ९३, ९४, ९८, १११
 मार ८२, ८३, १२७-३२, १७६-७७
 मारयुद्ध, मारसेना १२७-३२
 मिथिला ३१, ४६
 मुदिता १०१-०२
 मुसलमान ७७
 मैत्री १०१-०२, १४१-४२
 मैत्रीमय कर्म १६६-६७
 मैथिल राजकुल ४६
 मोक्ष १५५
 मोग्गल्लान १४९, १५२-५३, १६७
 यजुर्वेद १७
 यज्ञ, यज्ञयाग १३, १४, १८, २०, २२-
 २५, २७, २९, ५१-५३, ६९-७४,
- ८२, १३९; -ची संस्कृति ५३
 यति १५, १७, १८, २१
 यतीची संस्कृति १९, २०
 यवन, यवनकाम्बोज ४२
 यश आणि त्याचे साथी १४६-४७,
 १५०-५२
 यशोघरा १०९, ११०
 येशु खिस्त १७९
 राजगृह २५-२८, ३०, ३९-४२,
 ४८, ८८, ११०, ११२, ११४,
 ११७, १४३-४६, १४९-५३,
 १६३, १६४, १७२, १८०
 राजयोग १२६
 राम ५९
 राहुल १०८, १०९, १७२-७५
 राहुलमाता १०९, १७२
 रुक्षता ६३
 रोहिणी नदी १०१, १०५
 हिंस डेविड्स ४२, ४८
 लिच्छवी ३१
 लुम्बिनी गाव, वन ८६, ९१, ९४,
 ९५, १०९
 लोहिच्च ब्राह्मण ६९
 वंश राजकुल ४५
 वंसा (वत्सा) ३४
 वज्जी राजे २७, ९२
 वज्जी राज्य, राष्ट्र ३१-३२, ४७,
 ४९, ५०, ५२, ७८, ९२, ९३,
 १५७-५८

- वप्प (वाष्प) १०३, १४५, १४६, १५१
 वर्णश्रमधर्म ४२
 वस्सकार ब्राह्मण १५८, १८०-८१
 वाचसिक कर्म १२३-२४
 वाराणसी २५, २८, ५५-५८,
 ७२, १३५, १३६, १४५-४७,
 १७३
 वासवदत्ता ३५-३६
 वासभलत्तिया ३०
 विकटभोजन ६४
 विढूङ्डभ (विदुर्दभ) २९-३१
 वितर्क १२१-२३
 विदेह २७, ३१, ३२, ४७
 विनयाचे नियम १७४, १८०
 विपस्सी बुद्ध १०४, १३५
 विमुक्तिसुख १३३
 विशाखा २९
 विश्वरूप १६
 वृत्र ब्राह्मण १४, १६
 वेद ५३, ७३, ७६, ७७
 वेरंजा १७०
 वेस्संतर ३३
 वेलु(णु)वन २५, १४९, १६४
 वैदिक धर्म २९, ३७, ३८, ७२
 वैदिक संस्कृति १९, २०, ५३
 वैदेहीकुल २७, ४४
 वैशाली ३१, ४५, ११२, १६८
 शंकराचार्य ७६, ७७
 शंबूक ५९
 शयनासन, भिक्षूंचे १६२
 शरणगमन १७९
 शशांक १३१
 शस्त्रग्रहण १०५-०६
 शाक्य, शाक्यकुल २९-३१, ४७-
 ४९, ७८, ८७-९३, ९६, १००,
 १०१, १०३, १०५-१०९, ११३,
 ११६, १४५, १६३, १६८
 शाक्य राजे ३०, ५१
 शिवाजी १६
 शिवि ३३, ७९, ८०
 शिविकुमार ७९, ८०
 शीलनियम ५२
 शुद्धोदन ८५-९६, ९९, १०२,
 १०४, १११, १७२-७३
 शूद्र ७६, ७७
 शूरसेन (सूरसेना) ३७, ४६
 शोती (मानसिक) १५६-५७
 श्रमण २५, २६, २९, ५१, ६०,
 ६१, ६५, ६६, ६८-७५, ७८,
 ८८, ११८, १२३, १२४, १३५,
 १३९, १४०, १५६, १५९
 श्रमणनायक ११६, १५४
 श्रमणपंथ-सप्रदाय ६०, ६१, ६८,
 ६९, ८३, ११४
 श्रमणब्राह्मण, ८१-८३, ११८,
 ११९, १२९
 श्रमणसंघ २५, २६, २७, ६०-६१,
 ७२, ७५, १५४-५५, १५७

- श्रामणेर १०९, १७२-७६
 श्रामणेर दीक्षा १७३
 श्रामणेरी १७०, १७२
 श्रावक १०१, १३०
 श्रावकसंघाचे चार विभाग १७६
 श्रावकाचे भेद १७८
 श्रावस्ती २८-३१, ३८, ८१,
 १५३, १६५-६६
 संयोजने १७८
 संस्थागार, शाक्यांचे ८८, ९२
 सकदागामि फल १६९, १७८
 संघ५४, १०२, ११०, १४४, १४७,
 १५४-५५, १५७-६५, १६७-
 ७०, १७५-७६, १७९-८१;
 (शिवाय 'भिक्षुसंघ' पहा);
 -ची संघटना १५७-५८; -च्या
 नाशाला कारणे १७६
 संघभेद १६२-६५, १६७
 संघर्ष, दास व आर्य याचा १६, १७,
 १९, २३, ५३
 संघादिशेष आपत्ति १६९
 सच्चक ११८
 संजय बेलदृपुत्र ६९, १५४
 संजय १४९, १५२-५३
 सत्यकाम जाबाल ७५, ७६
 सप्तसिंधु १२, १५, १६, १८-२३, ५३
 सप्तसिंधूवरील स्वारी, आर्यीची १२
 समाधि, समाधिमार्ग ११३, १२५,
 १२८, १७४
 संबोधिज्ञान १०६, १०७, १२६,
 १३१, १३८
 संबोध ११८, ११९, १२१, १२३
 सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम,
 सम्यक् स्मृति, सम्यक् समाधि
 १४२
 सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक्
 वाचा, सम्यक् कर्मन्ति १४१,
 १६७
 समाट ('चक्रवर्ती' पहा)
 सर्वाधिकारी १८१
 सर्वार्थसिद्ध ९७
 साख्य १४०
 सारिपुत्र ६२, १४९, १५१-५३,
 १६७, १७०, १७२, १७४-७५
 सिहलद्वीप २१
 सिद्धार्थ, सिद्धार्थ कुमार ९७, ९९,
 १४४
 सुजाता ७१, १३१
 सुमित्र ३१, ४६, ४७
 सुलक्षणा ९३, ९४
 सोणदंड ब्राह्मण २४, ५१, ६९
 सोतापत्ति फल १६९, १७८
 सोत्थिवती (स्वस्तिवती) ३३
 सोमा भिक्षुणी १७६-७७
 सोळा राज्ये-राष्ट्रे-देश-जनपद २३,
 २४, ४७, ४९
 स्त्रियांचा (बायकांचा) दर्जा १७२,
 १७६-७८

स्त्रियाचे संघ ७८

हरणा १३

स्त्रियाचें स्वातंश्च—मान ७६, ७९

हिंसा १४१, १५५;—वैदिक ८२

स्मृति ७६, १२८, १३०, १५६

हितकर मार्ग ११२, ११३

हठयोग ११९, १२०, १२५—२६

प्रा. श्री. ना. बनहट्टी

यांनी भिन्न भिन्न विषयांवर वेळोवेळीं लिहिलेले लेख

संगृहीत करून ते प्रकाशित करण्याचे कार्य

त्यांच्या कांही विद्यार्थ्यांनी अंगावर घेतले आहे.

या लेखसंग्रहाचा पहिला खंड

ए कह क छी

या नांवाने लापत असून

तो लवकरच प्रसिद्ध होईल.

मराठी वाचकांस बनहट्टीच्या लिखाणाचे महत्त्व वर्णन करून

सांगण्याची गरज नाही. उत्सुक वाचकांनी

प्रसिद्धीच्या तारखेकडे लक्ष ठेवावे

इतकेंच सुचविणे वस आहे.

